

# महाबळेश्वर.

क्षेत्र व सॅनिटोरिअम याचें वर्णन.



दत्तात्रय कमलाकर दीक्षित

यांनी तयार करून प्रसिद्ध केले.

भाषांतरासुद्धां सर्व हक्क ग्रंथकर्त्यानिं राखून ठेविले आहेत.

---

सन १९०२.

23566

पुणें येथें

“ज्ञानप्रकाश” छापखान्यांत हरि नारायण गोंखले  
यांनीं छापिलें.

श्री महाबलेश्वर प्रसन्न.



श्रीमत्

क्षत्रियकुलावतंस शिवराजकुलभूषण

श्रीमन्महाराज शाहू छत्रपति,

जी. सी. एस. आय., एल. एल. डी., एम आर. ए. एस.,

जी. सी. व्ही. ओ.

यांचे

वेद्याव्यासंगिता, गुणग्राहकता, प्रजापालनतत्परता,

स्वधर्मप्रीति, उदारता, देशपर्यटनाविषयीं

उत्कट लालसा व ज्ञानप्रसार

करण्याविषयीं उत्सुकता,

इत्यादि

अनेक गुणांवरून पूज्यबुद्धि वाढून

हैं पुस्तक परवानगानें त्यांचे सेवेसी

परमादरानें अर्पण केलें आहे.



## आभारपत्रिका.

आपल्या उदात्त आणि परोपकारी अंगस्वभावास अनुसरूनच आमचे सन्मित्र, लोकप्रिय व सज्जन गृहस्थ, रा० रा० हरि नारायण आपटे, कादंबरीकार व करमणूक पत्राचे कर्ते, यांनी आपला अत्यंत अमो-  
लक वेळ खर्च करून आमच्या या पुस्तकाची स्ताक्षरी प्रत साद्यंत तपासण्याची व त्यासंबंधी योग्य आणि उपयुक्त सूचना देण्याची मनःपूर्वक तसदी घेतल्यामुळे मी त्यांचा फार फार ऋणी आहे. यशा लोकोपयोगी सद्गृहस्थांच्या उपकृतिऋणाचे मजवर ओझे शाले आहे त्याची जागृति नेहेमी अंतःकरणांत राहिल.

न्यायाश्रयकर्ते व सार्वजनिक सभेचे माजी सेक्रेटरी रा० रा० शिवराम हरि ऊर्फ आवासाहेब सा-  
महाबळेश्वरी दर साल येऊन सुमारे ३०।३५  
र्षांचे हे पूर्ण अनुभवी असल्यामुळे त्यांच्याकडून वेळी

( २ )

वेळीं मिळालेल्या माहितीच्या सूचनांवद्दल मी त्यांचा ही फार आभारी आहे. मुख्य गोष्ट ही आहे की, हे पुस्तक करण्याची प्रेरणा माझे मनांत होण्यास त्यांच्या उपदेशाची मजवर मोठी कृपा झाली आहे.

राजेश्री नरहर गोविंद टोळ यांनी या पुस्तकासंबंधी व छपाईचे कार्मी मदत केली त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे.

द० क० दीक्षित.

---

## प्रस्तावना.

या संसारांतल्या आनंदांत सृष्टीच्या अतिरम्य, भव्य व उदात्त स्वरूपाचें प्रेक्षण हा एक महानंद आहे. तो महानंद पूर्णपणें जेथें लाभतो अशी स्थळें थोडी, व त्या थोड्यांच्या मालिकेंत महाबळेश्वर हें वरेंच वरचें स्थान व्यापील असें आहे. येथें सृष्टीचें उदार रमणीय स्वरूप दिसतें; हवा थंड परंतु कोरडी असल्यामुळें आरोग्य लाभतें; पाणी रुचिकर व गुणकारी असल्यामुळें हुशारी देतें. सारांश, सृष्टिदेवीनें आपला वरदहस्त या स्थानावर ठेविला असल्या कारणानें या स्थानां येणाराच्या मनास आल्हाद, व शरीरास आरोग्य यांचा लाभ होतो.

महाबळेश्वरी दर्शनीय प्रदेश अनेक, तेव्हां त्यांची माहिती देणारें पुस्तक अवश्य आहे, असें मनांत आणून व प्रवासी मंडळीस भासलेली अवश्यकता त्यांच्या उद्गारांवरून जाणून प्रस्तुत पुस्तक तयार केलें आहे. अनेक पुस्तकांतून मिळालेल्या माहि-

तोत स्वतःच्या माहितीची पुष्कळ भर घालून पुस्तक लिहिलें आहे. माहिती आज तागाईतपर्यंतची देण्याचा यत्न केला आहे. किती विषय आले आहेत ते विषयानुक्रमणिकेवरून व शेवटल्या सूचीपत्रावरून वाचकांचे ध्यानांत येणार आहे. शेवटीं नकाशा जोडला आहे. महाबळेश्वर म्हणजे औषधोपयोगी वनस्पतींचें भांडार होय. तेव्हां वन्याच वनस्पतींची माहिती यांत दिली आहे. शिवाय येथल्या वनस्पतींच्या सविस्तर वर्णनाचें एक पुस्तक तयार करून ते लवकरच प्रसिद्ध करण्याचा विचार आहे. भिषग्वर भाऊ दाजी व नारायण दाजी यांनीं येथील वनस्पतींचा शोध केला त्यावर तसा प्रयत्न कोणीच केल्याचें आढळत नाहीं. प्रस्तुत पुस्तकर्ता महाबळेश्वरचा कायमचा राहो वसा व त्यास वनस्पतींचा शोध करून गुणावगुण जाणण्याची फार उत्सुकता, यामुळें त्यानें तो व्यासंग करून यांतील वनस्पतींचीही माहिती मिळविली आहे.

पुस्तक करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे यांत प्रमाद होण्याचा किंवा माहिती देण्याची राहणेचा संभव असल्यामुळे कदाचित् तसें झालें

( ३ )

असल्यास त्याजबद्दल आमचे सुज्ञ वाचक माफी करतील अशी आशा आहे. या पुस्तकांत घालण्यासारख्या ज्या कांहीं गोष्टी कोणाच्या लक्षांत येतील त्या कळविण्याची कृपा झाल्यास पुढील आवृत्तींत आभारपूर्वक देण्याची तजवीज करूं.

आतां प्रस्तावना अधिक लांबवीत न बसतां वाचकांस महाबळेश्वरी जाण्याच्या रस्त्यांवरच नेऊन सोडतो.

द० क० दीक्षित.

## उपोद्घात.

देखे महाप्रचंड गिरी । विशाळ पर्वतांचिया दरी ।  
जळें तुंबिलीं सरितांसरीं । समुद्रतुल्य अगाध ॥ १ ॥  
तेथें आम्र निचोल बेल । कवंट कदंब मधु पिंपळ ।  
सिरस पलाश विशाळ । न्यग्रोधवृक्ष वाढिन्नले ॥ २ ॥  
ताळ हिंताळ शाळ सरळामंदार कांचन तमाळ निर्मळ ।  
पिचुमंद देवदार धवळ । अर्जुनवृक्ष अपार ॥ ३ ॥  
बदरी श्रेष्मातकी आंवळी । शाल्मली करवंदी जांबुळी ।  
चारी वल्लातकी गुग्गुळी । शमी वेरुकळी चिंचाणिका ४  
ऐसिया वृक्षांचीं अचाट । डांगें लागलीं घनदाट ।  
माजी निशेरोदकाचे पाट । सैरावैरा धांवती ॥ ५ ॥  
मस्तकें उचलोनि दिनकर । छाये रक्षिला अंधकार ।  
माजी श्वापदगणांचे भार । सुखावले सुखवस्ती ॥ ६ ॥  
हरिण करी सिंह शार्दूल । चित्ते चितेळ तरस तरळ ।  
रिक्त रोही गवे मांसाळ । अरण्य सारें माजलें ॥ ७ ॥

महाबळेश्वर हें बरेंच पुरातनचें क्षेत्र असून याची  
महती पूर्वी मुळींच नव्हती असें नाहीं. या क्षेत्राची  
पौराणिक माहिती वाचकांस पुढें दिलेलीच आहे

हैं अत्यंत रमणीय स्थान सृष्टिसौंदर्याच्या व आरोग्याच्या दृष्टींनी स्पृहणीय आहे. मायाळ्यावर दिलेल्या कविवर्य मुक्तेश्वराच्या सृष्टिवर्णनात्मक उताऱ्यांत वर्णिल्याप्रमाणे खरोखरच येथे स्थिति आहे. या स्थानी आजमितीस अनेक ठिकाणांहून व प्रांतांतून उन्हाळ्याच्या सुटीत अनेक श्रामंत लोक येऊन राहतात. त्या ठिकाणी आज वाचकांस नेऊन सोडण्याचा आमचा विचार आहे. इलाख्यांतील अनेक ठिकाणांहून अनेक रस्त्यांनी लोक येथे येतात. परंतु मुंबई हे आजकाल पश्चिम हिंदुस्थानाचे केंद्र स्थान होय. त्या स्थानापासूनच आपण निघाले अशी कल्पना करूं. मुंबईपासून वाटारापर्यंत आगगाडीचा रस्ता आहे. मुंबईस सुमारे दुपारी अडीच वाजतां गाडीत बसले म्हणजे सायंकाळी पावणे सात वाजतां आपण पुण्यास येतो. तेथून सदर मराठा रेल्वेने सवासात वाजतां निघून वाटारास मध्यरात्रीनंतर थोड्या वेळाने पोचतो. तेथे भाडोत्री तांगे, किंवा बैलगाड्या यांची सोय असते. परंतु चांगल्या फैटण गाड्यांची सोय पुण्याच्या मेल कंत्राटदाराकडे आगाऊ लिहूनच करावी लागते. फैटणीत बसून निघाले म्हणजे उजाडण्याचे

सुमारास वाई गांठली जाते. नंतर पुढें पसरणी-  
चा घाट लागतो त्या घाटांतील निरनिराळ्या वळ-  
णांनीं वर चढून चाललों असतांना कृष्णा नदीचे  
खोरे व महाबळेश्वरशैलाचे फुटलेले अफाट फरगडे  
यांची गर्दी उडालेली दिसते. एक दोन ठिकाणीं  
समुद्रपृष्ठापासून (४६०९) फूट उंच असलेला तोरणा  
किल्ल्याच्या व (३९९२) फूट उंच असलेल्या राजगड  
किल्ल्याच्या शिखरांचा भास होतो. आणि सर्वांत  
उंच असलेल्या अशा एका कडा तुटलेल्या पाइंटा-  
वरून चोहोंकडून जंगलानें लपेटून गेलेले महाबळ-  
श्वरचे देऊळ व गांव हीं हळूंच आपआपलीं डोकीं  
वर करताहेतशीं दिसतात. पुढें रस्ता वळल्याबरोबर  
तीं अदृश्य होऊन पुन्हां तोंडें दाखवीत नाहींत.  
आणि मग कृष्णेचीं वळणें व त्यांच्या भोंवतालची  
कीर् झाली यांची कंटाळवाणी लांबण लागते. कांहीं  
कांहीं ठिकाणीं टेंकड्यांच्या घसरत्या बाजूवर धान्य  
पिकविण्यास जागा काढलेल्या दिसतात. बाकीचा  
डोंगर काळा खडकाळ दिसत असतो.

ही चढण पार पडल्यावर पांचगणीच्या लहान  
वसाहतीचा आनंददायक देखावा दृष्टीस पडतो. त्यांत  
उंच सुरूच्या व बांबूच्या झाडांच्या रांगांमधून



लहानशी टूमदार घरे व बाजार ही वर उगवून आल्यासारखी दिसतात. अशा दुतर्फा लागलेल्या जंगली पर्णकुटिकांच्या पलीकडे जाऊन पोहोचपर्यंत एक मैलभर आपण उंच डोंगरावर आहो असे दिसत नाही. परंतु पुढे डावे हातास खोल दऱ्या व पलीकडे यवतेश्वर, सातारचा किल्ला वगैरे उंच स्थळे दृष्टीगोचर होतात.

पांचगणीचे खालील खोऱ्यांतून वाहणाऱ्या प्रवाहाचे पाणी गहू व भाताच्या लहान लहान पट्ट्यांस पाट बांधून नेलेले दृष्टीस पडते. तसेच भात व नाचणी पावसाळा अखेर कापून काढल्या नंतर त्यांत गहू करितात, त्याचे शेतांत उभे राहिलेले सड येथे पिके असल्याची साक्ष देत असतात. ठिकठिकाणी चढ उतार लागून जात जात हा रस्ता महाबलेश्वर गिरिशिखरावर जाऊन पोहोचला आहे. या अंगास दाट उगवलेली काटेरी झाडे व रानोमाळ पसरलेले कर्दळीसारखे आरारोटचे वर आलेले कांदे पाहून पावसाने आपली शिकस्त केली असावी असे वाटते. वेण्या नदीचे खोरे पुढे लागते त्याच्या बाजूची बागाईत कृत्रिम केली असतांही ती भोंवतालच्या खुरट्या जंगलाप्रमाणेच स्वभावसिद्ध

असल्यासारखी दिसते. पुढे वेण्या सरोवर व टांग्या  
कडेची दाट झाडी ही पाहून गर्जेन्द्रमोक्षाच्या  
ज्या चंपा सरोवराच्या कांठी जंगलांतून हत्ती ये  
तो चमत्कार घडला, तसाच या सरोवरांत अ  
कुंजर येऊन होतो की काय असे वाटते. मैल

पुण्यापासून (रेलवे मार्गाने) वाटार—६८

वाटारपासून वाई ..... २०

वाईपासून पांचगणी ..... ८

पांचगणीपासून महाबळेश्वर ..... १२

अशा तऱ्हेचा या रस्त्याने प्रवास होतो.

### जुना पुणे रस्ता.

पुण्याहून शिरवळ ..... ३०

शिरवळापासून सुरळ ..... १६

सुरळपासून वाई ..... १०

बैलगाडीने दोन दिवस व टांग्यांतून १०

बारा तास या दोन्ही रस्त्यांनी प्रवास

प्यास लागतात.

पुण्याहून गाडीरस्त्याने जाणाऱ्या लोकांनी

तर कातरज व खंडाळा हे लहानसे दोन

बलांडून सुरळहून वाई पहावी, हाही

वाईट नाही. पण कसेही केलें तरी इकडून ज

च्या पथिकास वाईपाशी कृष्णा उतरल्याबरोबर  
लागणारा आठ मैलाचा घाट चढल्यावांचून गत्यंतर  
नाहीं. यास पसरणाचा घाट म्हणतात.

कोंकणपट्टीने मुंबईकडून मुंबईहून कार्नाक बंदरां  
तून सकाळी साडेसहाच्या वोटाने निघून सायंकाळी  
साडेचार वाजतां बाणकोटास उतरावें; व पुढे  
लहान होडीत बसून सावित्रीच्या खाडीनें तीन तासांत  
दासगांवास यावें. बाणकोटाहून दासगांवास येतांना  
दैवयोगाने चान्दणे पडले असले तर वाटेनें सभोवार  
दिसणाऱ्या वनश्रीचे अनिवार कौतुक वाटल्याशिवाय  
राहणार नाहीं. दासगाव बंदराजवळ धर्मशाळा  
व रहदारी बंगला आहे त्यांत रात्र गुदरावी किंवा  
आगवोटाने नागोठण्यास उतरून तेथून दासगावास  
यावें. दासगांवाहून पहाटे उठून बैलगाडीनें निघून  
पोलादपुरास १६ मैलाचा पल्ला मारून जरा आराम  
ध्यावा. येथे बंगल्यांत व कोठेही उन्हाच्या रस्वरखीनें  
आलेला शीण परिहार करून संध्याकाळबरोबर  
आंबेनेळी किंवा वाडा गांवचे घाटचढणीस लागवें.  
पोलादपुरापासून निघाल्यावर ५ मैलावर जुना किणे-  
श्वर रस्ता लागतो. तो सोडून देऊन पुढे झुकावें.  
ह्यणजे डावीकडे पुनः एक रस्ता फुटतो, तिकडे

वळून प्रतापगडाची शोभा पहात पहात वाडागांव-  
वर येऊन वाटल्यास तळ देऊन रहावे. इतकें येण्यास  
पांच तास लागतील. वाड्यापासून १० मैल फिट.  
• झर्ड घाटाचा लांबण संपल्यावर मुंबई पाइंटाजवळ  
लोक पोहोचतात, व मग प्रवासाच्या दगदगीतून  
पार पडतात. इकडून येणाऱ्या लोकांजवळ मुंबई  
सोडल्यापासून निदान २।३ दिवस पुरण्यासारखें फ-  
राळाचें सामान शिळक पाहिजे. ह्या रस्त्यानें येण्यांत  
येवढाच फायदा आहे कीं उत्तम तऱ्हेचे देखावे  
दृष्टीस पडतात. ऐन उन्हाळ्यांत मात्र रस्त्यावर  
अगदीं धुराळां उधळून जातो. टांगा पाहिजे अस-  
ल्यास मेल कंत्राटदाराला आगाऊ वर्दी दिली म्हणजे  
वर्दीप्रमाणें आगाऊ टांगा मिळतो.

बेळगांव धारवाड कडील वाचकांस प्रवास करून  
जावली पेट्यांतोळ मेढें खोऱ्यानें केळघर नांवाचा  
घाट चढून या रम्य शैलावर येणें सोईचें वाटेल.

साताऱ्याहून मेढें १४ मैल आहे. येथें एक रह-  
दारी बंगला असून सर्व सोयी आहेत. मेढ्याहून  
निघून एकदम एकोणीस मैलांची मजल करून  
कित्येक लोक महाबळेश्वरी येतात. केळघर आणि  
मेढ्यास घोड्याचे दोन टप्पे ठेविले म्हणजे टांग्यानें

येथें येण्यास सात तास पुरतात. या रस्त्यानें येण्याजाण्यास सातारा व महाबळेश्वर येथें टांगे व फैटणी मिळतात.

सदर्नमराठा रेलवे कंपनीचें एक आफिस महाबळेश्वरास आक्टोबरपासून जून अखेर पावेतो ठेविलेलें असतें. त्यामुळें रेलवेनें येणारा जाणारा माल गुड्ज किंवा पार्सलनें येथून बाहेर व बाहेरून येथें खुशाल आणतात व नेतात. त्यास गुड्सचें दर मणास १० आणे व पार्सलचें दर पौन्डास एक आणाप्रमाणें हंशील पडतें.

जावली, वाई व महाड या तीन ठिकाणांहून महाबळेश्वरीं येऊन दाखल होणाऱ्या तिन्हीही सडका आपल्या परी फार उत्तम आहेत; पण त्यांतल्या त्यांत महाडचा रस्ता विशेष रमणीय आहे, येवढें येथें ह्मटल्यावांचून राहवत नाहीं. कारण, त्या रस्त्यानें वनश्री फारच मनोहर आहे.

# अनुक्रमणिका.

	पृष्ठ.
प्रस्तावना	१—३
उपोद्घात.	१—८
<b>नैसर्गिक गोष्टी</b>	
१ महाबळेश्वर ( सामान्य वर्णन ).	१— ३
२ मूळ महाबळेश्वर श्रीशंकराचें स्थान. व पंचगंगा. ....	३— १६
३ ब्रह्मारण्य. ....	१६— २१
४ महाबळेश्वर गांव. ....	२१— ३३
५ देखावे. ....	३४— ४०
६ मालकमपेठ उर्फ नहर. ....	४१— ४७
७ भूगर्भपदार्थ. ....	४७— ५१
८ हवा. ....	५१— ६९
हवेचे गुण ....	५९
९ पाणी. ....	६९— ७६
१० झाडी. ....	७७—१०८
नेचे व आर्चिड. ..	८४
परदेशांतील झाडे. ..	८७

वनस्पति. .... ..	८९	
११ शेतांतील पिके. .... ..		१०९—१३६
चिनी बंदिवान व		
बागाईत. ....	११८	
मध. .... ..	१२३	
जंगलखाते .....	१३२	
कोयनेलचीं झाडे. ....	१३६	
१२ जनावरे. .... ..		१३७—१४८
पक्षी. .... ..	१४१	
सर्प. .... ..	१४२	

### कृत्रिम व्यवस्था.

१३ साहेबलोकांची व्यवस्था. ..	१४९—१५४
१४ महाबलेश्वरी येणारे लोकांच्या	
वेळाचा व्यय. .... ..	१५५—२११
घोड्यावरून अगर गाडीतून	
फिरावयास जाण्याचीं ठि-	
काणे व पादचारी लोकांना	
रपेटीस किंवा व्यायाम कर-	
ण्याची ठिकाणे:—	१६०
बाबिंगटन पाईट. ....	१६४
लाडवुडक पाईट. ....	१६५

एलसिफन्स्टन पाइंट १७१

आर्थर सीट. .... १७७

मुंबई पाइंट. .... १८८

कारनाक व फाक-

लंड पाइंट. .... १९१

सासन पाइंट. .... १९३

क्यानाट शिखर. १९४

गव्हरमेट हौस किवा

प्रास्पेक्ट पाइंट. १९५

केट्स पाइंट. .... १९७

बेकवुइथ साहेबाचे

थडगे. .... १९९

दि लेडी नार्थकोट

राइड व दि

नार्थकोट पाइंट २०२

मालकम टेंकडी. २०५

चिनी धबधबा. २०६

धोत्री धबधबा.....२०६

वेण्णा धबधबा. २०८

१५ लोकसंख्या. .... २१२—२२८

चरितार्थ. .... २१५



धावड, कोळी वगैरेंच्या

चालीरीती. २२३

१६ बाजार. ....	२२८—२३५
१७ हॉटेले. ....	२३६—२४३
१८ बंगले. ....	२४४—२६३
१९ पाहण्यासारखी प्रसिद्ध ठिकाणे.	२६४—२९८

प्रतापगड. .... २६५

मकरंदगड. .... २८४

कमलगड. .... २८७

चोराची घळ. .... २९०

दुतोंडी घळ. .... २९२

पारूत .... २९२

चंद्रगड. .... २९३

पांडवगड. .... २९३

राजपुरी. .... २९४

गायदरा किंवा गु-

लेरा घळ. .... २९६

२० म्युनिसिपालिटी. ....	२९९—३१०
-------------------------	---------

कान्सरव्हन्सी टॅक्स. ३०५

लेडी रे स्कूल. .... ३०९

हॉस्पिटल .... ३१०

	पृष्ठ.
२१ चावडी व फौजदारी कचेरी.	३१२—३१७
२२ नेटिव जनरल लायब्ररी. ....	३१८—३२४
रे गार्डन. ....	३२३
२३ पोष्ट ( आफिस ) व तार	
( आफिस ) ....	३२५—३३२
तार आफिस. ....	३२८
घरें पाहणारे एजंट.	३२९
लष्कर उतरण्याची	
ठिकाणें. ....	३३१
२४ स्मशानें. ....	३३३—३३७
२५ सार्वजनिक भक्तीचीं ठिकाणें.	३३८—३४२
२६ पांचगणीं. ....	३४३—३५२
व्यवस्था. ....	३४७
नरसरी. ....	३५०
गाड्यांचे टप्पे. ...	३५२.



# महाबळेश्वर.



जेथील सुखकारक थंडीमुळें व आरोग्यकारक हवे-  
मुळें ज्यास हवा खाण्याचें ठिकाण असें लोकांनीं ठर-  
विलें आहे तें महाबळेश्वर गांव उत्तर अक्षांश  
१८° १' व पूर्वेखांश ७३° ४१' यांचे दरम्यान, सह्याद्री  
पर्वताच्या साठ मैल लांबीच्या पृथ्वीच्या मानदंडास ज्या  
पांच शाखा आहेत त्यांपैकी एका शाखेवर आहे.  
सातारा जिल्ह्यांतील जावली तालुक्यांत अगदीं  
पश्चिम बाजूस सह्याद्रीच्या अतिशय उंच असलेल्या  
शिखरावर याची वस्ती झालेली आहे. समुद्राच्या पृष्ठ-  
भागापासून या शिखराची उंची ४७१० फूट आहे.

महाबळेश्वर डोंगराची रांग ३० मैल लांबीची आहे व वरच्या पठाराचें क्षेत्र ३०० एकरच्या वर आहे. मांढरदेव डोंगराच्या माथ्याच्याच सपाटीचा भाग याच्या तोडीचा आहे. इतका विस्तृत डोंगरमाथा इतर कोणत्याही स्थळीं नाहीं. या गांवाचे महाबळेश्वर हें नांव फार पुरातनचें असून यांतील मुख्य पेठ प्रथम ज्या साहेबांचे नांवें वसली, त्यांचेंही नांव साहेब लोकांनीं यास दिलें आहे. मालकमपेठ हीच गांव वसते वेळची पहिली पेठ. तिचे नांवानें हा हवा खाण्याचा गांव प्रसिद्ध आहे.

या मालकम पेठेचें पहिलें लोकांचें तोंडीं बसलेलें नांव नहर असें होतें व येथील जवळपासच्या खेड्यांतून राहणाऱ्या धनगर व कोळी लोकांच्या तोंडांतही “ नहर ” हेंच नांव बसलें आहे. नहर ह्यणजे थंड प्रदेश या अर्थास अनुसरूनच येथील हवापाण्यावरून हें नांव दिलें गेलें असावेंसें वाटतें. हें गांव पूर्वी लहान खेडें असून यांत धनगर व कोळी वगैरे जंगली लोकांच्या वस्तीचीं दहावीस झोपडीं होतीं. वाघ, तरस, सांबर वगैरे हिंसक

प्राणी तर येथें दिवसा ढवळ्या 'आ' करून खाण्यास  
येण्यास अनमान करित नव्हते. येथील झाडी इतकी  
किर् होती कीं कित्येक ठिकाणी तर बारा बारा  
महिने सूर्यदर्शनसुद्धां होणें कठीण असे. अशा ठिका-  
णाला येत येत ७५ वर्षांनीं आजची उन्नत स्थिति  
प्राप्त झाली आणि मधलें नहर हें नांव लयास जाऊन  
अगदीं पुरातनचें महाबळेश्वर हें नांव पुनः स्थापित झालें.

## मूळ महाबळेश्वर श्री शंकराचें स्थान व पंचगंगा.

शिरस्योर्ध्वं मौलिर्नयनयुगुलं भाति विमलं  
ललाटे कस्तूरीतिलकमपि कृष्णे स्मितमुखी ।  
चतुर्हस्ते पद्मं वरदमभयं शंखबलयं  
कटौ सूक्ष्मं पीतांबरमपि च वंदे तव पदं ॥१॥  
जनानां स्नातानां वृजिनहरणोत्थूलितवपु-  
र्न वै लेभेऽभ्यंगावसरमपि वा पुण्यसलिलं ।

प्रहातुं मालिन्यं स्नपनविधिना जन्हुतनया  
त्वदंते संयाति त्रिदशगुरुकन्यागमतिथौ ॥२॥

मूळ महाबळेश्वर प्रसिद्ध क्षेत्र असून नहर किंवा  
मालकम पेठेपासून दक्षिणेस सुमारे ३ मैल आहे.

स्कंदपुराणामध्ये या क्षेत्राचे उत्पत्तीविषयी वृत्तांत  
लिहिला आहे त्याचा सारांश घेऊन येथे माहिती  
दिली आहे.

मनुष्यजातीची उत्पत्ति होण्याचे पूर्वी शैल्यकान-  
नादि सृष्टि निर्माण करून ब्रह्मदेव ब्रह्मलोकीं तप  
करीत असतां विष्णूंनीं त्यांस मनुष्यसृष्टि करण्याची  
आज्ञा दिली. तेव्हां शिव, विष्णु, सरस्वती, कश्यपादि  
ऋषी, व वेद या सर्वांस समागमें घेऊन ब्रह्मदेव सद्वा-  
द्रीच्या मस्तकावर आले. नंतर ब्रह्मा, विष्णु, महेश  
यांनीं ब्रह्मतीर्थ, विष्णुतीर्थ आणि रुद्रतीर्थ या ठिकाणीं  
तपश्चर्या केली. त्यावेळेस सृष्टि उत्पन्न करण्याजोगी  
तपःसिद्धि होऊन, तपोवनें इत्यादि निर्माण झालीं.

ब्रह्मा, विष्णु, महेश यांचा निवास येथे होऊं

सर्वदेवांचे यज्ञ करण्याचे मनांत आणून,

ब्रह्मरण्यांत उत्तम रत्नखचित मंडप घातला व यज्ञ-  
सामग्री जमा करून, देव, ऋषि, गंधर्व इत्यादिकांस  
निमंत्रण केलें. वेदी सिद्ध होऊन यज्ञाच्या मुहूर्ताची  
घटिका भरत आली. तथापि मुख्य यजमान जो  
ब्रह्मदेव त्याची पत्नी सावित्री ही वस्त्रभूषणें परिधान  
करण्याचे नादांत निमग्न असल्यामुळें, तिला मुहूर्ताच्या  
समयाचें भान न राहतां येण्यास विलंब लागला.  
तेव्हां विष्णुप्रभृति देवांची अनुमति घेऊन ब्रह्मदेवानें  
आपली द्वितीय पत्नी जी गायित्री इचे समागमें यज्ञ-  
दीक्षा घेतली व मुहूर्त साधला. नंतर मंगलवाद्यांचा  
गजर व वेदघोष झाला तो ऐकून सावित्री लग्नवर्गानें  
यज्ञमंडपांत येऊन पाहते तें गायित्रांसमागमें यजमान  
यज्ञ करित आहेत. असें पहून तिच्या अंगाचा अगदीं  
तिळपापड होऊन कोपानें ती अगदीं लाल शाली आणि  
तिनें लागलीच सर्वांवर शापांचा गहजब करून सोडलाः—

— ब्रह्माविष्णुमहेशाश्च मामुल्लंघ्य यशास्विनीम् ।

धर्मातिक्रममारेभुरतः संतु जलात्मकाः ॥

१ महाबळेश्वर गांवाच्या पलीकडील अंगास जें एक  
अफाट भरण्य आहे त्यांस हे नांव पडलें आहे.

स्त्रियोनाम्ना प्रथां यांतुं गायित्र्याः पक्षपाततः ।

गायित्र्यपि नदी भूत्वा केनापीयं न लक्षिता ॥

याचा भावार्थ असा कीं, तुम्ही गायित्रीचा पक्षपात केलात, त्याअर्थीं जलरूप होऊन स्त्री नांवानें जगांत प्रसिद्ध व्हाल, व गायित्रीही नदी होईल व तिजकडे लोक दुर्लक्ष्य करतील. हें ऐकून विष्णूनंही सावित्रीला शाप देऊन उसनें फेडिलें व जलप्राय करून टाकिलें. असें होतांच सावित्रीनें मोठ्या त्राग्यानें लागलींच नवळ विलक्षण उंचीच्या कड्यावरून उडी घेऊन समुद्रास सत्वर जाऊन मिळण्याचा मार्ग स्वीकारला. असें पाहून तिची समजूत करून तिला परत माघारी आणण्याकरितां ब्रह्मदेवही मार्गोमाग गेले. परंतु ती परत आली नाही. सावित्रीचे कांठीं समुद्रकिनार्यापर्यंत १२ लिंगे अंतरानें असलेलीं पाहून याचा खरेपणा वाटतो. नंतर आरंभिलेला यज्ञ पुढें चालविला असतां त्यास एक मोठें विघ्न उत्पन्न झालें. त्याची हकीकत अशीः—

महाबळ व अतिबळ या नांवाचे दोन पराक्रमी दैत्य भाऊ भाऊ असत. त्यांनीं तिन्ही लोकांस फार नर्जर केले. तेव्हां ब्रह्मा विष्णु महेश हे सैन्य घेऊन



त्याजबरोबर युद्ध करण्यास गेले असतां, त्रिष्णूने  
 अतिबळाचा वध केला. हे वृत्त महाबळास कळतांच  
 तो देवांबरोबर समर करण्यास आला. त्याचे प्रतापा-  
 पुढें देवत्रयाचा ठिकाण लागेना. या कारणास्तव  
 देवांनीं जाऊन महामाया जी देवी तिचें स्तवन केलें  
 व दैत्याचा नाश होईल अशी युक्ति सांगायी म्हणून  
 विनंति केली. देवी प्रसन्न होऊन तिनें त्यांस मोह  
 घालून संगरांतून परत आणलें. नंतर महाबळानें  
 संतुष्ट होऊन वर मागण्याविषयी देवांस सांगितलें.  
 तेव्हां " तूं आमचे हातून मरावास " हें वरदान  
 त्यांनीं मागितलें. सर्व देव आपणास शरणागत झाले  
 आहेत, आपण विश्वाचे स्वामी आहोंत, व विश्वाचा  
 उपभोगही घेतला आहे त्याअर्थीं देहाचें सार्थक  
 होऊन गेलें, आतां मरण यावें हेंच उचित, असा  
 विचार करून दैत्यानें देवांस देह अर्पण केला. नंतर  
 देवांनीं त्यास मुक्तिपद देऊन वर मागण्यास सांगितलें.  
 तेव्हां दैत्यानें देवाचा स्तव करून वर मागितला  
 तो असाः—

( ८ )

प्रसन्नोऽसि यदा शंभो तदास्मिन्सह्यमस्तके ।

मन्नाम्ना लिंगरूपस्त्वं सृष्ट्यादौ भव शंकर ॥ १ ॥

मस्तके पंचगंगानामुत्पत्तिश्चास्तु संततम् ।

मद्भ्रातृनाम्ना विष्णो त्वं दिव्यलिंगं भव प्रभो ॥२॥

सैन्यस्य मम कोटीनां कोटीशो भव पद्मज ।

मन्नाम्ना ख्यातिमागत्य क्षेत्रं चास्तु भुवि प्रभो ॥३॥

याचा भावार्थ असा कीं शिवानें लिंगरूप होऊन मस्तकीं पंचगंगांच्या उगमांचें ओझें धारण करून महाबळेश्वर नांवांनं या ठिकाणीं वास करावा; व विष्णूनें माझ्या भ्रात्याच्या (म्हणजे अतिबळेश्वर) या नांवांनं येथें रहावें; आणि ब्रह्मदेवानें माझ्या कोटी सैन्याचें नांव धारण करून कोटीश्वर व्हावें. तसेंच सर्व क्षेत्रभूमीसही महाबळेश्वर हेंच नांव द्यावें.

याप्रमाणें आलेल्या विघ्नाचें निरसन करून यज्ञाचें कृत्य शेवटास नेलें. आणि यज्ञसमाप्ताचे अवभृत्स्नान सर्वांनीं कोंकणांत हरिहरेश्वरीं शुक्लतीर्थांत केलें.

याप्रमाणें महाबळाचें मागणें मान्य करून या महाबळेश्वर गांवांत शिवांनीं लिंगरूप धारण केलें व

मस्तकावर पंचगंगा उगमाची साक्ष देणारे पांच जल-  
 पूरित रुद्राक्षाकृति खळगे धारण करून येथे वास  
 केला. हे देऊळ या पंचनद्यांच्या उत्पत्तिसयानाचे  
 महाबळ राक्षसाच्या वरदानाप्रमाणे स्मारक ह्मणून  
 केलेले आहे. तसेच फक्त कुष्णादि पंचनद्यांचे  
 महाबळेश्वर देवळाच्या वरील चढावावर एक देऊळ  
 आहे. त्यांतही उगमाच्या निरनिराळ्या ओऱ्या वावून  
 काढून गायमुखाने सर्व नद्यांचे पाणी कुंडांत सोडिले  
 आहे. तिसरी गोष्ट उगमाची स्थले महाबळेश्वर डोंगरा-  
 खालील निरनिराळ्या खोऱ्यांतून उत्पन्न झालेल्या  
 नद्यांच्या मुळांशीही मानण्याची लोकां प्रवृत्ति आहे.

जेथे ब्रह्मदेवांनी यज्ञ अरंभून कलह उत्पन्न केला  
 व एकमेवांवर शापांचे भाडिमर करून घेउन सर्व देव  
 जलरूप बनले ते यज्ञाचे ठिकाण महाबळेश्वर गांवच्या  
 लगतच उच्चस्थानी अरण्यांत आहे.

देवांनी याच स्थळी महाबळ व अतिबळ या  
 दैत्यांबरोबर तुमुल युद्ध करून त्यांचा नाश केल्या  
 पण स्वतः त्यांच्या वचनांत सांपडले हीही हलकी-  
 सालकी गोष्ट झाली नाही, हे वरील हकीकतीवरून

कळून येईलच. या सर्व डोंगरास महाबळेश्वर अशी संज्ञा मिळाली व पांचही पुण्य नद्यांचें पवित्र व मधुर पाणी सर्व डोंगरभर सारखें पसरून राहिलें आहे. अशा करण्यानें देवांनीं त्या महाबळ दैत्याच्या वरप्रदानाची व सावित्रीच्या शापाची पाळणूक केली. परम साव्ही जो सावित्री, तिचा जाज्वल्य शाप—स्त्रीरूपानें जगांत प्रसिद्ध होण्याचा—उगीच लटपटींत नव्हता. त्या प्रमाणें सर्वज्ञण जलप्रवाहरूप धारण करून निरनिराळ्या खोऱ्यांतून जणूं काय सर्व जगांत नीटपणें प्रसिद्धी व्हावी म्हणून जवळच्या जवळ पश्चिमेकडे न जातां, तिचे देव नदारूपानें दूरवर पूर्व समुद्राकडे वहात गेले. त्यांताल विष्णू कृष्णा नदीचें नांव स्वीकारून पूर्ववाहिनी नदी बनले. महेश वेण्या नदी रूपानें प्रसिद्धीस आले. व ब्रह्मदेव कुकुद्मति किंवा कोयना नदी होऊन गेले. गायित्री व सावित्री या दोन्ही जातींच्याच स्त्रिया असल्यामुळें त्यांस स्त्रीवाचक नावें निराळीं पडलीं नाहींत. फक्त त्यांच्या नद्या मात्र निरनिराळ्या पश्चिमवाहिनी झाल्या आहेत. कृष्णाबाई वगैरे पंच नद्यांच्या उगमांचें एक व खुद्द महाबळे-

श्वरचें एक, अशीं दोन निरनिराळीं देवळें फक्त स्थळ-  
माहात्म्य वाढविण्याकरितां स्मारकाप्रमाणें केलीं आहेत.

अशीं महाबळेश्वरगिरीच्या मस्तकावर देवतांची  
रूपांतरें होऊन त्या पुनः एके ठिकाणीं महाबळेश्वर  
लिंगाच्या वर येऊन राहिल्या त्याची साक्ष अद्याप  
पावेतो आहे. ती पाहण्याची कोणाची इच्छा असल्यास  
त्यांनीं महाबळेश्वर क्षेत्रांतील महाबळेश्वरच्या देवालयांत  
जाऊन त्यांतील गाभाऱ्यांत स्वयंभू पिंडी किंवा लिंग  
आहे त्यावर सतत पाण्यानें डबडबलेले पांच खळगे  
आहेत ते पहावे. यांतील पाणी कधींही आटत नाहीं.  
ब्राह्मण व शूद्र यांचाचून इतरांस मात्र आंत जाऊन  
शिऊं देत नाहींत. याप्रमाणें पूर्वी पुराणांत वर्णन  
केलेल्या कांहीं गोष्टींचें प्रत्यंतर मिळालें ह्मणजे मनांत  
पूज्यबुद्धि उत्पन्न होऊन परमेश्वराच्या लीलेचा  
चमत्कार वाटतो.

या क्षेत्रांत महाबळेश्वरच्या देवळाजवळ दुसरें एक  
फक्त नद्यांचें देऊळ आहे. परंतु त्या देवळांस तीर्थ-  
समुदायवाचक नांव न देतां फक्त सर्वांत श्रेष्ठ मानलेली  
कृष्णानदी इचेंच नांव देण्यांत आलें आहे. या देवळांत

डोंगराकडील बाजूस एक मोठी दगडी भित बांधून  
 तीमध्ये जमिनीचे फरशीसरपट सुमारे एक फूट  
 उंचीच्या तीन तीन फुटावर कमानी केल्या आहेत. त्या  
 कमानी समोरच्या भितीत पांच आहेत व एक  
 डावे हातचे भितीत व दुसरी उजवे हातचे भितीत  
 अशा सात ठिकाणांतून सात नद्यांचे ओव  
 बांधून पुढे एकवटून सर्वांचा संगम झालेला  
 आहे आणि ते पाणी एका दगडी बांध-  
 लेल्या पन्हळांतून आपून गारमुखाने कुंडांत  
 सोडले आहे. त्या कुंडास ब्रह्मकुंड अशी संज्ञा दिली  
 आहे. या संगमांत स्नान करण्याचा योग आला असता  
 लोक भाग्योदय मानतात. परंतु हे पाणी उन्हाळ्यांत  
 सुद्धा फार गार असते आणि हिवाळ्यांत यांत बोट  
 घातले तर जरी गळून पडले नाही तरी बधिर झाल्या.  
 बांधून राहणार नाही. याचे खालचे बाजूस दुसरे एक  
 कुंड आहे त्यास विष्णुकुंड असे म्हणतात. यांत सात  
 नद्यांपैकी पहाणाराचे समोरच्या भितीतील कृष्णा,  
 वेण्या, कोयना, गायित्री आणि सावित्री या पांच नद्यांचे  
 पाण्यास बारा महिने खळ पडत नाही. डावे हातची जी

ओरी आहे तीतून भागीरथी नदी वारा वर्षांनी कन्या राशीस गुरू आला म्हणजे कन्यार्गती वाहू लागते, अशी आख्यायिका आहे. त्या वेळेस येथे वर्षभर यात्रेकरवांच्य उड्यावर उड्या पडतात. आणि हिंदुधर्माप्रमाणे काशीस भागीरथीतटार्की जे विधी, मुंडण वगैरे करणे इष्ट आहे ते येथे येऊन करितात. उजवे बाजूचे ओरीतून साठ वर्षांनी कपिलाषष्ठीचा योग आला म्हणजे सरस्वती नदी वाहू लागते, तेव्हांही मोठी गर्दी होते. असे पुराणांतून या नद्यांचे माहात्म्य वर्णन केले आहे. परंतु पावसाळ्यामध्ये या सर्व ओऱ्यांतून पाणी मोठ्या जोराने वाहतें, आणि कुंडे अगदी तुडुंब भरून जातात आणि वाहू लागतात. अशा वेळी यांचे सांडपाणी जाण्यास मार्ग खालून केला असल्यामुळे त्यांतून जातें.

या पांची नद्या महाबळेश्वर डोंगराखाली निरनिराळ्या दऱ्यांतून वाहत गेल्या आहेत. कृष्णा नदीवर सांगितलेल्या देवळापासून सुमारे ९०० यार्ड अंतरावर कड्यावरून खाली जोर सोऱ्यांत पडून पूर्ववाहिनी झाली आहे. ती जोर, धोम, वाई वगैरे गांवांशिजारून वाहत जात आहे.

इच्या प्रवाहाची लांबी ८०० मैल असून ती मच्छली-  
 पट्टण जवळ समुद्रास दोन मुखानें मिळाली आहे.  
 गोदावरी व कावेरी या मोठ मोठ्या नद्यांच्या  
 पात्रापेक्षां इच्चें पात्र फार मोठें आहे. सातारा  
 जिल्ह्याच्या पलीकडील प्रदेशांत इच्या प्रवाहांतून नांवा  
 व बोटी चालतात. कृष्णाकांठच्या जमिनी, पुरांत बुडा-  
 ल्यानंतर त्यांजवर गाळ वसल्यामुळें व इतर अशाच  
 कारणांनीं, कित्येकवेळां पाऊस कमी पडला तरी,  
 चांगल्या पिकतात. ही नदी मोठी पवित्र मानली असून  
 इचे कांठीं पुण्यक्षेत्रें पुष्कळ असून मुक्ति देणारीं आहेत.  
 वेण्या नदी नहरानजीकच्या सरोवराचे वरील अंगास  
 उगम पावून वेण्या तलावांतून लिंगमळ्यावरून खालीं  
 केडंब खोऱ्यांत पडते; आणि मैदें वगैरे गांवावरून वाहत  
 जाऊन सातारान्यानजीक माहुली गांवीं कृष्णा नदीस  
 मिळते. कोयना नदी येथून सुमारें एक मैलावर प्रगट  
 होऊन एल्फिन्स्टन व लाडविकपाईटच्या चोळांतून  
 दऱ्याखोऱ्यांत पडून दक्षिणेस वाहूं लागते.  
 ही पुढें प्रतापगड, पार वगैरे गांवावरून वाहत जाऊन  
 सातार जिल्ह्यांतील कऱ्हाड गांवीं कृष्णेस मिळाली



आहे. तेथें तें ठिकाण फार पाहण्यासारखें आहे. या संगमास प्रीतिसंगम असें नांव पडलें आहे. सावित्री नदी कृष्णाबाईचे देवळापासून पश्चिमेस ब्रह्मारण्यांतल कड्यांत प्रगट होऊन ती पश्चिमवाहिनी झाली आहे आणि वाहत वाहत महाड दासगांव वगैरे गांवावरून जाऊन बाणकोटाजवळ समुद्रास मिळाली आहे. गायित्री नदीचा मात्र येथें कोठेंही प्रवाह वाहत असल्याचें दिसत नाहीं. ती येथें गुप्त होऊन कोंकणांत हरिहरक्षेत्रीं प्रगट झाली आहे आणि त्यागलीच समुद्रास मिळाली आहे, अशी आख्यायिका आहे. याशिवाय आणखी एक वेदगंगा नांवाची नदी आहे. ती महाबळेश्वर गांवचे उत्तर बाजूस ह्यणजे सावित्री व कृष्णा या दोन नद्यांच्यामधील खेऱ्यांत उत्पन्न होऊन पुढें दक्षिणवाहिनी होऊन पूर्वेस जोर गांवानजिक कृष्णेस मिळते. ती ब्रह्मारण्यांतल ब्रह्मदेवाचे यज्ञाचे वेळीं वेदास शाप झाल्यामुळें उत्पन्न झाली आहे. या नदीचे उगमस्थानाचे ठिकाणीं कोरीव गुहा आहेत. त्यांत चार पांच मनुष्ये वसण्यजोगी जागा आहे. हें ठिकाण अगदीं निविड अरण्यांत असल्यामुळें तपस्वी

ऋषिणां राहण्यास अगदीं योग्य आहे. यावरून पूर्वीं येथे कोणी तरी तप करणारा ईश्वरी अंश येऊन राहिला असावा असे अनुमान करण्यास हरकत दिसत नाही. उगमस्थान पाहण्यायोग्य आहे.

## ब्रह्मारण्य.

महाबळेश्वरच्या पश्चिमेस देवळापासून तीन चार मैलावर एक विस्तीर्ण झाडी आहे. तिला ब्रह्मारण्य असे म्हणतात. असे नांव देण्याचे कारण, इतकेच आहे की, या ठिकाणी ब्रह्मा, विष्णु महेश यांनी, पूर्वीं वर्णन केल्याप्रमाणे यज्ञ केला त्यावेळीं मुख्य अध्वर्यु जो ब्रह्मदेव त्याचे आपले पत्नी वरोवर भांडण होऊन चिरकाल आठवण राहण्याजोगे अनर्थापात झाले म्हणून ब्रह्मदेवाचे नांव यास मिळाले.

हे ब्रह्मारण्य खरोखरीच फार पाहण्यासारखे ठिकाण आहे. महाबळेश्वरावरील इतर ठिकाणच्या देखाव्यांपेक्षा येथील देखावा फारच भव्य आहे. विशेषेकरून रस्त्याने जातां पाऊल वाटेनें जो कोणी जाईल,

त्यास याची चांगलीच प्रतीति येईल. रस्त्याने जाणा-  
 रास एलफिन्सटन पाइंटाकडे व आर्यर सीटकडे  
 जाण्याचे जेथून रस्ते फुटतात, तेथून आर्यर सीट-  
 कडील बाजूस वळले असतां भरदुपारीं भीति वाटून  
 त्याच्या अंगावर कांटा उभा राहतो. तसा प्रकार  
 महाबळेश्वर सोडून जेथून हे दोन रस्ते फुटतात  
 त्या फूट वाटेला मिळेपर्यंत झाडी ठेंगणी  
 असून पातळ असल्या कारणाने बहुतेक होत नाहीं.  
 तथापि सर्व जंगल एकसारखें लागून जाऊन निर्जन  
 असल्यामुळे भटकणारीं हिंसक जनावरे खाद्य मिळवि-  
 ण्याकरितां बाहेर आलेलीं कधीं कधीं दृष्टीस पडतात.  
 सावित्रीच्या उगमाची जागा पाहण्यास जाण्याची जी  
 जंगलांतून लहान वाट, आर्यर सीटकडे जातांनां डोबे  
 हातास लागते, तिचे समोरचे बाजूस उजवे हातास  
 तशीच लहान पाऊलवाट केली आहे, त्यास भांगा  
 असें म्हणतात. या वाटेस भांगा असें नांव पडण्याचे  
 कारण असें आहे कीं, ही वाट जंगलांत स्त्रियांच्या  
 केसाच्या भांगासारखा भांग काढल्याप्रमाणें आहे.  
 या वाटेवरिल उंच उंच वृक्षांवर पांच

सहा ठिकाणी शिकारी लोकांना बसण्याकरिता माळे बांधले आहेत या माळ्यावर टपून बसून येथे शिकारी लोक शिकार करतात. परंतु शिकारी प्राणी भुलवून आणण्याकरिता त्यांस या ठिकाणी रेडा किंवा बकरे, किंवा दुसरे काही जनावर एक दोन दिवस बांधून ठेवावे लागते. पुढे ते जनावर बहुतकरून एक दोन दिवसांच्या आंत त्यांच्या भक्ष्यस्थानी पडलेले समजतांच हे शिकारी लोक चार पांच बंदुकीने नेम मारणारे तरबेज लोक बरोबर घेऊन या माळ्यावर लपून बसतात आणि चटावलेले हिंसक श्वापद येऊन ते बांधलेले जनावर खाऊ लागले, ह्मणजे त्याजवर बंदुका झाडतात. या श्वापदांची अशी खोड आहे कीं ते बांधलेले जनावर एकदम खाऊन मोकळे होत नाही. येऊन जाऊन रोज थोडथोडे असे खाऊन त्याचा फन्ना पाडते. अशा या डाव्या उजव्या बाजूच्या झाडांत डोकावून पाहिले, तर कोठे बैलाची तंगडी तर कोठे रेड्याचा प्राय, असल्या विलक्षण चिजा कधी कधी दृष्टीस पडतात; रस्त्यावरील धुळीत वाघाच्या पंजांचे किंवा

सांबरांच्या खुरांचे स्पष्ट डमटलेले माग व याच  
जनावरांची ठिकठिकाणी पडलेली विष्टा ही सहज  
जातां जातां नजरेस येतात; तेव्हां पोटांत अगदीं  
धस्त होऊन जाऊन पांचावर धरण बसते.  
पाऊलवाटेनें जाणारास या ब्रह्मारण्यांत यज्ञसमयाचे  
वेळीं राहण्याकरितां केलेली एक गुहा आहे ती पा-  
हण्यास मिळते. ही चार पांच माणसें बसण्यासारखी  
मोठी आहे. यज्ञस्थंडिलाची जागा व सावित्रीनें  
संतापानें आपला कडेलोट करून घेतलेला कडा हीं  
अगदीं एकमेकाला लागूनच असलेलीं आर्यरसीटकडे  
जातांना डावे हातास लागतात. यावरून यज्ञाचेवेळीं  
सावित्रीची व देवाची चकमक उडाली झणून जी  
हकीकत आहे तिचा मेळ जमतो. हीं स्थळं पाहण्यास  
जातांना दाट झाडींतून जावें लागतें. या  
झाडींत दोन प्रहरींसुद्धां सूर्याचें लंबायमान किरण  
आंत शिरकूं शकत नाहींत. या यज्ञस्थंडिलाची जागा  
अद्यापि ओळखून पाहण्याची कोणाही हिंदुगृहस्थास  
इच्छा झाल्याशिवाय राहत नाहीं. ती पाहणारे लोकांस  
येवढीच सूचना आहे, कीं हा यज्ञ होऊन हजारों

वर्षे झाली असल्यामुळे पावसाच्या पाण्याच्या मोठ-  
 मोठ्या लोंढ्यांबरोबर उंच प्रदेशांतील गाळ वाहत येऊन  
 त्याचा यज्ञकुंडावर लेप (खपली) बसल्यासारखा झाल्या-  
 कारणाने यज्ञकुंडाचे भस्म वरील माती उकरून मग  
 काढून पहावे लागते व ते भस्माप्रमाणे पांढरे  
 असून हातावर पाणी घेऊन चोळून पाहिले असता  
 स्निग्ध आहे असे वाटते. या ब्रह्मारण्यांत चतुष्पाद  
 हिंसक श्वापदाप्रमाणेच पोटांने चालणारे फार विषारी  
 सपे जिकडे तिकडे दृष्टीस पडतात. पूर्वी एकदां या  
 ब्रह्मारण्यांतील वाळलेल्या गवतास वणवा लागला  
 होता तेव्हां सपांचीं भेंडुळीं मरून पडलेलीं पुष्कळच  
 पाहण्यांत थालीं होती. सकाळीं व सायंकाळीं या  
 विषारी जिवांच्या विळावाहेर पडण्याच्या समयास अन-  
 वाणी फिरणे फार धोक्याचे आहे.

या ब्रह्मारण्यांत एकटे दुकटे पाहण्याकरितां  
 जाण्याचे फार कठीण काम आहे. मंडळीबरोबर  
 जाण्यांत इतकी भीति वाटत नाही. साहेब लोक तर  
 हातांत बंदुका घेतल्याशिवाय तिकडे फिरावयास जात  
 नाहीत. या ब्रह्मारण्यांत अगदीं उत्तर बाजूस एक

आर्थरसीट झणून फार प्रेक्षणीय जागा आहे तिचे वर्णन पुढे आले आहे. ती पाहण्यास नाण्याचा रस्ता या ब्रह्मारण्यांतून गाडी जाणे सारखा केलेला आहे तरी तो रस्ता, जागा डोंगराळ असल्यामुळे फार चढउताराचा आहे. या ब्रह्मारण्यांतून मालकमपेठेकडे दृष्टि फेंकिली असतां लांबपर्यंत हिरव्या रंगानें मढविल्या-सारखी जमीन दिसते.

## महाबळेश्वरगांव.

या क्षेत्रांत ब्राह्मण, कुणबी, कोळी, धनगर, वगैरे लोकांची मिळून घरे सुमारे ५० आहेत, त्यांत नुसती ब्राह्मणांची घरे ३२ आहेत. या गांवांत ब्राह्मणांची वस्ती जशी ज्यास्त आहे, तशी दुसऱ्या जवळपासच्यै मैलांतील कोणत्याही खेड्यांत सांपडणें कठीण. हे बहुतेक सर्व ब्राह्मण भिक्षुकांचा धंदा करून पोट भरणारे आहेत. भिक्षुकीशिवाय व्यापार किंवा उत्पन्न असणारे लोक सुमारे आठ किंवा दहा असामीपेक्षां ज्यास्त नाहींत. बाकी राहिलेल्या कुटुंबांचा निर्वाह

नुसते भिक्षुकीवर चालतो. येथील सर्व बाह्यण मंडळीं एक गोत्री असल्यामुळे, एकमेकांचा गांवचे मिळकतींत फायदा होण्याचा संभव नाही. तेव्हां यांचा आणि गावांतिल दुसऱ्या १०, १२ गुरव कुटुंबांचा निर्वाह देवांच्या यात्रेकऱ्यांकडून होणाऱ्या मिळकतीवर अवलंबून आहे हे वाचकांच्या सहज लक्षांत येईल. या करितां या देवळासंबंधी विशेष माहिती देणे अवश्य वाटल्यावरून त्याबद्दल वर्णन पुढें दिलें आहे.

या क्षेत्रांत महाबळेश्वर, अतिबळेश्वर, कोटेश्वर व कृष्णाबाई यांचीं देवळे फार जुनाट आणि काळ्या दगडांनीं बांधलेली आहेत. हीं बांधून निदान ५०० वर्षांवर वर्षे झालीं असावीं असें अनुमान केलें आहे. तथापि त्यांस अद्याप पावेतो मुळींच भंग नाही. ह्या जुन्या देवळांची दुरुस्ती सुमारे २०० वर्षांमार्गे सातारचे परशुराम नारायण अनगळ यांनीं केली होती. या शिवाय सन १८७५ सालीं श्रीमंत जमखिंडीकर साहेब यांनीं १५००० रु. खर्च करून कृष्णाबाईचे देवळास पत्रा घातला आणि जीर्णोद्धार केला.



कृष्णाबाईचे देवळाच्या पिछाडीस मारुतीचे एक दगडी देऊळ बांधलेले आहे. हा मारुती श्री रामदास स्वामींनी स्थापन केलेला आहे. असे श्रींचे चरित्रावरून समजते. त्यांत असे लिहिले आहे कीं रामदास स्वामी शके १५५६ तारणनाम संवत्सरे या सालांत वैशाख मासी कृष्णास्नानाकरितां महाबळेश्वरीं राहिले होते. त्यावेळीं ग्रामस्थ मंडळी त्यांचे पूर्णभक्त बनव्यामुळे त्यांची निरंतर सेवा आपले हातून व्हावी ह्मणून त्यांनीं स्वामींस विनंती केली. तेव्हां जातेवेळीं स्वामींनीं मंडळीच्या आग्रहास्तव या मारुतीची स्थापना करून त्याची सेवा करून राहणे-बद्दल त्यांस अनुग्रह दिला. श्रीकृष्णाबाईचे देवळानजिक प्रसिद्ध अहिल्याबाई होळकरीण हिनेंही एक उत्तम देवालय बांधून ठेविले आहे व त्यांस उषन्नही करून दिले आहे. त्यास रुद्रेश्वर असें ह्मणतात. याशिवाय येथें तीर्थ आहेत, तीं रुद्रतीर्थ, चक्रतीर्थ, हंसतीर्थ, पितृमुक्तितीर्थ अरण्यतीर्थ, मलापकर्षतीर्थ, वगैरे पाहून हीं करवीर किंवा काशीक्षेत्राच्या तोडीची पुण्यभूमिका आहे अशी खात्री होते. हल्लीं ह्यांत शेवाळ व झाडाचा पाला पडून हीं

अस्वच्छ शाली आहेत. येथे उतारू लोकांच्या सोर्पासाठी कोल्हापूर संस्थानचे माजी कारभारी कै. महादेव वासुदेव बर्वे यांनी कृष्णाबाईचे देवळानजीक एक मोठी धर्म-शाळेची इमारत सन १८८७।८८ साली बांधून ठेविली आहे. तिचे काही भागांत येथील सरकारी शाळा असते त्यामुळे कित्येक प्रसंगी उतारू लोकांची मोठी अडचण होते. याकडे सरकारचे लक्ष्य जाऊन येथे शाळेकरितां सरकारी इमारत झाल्यास उतारू लोकांवर फार उपकार होतील.

येथील कृष्णाबाईचे देऊळ वाड्याचे चौकाप्रमाणे बांधलेले आहे. त्याचे चोर्हेबाजूस जे चार सोपे आहेत, त्यालाच खण पाडलेले असून प्रत्येक खणाला कमानी केल्या आहेत. यांतील नद्यांच्या उगमाची बाजू बाकीचे बाजूपेक्षा उंच आहे. या शिवाय सर्व बाजूंच्या सोप्यांना फक्त सुमारे ३ फूट उंचीचे जोते आहे. हे सर्व काम घडोव काळ्या दगडांचे केलेले आहे. मधील चौकाचा भाग प्रशस्त आहे, यामुळे हे देऊळ एकाद्या सभामंडपाप्रमाणे लांबट शाले आहे. यांतील गायमुखेशेजारचे कुंड सुमारे ५ फूट खोल आहे, त्यास खाली उतरण्यास

पायन्या केल्या आहेत आणि तळास फरशी केली आहे. यांत ब्राह्मण व शूद्र लोकांस मात्र स्नान करण्यास हरकत नसते. यापेक्षां कनिष्ठ जातींच्या लोकांस आंत येऊं देत नाहींत. त्यास बाहेर नेऊन पाणी घालतात. याचे शेजारें दुसरें एक विष्णुकुंड आहे. या देवळामध्यें कृष्णाबाईचा उत्सव फाल्गुन वदांत दरसाल होतो व तो पांच दिवस चालतो. दररोज पुराण आणि कीर्तनही त्या प्रीत्यर्थ होत असतात. त्याकरितां जावली, बाईकडील ब्राह्मण वगैरे लोक येतात. याचे ब्राह्मणभोजन पांच दिवस होतें. या उत्सवास उत्पन्न सुमारें नव्वद रुपयांचें आहे. पैकीं १६ रुपये श्रीमंत पंतसाहेब संस्थान भोर यांजकडून मिळतात व श्रीमंत प्रतिनिधीसाहेब यांनीं येथील ब्राह्मणांस खरशीगांवचें अग्राहार उत्पन्न रुपये ७४चें दिलें, तें त्यांनीं भाऊबंदकीचे पुष्कळ हिस्सेदार असल्यानें त्यापासून विशेष फायदा होणार नाहीं, असें जाणून श्रीकृष्णाबाईचे उत्सवास मोठ्या औदार्यानें लावून दिलें आहे. यांतून खर्च भागत नसल्यामुळें लोकांवर पट्टी बसवून उत्सवाचे वेगमीची तयारी

कारितात. एकंदर २५० पासून ३०० रुपयेपावेतों खर्च होतो. शिवाजीमहाराजांनीं महाबळेश्वरासारखें कृष्णाबाईस उत्पन्न कां दिलें नाहीं तें समजत नाहीं. या कृष्णाबाईचे देवालयांत मुख्य गंगेच्या बाजूकडील भागांत कोळी लोकांकडे झाडलोट करण्याचें काम असतें. कृष्णाबाईचे कुंडांत जे कोणी यात्रेकरी धर्मादाय पैसा टाकतील तो या कोळ्यांस मिळतो. तसेंच कृष्णाबाईस कोणी नैवेद्य आणिला, तरी तो सुद्धां त्यांस मिळतो; अशी दुसरीकडे कोठेंही कोणतेही देवस्थानांत वहिवाट नाहीं. येथें कोळी लोकांचीं घरे ८१० आहेत.

येथें दुसरें महाबळेश्वराचें देऊळ आहे, त्याचें सर्व काम काळ्या दगडाचें आहे. यांत दोन भाग आहेत. त्यापैकी आंतील गाभान्यांत महाबळेश्वराचें मोठें थोरलें आणि रुद्राक्षाकृती असें स्वयंभू लिंग आहे. याचेवर पांच ठिकाणीं पांच खळगे आहेत, ते नेहमीं पाण्यानें भरलेले असतात. या पांच खळग्यांतून असणाऱ्या कृष्णा, वेण्या, कोयना, गायत्री, आणि सावित्री ह्याच पांच नद्या आहेत. पूर्वीं एका दीर्घ शंकेखोर मनुष्यानें ह्या पांच खळग्यांतील

पाणी भिक्षुकांनी उगीच वरून घालून ठेवून धार्मिक लोकांस भाळण्याचें कौशल केलें आहे, अशी कुशंका काढून, त्यांतील पाणी चिरगुटानें वरचेवर पुसून काढण्याचा उपक्रम आरंभिला. बरेच वेळ पाणी पुसून काढलें पण ते खळगे कोरडे तर झाले नाहींतच. परंतु त्यांतून शेवटीं रक्त येऊं लागलें, अशी आख्यायिका आहे. हें कोणास खरें वाटत नसलें, तरी त्यांतील पाणी आटत नाहीं, ही गोष्ट मात्र खरी आहे. याकरितां देवाला पूजा बांधतांना जीं वस्त्रें वगैरे घालावीं लागतात तीं भिजून जाऊन खराब होऊं नयेत म्हणून खळग्यावर घालण्यासाठीं तांब्याचीं झांकणें केलेलीं आहेत तीं त्यावर घालून ठेवितात. हल्लीं देवाजवळ अहोरात्र नंदादीप जळत असतात. त्यांपैकीं एक पेशवाईतील मूर सरदार बापू मोखळे यांजकडून चाललेला आहे. त्याचे खर्चाची रक्कम इंग्रज सरकारचे खजिन्यांतून मिळते. व दुसरा वाठारचे सोनी यांनीं ठेविला आहे. यासही सुमारे ५० वर्षे झाली आहेत. देवळाच्या आंत बाहेरून उजेड पडण्यास काहीं

जाळी वगैरे नसल्यामुळें सर्वकाळ अंधार असतो; त्यामुळें या नंदादीपांचा चांगला उपयोग होतो. गाभाऱ्याच्या बाहेरील अंगास शेजघर असून त्या ठिकाणीं काळभैरवाचें स्थान आहे, तेथें दररोज बहुतकरून पुराण वगैरे चालतें; याचे पलीकडे एका मोठा काळे पाषाणाचा नंदी करून बसविलेला आहे. त्यावरील सभामंडप तांबडे दगडाचा बांधलेला आहे. यावरून तो मात्र अलीकडे केला असावा असें दिसतें. या नंदीचा डावा कान फोडलेला आहे. त्याची हकाकत अशी सांगतात कीं, अवरंगजेब दिल्लीचे मोंगल बादशाहा याचेवेळीं हिंदूंचीं सर्व देवळें फोडून देवांच्या मूर्ती वगैरे नाहिशा कराव्या, हिंदूंचे मुसलमान करावे, वगैरे प्रकार चौहोंकडे चालला होता, ती मूर्तिभंगाची लाट महाबळेश्वरापर्यंत येऊन पोचली होती. तेव्हां एके वेळीं मोंगल देवळांत शिरले आणि त्यांनीं प्रथम नंदीवर प्रहार करून त्याचा कान तोडला. इतकें होतांच देवळांतून मोठमोठे भुंगे निघून, त्यांच्या मार्गे लागले आणि त्यांस त्यांनीं पुरे पुरे करून सोडिले. हें पाहून या दैवताबद्दल त्यांच्या मनामध्ये

पूज्यबुद्धि उत्पन्न झाली आणि त्यांनी या देवास हल्लीं जें उत्पन्न चालू आहे तें करून दिलें. पुढें मराठी राज्य झाल्यावर त्या मराठी राजांनीही हें उत्पन्न तसेंच चालविलें. हल्लीं या देवळांत पलंग व सताल ( मुसलमानी घाटाचें भाडें ) या मोगलाकडून मिळालेल्या देणग्या आहेत. या सर्व गोष्टींवरून असें होतें कीं हे महाबळेश्वरचें देऊळ मोगलाईचे कारकीर्दीचे अगोदरपासून आहे तसेंच आहे. आणि हें दैवत इतकें जागृत आहे कीं मोगलासारख्या हिंदुधर्मद्वेष्या बादशाहांनीं सुद्धां यास पूज्य मानून उत्पन्न करून दिलें आहे. येथें श्री रामदासस्वामींनीं स्थापन केलेल्या मारुतीसही छत्रपती शिवाजी यांनीं दरसाल २१ रुपयांचें उत्पन्न करून दिलें आहे.

या क्षेत्राचें शिवार पुष्कळ विस्तृत आहे. यांतील बहुतेक जमिनींत जरी पिकें वगैरे फारशीं येत नाहींत, तरी त्यांतील जंगलाचें उत्पन्न देवास येतें. या जमिनी छत्रपति शिवाजी महाराज यांनीं या देवाला इनाम दिल्या आहेत. या शिवाय इनाम गावें हीं देवाकडे पुरातनचींच आहेत. या सर्व जमिनीचा

वसूल व फारेष्ट खात्यांत ज्या देवाच्या जमिनी भाड्या-  
ने घेतल्या आहेत, त्यांचे उत्पन्न मिळून एकंदर दोन  
अडीच हजार रुपयांचे आहे. हे एक लहानसे स्वतंत्र  
संस्थान आहे. याची वाहिवाट पिंगळे आडनांवाचे वंशा-  
कडे आहे. या संस्थानचे नोकर लोक सर्व गुरव आहेत.  
रोजची पूजा नैवेद्य व चौघडा वाजविणे वगैरे सर्व  
कामे त्यांकडूनच होतात. त्यांची येथे सुमारे १२  
घरे आहेत. त्यांत पाळीपाळीने हे काम जाते.  
यावर देखरेख ठेविण्याकरिता एक कारकून ठेविलेला  
आहे. या देवास रोजचा अभिषेक आहे त्याबद्दल  
ब्राह्मणास वर्षांचे वेतन ठरविलेले आहे.

देवाचा मुख्य उत्सव माघ वद्य १४ पासून फा-  
ल्गुन शुद्ध ३ पावेतो पांच दिवस होतो. या उ-  
त्सवांत दररोज कर्तन असून प्रयोजन मात्र  
एकच दिवस होते त्यांत सर्व जातीच्या  
लोकांचे मिळून सुमारे ३००।४०० पान होते. या  
उत्सवास बाहेरील लोकही येतात. उत्सवाचा खर्च  
सुमारे १५० रुपये पावेतो होतो.



याच देवळांत आश्विन महिन्यांत नऊ दिवस शारदानवरात्राचाही उत्सव होतो. तेव्हांही सर्व व्यवस्था वरील उत्सवाप्रमाणेच होते. परंतु सुमारे १०० रूपये खर्चास पुरतात. याप्रमाणे दरसाल १२०० रूपये खर्च होऊन बाकीचे उत्पन्न शिल्लक राहते.

याशिवाय येथे एक कमलजा नामक श्री देवीचे देऊळ आहे. याची अशी गोष्ट आहे की, या डोंगराचे पूर्वेच्या बाजूस जोर खोरे आहे त्यांतिल वेदगंगा इचे तीरास घोर जंगलांत हिचे मूळपीठ आहे. तेथे कोळी वगैरे लोक जाऊन तिची फार उपासना करित असत. हे पाहून हे कोळी लोक आपल्यास अनुकूल होण्या करितां येथे कोणी चंद्रराव मोरे म्हणून विजापूर बादशाहाचा सरदार छत्रपति शिवाजीचे पूर्वी येऊन राहिलेला होता, त्याने या देवीचे स्थानास वरेंच महत्त्व आणिले. हा मोरे विजापूर बादशाहाच्या पदरचा म्हणून म्हणवीत असे. परंतु तो त्याला भीक घालीत नव्हता. त्याचा वाडा जवळच जावली गांवांत होता तो वाडा शिवार्जने, हा मोरे मराठा असून मोंगलाच्या ओंजळीने पाणी पिणारा आहे असे पाहिल्यावर, पाडून जमीनदोस्त केला

आणि त्याचा मालमसाला प्रतापगडच्या किल्ल्यावर नेऊन तटाचे कामी लावला. पुढे मोरे याचा स्वतःचाही युक्तीने निकाल लावल्यावर दुसरा माणिकचौकाचा वाडा जोर गांवांत असलेला पाडून नाहीसा केला. त्याच्या भिर्ताच्या खुणा अद्यापि येथे आहेत. पुढे महाबळेश्वर येथील ब्राह्मण लोकांस देवीचा कांहीं दृष्टांत होऊन गूण आल्यावर त्यांनी या ठिकाणीं हें तिचे देऊळ बांधिलें आणि तेव्हांपासून ही देवी येथील सर्व महाबळेश्वरकरांचें कुलदैवत होऊन राहिली आहे. याशिवाय या क्षेत्रीं तीर्थे व कुंडेंही बरीच आहेत.

या क्षेत्राचे ठिकाणीं नेहमीं कोणीना कोणीतरी कृष्णा-स्नान किंवा वंदन करण्यास येतच असतात. त्यामुळे त्यांचेकडून तेथील भिक्षुक ब्राह्मण लोकांस फायदा होतो. अलीकडे या क्षेत्रापासून सुमारे ३ मैलांवर नहर ऊर्फ मालकमपेठ हें हवा खाण्याचें ठिकाण पाहिले प्रतीचें झाल्यामुळे तर चोहोंकडून तेथे हवेकरितां येणारे पुष्कळ श्रीमंत हिंदुलोक येथे येऊन ब्राह्मणभोजन, गंगास्नान, पूजन वगैरे करितात. त्यामुळे यांस रोजची नवी प्राप्ति आहे. येथील सर्व

ब्राह्मण क्षेत्रोपाध्ये आहेत. हा त्यांचा मुख्य धंदा असोन वृत्तीचा असल्यामुळे वंशसंपरेने चालला आहे. काहीस कुलकर्णीपणाचे व देशपांडेपणाचे दृक्क आहेत. यात्रे-कन्यांकडून आपल्यास उपाध्या केल्याबद्दलचा लेख लिहून घेण्याची यांची वाहिवाट आहे. असे लिहून घेतलेले लेख सुमारे १०० वर्षांचे यांजपार्शी आहेत.

---

## देखावे.

महाबळेश्वर क्षेत्र सोडून महाबळेश्वर किंवा माल-  
कमपेठेकडे येऊं. नहर ऊर्फ हवाखाण्याचें महाबळे-  
श्वर हें क्षेत्रापासून सुमारे ३ मैलावर आहे व वल्ली हें  
हवापाण्यासंबंधानें फार प्रसिद्धीस आलें आहे, असें  
पूर्वी सांगितलेंच आहे. क्षेत्राच्या बाहेर पडतांच जि-  
कडे पहावें तिकडे डोंगर व झाडे यांशिवाय कांहींच  
दिसत नहीं. उजवे हातास कोंकण प्रांतांतील अनेक  
डोंगरांच्या रांगा नाटकगृहांतील प्रेक्षकांकरितां केले-  
ल्या जागाप्रमाणें दिसूं लागतात. पहिल्यानें खुर्च्याच्या  
रांगाप्रमाणें लहान लहान डोंगरांच्या रांगा झाल्यावर  
पलीकडे प्रतापगड व सडल बँक हिलचे डोंगर हे  
नाटकगृहांतील ग्यालरी सीट्सप्रमाणें ऊंच दिसतात.  
सावित्री नदीचें पाणी प्रतापगडाचें पायथ्याजवळून  
वाहत चाललेलें दिसतें, त्याचीं वळणें रुप्यासारखीं  
स्वच्छ पांढरीं दिसून जणूं कांहीं रुपेरी सापच पसर-  
ला आहे कीं काय अस वाटतें. उन्हाचेवेळीं टेंकडयां-

चा रंग अगदी जांभळ्या दिसतो तो झाडीच्या गालीच्यास फार शोभाप्रद होतो. या टेकड्यांची शिखरे एका उंचीची व इतकी जवळ जवळ दिसतात की एका टेकडीवरून दुसरीवर, दुसरीवरून तिसरीवर जाणेस दोन तीन ढांगेचें काम आहे असा भास होतो ! आपले समोर पूर्वेकडे पाहिलें झणजे एखाद्या बागेतील सुरूचा ताटवा छाटून सारखा केल्याप्रमाणें सर्व झाडी कोणी करून ठेविली आहे की काय असें दिसतें. लहान झाडे व मोठे वृक्ष यांतील भेद तर मुळीच नजरेत येत नाही. असा हिरवागार गालीच्या जमिनीवरून चढतां चढतां आकाशापर्यंत जाऊन अधांतरी कसा राहिला आहे हें समजण्याचें मोठें गूढ पडतें. झाडांची निरनिराळ्या प्रकारचीं पाने वरून एक सारखीं दिसतात. तेव्हां त्या कारागिराची असा चित्र विचित्र आकृतीचा गालीच्या काढण्यांत किती कुशलता असेल, असें वाटून मन अगदीं यकृत होऊन जातें; पुढें पुढें गेलेवर मागे पाहिलें आणि पुढें पाहिलें तर नुसती दाट झाडी दिसते, यांतून पुढें जाण्यास वाट तरी असेल किंवा नाही याचीही शंकाच येते. मधून

मधून ठिकठिकाणी पांढरे ठिपके दिसतात त्या ठिकाणी आकाश खाली उतरले आहे की काय असं भास होतो. परंतु हे पांढरे ठिपके ह्मणजे येथील पत्राची घरे आहेत. एकंदरीत महाबळेश्वरास पाहिजे त्या ऋतूंत जा, ते स्थान आपले सदा रमणीय आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. पण छत्र्यांवर पावसाळा काढणाऱ्या घांठावरील लोकांनी पावसाळ्यांत येथे येण्याचे धाडस करूं नये. महाबळेश्वरी पाहण्यासारखी सारी मौज जो कोणी आक्टोबरच्या प्रारंभापासून जूनच्या मध्यापर्यंत आठ साडे आठ महिने येथे येऊन राहिल त्याला दिसेल.

विशेषतः आक्टोबर महिन्यांत सह्याद्रीचा हवाहू फारच रमणीय दिसतो. या महिन्यांत या पर्वतावरील सारी सपाट जागा हिरव्यागार गवताने किंवा नानाप्रकारच्या रान फुलांनी आच्छादून गेलेली असते. जिकडे पहावे तिकडे गुलाबांचे सुत्रके सर्व कुंपणावरून भरून गेलेले दिसतात. प्रत्येक कडयवरून शुभ्र ऐरावताच्या शंढादंडासारखे स्वच्छादकाचे प्रवाह खालच्या दऱ्यांत धडाधड उडतात.

घेत अमल्यमुळें त्यांच्या आघातापासून उत्पन्न हो-  
णारा प्रचंड स्वर कर्णविवरांत एक सरखा भरत  
असतो व कोठें कोठें गिरणीतील कापसाच्या ढिगा  
सारखी नुषारांची शोभा दिसत असते; उभ्या पावसा-  
ळाभर अतोनात पाऊस अंगावर घेऊन शेवाळलेली  
जांभळीची व पिशाची झाडे, आपले शरीरांत मात्रेनासें  
झालेले पाणी व हेर टाकीत आहेत की काय असें वा-  
टते; व त्या पाण्यांत हात घातला तर तत्क्षणी तो वधिर  
होईल, व ते तोंडांत घातले तर अंगावर शाहारे येतील  
इतके पाणी गार असते. असाच प्रकार पावसाळ्यांत  
जो कोणी पुण्याहून मुंबईस गेला असेल त्यास खंडा-  
ळ्याचे घाटांत आगगाडींनून जात असतांना चांगला  
दृष्टीस पडतो. तसेंच वेण्या तलावाचे वजूस जाऊन  
पाहिले, तर, तें सरोवर व त्याचे भोंवतालची गर्द  
झाडी, हीं इतकीं रमणीय दिसतात की ती  
पाहिल्यावर पुराणांतरींच्या पंपासरोवराचें स्मरण  
होतें. नेच्या ( फर्नस ) च्या नुकत्या  
उगवून आलेल्या झाडांना नुसतीं पानें घेऊन वळण  
आलेले असतें, तें फारच मौजेचें दिसतें. मैदानावर

बालांकुर येऊन हरित पटल परिधान करून आनंदांत असलेल्या पृथ्वीवरून चालतांना मऊ गालिच्यावरून चालल्याचें सुख अनुभवतोसैं वाटतें. सर्व नदी किनारे व त्यांवरील दगड आणि टेंकडयांवरील कडे गवतानें आणि शेवाळीनें अगदीं हिरवेचार दिसत असतात. नद्याचें पाणी अगदीं दोन्हीं थडया भरून धांवा घेत असतें.

मार्चपासून पुढें पावसाळा येईपर्यंत फुलें व गवत नाहीशीं होऊन शरे व धवघबे चोहोंकडे शुष्क होऊन जातात. हवेमध्ये धुरानें दाट पणा आल्यामुळें देखावे स्पष्ट दिसत नाहीत व उन्हाच्या कडकपणानेंही एकसारखी नजर लागत नाही. तथापि या वेळींही टेंकडया विलक्षण सुंदर दिसतात. सदैव हिरवे जंगलांतील झाडांस पालवी फुटूं लागते आणि रान जिकडें तिकडें टवटवीत दिसतें. मे महिन्याच्या अखेरीस प्रातःकाळीं जमिनीवर धुकें येऊं लागतें त्यावेळीं जिकडे तिकडे आकाशावांचून कांहीं दिसत नाही. रस्त्यावरून चार दोन हातांवरील माणसांची चाऊल ऐकूं येत नसली तर मनुष्यें आहेत



असें सुद्धां वाटत नाहीं. खोल्यांतून धुकें भरून तें जस-  
जसें वर येऊं लागतें तसतसें तें पाहून टेंकड्यांच्या  
शिखरापर्यंत टेंकड्यांना रुप्याचा मुलामा दिला आहे  
कीं काय असें वाटतें. धुकें जेव्हां दरींतून वर चढूं  
लागतें तेव्हां कोणी विशाल प्राण्याचें धूड नाचत  
असून भूतचेष्टा चालल्यासारखें दिसते. जन पडून  
सूर्य वर येऊं लागला ह्मणजे पिंजाऱ्याच्या कापसाप्रमाणें  
त्या धुडाची असंख्य शकलें होत जाऊन शेवटीं  
काहींच नाहींसें होतें.

पुढें पावसाळ्यांत घराबाहेर जाण्याची तर  
सोयच नाहीं, व घरांत राहण्याचीही सोय  
नसते. चार महिने सूर्यदर्शन तर मुळींच होत नाहीं.  
पावसाच्या पाण्यानें आकाशाला मोठमोठालीं भोंकें  
पडल्यासारखें आकाश गळत असल्यामुळें छत्री किंवा  
घोंगड्याची खोळ घेऊन बाहेर पडण्याची गोष्ट तर  
मुळींच मनांतसुद्धां येणार नाहीं. बाहेर गेलेंच तर  
पानाचीं केलेलीं विरलीं डाँकविर घेऊन गेलें पाहिजे.  
तें घेतलें कीं मानेवर कोणी धोंडा ठेविल्यासारखें शा-  
ल्यामुळें व जोडोंकडून पावसाचा मार लागत असल्या-

मुळें इकडे तिकडे पाहण्याची फार उपाधी वाटते, आणि योजिलेले काम करून केव्हां माघारी येऊन निश्यांत शेकीत बसेन असें होते. दिवसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे १२ तासांची लांबलचक संध्याकाळच झाली आहे असें वाटते, यामुळे घरांत उजेड कोठून असणार ? त्यांतून घराला रेनकोट घातला असल्यामुळे तर घरांत दिवसाची रात्र होते. धुकें तर घरांत शिरण्यास चोहोंकडून वाटा धुंडीत असते आणि झरोक्यांतून शिरकाव होईल तर पहात असते, यामुळे घरांतील धूर बाहेर जाण्यास अनमान करूं लागतो तेव्हां तो माणसें, त्यांची चिरगुटे आणि इमारतीची आंतील बाजू यांना आत्मवत् वर्ण आणून सोडतो. घरांत रात्रंदिवस शेकण्याच्या आगट्या किंवा शेगड्या सर्व माणसें घेऊन बसलेलीं असतात. त्याचा धूर, स्वयंपाकाचा धूर आणि धुकें मिळून माणसांना अगदीं बेजार करितात.

## मालकम पेठ ऊर्फ नहर.

स्वदेश सोडून परदेशवास करणें कोणास प्रिय आहे? परंतु तोही कालमानानें करावा लागतो, व अशा अवस्थेंत होईल तितकें करून परदेशांत राहिल्याचा भास न होईल अशी व्यवस्था करण्याची परकीयांस उत्कट इच्छा असते, आणि ती पूर्ण करण्यास लोभी, कष्टाळू आणि साहसी मनुष्य जिवापाड मेहनत केल्यावांचून राहत नाहीं. हें पुढील मालकम पेटशोधनाच्या हाककतीवरून दिसून येईल.

पहिल्यानें सन १८२४ मध्ये जनरल लाडविक साहेब सातारच्या रोसिडेंटचे जागीं असतांना येथें आले. ते प्रथम आले; ते सिडने पाइन्टावर येऊन उतरले. त्यावेळीं येथें येणें ह्मणजे आपण होऊन काळाच्या दाढेंत प्राणत्याग केल्या दाखलची स्थिति होती. एकतर डोंगर अस्मानपर्यंत उंच गेलेले असून त्यावर झाडां इतकी दाट कीं त्यास जणुं कांहीं पांघरूण घालून झांकूनच ठेविले

आहेत असा भास होई. अशा ठिकाणी  
 हिंसक पशूंची गोष्ट काय विचारतां ? त्यांना  
 रात्रंदिवस हवे तिकडे संचार करण्यास सारखेच  
 असल्यामुळे ते जिकडे तिकडे फिरतांना दृष्टीस पडत.  
 वाटाचें तर नांवच काढावयास नको. अशी स्थिति  
 असतां लाडवुडक साहेब काठी टेंकीत टेंकीत जि-  
 वाचा धडा करून कसेतरी डोंगरावर येऊन पाहोचले.  
 सुदैवाची गोष्ट इतकीच कीं डोंगरावरच्या प्रदेशांत  
 निविड झाडीमधून माथ्यावर येत असतांना, एखाद्या  
 शिग्रकोपी वनराजाच्या तावडींत सांपडले नाहींत.  
 तथापि त्यांचे जवळ हत्यारपात्यार असतांही दोन दि-  
 वसांनीं भर दिवसा एका वाघोवानें त्यांचा बराबर अस-  
 लेला आवडता कुत्रा त्यांच्या समोर उचलून अचानक  
 नेला. बरें झालें. नाहीं तर साहेबांचीच आहुती व्हाव-  
 याची. येथील हवा फार उत्तम व स्थळ रमणीय आहे,  
 असें पाहून साहेब बहादुरांनीं ही गोष्ट सर्व लोकांस  
 कळवून सरकारांतही जाहिर केली. पुढें कर्नल ब्रिम  
 साहेब सातारचे रोसिडेंट झाले, त्यांनीं १८२६ सालीं  
 येथें येऊन एक बंगला बांधिला; आणि सातारच्या

महाराजांकडून सातान्याहून येथपावेतो एक छानदार गाडीरस्ता करून घेतला. नंतर मुंबईचे गव्हर्नर सर-जान मालकमसाहेबही येथे हवा खाण्याकरितां आले, आणि त्यांनीं आजारी युरोपियन शिपायांकरितां एक इस्पितळ बांधविलें. पुढें याच सालीं याच साहेबाचे अनुकरण करणारे दुसरे पुष्कळ साहेब लोक हवा घेण्याकरितां येथें येऊन भरले. पुढें कर्नल रॉबर्टसन साहेब सातारचे रोसिडेंटचे जागीं आल्यावर त्यांनीं येथें एक बंगला बांधून टाकला. पुन्हां सन १८२८ चे नोवेंबर महिन्यांत मालकमसाहेब आपले बरोबर एक बुल्यमसाहेब ह्मणून कोणी डाक्टर घेऊन आले आणि त्यांनीं त्याजकडून महाबळेश्वरच्या हवेची चिकित्सा करविली. नंतर त्यांनीं सरकारी बंगल्याकरितां जागा निवडून काढल्या व खाजगतचा आपला बंगला तयार करविला. तो अद्यापि कायम असून त्यास "माउंट मालकम" असें ह्मणतात. मालकम साहेबाच्या सांगण्यावरून सातारचे महाराजांनीं नहर येथें एकगांव बसविला व त्यांस मालकमपेंठ हें नांव दिलें, परंतु हल्लीं हें महाबळेश्वर यानांवागे प्रसिद्ध आहे. पुढें

सातारच्यापसून महाबळेश्वरपर्यंत जुना रस्ता होता तो मालकमसोहवांनी महाराजांकडून रडतोडीचे घाटाने महाबळेश्वर घाटगथाखाली पार घाटापारतो वाढवून चांगला बांधून घेतला. तसेच नहरास पाण्याचा तोटा होता म्हणून वेण्यातलावही करून घेतला.

पुढे सन १८२९ साली ता० १६ मे रोजी नामदार ईस्ट इंडिया कंपनी व सातारकर महाराज यांच्यामध्ये तहनामा हेऊन मालकमसोठ व सभोवतील १५ नैलाच्या परिघाची जागा महाराजांनी कंपनीस दिली. तसेच पागगांवहा दिले. परंतु प्रता गडचा किल्ला व त्या सभोवतील गडकन्याच्या जमिनी पूर्वीप्रमाणे महागजकडे रहाव्या असा स्पष्ट ठराव होता. मालकमसोठचे व पागगांवचे एंजनी कंपनीने महाराजांस खांबटकीचे घाटाखाली बांधून सात कोस खंडाळें म्हणून गांव अर्हा तो दिला. खंडाळें हें गांव पूर्वी शिवाबडे होते, ते त्यांनी इंग्लिशान दिलें होते. पुढे १८४८ मध्ये सातारचे संस्थान खलसा झाल्यावर हे ठिकण कुलाबा जिल्ह्यांतून काढून सातार जिल्ह्यांत सामील केलें. अशी येथें जागा घेऊन

याला इंग्रज लोकांनी अगदी आपल्या विलयतचे स्वरूप दिले आहे. तसे देण्यास येथे विलयतेप्रमाणे थंड हवा, धुकें, पाऊस वगैरे जसे असतें तसे आहे.

येथील वस्तीचे नांव मालकमोठ ठेविले आहे. या वस्तीला तीन पेठा आहेत त्यांस त्या ज्यांनी बसविल्या त्यांचीच नावे दिली आहेत. मध्यभागी नी पेंठ आहे तिला मालकमोठ, उत्तरेकडील मशीद रस्ता व दक्षिणेकडे आहे तिला मरी पेंठ अशा संज्ञा आहेत. व प्रत्येक बंगल्याचे नांवही इंग्रजी असून सभोतालची जी रमणीय ठिकाणे आहेत त्यांची जुनी नावे टाकून देऊन त्या ऐवजी साहेब लोकांनी आपली नावे दिली आहेत. एलिफिनस्टन पाइंटस आपले नांव दिले आहे. त्यास पूर्वीच नांव ब्रह्मारण्य असे होते. सिडनी पाइंटचे जुने नांव ' डोमेश्वर ' असे होते ते सोडून देऊन सिडनी पाइंट असे नांव ठेविले. आर्थरसीटचेही मूळचे " मडीमहाल " असे नांव आहे. मुंबईचे गव्हरनरावरून कान्यारु पाइंट व फाकलंड पाइंट ही नावे पडली आहेत. तसेच मुंबईचे हल्लीचे गव्हरनर लार्ड नॉर्थकोट यांचे नांव एका टोकास

दिलें आहे. मालकमसाहेबांच्या दोन मुलीवरून "केट  
प्राइंट" व अमेलियाखोरा ही नांवे देण्यांत आली आहेत.  
राणीचा मुलगा ड्यूक आफ क्यॉनाटचे नांव कोनॉट  
पीकला दिलें आहे. अलिकडे "फ्रियर हॉल" व  
फ्रियरघांट ही नांवे पडली आहेत; ' व रडतोंडीचा  
घांट ' या शब्दाचा अपभ्रंश होऊन 'रोटंडाघांट' असें  
नांव देण्यांत आलें आहे.

लहान लहान प्रतीचे साहेब लोक बंगल्याला  
आपली स्वतःची नांवे किंवा विलायतेतील खुबीदार  
नांवे देतात. जसे "ईगल्सनेस्ट" "बुडलॉन"  
"हिलस्टोन" "ग्लेनमेर" "आलबॉनिया" "फोर  
ओक्स" "लिलीकाटेज" "रोज काटेज" "सनि-  
साइड" "पारेडाइजलॉज" सिड्नी हौस वगैरे.  
असाच प्रकार सर्व ठिकाणच्या हवाशीर जागी चालला  
आहे. तेव्हां जेथे मनुष्य यत्न व्यर्थ आहे अशा कांहीं  
सृष्ट वस्तूंचेरीज करून बाकीच्या बाबतींत कोंड्याचा  
मांडा करून परदेश कंठणारें आमचें इंग्रजसरकार व  
त्यांची अनुयायी मंडळी यांची धन्य असो. यांच्या या  
अशा अप्रतिम गुणामुळे त्यांचें राख्यार सूर्य कधीही



भावळत नाही इतकें तें अफाट झालें आहे हें त्यांच्या  
स्तुत्य उद्योगाचें फल होय.

## भूगर्भपदार्थ.

येथील जमिनीचा रंग बहुतेक ठिकाणीं तांबडा आहे,  
व काहीं जागीं जमीन तपकिरी आहे. येथील तांबडी  
माती डोंगरावरील टिसूळ तांबडे दगड टासळून  
खालीं पडतात आणि फुटतात त्यांपासून झालेली आहे.  
मातीचा तपकिरी रंग पावसाळ्यांत उगवणारीं लहान  
सान झाडेंझुडपें वाळून किंवा कुजून जाऊन जंगलांत  
बागचेजागीं पडतात आणि मातीत मिसळून जातात,  
त्यामुळें होतो. ही तपकिरी माती एकप्रकारचें खत  
असल्यामुळें कोठेंही जमिनींत नेऊन घालून पीक केलें  
असतां तें चांगलें तरतरून येतें. लहान लहान छिद्रे  
असणाऱ्या तांबडे दगडांपासून लोखंड निघतें. ते  
दगड फार टिसूळ असल्यामुळें त्यांचाही बुक्का होऊन  
या तांबडे मातीतच, ते तद्रूप होऊन गेले आहेत. येथील  
जमिनीच्या पृष्ठभागावर चोहोंकडे अशा रीतीने लो-

खंडी मातीचे लुकणच वसून गेले आहे. त्यामुळे कुहंदाचे व दुसरे प्रकारचे जमिनीच्या पोटांनील दमड अगदी दडपून गेले आहेत. याची प्रतीति, येथील इमारतीकरितां जेव्हां दगड पाहिजे असतात तेव्हां ते कसे काढतात हें पाहिल्यावर, झटकन् येईल. येथें बंगल्यांच्या व घरांच्या इतक्या दगडां इमारती झाल्या आहेत, त्यांजकरितां दगड काढावयाचा, तो सुरंग लवून काढण्याचा जरूरी एकंदरीत फार कमी होती. येथें थोडा मेहनतानें दगड सहज सांपडतो. हें मातीचें लुकण येथील दरसालच्या जबरदस्त पावसानें ठिसूळ दगडाची माती झालेली पसरून रिती एक वर्षे बनतच आहे. तें आज तागाईत निदान १०० फूट तरी जाडीचें झालें असेल असे वाटतें. याला प्रत्यक्ष प्रमाण येथील विहीरी पाहिल्या असतां त्यांस कोठेंही तळांत बांधकामाला खडकाचा धर नाही यावरून लखव दिसतें. या ठिकाणचे लोखंडी दगड दगडी कोळशाप्रमाणें एकाच ठिकाणी खोल खणले असतां सांपडत नाहींत. त्यांचे कडयावरून व जमीनीचे पोटांतून आडवे पसर आहेत. पांचगणी कडील बाजूक

हे तांबडे मातीचे लुकण कमी कमी होत गेले आहे. या जमीनीतील तांबडे दगडाच्या थरांत कित्येक वेळी पांढरे किंवा पिवळे पैलूदार लहान लहान खड्यांचा थर लागतो. येथील मातीत जें अशोधित लोखंड आहे तें येथील मूळ राहणारे धावडलोक, यांत्रिक साधनाची मदत नसतां, ओवड धोवड साधनां व अल्प मेहनतीने काढून, त्याचे ओवड धोवड जिन्नस तयार करित आणि त्यावर आपले पोट भरीत असत. तथापि लोखंड शोधून निघाल्यावर त्याची कमाई त्यांचे हातून चांगली होत नसल्यामुळे तवे, कढया यापेक्षां विशेष खुबीदार माल त्यांजकडून होण्याची व लोखंडी कारखान्याने त्यांची चलती होण्याची आशाच नव्हती. असें पुरतेपणीं जाणून पुष्कळ धनाढ्य लोकांनीं मनांतल्या मनोराज्यांत कारखाने काढण्याच्या अनेक खटपटी केल्या. परंतु त्या तशाच स्वमाप्रमाणें झोंपेतल्या झोंपेतच राहिल्या. हल्लीं जंगलांतील लांकूड व कोळसा यांची जंगल-खात्याच्या विशेष सक्तीच्या नियमांमुळे टंचाई झाल्याने हा लोखंड काढण्याचा कारखाना अगदीं बुडून

बाऊन धावड लोकांना मोलमजूरी करून पोटाचीभाग शमविण्याची पाळी येऊन पोहोचली आहे.

येथील जमिनीचा हा भगवा रंग सातारचे बाजूकडे ६३ मैलपर्यंत, व पुण्याचे बाजूकडे १३३ मैलपर्यंत व महाडाचे बाजूकडे थेट कोंकणपट्टीपर्यंत पसरलेला आहे. हा रंग चालणाराच्या जोडबास किंवा गाडीच्या चाकांस लागल्यावांचून राहत नाही, यामुळे देशावर राहणाऱ्यांस गाडी किंवा प्रवाशी कोठून आले आहेत ते भगव्या रंगावरून सहज ओळखता येते. हा भगवा रंग अंगांस किंवा पांघरूणास लागला असता लागलीच आपल्यासारखे करून टाकण्याची याच्या मध्ये विलक्षण कर्तबगारी आहे. यावरून या तांबडे मातीच्या आंगी बरीच स्निग्धता असावी, असे उघड दिसते. याचा दाखला मातीत काम करणाऱ्या धावडांच्या ध्यानाकडे पाहिले असता चांगला येतो. या मातीचा असा पडलेला डाग साधारण धुण्याला दाद देत नाही. बारसोप किंवा शिककई यांचाच प्रयोग त्यावर करणे भाग पडते. यामुळे येथे बारसोपचा बराच खप होतो. दुसरे असे आहे की, येथील परीट

लोक कोरें चिरगुट धुण्यास दिलें असतां तें धुवून काढण्यानें अगदीं रडकुंडी येतात. कारण कोरीं चिरगुटे पांघरूणे उन्हांत ओपत पसरून त्यावर वरेंच वेळ पाणी शिंपडावें लागतें. परंतु असें करण्यानें खालून तांबडे मातीचे डाग पडण्याचे वरेंच भय असतें.

## हवा.

महाबळेश्वराची खुबी अशी आहे कीं, येथें कितीही श्रम केले तरी फार शीण येत नाही व थोडाबहुत आला तरी तो थोडा वेळ टिकतो. याचें कारण येथील थंड हवा हें होय. समुद्राच्या पृष्ठ भागापासून महाबळेश्वराची उंची सुमारे ९००० फूट आहे. आणि म्हणून डोंगराच्या माथ्यावर वारा मोठ्या सोसाट्यानें चालतो, या तत्वास अनुसरून मैदानांतील प्रदेशांप्रमाणें येथें उष्णता भासत नाही. याचा अनुभव पुष्कळांस असेल. तसेंच पांडवगड, कमलगड, रायगड, मकरंदगड, सिंहगड, पुरंदर, तोरणा, प्रतापगड, पन्हाळा, यवतेश्वर, जरंडा, माथेरान वगैरे लहानसान डोंगरांवरही बराच गारवा असतो, हें पुष्क-

ळांच्या पाहण्यांत आलें असेल. तेव्हां महाबळेश्वराची उंची हें येथील थंड हवेचें कारण झालें. येथील उंची फार असून शिवाय येथें झाडीही फार आहे.

याशिवाय दुसरी एक गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे ती ही कीं, झाडी होण्यास डोंगराच्या माथ्यावर झाडांचीं मुळें खोल जाण्यासारखी ढिसूळ व मातट अशी बरीच सपाट किंवा घसरती जागा पाहिजे; तेव्हां त्रिकोणासारख्या काळ्याठिकर पाषाणाचा सुळका चंद्र सूर्याच्या मार्गांत आड येण्याइतका उंचीचा जरी असला तरी त्यावर झाडी कोठून होणार ? तसें या ठिकाणीं नाहीं, या महाबळेश्वरचा माथा फार विस्तृत असून त्यावर झाडे रुजण्यासारखी तांबड्या मातीची जमीन आहे.

साहेब लोकांनीं महाबळेश्वरच्या आसपासच्या पांच मैलपर्यंत झाडी तोडूं नये असे मोठ्या सक्तीचे नियम केले आहेत. यामुळें सुमारे एकोणीस वीस चौरस मैलांचें क्षेत्र हिरव्यागार झाडांनीं नेहमीं आच्छादून गेलेलें दृष्टीस पडतें. ह्या विस्तीर्ण झाडीचाच पावसावरही विलक्षण परिणाम घडतो. अगोदर उंच डोंगर

आपल्या उच्चत्वामुळे पर्जन्योदकवाहक टगांचे आपल्याकडे आकर्षण करितात, ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे. त्यांतही अशा डोंगरावर झाडांची गर्दी असले कारणाने हे आकर्षण मोठ्या झपाट्याने चालून पाऊस पुष्कळ पडतो आणि झाडांचे जीवन जे उदक हे त्यांस यथेच्छ मिळून त्यांची वाढ चांगली होते व त्यांची संतती झपाट्याने वाढत जाते. डोंगर माथ्यावर अतिवृष्टि होत असल्यामुळे व लागलीच खाली पायथ्याकडे कमी असल्यामुळे तळांतील पिके माथ्यावर होत नाहीत, हे डोंगरावरील अतिवृष्टीचे सूचक चिन्ह होय.

यावरून वाचकांच्या लक्षांत आतां ही गोष्ट स्पष्टपणे येईल कीं, थंड हवा उत्पन्न होण्यास उंच डोंगराचा सपाट व ठिसूळ माथा, झाडे आणि पाऊस यांची फार अवश्यकता आहे. महाबळेश्वरास या साऱ्या गोष्टींची पूर्ण अनुकूलता आहे म्हणून येथील हवा या प्रांतांतील इतर ठिकाणांपेक्षा फारच नामी आहे.

अगदी उष्ण प्रदेशांतही या तीन कारणामुळे मधून मधून रम्य ठिकाणे दृष्टीस पडतात. म्हैसूर प्रांतांतील निलगिरी हे स्थान महाबळे-

श्वरापेक्षांही रमणीय आहे असें सांगतात. त्याप्रमाणेंच वऱ्हाड, खानदेश, गुजराय, राजपुताना, माळवा, नागपूर वगैरे सर्व प्रसिद्ध उष्ण प्रांतांतही उन्हाळ्यांत उन्हाळा न वाटण्यासारखीं ठिकाणें आहेत पण यां पैकीं सर्वच ठिकाणीं महाबळेश्वराइतका पाऊस पडत नाहीं.

आक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासून जून महिना येऊन थडकेपर्यंत बाहेरील लोकांनीं येथें येण्याची शोभा असते. पुढें कोणी छत्रीवर पावसाळा काढणारे लोक येऊन राहिल्यास त्यांचे हाल कुतरे खाणार नाहींत, इतके होतात. आक्टोबरपासून जूनपर्यंत मात्र हवा थंड असून शरीरास आराम करणारी असते. आतां ती निरनिराळे ऋतूंमध्ये कसकशी बदलते याबद्दलच्या विशेष माहितीवरून असें समजलें आहे कीं:—

आक्टोबर महिन्यांत बहुतकरून येथें थोडा पाऊस पडतो त्यामुळें सकाळीं हवा थोडी सर्द होते, व सायंकाळीं धुकट येऊन वांबाळ पडते. नोवेंबर, डिसेंबर, जानेवारी, या महिन्यांत हवा शुष्क होते, आणि



थंडी इतकी पडते कीं, आंग उघडें ठेविल्यास त्यास  
 तें फुटून भेगा पडतात; व झाडावर थंडीचे कडके  
 पडून झाडें कोंवळीं असल्यास वाळून जातात. कधीं  
 कधीं घरांत सांठविलेल्या पाण्याचें गोंठून वर्ष  
 बनतें. पूर्वेकडून थंडगार वारा सकाळीं व सायंकाळीं  
 सुटतो तो तर अंगाला फार शेंवतो. या वेळीं उष्णता  
 मापक यंत्रांतील पारा ६०।७० अंशावर येतो. फेब्रुवारी  
 महिन्यापासून थंडी कमी कमी होत जाऊन शेवटीं  
 अर्धामुर्धा फेब्रुवारी महिना होतो आहे इतक्यांत हिंवाळा  
 खलास होऊन उन्हाळा डोकाऊं लागतो. परंतु येथील  
 ऐन उन्हाळा तारीख १२ मार्चपासून सुरू होऊन  
 एप्रिल महिना आखेरपर्यंत सरासरी असतो. एप्रिल  
 महिन्याच्या अखेरीच्या सुमारासच पूर्वेकडील वारा  
 वाहण्याचें बंद होऊन पश्चिमेकडून वारा वाहूं लागतो.  
 हा पश्चिमेकडील वारा सुरू झाला म्हणजे पाऊसका-  
 ळाचे डोहाळे लागण्यास प्रारंभ होतो. मे महिन्यामध्ये  
 पश्चिमेकडून समुद्र किनाऱ्यावरील वाऱ्याच्या झुळका  
 येऊं लागल्या म्हणजे ऊष्ण प्रदेशांतून येथें येणाऱ्या  
 लोकांस फार समाधान वाटल्याशिवाय राहत नाहीं.

संकाळीं हातपाय गळून जाणें, यत्किंचित् श्रम झाले असतां अंगास घाम सुटणें, एकसारख्या उत्सुकतेनें काम करीत बसण्याची ताकद नसणें, वगैरे ऊष्ण हवेच्या भावना ज्या कोणास झालेल्या असतील त्यास येथें आल्याबरोबर रामबाण औषध मिळून तो मनुष्य कसा अगदीं ताजातवाना बनतो. मे महिन्यांत येथें कधीं कधीं पावसाच्या सरी येऊन विजा व गारा यांचें तुफान वावटळच होतें. त्यामुळें हवेंत ओलसरपणा अधिक अधिक प्रमाणानें येऊं लागतो. ढग व धुक्यानें वारंवार सर्व खोरीं भरून जाऊन दिसेनाशीं होतात. आणि नसजसा दिवस वर येऊन उन्हाची ताप पडते, तसतसे ते ढग व धुकें यांची जी तारंबळ उडते ती पाहण्याची मोठी मौज असते. उन्हांनें त्यांचें लहान लहान तुकडे तुकडे होऊन जसा कांहीं नाच चालला आहे कीं काय असें दिसतें. असें होऊन तो देखावा अगदीं स्वप्नासारखा वाटतो. सिलोनमध्ये पाऊसकाळ सुरू झाल्यापासून सुमारे १५।२० दिवसांनीं येथें त्याची टाकी चालूं होतेच. ज्येष्ठमासीं मृगनक्षत्रापासून पावसाळा लागतो असें ह्मणतात तोच हा होय. ज्या-

ठिकाणीं दोन तीन महिन्याच्या अवकाशांत तीनशें-  
पासून चारशें इंच पाऊस पडतो, त्या ठिकाणच्या  
पावसाळ्याची कल्पना करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षां  
तो फार जंगी असेल असें मानून स्वस्थ राहणें बरें  
दिसतें. मे महिन्याच्या दहाव्या बाराव्या तारखेपासून  
येथील ग्रामस्थ लोक या स्वारीच्या आगमनसत्का-  
राच्या तयारीस लागतात; व जूनच्या दहावे तारखेप-  
र्यंत बहुतकरून सगळे सज्ज झालेले असतात; मुख्य  
तयारी धान्य व लांकडे घेऊन ठेवण्याची. महाव्रजेश्वरी  
जळाऊ लांकडे सामान्य ऋतूंत पुष्कळ सवंग मिळ-  
तात खरीं, पण पावसाळ्यांत दसपट किंमत दिली  
तरी तीं मिळणार कशीं ? व मिळालीं तर तीं जळणार  
कशीं ? तेव्हां प्रथम चरू आणि इंधन यांचा पुरेसा  
सांठा केल्यावर, ज्या घरांत हा भयंकर पावसाळा का-  
ढावयाचा, त्याचा तरणोपाय कसा लागेल, हें पहिलें  
लागते ! पावसाच्या संतत धारेनें घराच्या भिंती वाहून  
जाऊं नथेत. व बुरशानें व शेवाळीनें त्यांची नासाडी  
होऊं नये म्हणून येथील लोक आपलीं घरे मागल्या  
दारापासून पुढल्या दारापर्यंत, व आढ्यापासून जोत्याप-

र्थत लांब लांब गवताच्या व पानाच्या जाड ताट्यांनीं  
 कुडून टाकतात. आणि ज्या दिशेनें फारच थोडा  
 वारा किंवा धुकें घरांत भरण्याचा संभव असेल अशा  
 ठिकाणीं एक लहानसें गवाक्ष ठेऊन पावसाळ्यांत त्या  
 वाटेनें नडलेल्या कामासाठीं बाहेर पडतात व आंत  
 परत जातात. साहेब लोकांची छावणी उठली, आणि  
 ते डोंगराखालीं उतरले, म्हणजे त्यांचे माळी बागेतल्या  
 कुंड्यांतील झाडे काढून टाकतात. आणि त्यांतील  
 माती एखाद्या कोपऱ्यांत रचून ठेवून व  
 तीवर पाल्यापाचोळ्याची शाकारणी करून बंगल्याच्या  
 व्हरांड्यांत उर्फ पडव्यांत कुंड्यांच्या रांगा लाऊन ठेवि-  
 तात. बंगल्यांच्या आसपासची माती व सडका अगदीं  
 नाहीशा होऊं नयेत म्हणून त्यांवर झाडाचा पाला  
 दावून वसविण्याची चाल आहे. पावसाळ्यास आरंभ  
 होऊन आठ पंधरा दिवस झाले कीं जांभळी शिवाय  
 करून इतर झाडावर एक पान किंवा फूल दिसेल तर  
 शपथ ! साहेब लोकांच्या बंगल्या समोरच्या बागांतील  
 दिखाऊ, पण वासानें आणि सामर्थ्यानें अगदीं  
 न्नादान फुलझाडे तर एक दोन सरी बरोबरच जमिन-

दोस्त होऊन जातात. लिली, लारेल, कौशलिप, डेलिया, डेशी वंगरे विलायती झाडाचे खुंट जमिनीत जगून राहिले तर मोठे भाग्य ! अशा वेळीं वंगल्यांचे माळीलोक, देवस्थानचे भटभिक्षुक, दहा पांच वाणी उदमी,दारू विक्रे,एक दोन पारशी, व धावड, कुणवी, धनगर, मिळून सारे हजार लोक येथे डोकें देऊन राहतात. जुलई महिन्यांत मात्र पाऊस अगदीं मुसळ धारांनीं ओतावयास लागतो. तेव्हां रोजचा पाऊस कधीं कधीं १२ पासून १८ इंच पावतो होतो. सर्व झऱ्यांना पाण्याचे लोंढे वाहू लागतात. यामुळे रस्ते व बगीचे यांचे अगदीं नुकसान होऊन जाते. या दिवसांत जिकडे पहावे तिकडे डोंगरावर, रस्त्यावर, आणि रानांतून पाणीच पाणी झालेलें असतें; व पृथ्वीची चर्या आनंदानें अगदीं तल्लीन होऊन शांत झालेली दिसते.

### हवेचे गुण.

येथील हवेमध्ये साधारण गुण असा आहे कीं, तिचे योगानें निरोगी मनुष्याची प्रकृति सतेज राहून त्याचे अंगांत सदोदित हुषारी असते. असें होण्याचीं कारणे अशीं आहेत:—

( १ ) या हवेमध्ये थंडी फार आहे. ती फार असण्याचे कारण उघडच आहे. एक तर गांव सह्यपर्वताचे एका उंच शिखरावर वसला आहे. वृक्ष, वनस्पति सदोदित दाट, सच्छाय व हिरव्या असल्यामुळे सूर्याची प्रखरता त्याच्या अंतरंगांत शिरतच नाही. शिवाय कृष्णा आदिकरून नद्यांची उत्पत्ति या डोंगरांतून असल्यामुळे त्यांचे पाणी चहूंकडे पहाडांत खेळत राहिलेले आहे. तसेच वरचेवर मेघपटले येऊन सूर्याच्या उष्णतेचे निराकरण होतच असते. या सर्व गोष्टींमुळे उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून बाहेरगांवां मनुष्यमात्रास जे विकार होतात, ते येथे होत नाहीत. म्हणून उष्णता शमन होण्याकरितां कृतीने गार केलेले पाणी पिण्याची किंवा कृत्रिम शितोपचारांची येथे जरूरच लागत नाही. तेव्हां अर्थातच कृत्रिम शीतजल, कृत्रिम वायु, इत्यादिकांपासून पुढे जे वाईट परिणाम होतात, ते येथे राहिल्यापासून होण्याची तिळप्राय धास्ती नाही.

( २ ) येथील हवा सुखावह असण्याचे दुसरे कारण हें आहे की, ही हवा इतकी थंड आहे तथापि तिच्यांत सिग्धता विशेष आहे. येथे हवा हिवाळ्यांत

जरी इतकी थंड ह्मणजे देशावरील हवेपेक्षां दसपटीने थंड असते, तरी देशावर थंडीने जसे अंग, हात, पाय, व ओंठ, वगैरे फुटतात तसे येथे बहुशः फुटत नाहीत; व देशावरील उन्हाच्या दाहाने जसा फार त्रास वाटतो, निरुत्साह होतो व अंगी शिथिलता येते, तसे येथे काहीसुद्धां होत नाही. उलटे मन सुप्रसन्न राहून अंगांतल हुषारी अणुमात्रसुद्धां कमी न होता दिवस मोठ्या मौजेने तेव्हांच निघून जातो. साधारण थकवा येण्यास देखील येथे व्यायाम फार करावा लागतो. बाहेरून कितीही थकून आले तरी स्वल्प उपहार करून, गार पाण्याचे चार दोन घोट घेतल्याबरोबर, पहिल्याप्रमाणे ताजेतवाने होऊन पुन्हां काहीतरी उद्योग करावा असे वाटू लागते. एखादे वेळी थकवा आला, तरी तो केवळ क्षणिक असतो. त्यापामून हातापायाची आग होणे, मस्तक दुखणे, घशास कोरड पडणे वगैरे विकार होत नाहीत.

( ३ ) तिसरे कारण असे आहे की देश व कोंकण या दोहोंच्या हवांचे या ठिकाणी संमेलन होऊन दोहोंचे दोष जाऊन गुण मात्र राहिले आहेत; ह्मणजे

मावळांतील सर्दी कोंकणच्या अंतरंगांतील उष्णता खानदेश व वऱ्हाड येथील रुक्षवात हे गुण येथील हवेत मुळीच नाहीत.

( ४ ) थंड व वनस्पतिमय ठिकाणच्या हवेत विकार असण्याचा संभव असतो, तो या ठिकाणीं अगदीं नाही. याचें कारण पावसाचें सांचलेलें विकारी पाणी डोंगरावर मुळीच न राहतां लागलीच खालीं वाहून जातें आणि नद्यांचे प्रवाहास मिळतें. यामुळें गवत, झाडपाला वगैरे त्या पाण्यांत कुजण्याचा संभवच नसतो. शिवाय येथें दलदली किंवा पाणथळ जमिनी नाहीत; यामुळें हवेत रोगट सर्दी नाही. शिवाय डोंगराच्या सभोंवतिल सखल प्रदेशाची हवा स्वभावतःच उत्तम असल्यामुळें खालीं मलेरियासारखे साथीचे विकार होतच नाहीत; तेव्हां अर्थातच तेथून ते वर येण्याचे भय राहत नाही. पावसाळा गेलेवर दुसऱ्या कित्येक ठिकाणीं हिंवातप वगैरे येतात, तसे या ठिकाणीं येत नाहीत. पावसाचें पाणी डोंगराला उतार असल्यामुळें जमिनीत न मुरतां निघून जातें, हें जरी मलेरिया न होण्यास कारण खरें आहे, तथापि गांवांत घाणीचें



पाणी व इतर रावाचे पाणी जाण्यास गटार ( ड्रेनेज ) बांधून काढले नसल्यामुळे ते जागोजागीं मुरते. इकडे म्युनिसिपाल कमिटीचे लक्ष्य गेले तर लोकांस फार सुखावह होणार आहे. येथील जमीन ठिसूळ असल्यामुळे व वस्ती लहान असले कारणाने हे पाणी मुरल्यापासून जरी हवा दूषित होणेचा संभव कमी आहे, तरी या प्रसिद्ध आरोग्य-वर्धक स्थळी या गोष्टीकडे दुर्लक्ष नसावे. घाण व रावाचे पाणी घराबाहेर न येऊं देणे व घरांतही न साठूं देणे याबद्दल येथील म्युनिसिपालिटीची सक्तीची तसदी आहे तरी त्यापासून असले पाणी सांडण्याची व जमिनीत मुरण्याची क्रिया कमी झाली आहे असें होत नाहीं; इकडे म्युनिसिपालिटीचे लक्ष्य जाईल काय ! घरांतही पाणी सांडूं नये ह्मटले, तर घरांत राहणाराचा मोठा निरूपाय होईल असें जाणून दिलेली सवलत ही मोठी मेहरबानीच समजली पाहिजे.

या हवेत नेहमीं हुषारी राहते यांचे कारण असें सांगतात कीं, या प्रदेशाची उंची समुद्रसपाठीपासून सुमारे पांच हजार फूट असल्याच्या योगाने शरीरावर

हवेचा दाब पुष्कळ कमी वसून रुधिर वाहिन्यांतून रक्ताची गती किंचित् तीव्र होते; तेणेंकरून सदा उत्साहवृत्ति राहते. ( जसजसें वरवर जावें, तसें तसें पृथ्वीच्या भोंवतालचें वातावरण पातळ होत जातें, या तत्त्वावर हा सिद्धांत काढला आहे; ) तसेंच अशक्तता, वीर्यक्षय, मस्तकाचा हल्लकपणा, निरुत्साह, उद्विग्नता, व व्याकुलता इत्यादि प्रकार या ठिकाणीं फार कमी होतात.

आणखी असें आहे कीं येथील हवा तल्लख व अंतर्गामी किंचित् शोषक असल्यामुळे या ठिकाणीं पित्त सदैव जागृत असतें. यामुळे अग्निमांद्य मोडून पचनादि व्यापार जोरानें चालतात, अन्नाचा रस यथाक्रम होऊन रक्तशुद्धि व सामर्थ्यवृद्धि हळुहळु होत असते. हवेच्या पित्तकरपचाणें प्रत्यंतर प्रातःकाळीं निजून उठल्याबरोबर उन्हाकडे पाहिलें असतां पिवळें दिसणें व स्वतांस हल्लक वाटणें हेंच होय. यावरून पित्तांशाचा जोर येथें अधिक असावा हें उघड आहे. ह्मणून महाबळेश्वरीं सारक औषधाप्रीत्यर्थ डाक्टरांस पैसे भरण्याची गरज नाहीं-पण ही गोष्ट ज्यांचे कोठे हिरड्यांस किंवा बाळाहिर-

डयांस दाद देईनासे झाले आहेत, त्यांस मात्र लागू नाही. जन्मतःच ज्यांची पित्तप्रकृति आहे किंवा ज्यांचे काळिजांत किंवा पित्ताशयांतच विकार झालेला आहे, त्यांस ही हवा पित्ताचा ज्यास्त प्रकोप होऊन चैन पडूं देणार नाही. आजार बरे करण्याचे उपयोगापेक्षां, अंगीं मूळचा असलेला घट्टेकट्टेपणा आणि निरोगीपणा कायम ठेवण्यास या हवेचा उपयोग फार आहे. अंगांत कांहीं विशेष आजार नसून फक्त ज्यांचे प्रकृतीस हुषारी नसेल, किंवा उष्णप्रदेशांत राहिल्यानें, अथवा सतत बैठकीचे काम केल्यामुळे ज्यांस शिण्ड आला असेल त्यांस ही हवा फारच हितकारक आहे. गंडमाळा व हृदयाचा विकार जडतोसें भासूं लागतांच इकडे या हवेत आल्यास ते आजार जाऊन मनुष्य पाहिल्यासारखा तयार होईल. राहून राहून वरचे-वर येणारे तापांसही, ही हवा चांगली आहे.

ही हवा पुरुषांपेक्षां स्त्रियांस व विशेषेकरून लहान मुलांस फारच आरोग्यकारक आहे, ही गोष्ट हल्लीं अनुभवसिद्ध आहे. इंग्रज लोक एक वेळ स्वतः महाबळेश्वरीं जाणार नाहींत, परंतु मुळांना उन्हाळ्यांत अवश्य

तिकडेस पाठवितात, येणेकरून पोराना लहानपणी जी रोगराई होण्याची भीति असते ती रहात नाही. तसेच दांत येते वेळेस त्यांस क्लेश कमी होतात, व एकंदरीने त्यांचे शरीर सुदृढ व पुष्ट होऊन उतार वयांत ते निरोगी व निकोप राहते.

येथे अति पर्जन्य असल्यामुळे या हवेत दोषही आहेत. अतिसार, संधिवात, धनुर्वात, गुल्म, षीहा रोग यकृद्‌रोग, उदर, व शूल इत्यादिकांस येथील हवा फार वाईट आहे. क्षय, रक्तदोष, रक्तशुद्धि या विकारांस मात्र ही हवा चांगली आहे. परंतु जसा एखादा दररोज गांजा ओढणारा, अफू खाणारा, किंवा दारू पिणारा असला म्हणजे त्यास नित्य अमली पदार्थ सेवन केल्याने कैफ येत नाही तसेच वरील हवेच्या अंगच्या गुणदोषांचे साधकबाधकपणाचा परिणाम येथील कायमच्या रहिवाश्यांवर विशेष घडत नाही. म्हणजे त्यांचे त्या पासून हित किंवा अहित जितक्या पुरते तितकेच होते. हिवाळ्यांत व पावसाळ्यांत पाणी तोंडांत घातले, तर बर्फाचा तुकडा जिभेवर ठेविल्यासारखे जिभेस रवरवते, इतके ते गार असते; अंग उघडे टाकले तर काला-

सारखें गार होतें; परंतु त्यापासून अपाय होण्याचें  
 मुळींच भय नसतें. महाबळेश्वरचा खरा उन्हाळा इतर  
 ठिकाणांप्रमाणें मे व जून महिन्यांत नसतो. मार्च व  
 एप्रिल हे महिने येथें फार कडक वाटतात. इंग्लंडांतील  
 व येथील कडक उन्हाळ्याची उष्णता सारखी आहे  
 असें एका ग्रंथकारानें लिहिलें आहे. या दिवसांत पार  
 कधीं कधीं ९० अंशांपर्यंत जातो. मे व जूनमध्ये तो  
 ७५ पासून ८५ पर्यंत असतो. पण किती  
 झाला तरी तो महाबळेश्वरचा उन्हाळा ! ह्मणजे  
 फक्त बारापासून दोन वाजेपर्यंत फलाणीची  
 बंडी घालूं नयेसें वाटतें. तेव्हां देशावरिल  
 ज्या उन्हाळ्यांच्या रखरखीत ओलें चिरगुट  
 सगळ्या अंगभर गुंडाळून घेऊन, ज्या ठिकाणीं काल-  
 त्रयीं सूर्याच्या किरणांचा प्रवेश होणार नाही अशा  
 एखादे भुयारांत किंवा लादणींत जाऊन दडी मारावी  
 अशी इच्छा होते, त्या उन्हाळ्यांत व यांत केवढें  
 अंतर आहे बरें ? अशा कडक हवेंतून पित्ताचे फोड  
 किंवा गांधी आलेला मनुष्य महाबळेश्वराच्या कितीही  
 कडक उन्हाळ्यांत येथें येण्यास निघाला तरी त्याला

महाबळेश्वर घांटमाथ्याची हवा लागल्याबरोबर बरें वाटूं लागेल, व बहुशः एक दोन रात्रीं येथें काढल्या-  
 वर त्याच्या त्वचेवर उष्णापासून आलेली त्रासदायक  
 विद्रूपता नाहीशी होईल. येथील थंड हवेमुळे दुपारचे  
 जेवण झाल्याबरोबर प्रत्येकांस थोडीशी वामकुक्षी घे-  
 ण्याची इच्छा सहज उत्पन्न होते, व ज्याअर्थी बहुतेक  
 लोक येथें आरामासाठीच येणारे असतात त्याअर्थी ती  
 इच्छा टाळण्याबद्दल कोणी फारशी धडपडही करीत  
 नाहीत. परंतु हिचा होईल तितका आव्हेर करणें या  
 हवेली फार इष्ट आहे. तथापि नाइलाज होऊन  
 झोंपेची मिठीच पडली तर त्यावर उपाय ह्मणून  
 सकाळीं व संध्याकाळीं कोणत्या तरी प्रकारचा बराच  
 व्यायाम केला असतां, ही दुपारची झोंप ह्मणण्या-  
 सारखी बाधक होणार नाही. असें समजूनच युरोपि-  
 यन लोक देखील तिचा थोडाबहुत आदर करण्यास  
 मार्गें पुढें पाहत नाहीत. महाबळेश्वरचे पाणी जात्या  
 स्वच्छ पण जड आहे. चांगला व्यायाम केला तर  
 यासारखें पाचक पाणी दुसरें नाही, पण जो कोणी  
 व्यायाम न करील त्याला ते भोंवल्याशिवाय कधीही

सहाय्याचें नाहीं. ज्याला महिना दीड महिना महाबळेश्वरी काढून पांच चार शेर मांस वाढवून घेऊन परताव्याचें असेल त्यानें येथें हिंडणें, खाणें, व विश्रांति घेणें, या तीन धातुसाधित नामाच्या बाहेर फारसें जातां कामा नये. अकरा महिने कष्ट करून वारावा महिना खूप चैनीत घालविण्यास अत्यंत योग्य असें हें ठिकाण आहे.

## पाणी.

येथील लोखंडी मातीचें पूट कोठेंही फार घट्ट नसल्यामुळें जमिनींत पाण्याचा तळ लौकर लागतो. क्षेत्र महाबळेश्वरांत ज्या विहीरी आहेत, त्यांस आठ किंवा दहा फुटांवर कृष्णाबाईच्या पाण्यासारखें गोड पाणी लागतें; यामुळें येथें विहीर काढण्यास खर्च कमी येतो ह्यापून अर्थातच येथें तर घोरोघरी विहीरी असणें अगदीं साहजिक आहे. परंतु मालकमपेठेस पाणी लागण्यास ४० पासून ६० फूट पावेतो विहीर खोदावी लागते, व पाण्याचा सांठा असणें जरूर

असल्यास आणखी ज्यास्त खोल विहीर केल्यावांचून होत नाही. पुन्हां इतक्याच खोलीवरून तिचे बांधकाम करून घ्यावे लागते, यामुळे येथे विहिरी बांधण्यास बराच खर्च येतो. यासाठी येथे सर्वच बंगल्यांना आणि घरांना विहिरी आहेत असे नाही.

मालकमपेठेपासून एक मैलावर पुण्याकडून येणारे रस्त्याचे बाजूस, एक सरोवर आहे त्यास येथील लोक वेण्यातलाव असे म्हणतात. याने २८।२९ एकर जमीन व्यापिली आहे. याची खोली अदमासे १०।१२ फूट आहे. हा तलाव सातारचे राजाकडून बांधिला गेला आहे. वेण्या नदीचा उगम याचे वरच्या बाजूस आहे, परंतु या उगमाच्या पाण्याशिवाय पुष्कळ श्यांचे पाणी यांत येऊन पडते. या तलावाच्या नजिकच्या उंच डोंगराळ प्रदेशातील काही बागांतील विहिरींचे पाणी या सरोवराच्या योगाने वर आले आहे. या सरोवरापासून निघणारा प्रवाह शेवटी वेण्या नदीच्या पात्रांत जाऊन पडतो. ह्या डोंगराच्या उंच उंच भागांतून जे लहान लहान ओढे किंवा झरे निघतात, त्यांचे पाण्याचा उपयोग, त्यांच्या आसपासच्या जमि-



नीच्या शेतकामास फार होतो. तो असा की, ठिकाठिकाणी त्यांचे पाट बांधून नेऊन शेतांतील पिकांस त्यांचे पाणी पाजतात. नंतर उपयोग निरहितचें त्यांचें पाणी मोठ्या प्रवाहास जाऊ देतात. त्यांची नावे व ठिकाणे पुढें येतील.

म्युनिसिपालिटीकडून व्यवस्था होत असलेले सार्वजनिक असे दोन तलाव आहेत; एक विशप तलाव, मालकम टेंकडीच्या पायथ्याशी; व दुसरा एल्फिनस्टन तलाव किंवा तिकोनी विहीर, महाड रस्त्याचे बाजूंस आहे ती. यांतील पाणी उन्हाळ्यांत फार माफक रीतीने लोकांस दिलें जातें. कदाचित् कोणी जास्त पाणी नांशील झणून बंदोबस्ताकरितां दोनही ठिकाणी म्युनिसिपालिटीकडील रखवालदार ठेविलेले असतात. बाहेरील लोकांस सुपरिटेण्डेंटसाहेब यांजकडे अर्ज करून येतील पाणी नेण्याची परवानगी मागावी लागते. याबद्दल त्यांचा असा ठराव आहे की, मालकांपैकी थोर मनुष्यास अर्धा ३ पखाल मुलांस ४ आणि चौकर लोकांस ६ पखाल पाणी दररोज स्वयंपाकाकरितां व पिण्याकरितां द्यावें. या ठरावाच्या हिशेबानें रोज

- पाणी किती लागणार हें त्या परवानगी अर्जात आगाऊ कळवावें लागतें. येथून पाणी नेण्याबद्दलची भिस्ती लोकांची मजूरी मालकांस तलावापासून बंगल्यांच्या लांबीच्या मजलीप्रमाणें कमज्यास्त पडते. साहेब लोक व पारशी लोक हें पाणी कातड्याच्या पखालीतून भिस्तीलोकांकडून नेतात. परंतु बंगल्यांत राहणारे हिंदु लोक किंतानाच्या कापडाच्या पखाली करून त्यांतून पाणी आपल्या जातीच्या माणसांकडून आपल्या बंगल्यावर नेववितात. पाण्यासंबंधानें इतका बंदोबस्त करण्याचें कारण इतकेंच आहे कीं, उन्हाळ्यामध्ये येथील सर्व विहिरींना व तलावांना पाणी बरेंच कमी असतें; तेव्हां पाण्याचा अद्दातद्दा खर्च केल्यानें सर्व लोकांस पाणी पुरावयाचें नाहीं, तोटा येईल हें मनांत आणून ही तजवीज केली आहे. रुचकरपणांत व गुणकारीपणांत येथील सर्व ठिकाणचें पाणी सारखेंच आहे.

याशिवाय दुसरे पुष्कळ श्रे व विहिरी येथें आहेत, परंतु त्यांवर म्युनिसिपालिटीचा कांहीं प्रतिबंध नाहीं. त्यांची माहिती पुढें दिली आहे.

चालुंज—हा झरा मुंबई पाईट व कार्नाक पाईट याच्या दरम्यान आहे. याचें पाणी गव्हरमेंट हीसकडे उपयोगास नेलें जातें.

धवधवी—हा झरा सिडने पाईट व ग्लेंगारा बंगल्याच्या दरम्यान आहे.

शिपायाचें पाणी—हा झरा रोझकाटेज बंगल्याच्या पलीकडील सखल भागांत आहे.

गव्याच्या झरा—गोत्या लोकांच्या स्मशानाचें पश्चिम बाजूस आहे.

मंडलिक झरा—सनीसाइड बंगल्याच्या कर्पाडांत आहे.

बुडलँड व न्यूजंट—हे झरे या नांवचे बंगल्यांच्या कॅम्पौन्डांतच आहेत.

कणसु स्प्रिंग—रेडक्यासल बंगल्याचे पश्चिमेस आहे.

फाउंटन स्प्रिंग—यास येथील लोक तामनदी झगतात. हा सासून पाईट रस्त्यावर फाँटन हाटेस नजिक आहे.

स्वारांचा झरा—यास मोठा नळ झगतात. या शिवाय काणचें पाणी गांवांत बांधून आणण्याचा घाट घालून

काम सुरू केलें होतें. पस्तु तें कांहीं कारणामुळे अपुरेंच सोडून दिलें गेलें. हा मोठा शरा बांधून काढलेला आहे. तो पूर्वेस नेल्सनलाज व प्लेनमोर बंगल्यांच्या जवळ आहे.

गोठणीचें पाणी—पूर्वेस बलुव्हॉली रस्त्यावर आहे. बार्चेस्टरस्प्रिंग—पश्चिमेस बार्चेस्टर बंगल्याच्या मागील बाजूस आहे.

टायगरपाथ स्प्रिंग—दक्षिणेस टायगरपाथच्या फूट रस्त्यानें लागतो.

रांजणवाडी स्प्रिंग—पूर्वेस साजन हिलच्या पायथ्याशीं आहे.

मुरारजी क्योसल स्प्रिंग—पूर्वेस सासूनपाइंटकडे जातांना डावे हातास मुरारजी क्योसल बंगल्याच्या कंपौन्डांत आहे.

टेलरस्प्रिंग—निरालाज व माऊंटडगलस या बंगल्याचे जवळ आहे.

या सर्व झऱ्यांचें पाणी फारच गोड, सतेज, निर्मळ, व क्षेत्र महाबळेश्वराच्या कृष्णोदकाच्या प्रमाणें असतें. त्याच्या गोडीचें वर्णन करितांच येत

नाहीं म्हटलें तरी चालेल. एकाच कृष्णा नदीचें पाणी परंतु महाबळेश्वरी त्याची रुचि व पुढें दाहा कोसांवर वाईस गेल्यानंतरची त्याच पाण्याची रुचि या दोहों-मध्ये जमीनअस्मानीचा फरक दिसतो. तो फरक समजण्यास दोन्ही ठिकाणचें पाणी प्रत्यक्ष पिऊन पाहिलें पाहिजे; शब्दांनीं वर्णन करणें व्यर्थ आहे. महाबळेश्वरच्या पाण्यामध्ये स्वच्छता इतकी असते कीं, तें पंचपात्रींत किंवा पेल्यांत घातलें ह्मणजे भांड्याचे अतिसूक्ष्म डाग पाण्याच्या स्वच्छतेमुळें एकदम दिसून येतात. या हवेला तहान फार लागत नाहीं. शिवाय पाण्याचे आंगी विलक्षण गारठा असतो यामुळें थोडक्या पाण्यानेंच समाधान वाटतें, ही एक यथे मोठी मजा आहे.

वरील वर्णनावरून यथे पाण्याचें बरेंच दुर्भिक्ष आहे, निदान पाणी मिळण्यास फार अडचणी असतात असें मात्र कोणी समजूं नये अद्वातद्व खर्च करण्यास मात्र नहरांत पाणी नाहीं, पण अवश्य तितकें मिळण्यास अडचण पडत नाहीं. नुक्ताच पावसाळा संपून हिवाळ्यास सुरुवात होते अशा

समयान डोंगरांतून ठिकठिकाणी झरे वाहत असतात, ते इतके कीं बहुतकरून उंबराचा वृक्ष दृष्टीस पडला ह्मणजे मुळाशीं झुळझुळ वाहणारा लहानसा तरी झरा हटकून सांपडतो. तथापि उन्हाळ्यामध्ये पाणी विपुल असावें तसें नसतें. कित्येक ठिकाणीं दूर अंतरावरून, व दरडी चढून पाणी आणावें लागतें. कृष्णा आदि-करून नद्यांचे उगम महाबळेश्वरी आहेत, तथापि वाहतें पाणी मुबलकपणें सांपडत नाहीं, असें ह्मटलें तरी चालेल. त्रेण्या तलावांतून एक लहानसा प्रवाह निघून त्रेण्येचे खोऱ्यांत पडतो हें खरें, परंतु तिकडे जाण्याचा फार लांबीचा पल्ला असल्यामुळे तो केवळ परीट लोकांस उपयोगी पडणेसारखा आहे. येथें बहुतेक ठिकाणीं विहिरींचें पाणी काढून गुजारा करावा लागतो, व त्या फार खोल असल्यामुळे त्यांतून पाणी शेंदून काढण्याची फार मेहनत पडते.

## झाडी.

येथील जंगलांत पुष्कळ प्रकारचीं झाडे आहेत त्यांतील उपयुक्त झाडांची माहिती 'वनस्पति' या सदराखाली देण्यांत येईल. परंतु येथें फक्त येथील झाडझाडोऱ्यांचें सामान्यपणें वर्णन करूं.

मालकमपेठची हवा फार थंड आहे यावरून कोणी असा तर्क करूं नये कीं, गगनचुंबित प्रचंड वृक्षांच्या राईवर रीं येथें लागून गेल्या असल्यामुळेच हा थंडपणा तीत आला असेल. वस्तुतः तसें नाहीं. ह्या ठिकाणच्या झाडांतकीं भिकार झाडे कोठेंही नसतील. आंबा, वड, चिंच, कंवठ पिंपळ, लिंबू वगैरे आकाशास भेटून जाणारीं कमजास्त दाट छायेचीं झाडे येथें बिलकूल नाहींत. येथें जांभळीचें मात्र पीक फार मोठें आहे. पण ह्या जांभळी आणि त्यांचीं फळे, यांचे त्यांच्या देशावरील जातभाईशीं कुलनामसमते शिवाय दुसऱ्या कोणत्याही प्रकारचें साम्य नाहीं. पानें लहान, फळें लहान, आणि झाडे लहान. येथें या झाडाच्या

दोन जाती आहेत. त्यांपैकी लहान जातीचीं फळे शेळीच्या लेंडयांसारखीं उन्हाळ्यांत बंगलांतून पसरलेलीं असतात, व दुसऱ्या मोठे जातीचीं गांवांत घरापुढें लाविलेलीं आहेत, त्यांचीं मात्र फळे देशी जांभळाच्या निदान गोतांतलीं असावीं असें वाटतें. चविणी उर्फ रानकेळी आणि गांवकेळी यांत जेवढा फरक आहे तेवढाच येथील जांभळींत आणि मैदानांतील जांभळींत आहे. कोणत्याही वाटेनें हिंडावयास निघालों तरी, थोड्याशा पोरकटपणाच्या वृत्तीचें अवलंबन केलें असतां पाहिजे त्याला एकसारखें तोंड हालवीत जाण्यास व घोंसावर घोंस शोधून काढण्याच्या नादांत लागून करमणूक करून घेण्यास या जांभळीपासून अवश्य मदत होते. झाडांखालून तर या फळांचा अगदीं सडा पडलेला असतो.

- जांभळीसारखेंच 'पिसा' या नांवाचें दुसरें एक भिकार झाड आहे. याची पानें अतिशय वीर्यवर्धक आणि वीर्यस्तंभक आहेत. याचे ओले पाल्याच्या रसाची भेंडीचे रसासारखी तार निघते. याकरितां याचें तार्जो पानें खाल्लीं असतां शरीर चांगलें बनतें. याच



छायाः दाढ नसून लांकूडही इमारतींच्या उपयोगी पडण्यासारखे मोठे होत नाही.

जांभूळ, शहाजिरे, हिरडा, भोमा, गेळा, रामेठा, आसना, केजळ, ऐन, नाना, विलवा, अंजन, फणस, आंबा वगैरे इमारतीचीं झाडे या डोंगरावर व खाली पांच मैलाचे हद्दींत जिकडे तिकडे जंगलभर आहेत, यामुळे जातां येतां ही दृष्टीस पडतात. शहाजिरीचे लांकडाचे विशेषतः घोड्याच्या गाडसि पोल चांगले संगिन होतात. येथील जंगलांत बाभळीचे झाड नांवालासुद्धां कोठेंही आढळत नाही. देशांवर जंगली लांकडांत ह्या जातीच्या झाडांचे लांकूड पहिले प्रतीचे मजबूत आहे. परंतु याची उणीव परमेश्वरानें या जंगलांत अंजनच्या लांकडानें भरून काढली आहे. हें अंजनचें लांकूड बाभळीच्याही लांकडास मागे टाकणारें आहे. या लांकडाचीं मुसळें फार उत्तम होतात. हें लांकूड आपटेल असतां लोखंडासारखा आवाज निघतो. पाण्यांत विहीरीचे बांधकाम करतांना धर नसला ह्मणजे हें तळांत घालून काम करितात. परंतु तें कुजण्याचें बिलकूल भय नाही.

भोमा नांवाचें झाड आहे त्याच्या मोहोराचा बेलि-  
याप्रमाणें रस्त्यावर मधुर वास येतो. धुराच्या जागीं  
इमारतींत याचें लांकूड घातलें असल्यास त्याला कांड  
लागण्याचें मुळींच भय नाहीं.

वाळुंज, कारवी, डिंगळा, रामाठा, हीं झाडे व  
चिमुट, कुसर या वेली, आणि चवर, नेचे वगैरे कांदे  
हीं या जंगलांत बरींच आहेत.

उंबराच्या झाडास फळें लागतात तीं खाऊन गरीब  
लोक कसाबसा उपासमार होऊं देत नाहींत.

कारवीचीं बोंडे रानांतून गुरें चारीत फिरणारीं  
गुराख्यांचीं पोरे कात, चुना, घालून खाऊन विडा  
खाल्यासारखीं तोंडे रंगवितात.

रामाठा या झाडाची साल जाळून पूड केलेली  
दांतास लाविली असतां बत्तिशी पार पडून जाते असा  
इकडील लोकांस अनुभव आला आहे. याचे सालीपा-  
सून वाख निघतो व याचे सालीचीं ओझीं बांधण्यास  
दोर करितात.

चिमुट याच्या वेलीला कांटे असून ती बहुतेक  
झाडांवरून पसरलेली असते. ती बागेतील कमानी वगैरे

करण्यास ओलेपर्णी वाटेल तशी वळणारी असल्यामुळे उपयोगी आहे. ही सुमारे २५ फूट लांबीची सारखी जाडी असलेली मिळू शकेल. हिच्या हातांत धरण्याच्या काठ्या काढून लोक बाजारांत विकावयास आणतात. छत्र्याच्या दांड्या करण्यास या वेलीचा चांगला उपयोग होण्यासारखा आहे.

कुसर—ही वेल आहे. या वेलीला चैत्र व वैशाखमासी फुलें येतात. त्यांस चमेली, मोगरा, निशिंगंध वगैरे फुलांच्या वासासारखा सुंदर वास येतो. या वेलीचीं फुलें गरीब लोक निर्वाहाकरितां नेतात. सन १८९७ सालचे दुष्काळांत तर हीं फुलें खंडोगणतीं काढून घेऊन त्यांवर पुष्कळ लोकांनीं प्राण रक्षण केलें होतें. हीं फुलें दिसण्यांत पावट्यासारखीं असून फार कडू असतात. म्हणून यांचा कडूपणा काढून मग तीं खावीं लागतात. तो काढण्याची रित अशी:—ओलेपर्णीच त्यांचेवरची साल काढून तीं आधणाच्या पाण्यांत सुमारे ७८ वेळ शिजवावीं; व प्रत्येक वेळीं तें शिजवून राहिलेलें पाणी टाकून द्यावें, ह्मणजे त्यांचा कडूपणा नाहीसा होतो. नंतर त्यांत तिखटमीठ वगैरे घालून तीं उसळीं सारखीं खाण्यालायक होतात.

चवीणी ऊर्फ रानकेळी—हीं येथून सुमारे दोन मैलां-  
 वर फिटझरल्ल घाटाजवळ व मालकंपेठच्या आसपास  
 सर्व ठिकाणी पुष्कळच आहेत. यांचीं पाने केळीचे  
 पानाप्रमाणे मोठी असतात; व त्यांवर जेवणाचें पदार्थ  
 वाढून भोजन करितात. पाऊस पडला म्हणजे हीं  
 आपोआप उगवतात. मे महिन्यांत देखील हीं बाजारांत  
 विकायास येतात. गांवकेळींप्रमाणेच यांस केळफुलेही  
 येतात. त्यांची भाजी चांगली होते. पुढें पाऊसकाळ  
 संपलेवर याचा कोंब गरीब लोक तसाच खातात; व  
 जमिनीतील त्याचा गड्डा शिजवून त्याचा सुग्रास आहार  
 करितात. दुष्काळसालीं लोकांस खाण्यास या कांद्यांचा  
 फार पुरवठा झाला होता. याच्या वाळलेल्या सालीचे  
 दोर ओझीं बांधण्यास उपयोगी पडतात. हे कंद वाळ-  
 वून दळले असतां पीठ सपिठीप्रमाणे पांढरें होतें व  
 ते तवकिराप्रमाणे उपोषणास खाण्याचें उपयोगी पड-  
 ण्याजोगें होतें.

कर्दळी किंवा हळदीच्या पानाप्रमाणे पाने असलेलीं  
 चवराचीं झाडे पाऊस पडतांच रानोमाळ आपोआप  
 डोकीं वर काढतात. यांचीं पाने काढून पावसाळ्यांत

गुरांखालीं घालतात. त्यांस इकडील गांवठी लोक “ सोपल ” असें ह्मणतात. त्यांचे योगानें गुरांस जमिनीतील ओलसरपणा न बाधतां चांगली ऊब येते. पावसाळ्यांत या झाडांस कोबीसारखा उंच दांडा येऊन शेवटास एक कणीस येतें, त्यास सर्व बाजूस पाकळ्या प्रमाणें टेंगळें दिसतात. त्यांतून फुलें बाहेर पडतात. तीं एकास सुमारे १ पासून १२ पर्यंत असतात. त्यांपैकीं कांहीं पिवळीं व कांहीं पांढऱ्या रंगाचीं असून सुवासिक असतात. हे झाड फुलण्याच्या वेळीं सुमारे २३ फूट उंच होते. याचे कांद्यापासून अरारोट काढतात. त्याचा पुष्कळ खप आहे.

इकडे डोंगराखालीं पांच मैलाचे हद्दींत कळकाचीं वेटें फार. या कळकांच्या चार जाती आहेत. त्या कळक, मेस, मानगा आणि चाकी; यांपैकीं ज्यांस मेस किंवा रानचिवे अगर उडे असें ह्मणतात, त्यांच्या कांद्या कापून सुरेख तयार करून बाजारांत धावडलोक पुष्कळ विकावयास आणतात. या शिवाय या जंगलांतील गेळा, चिमुट, पांढरी, मेडशिगी, वगैरे झाडांच्याही कांद्या येथें विकत मिळतात. यामुळें येथें कांठ्या

स्वस्त व विपुल मिळत असले कारणानें बाहेरून येणारे लोक येथून त्या नेहमीं हव्या तेवढ्या आपले बरोबर विकत घेऊन जातात. बाकीचे प्रकारचे कळक इमारतीचे उपयोगी आहेत.

नेचे व आँचड.

येथील जंगलांत पांच मैलाचे त्रिज्येचे वर्तुळामध्ये सुमारे २३ प्रकारचे नेचे सांपडतात.

या नेच्यांचीं झाडे रानांतून काढून आणून तीं साहेब लोक कमानीला वगैरे मोठ्या हौसेनें लावून एखाद्या समारंभाचे व थाटाचे वेळीं स्थळ सुशोभित करितात. याची फांदी हातांत घेऊन पाहिली तर त्याचे मधील दांड्याच्या दोही अंगांस लहान लहान पानांच्या बारीक काडीचे सरळ फांटे असून ते खालून शेंड्याकडे निमूळते होत जाऊन अगदीं शेवटीं त्यांस आंकड्यासारखें वळण आलेलें असतें. अशा प्रकारचे नेचे मुंबईस मलबारहिलकडून हॉंगग गाडेंनला जातांना लागणाऱ्या बागेजवळच्या रस्त्यावर बरेच दृष्टीस पडतात व ते मोठे शोभिवंत दिसतात. त्यांचें बेणें बहुतकरून महाबळेश्वराकडूनच गेलें असेल असे अनुमान

आहे. येथील राहणारे लोक या नेच्याच्या झाडांचा उपयोग येथून बटाटे, विलायती वाटाणा व दुसरी काहीं फळे मुंबई वगैरे बाहेर गांवीं पाठविण्याकडे पार्सलांत रिती जागा भरून काढण्यास करितात; व खळ्या खणणाऱ्या पावसाच्या संततधारीपासून घरांच्या भितींस धक्का पोहोचूं नये ह्मणून ह्यांचे जणूं काय पांघरूण बनवून त्यांत पावसाळ्याचे पूर्वी घरे गुरफटून टाकण्यासही यांचा फार उपयोग आहे!

येथील पावसाच्या पराकाष्ठेमुळे येथील झाडांवर व दगडांवर किती शेवाळ जमते याची कल्पनासुद्धां मैदानांत राहणाऱ्या लोकांस करितां येणार नाही. कोणत्या पाहिजे त्या झाडापाशीं जा, आणि त्याला बोट लावा, कीं, तें इंचअर्धइंच तरी शेवाळीच्या लेपांतून आंत जाईलच. एखाद्या भांड्यावर ज्याप्रमाणें मातीचा जाड लेप चढवावा, त्याप्रमाणें झाडांच्या सर्व खोडभर या शेवाळीचा लेप झालेला असतो व कित्येक फांद्यांवरून हे शेवाळीचे लोंबणारे पुंजके, तपाचरणांत फार दिवस गढून गेल्यामुळे स्मश्रु करण्यास संधि न सांपडलेल्या तापसांच्या रांठ दाढ्यांप्रमाणें किंवा एखाद्या

केंसाळ वनचराच्या अंगावरील लोंकरीप्रमाणें दिसत असतात. तसेंच वरच्या कंपौडाकरितां घातलेले सुक्या दगडाचे गडगडे अगदीं बुरसून गेल्यामुळें चोहोंकडे गारेगार झालेले दिसतात. ही शेवाळ गोगलगाईच्या अंगाप्रमाणें अगदीं गुलगुलित असते. साहेबलोक इचे फार भोक्ते आहेत. ते उशागिर्द्याच्या खोळींतूनही ही भरून हिचा सुरेख उपयोग करितात. झाडावर शेवाळाच्या योगानें जीं लहान लहान फुलझाडें उगवतात तीं गोळा करण्याचा या लोकांस फार नाद आहे. या झाडांस हे लोक " औरकिड् " असें म्हणतात. हीं कोयना खोऱ्यांत पुष्कळच सांपडतात. तेथून आपून महाबळेश्वरचे कुणवी त्यांच्यावरही चार दोन आणे मिळवितात. अलीकडे तर हीं बहुतेक बडे लोकांस आपले बागेंत असावीतसें वाटूं लागलें आहे. हीं घेऊन जाणारे लोक बहुतेक मुंबईकडील राहणारे असतात. झाडांस किंवा पिकांस शेवाळाचा उपयोग खताप्रमाणें केला असतां फार चांगला होईल. साहेबलोक वगैरे हीं नेऊन पदार्थ संग्रहालयांतील भिंतीवर टांगून ठेवितात. तेव्हां याची फार शोभा दिसते.



## परदेशांतील झाडे.

इंग्लंडाहून ओकच्या झाडाची फळें परलोकवासी रेव्हरंड बुइल्सनसाहेब यांनी सुमारे ५०।६० वर्षांपूर्वी आणून येथील घरवाले मालकांस ओकची झाडे तयार करण्याकरितां मोफत वाटलीं होती. त्या वेण्याची तयार झालेली ओकाची झाडे सिंडोला पार्क बंगल्यांत, व दि आक बंगल्यांत आहेत; आणि ओल्ड डोले नांवाच्या ह्मणजे मुरारजी क्यूसल बंगल्याच्या खालील बागेत पूर्वी दृष्टीस पडत असत परंतु तीं हल्लीं नाहींत. या हवेंत तीं बरीच मोठीं झालीं आहेत; परंतु विलायतेंत जेवढीं मोठीं व उंच होतात असें सांगतात, तेवढीं मोठीं येथें झालीं नाहींत. यांपैकीं पाहण्यासारखीं दोन मोठालीं झाडे सिंडोला बंगल्यामध्ये दर्शनी बाजूस आहेत. श्रीमंत मिरजकर संस्थानिक यांनी त्या झाडास इगडी पार बांधून त्यांची व्यवस्था चांगली ठेवली आहे.

या शिवाय ग्रेव्हिलिया, रोपस्टा, क्यूसारिना, व युक्वालिटस या परदेशी झाडांच्या रोपांची लागवड पांच मैलांच्या आंतील लिंगमळा आणि गुरेघर या ठिकाणीं तयार करण्याकरितां यत्न चालला आहे.

हीं रोपें एकंदर पांच हजार आहेत. हीं झाडे सुरुच्या झाडांप्रमाणें उंच असून शोभिवंत दिसतात. हल्लीं हीं पांच फूट उंच झालीं आहेत. आणखी तीन फूट उंच होऊन मालकम-पेठच्या मुसळ धारांचा पावसाळा त्यांस सहन होईशीं झालीं झणजे नर्सरींतून काढून फारेष्टांत यांची लागण करितात. हीं झाडे चांगलीं दिखाऊ आहेत. हल्लीं या झाडांची लागण फारेस्ट खात्याकडून बंदीचे जागेंत करण्याचें काम सुरु आहे.

येथें कोणतेंही फळझाड पावसाळ्यांत मुळींच लागत नाहीं. विलायती फळझाडांपैकीं राजबेरी, स्ट्रबेरी, व गुजबेरी हीं झाडे येथें लावितात पण तीं पावसाळा खलास झाल्यापासून पुनः पावसाळा लागेपर्यंतच लावलीं जातात. पावसाळाभर हीं झाडे कशीं तरी राखून बेण्याकरितां ठेवावीं लागतात. त्याच-प्रमाणें हिंवाळ्यांत विलायती वाटाणा, फ्रेंचबीन हींही येथें उत्पन्न करितात.

## वनस्पति.

औषधी पदार्थ तीन प्रकारच्या कोटींत सांपडतात- खनिज, उद्भिज्ज व प्राणिज. त्यांपैकी प्राचीनकाळापासून खनिज द्रव्यांच्या उपयोगापेक्षां वनस्पतींचाच उपयोग पृथ्वीच्या अनेक द्वीपांतील वैद्य ज्यास्त करित आले आहेत असें दिसते. कारण, खनिज द्रव्यांपैकी जे धातू व उपधातू आजपावेतो प्रसिद्धीस आले आहेत, त्यांतील वीर्य अनेक योगांनी व प्रकारांनी रोग हा जो कोणीएक अदृश्य शत्रु आहे त्याच्या उपशमाकरितां योजितां येते, व त्यांजपासून वनस्पतींच्या रसांसारखे असंख्य कल्प अथवा रससंयोग उत्पन्न करितां येतात असा थोडा अनुभव आहे. परंतु त्यांच्या नानाविध संयोगाची माहिती जशी पाहिजे तशी अजून लागली नसल्यामुळे आजपर्यंत त्यांचे प्रयोग रोग्यांवर कित्येक वैद्य निवळ साहसाने करित आले व तसें केल्याने त्यांजकडून अनेकवेळां प्रमाद घडल्याचेंही ऐकिवांत आहे. तशा प्रमादापासून कधी कधी बलनाश अथवा प्राणनाशही घडला असावा. वनस्पतींची तशी गोष्ट नाही. औषधी रसांची कार्ये-

बहुधां नियमित आहेत, असा सुप्रकृति व स्वस्थ प्रकृतीच्या माणसांवर तत्ववेत्त्यांनीं प्रयोग करून अनुभव घेतला आहे. कधी कधी चुकून अथवा वैद्यांच्या प्रमादानें अन्नेतर (अन्न अथवा पौष्टिक आहाराबाहेरचे) पदार्थांचें मनुष्यानें सेवन केल्यामुळें जीं अस्वस्थतेचीं अथवा इंद्रियव्यापार विघडल्याचीं लक्षणें होतात त्यांचाही क्रम नियमित आहे, असें सिद्ध होतें. त्याचप्रमाणें विवक्षित वनस्पतींची शरीरावर विवक्षित कार्यें होतात व त्यांतील सत्वांची अशनमात्रा अथवा भक्ष्यप्रमाण कमजास्त झालें असतां रोगांचीं लक्षणें बदलतात असेंही आढळून आलें आहे. अशा वनस्पतींच्या क्रियेंत आपल्या चुकीनें सत्तनाश व कुसंयोग जरी उत्पन्न होतात तरी ते सृष्ट कार्यांत स्वाभाविक क्रमानें क्वचित् होतात, ह्मणून ती क्रिया विनचूक साधल्यास अनेक नवे नवे रोग हटविण्याचें सामर्थ्य वैद्यांस अथवा कल्पकांस येतें, असें असल्यानें वनस्पतींचा उपयोग औषधि करण्यास फार होतो. परंतु त्यांची माहिती व ओळख फारच थोड्या वैद्यलोकांस असते. यामुळें वरचेवर राज्या वनस्पति विनचूक मिळणें कठिण पडतें.

वनस्पतींची बहुतेक नांवे या देशांत पानांच्या रचनेवरून, फळांवरून व त्यांच्या रूपाची रचना अथवा सालींची जाडी जशी असेल त्यावरून बहुधा पडली आहेत; व यांची ओळख बहुधा याच लक्षणांवरून परीक्षा करणारे करित आले आहेत. हिंदुस्थानातील अनेक प्रदेशांत एकाच वनस्पतीस निरनिराळ्या भाषेत जीं नांवे पडलीं आहेत, तीं कांहीं स्वेच्छेनें, कांहीं फक्त रूढीमुळे, कित्येक प्रभाव दाखविण्याच्या उद्देशाने, कित्येक त्यांचे अंगचे वीर्यावरून व कित्येक संस्कृताचा अपभ्रंश होऊन पडलीं आहेत. परंतु या नांवांनीं शेकडों वर्षेपर्यंत जरी लोकव्यवहार होऊन, वैद्यांचा निर्वाह आजपर्यंत होत आला तरी विवक्षित व खऱ्या गुणाच्या वनस्पती कोणत्या आहेत याचा या अनेक नांवांमुळे आजपर्यंत बराच घोंटाळा झाला आहे. कित्येक वनस्पती स्वरूपाने भिन्न असून गुणाने समान आहेत. अशांमुळे कित्येकांची ओळख झालेली नाही. अर्वाचीन परीक्षकांनीं आजपर्यंत ज्या वनस्पती पृथ्वीच्या निरनिराळ्या भागांवर पाहिल्या त्यांचे वर्गीकरण—स्तंभाची रचना,

बीजाची रचना, पानांतील शिरांची रचना, व पुष्पां-  
 तील केसरांची रचना या एकंदर लक्षणांवरून केलें  
 आहे. या वनस्पति ओळखण्याच्या सोईकरितां राक्स-  
 बर्ग साहेबानें दिलेलीं लाटिन नांवें कोंकणी नांवाच्या  
 पुढें देऊन त्या वनस्पतींचें सचित्र वर्णनाचें व सर्व रोगाव-  
 रील त्यांच्या होणाऱ्या कोंकण्या औषधीच्या माहितीचें  
 आम्ही निराळें पुस्तक करणार आहों. त्यावरून वनस्पति  
 ओळखण्यास फार सुलभ जाईल. हल्लीं या पुस्तकाचा  
 हेतु फक्त महाबळेश्वरचें वर्णन देण्याचा असल्यामुळें  
 वनस्पतींची तशी सविस्तर माहिती येथें देणें अप्रासंगिक  
 होईल, असें जाणून यांत त्यांची प्राकृत, कोंकणी, व  
 संस्कृत नांवाची यादी मात्र आम्ही आपले माहितीप्रमाणें  
 दिली आहे.

रानवट लोकांस अकस्मात् ज्या ज्या वनस्पतींचा  
 अनुभव आला, त्या त्या वनस्पतींचा पुरातनकाळीं व  
 अद्यापि कित्येक जंगली लोकांत प्रसंगानुसार उपयो-  
 गही करण्यांत येत असतो. परंतु ही सर्व माहिती त्या  
 लोकांच्या केवळ अंतर्गामी असल्यामुळें त्यांच्या हयातींत  
 त्या माहितीचा उपयोग करण्याला योग्य असा एखादा  
 रोगी त्यांना जर मिळाला नाहीं, तर ती त्यांची माहिती

त्यांच्या मरणानंतर त्यांच्या बरोबर परलोकास जाते, अशी उदाहरणे इकडील कोंकणे लोकांत पुष्कळ सांपडतात. यामुळे वनस्पतींच्या कोणत्याही भागांत, परंतु बहुधा पंचांगांत ( साल, मूळ, पान, फलाची पेशी व बी, या भागांत ) जीं उपयुक्त औषधिद्रव्ये आहेत तीं दिवसेंदिवस कमी कमी उपलब्ध होत चाललीं आहेत. फार तर काय पण वनस्पतींच्या झाडपाल्याची ओळखसुद्धां नहिंशी होत चालली आहे असें होऊं देऊं नये, ह्मणून ही माहिती जमवून प्रसिद्ध करावी असें आह्मांस वाटलें आणि आह्मी हें लोकसेवेचें काम हातीं घेतलें.

या कोंकणे लोकांबरोबर शेतकीसंबंधानें निकट-संबंध झाल्यामुळे त्यांचे आजार व त्या आजारांचें फुकटच्यः औषधानें झालेलें निरसन पाहून आमचे मनांत आलें कीं आपण त्यांच्यापासून, वनस्पतींची ओळख करून घेण्याची खूण, त्या वनस्पतींचे धर्म आणि त्यांची औषधिक्रिया समजून घ्यावी आणि ती यथामति लोकांत उघडकीस आणावी. परंतु या गोष्टीचा जेव्हां आह्मी पिच्छाच धरला; तेव्हां हे

कोंकणे लोक सुधेपणानें बरोबर मन मोकळें करून माहिती सांगेनात. पुष्कळांस असें ठाऊकच असेल कीं कोंकण्यालोकांस झाडपाल्याचें कांहीं औषध माहित असलें आणि तें त्यांजपाशीं मागितलें असतां ते दुसऱ्यास कळूं न देतां स्वतःच तयार करून देतात. असा यांचा स्वभाव फार खोल असतो. त्यामुळें ह्याताऱ्याकोताऱ्या अनुभवशीर कोंकण्या लोकांस फूल नाहीं फुलाची पाकळी देऊन किंवा त्यांची पुष्कळ खुशामत करून आर्ह्यी वनस्पतींची माहिती मिळविली आहे. त्यांची नांविनीशी पुढें दिल्याप्रमाणें:—

**महाबळेश्वर पांच मैलाच्या वर्तुळभागांत मिळणाऱ्या औषधी वनस्पतींचीं नांवां.**

नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नांवां.	संस्कृत नांवां.
	आ.	
१	आवळे.	प्राचीबल.
२	आनव.	
३	आटिंगी.	
४	आडळीचें झाड.	
५	आंबोळकी.	



नंबर	प्राकृत किंवा कोंकणी नावें.	संस्कृत नावें.
६	आसाना.	जावक
७	आपटा.	अस.
८	आसिट, किंवा आष्टा किंवा पायर	
९	आडुळसा.	वासक.
	इ.	
१०	इटाळी.	
	उ.	
११	उतरण.	
१२	उटकट्यारी.	
१३	उंबर.	औदुंबर.
	ए, ऐ.	
१४	ऐरण.	अग्निमंथ.
१५	एरंड.	हस्तिकर्ण.
१६	एडॉल्लिवूं.	
	ओ.	
१७	ओंब.	
	अं.	
१८	अंजन.	

नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नांवें.	संस्कृत नांवें.
	<b>क.</b>	
१९	किंजळ.	कैंडर्य.
२०	काढिल्लिब उर्फ ( थि- रळ. )	
२१	कांगोणी.	
२२	कोरांटी.	
२३	केनी.	
२४	काटे घोतरा.	
२५	कुसर.	
२६	करवंद.	
२७	कोलती.	
२८	केळशाड.	
२९	कुर्डु.	
३०	कावळी.	
३१	कळलावी (खडयानाग)	इंद्रपुष्पी ( कांगलिका )
३२	कुडा ( पांढरा व कूटज. काळा )	
३३	कोळीसरा.	
३४	कुडये.	

नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नांवें.	संस्कृत नांवें.
३५	कवडी.	
३६	कानवला.	
३७	कण्हेर.	अश्वमार.
३८	करंज.	नक्तमाल.
३९	कडुलिंब.	परिभद्र.
४०	काटवेल, वांझ काटवेल	करटोली किंवा कर्को- टकी.
४१	कवला.	
४२	कोकंब.	अमसुल.
४३	कुंभा.	
४४	करंबळ.	प्रपौंडरिक.
४५	कळक.	
४६	कळंब.	कदंब.
४७	काकडशिगी.	अजशृंगो किंवा कर्कट- शृंगी.
४८	कंबडळ.	गवाक्षी.
४९	कोरफड.	कुमारी.

नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नांवे.	संस्कृत नांवे.
	<b>ख.</b>	
५०	खरशिंगल.	
५१	खारोता.	
५२	खाजुरळी.	
५३	खरतुडी.	
५४	खाजकुवली.	जंतुफला.
५५	खरवेल.	
५६	खैर.	खदिर.
	<b>ग.</b>	
५७	गंगुत्र.	
५८	गारदुडी.	
५९	गवेल.	
६०	गोमाटी.	गोमटू.
६१	गवरघुग्री.	
६२	गुळंब.	
६३	गुळवेळ.	गुडुछी.
६४	गेळ.	मदनफळ.
६५	गवती चहा.	गंधतृण.

नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नांवे.	संस्कृत नांवे.
	<b>घ.</b>	
६६	घोळी.	
६७	घोटवेल.	
	<b>च.</b>	
६८	चिचुटी.	
६९	चुनशाड.	
७०	चांभारवेल.	
७१	चिकणा.	अतिबला.
७२	चांदाडा.	
७३	चाकी.	
७४	चित्रक.	चित्रक.
७५	चवर.	
७६	चवक.	
	<b>ज.</b>	
७७	जांभळ.	जंभुद्वय.
७८	जांब.	

नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नांवे.	संस्कृत नांवे.
	<b>ट.</b>	
७९	टेटव ( टेंटु )	कुटनट ( टुण्टुक )
८०	टाकळा.	राविपत्र.
	<b>ड.</b>	
८१	डिंगळा.	
८२	डाका.	
	<b>ढ.</b>	
८३	ढवळ.	
८४	ढाण.	
	<b>त.</b>	
८५	तिसळ.	
८६	तांबोळी.	
८७	तिपन.	
८८	तवस.	
८९	तमालपत्र ( म्हारुक )	
९०	तेटलाचें झाड.	
९१	तोरण.	

नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नांवें.	संस्कृत नांवें.
९२	तेली.	
९३	तोंडली.	
	थ.	
९४	थरमेर.	
	द.	
९५	दवणी ( तेलदवणी व ढोरदवणी )	
९६	दातेरा.	
९७	दुधी ( उतरण )	
	थ.	
९८	घायटी.	घ्रातकी.
	न.	
९९	नेप्ति.	
१००	नेचुर्डी.	
१०१	निवडुंग.	सिंहुंड.
१०२	नीव.	
१०३	नेर्डी.	
१०४	निळुंगी.	

नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नांवें.	संस्कृत नांवें.
१०५	नाई.	
१०६	निसण.	
१०७	नांदुकी.	
१०८	नांदेणा.	
१०९	नाना.	
११०	निर्गुडी.	निर्गुडी.
१११	नागरमोथा.	
	प.	
११२	पांगळी.	
११३	पांगारा.	कार्णिकार.
११४	पांढरा धोत्रा.	
११५	पिठाणा.	
११६	पोलरा.	
११७	पाचाव्याचे झाड.	
११८	पांढरा घेवडा.	
११९	पांढरा चांफा.	
१२०	पोशिरा.	
१२१	पाडळ.	पाटला.



नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नावें.	संस्कृत नावें.
१२२	पळस.	किंशुक.
१२३	पांढरी.	
१२४	पात्री.	गोजिन्हा.
१२५	पंधी.	
१२६	पुदीना.	पुदिनस्तु.
	फ.	
१२७	फापटी.	तकारी.
१२८	फणस.	पनस.
	ब.	
१२९	विलवा.	
१३०	बुरुंबी.	
१३१	बेंद्री.	
१३२	बाफळी.	बहुफळी.
१३३	बुरबुला.	
१३४	बरका.	
१३५	बोखाडा.	
१३६	ब्राह्मी.	

नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नांवे.	संस्कृत नांवे.
	भ.	
१३७	भारंगमुळी.	
१३८	भोरंब.	
१३९	भावा.	अरग्वध.
१४०	भुसरंगळ.	
१४१	भोमा.	
१४२	भोक्री.	
	म.	
१४३	मेडशिगी.	
१४४	मुगली एरंड.	
१४५	मोरवेल.	मोरट.
१४६	मिरवेल.	
१४७	मानगा.	
१४८	मेस.	
१४९	माकड.	
१५०	माड.	
१५१	माचुत्रा.	
१५२	माका.	

नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नांवें.	संस्कृत नांवें.
१५३	मुरडशेंग.  य.	
१५४	यळसाचें झाड.  र.	
१५५	रानसालगा.	पृथक्पर्णी. वैजयंति.
१५६	रानतुळस.	
१५७	रानतूर.	
१५८	रानघेवडा.	
१५९	रानशेवगा.	
१६०	रुखाळू.	
१६१	रानजिरे.	
१६२	रातंवा.	
१६३	रानऔवा.	
१६४	रानभेंडी.	

नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नांवें.	संस्कृत नांवें.
१६५	रामेठा.	अर्क ( श्वेतमांदार )
१६६	रुळाचें झाड.	
१६७	रवि ( रुई. )	
१६८	रानआळु.	
	ल.	
१६९	लांबयानी.	
	व.	
१७०	विखारी.	
१७१	वाकचवडा.	
१७२	वावाडिंग.	चित्रफला.
१७३	वाघांटी.	
१७४	वायवर्णा.	वरुणा.
१७५	वरुलावेल.	
१७६	बजीरमूठ.	
१७७	वाळा.	

नंबर.	प्राकृत किंवा कोंकणी नांवे.	संस्कृत नांवे.
	<b>श.</b>	
१७८	शेंडवेल.	
१७९	शतावरी ( आस्वलीच्या मुळ्या )	
१८०	शिकेकाई.	
१८१	शिरटी.	
१८२	शेंवारटी.	
१८३	शिवणी.	काश्मर्य.
	<b>स.</b>	
१८४	साल्वीण.	
१८५	सेंगाडा.	
१८६	सापडवेल.	
१८७	सापकांदा.	
१८८	सालमिश्री.	
१८९	सावरी ( पांढरी व तांबडी. )	कुशात्मली.

नंबर.	संस्कृत किंवा कोंकणी नांवें.	संस्कृत नांवें.
१९०	सताप.  ह.	सर्पदंष्ट्रा.
१९१	हरळी.	दर्भा.
१९२	हेडु.	
१९३	हेळा, ( बेहेडा )	
१९४	हालुंडा.	
१९५	हाडसोट्टुक.	
१९६	हामोन.	
१९७	हिरडा.	हरितकि.

टीप—वनस्पतीप्रमाणेंच आम्हां मिळविलेल्या कोंकणी झाडपाल्याच्या औषधांच्या माहितीचें (पृष्ठ ९२ यांत लिहिल्याप्रमाणें) होणारे पुस्तकांतील प्रत्येक रोगांवरील औषधाची माहिती कोणी आज मागविल्यास ती त्यास देऊं, व त्या औषधाची ऋतुमानाप्रमाणें मिळणारी ताजी वनस्पत्यौषधि द्रव्येही मागविल्यास तीं आपविण्याचा वाजवी खर्च लागेल तो घेऊन चांगली पारखून काळजीपूर्वक पाठविण्यांत येतील.

## शेतांतील पिकें.

महावळेश्वर व मालकमपेठच्या माथ्याच्या पठारावर ज्या खुल्या जागेत जिवंत पाणी वहात असतें, त्या जागीं पाऊसकाळामध्ये डोंगराखालीं होणारीं भात, नागली ( नाचणी ), काठळी, वरी, सावे वगैरें धान्यें होत नाहींत. परंतु पाऊसकाळानंतर खालीं होणाऱ्या पिकांपैकीं गहू, सातू वगैरे धान्याचीं पीकें त्या पाण्यावर येथें होऊं शकतात, याचें कारण असें आहे कीं, या डोंगराखालील खोऱ्यांत सपाटीच्या सुपीक जमिनीवर जितका पाऊस पडत असतो त्यापेक्षां या डोंगरावर अतोनात पडतो. ह्मणजे डोंगरमाथ्यावर सुमारे ३५० इंच पडतो, पण डोंगराखालीं मैल किंवा दोन मैल गेलें ह्मणजे लागलींच पावसाचें मान १५० इंचाचें आंत येतें. असा प्रकार कां होतो याचें 'हवा' या विषयाचे विवेचनांत दिग्दर्शन केलेंच आहे.

पांच मैलाचे त्रिज्येपलीकडे व अलीकडे, डोंगरांतील घसरणीच्या जमिनींत नाचणी, वरी, सावा, हीं

मुख्य कोंकणी पिकें करितात. हीं करण्याच्या जागा इतक्या उताराच्या असतात कीं, त्यांपैकी कांहीं ठिकाणीं तर बैलाची मदत घेण्याचेंही फार दुरापास्त असतें. झणून यथें अशा जमिनींत सर्व काम माणसेंच करितात. व अशा जागीं पीकही सपाटीच्या जमिनीवरील पिकापेक्षां बहुतकरून चांगलें येतें. या डोंगराच्या पायथ्याशीं जीं गांवे आहेत तीं—कृष्णाखोऱ्यांत जोर, गोळेवाडी, घयाट, परतवडी; कोयना खोऱ्यांत बिरवाडी, पार, घोणसपूर, चतुरबेट वगैरे; वेण्या खोऱ्यांत दानवली, माचूतर वगैरे— त्यांतील लोक डोंगरांतून वाहत येणाऱ्या झऱ्याच्या पाण्याचे पाट बांधून काढून तें पाणी डोंगराच्या पायथ्यास केलेल्या टप्पेवजा भातखांचरांत सोडितात. आणि त्या पाण्यावर भाताचें पीक करितात. हें पाणी बरेच दिवस टिकण्यासारखें असल्यास भात काढून घेऊन त्याच ठिकाणीं गहूं व सातू करितात. कांहीं खेड्यांना नदीच्या पाटानें किंवा दुसऱ्या रीतीनें पाण्याचा भर-पूर पुरवठा होत असल्यास तेथें उसाचेंही पीक करितात. भात, नाचणी, वरीं हीं पिकें करावयाची



कृति कशी आहे यावद्दलची थोडी माहिती पुढें देतो.  
ती शहरवासी लोकांस मौजेची वाटेल.

नाचणी, वरी, यांचें पीक करण्यास प्रथमतः  
त्यांचीं रोपें ज्यांच्या त्यांच्या लागवडीच्या जागेंत  
करावीं लागतात. प्रथम रानांतील राव ( जंगलांतील  
झाडे, झुंडपें, पाला ) आणून रोप करण्याच्या जागीं  
पसरून ठेवितात. पुढें मार्च किंवा एप्रिल महिन्यांत ती  
राव थोड्या गळी वाळली ह्मणजे तिला आग लावून  
खालील जमीन भाजतात. या तयार केलेल्या जमिनीस  
तरवा ह्मणतात. या भाजलेल्या जमिनीवर पाऊस  
प्रथम पडला ह्मणजे त्यांत हीं धान्यें जून महिन्यांत  
पेरतात. महिना पंधरा दिवसांत या धान्यांचीं रोपें  
होजून त्यांची गांठ बसण्यासारखीं तीं मोठीं झालीं  
ह्मणजे माणसांकडून उपटून काढून स्वच्छ धुतात व  
लागणीकरितां राखून ठेविलेल्या ठिकाणीं त्यांचा ढीग  
घालून ठेवितात. वर जमीन भाजावी लागते ह्मणून  
सांगितलें आहे ती अशाकरितां कीं, त्यांतिले तयार  
झालेलें रोप काढून लागणीचें ठिकाणीं नेण्याचे वेळीं  
ते तुटूं नये.

भाताची जमीन—ही नांगरानें कोरडेपणी व ओले-  
पणी मोखर करावी लागते; नंतर तीत पाणी सोडून गर-  
गरीत चिखल तयार झाल्यावर तें पाणी बंद ठेवून त्यावर  
पाठाळ (लेव्हल) फिरवून साफ करितात. मग पुरुष,  
बायका, मुलें चिखलानें रबरवीत झालेल्या जमिनींत  
शिरून व रोपांच्या ढिगांतून गांठीं मारलेल्या गुंडाळ्या  
घेऊन एका हारीनें रोपें खोंवीत जातात. तीं इतक्या  
बिनचूक रीतीनें जलद खोंवीत जातात क त्यांच्या  
रांगामध्ये दोरी धरल्याप्रमाणें समांतर जागा राहते.  
एक खंडीचे बारीली पीक होण्यास सुमारे १० पायली  
भाताचीं रोपें तयार करावीं लागतात. पुढें उन्हाची  
साधारण ताप पडली ह्मणजे एकदां भातशेत वेणून  
किंवा भांगलून घेतात. ही वेणणी झाली ह्मणजे  
रोपांच्या वाढीस जास्त जोर लागून पीक लौकर तयार  
होतें आणि भाताच्या पिकाचे जून दांडे भाताच्या  
लेंवांतील किंवा कणसांतील तांदुळाच्या जडत्वामुळे  
जमीनीवर आडवे पडतात. तेव्हां शेत पिवळें रंगाचें  
दिसूं लागतें. याप्रमाणें साळी ( भात ) चें पीक तयार  
झाल्यावर सारवलेल्या जाग्यांत तें सोडून भात काढून

धेतात. एका खंडीचें पिकास राब गोळा करण्यास, खत टाकण्यास, रोप करण्यास, रोप लावण्यास, बेण-  
ण्यास, व झोडण्यास वगैरे सर्व कामांस प्रत्येकी सरासरी  
वीस माणसांप्रमाणें १२० माणसांना कष्ट करावे  
लागतात.

नाचणी, वरी—हो धान्यें पिकविण्यास वरिलप्र-  
माणेंच तरवा करून रोपें तयार करितात; आणि डोंग-  
राच्या घसरणीवरील जमीन नांगरून व पुनः पर्जन्य  
पडल्यानंतर नांगरानें तिची लागण न होणेंसारखा  
भाग काढून दोहारणी करितात ह्मणजे दोन वेळ ती  
नांगरतात आणि मग तींत वर सांगितले रीतीप्रमाणें रोप  
खोवीत जातात. पुढें हीं रोपें मोठीं होऊन पोटरित  
(कोंबांतील कणीस बाहेर) पडण्याचे वेळेला त्या जमी-  
नींतील गवत भांगलून काढितात; यामुळें पीक जलद  
पदरांत पडतें. पुढें बैल लावून खळ्यावर ( रानांत  
सारवून केलेल्या जाग्यावर ) ह्यांची मळणी करि-  
तात. हेंच नाचणीचें पीक सपाटीवर केल्यास त्यांत  
पावट्याची मोगण करितात; ह्मणजे मधून मधून  
विरळ पेरितात.

सावा व काठळी—हीं धान्येही नाचणांचे शेतांतच एकेक वर्षाआड करितात. जमीन नांगरून उन्हाच्या तापींतच यांची पेरणी करितात. नंतर पाऊस पडल्यावर हीं उगवून वर येतात, तेव्हां यांची भांगलणी मात्र चांगली काळजीने करावी लागते. कारण, यांत पेरणी केलेनंतर पाऊस पडून पीक व दुसरें पिकांस अपाय करणारें गवत हीं दोन्हीं सारखीं वाढतात, तेणेंकरून पिकाचा जोम कमी होतो. पुढें दोन अडीच महिन्यांनीं तें पीक तयार झाल्यावर काढून घेतात. या साव्याचें पिकांत तुरीची मोगण करतात.

रायभोग, काळीसाळ, बरंगळ, लव्हेसाळ, मांजर-वेल, जिरेसाळ या जातींच्या भाताचें पीक मालकमपेठच्या पांच मैलाच्या त्रिज्येचे हद्दींत करितात. ह्यांच्या वर दिलेल्या अनुक्रमानेंच हीं एकापेक्षां एक उंच प्रतीचीं आहेत. यांपैकीं पहिल्या दोन प्रतीला पाणी खाचरांत चांगलें तुंबवून राखावें लागतें. व तीं तयार होण्यास रोप लागण झाल्यानंतर सुमारें साडेतीन महिने लागतात, परंतु याशिवाय बाकीच्या प्रकारचें भात यापेक्षां आठपंधरा दिवस अगोदर

तयार होऊन काढणीस येते. या कोंकण भागाला शेतकीच्या कामास कोणीही विहिरी करून हें शेत काम चालवीत नाहींत.

नाचणी, वरी, सावा, हीं धान्येही दोन प्रकारचीं आहेत. ते “ हाळवे ” व “ महान ” असे होत. यांत इतकाच फरक आहे कीं, हाळवे जातीचे धान्य महानपेक्षां पंधरावीस दिवस अगोदर पूर्णत्वास येऊन गरीब शेतकरी लोकांना उपजीविकेस चांगले उपयोगी पडते.

हिंवाळ्यांत भातखाचरांतून गहू, खपला व सातू हीं पिकें करितात. जस असेल तेथें बारा महिने शेतकऱ्यांस शेतांत खपावें लागते. याप्रमाणें एप्रिल महिना अखेर शेतकरी शेतपिकें काढून घेऊन दुसरीं कामें करण्यास निखालस मोकळा होतो. इतकी मेहनत करूनही येथें पिकणारे धान्य त्यांना चांगले भरपूर होत नाहीं. यामुळे शेतकरी लोकांना हरहुन्नर करून पोटा भरवें लागते.

आतां देशापेक्षां कोंकणी रानाला पावसाची धार सारखी असते ही गोष्ट खरी आहे. परंतु येथेही शेत-

कामाची दुसऱ्या कांहीं कारणांनीं हलाखीच आहे. ती अशी कीं, या कोंकणी जमिनीला दरसाल होरपळून काढल्यावांचून पीकच होण्याची आशा नसते. गुरांच्या शेणखतापेक्षां ह्या भाजून काढण्यानें झालेल्या खताचा शेतकामास फार उपयोग होतो. हें पाहिजे तितकें मिळालें नाहीं, ह्मणजे जमिनीला कितीही मेहनत करून पीक केलें तरी तींत उत्पन्न चांगलें होत नाहीं, ही निर्विवाद गोष्ट आहे. अशी जमीन भाजून काढण्याची वहिवाट फार दिवसांची असून त्याकरितां सर्व प्रकारचा राब ( झाडझाडोरा व पाला ) जंगलांतून आणण्याचाही प्रचार पुरातनचाच आहे. परंतु महाबळेश्वर हें हवाशीर ठिकाण ठरविल्यामुळे याच्या आसपासच्या जंगलासंबंधानें केलेले नियम येथील शेतकरी लोकांना बरेच नडविणारे झाले आहेत. या नियमांप्रमाणें शेतकऱ्यांना फक्त सात प्रकारच्या झुडपांचा राब घेण्याची वहिवाट मर्यादित झाल्यामुळे दिवसेंदिवस शेतकामास राब पुरेशी मिळण्याची फार मुष्किल होत चालली आहे. कारण, सर्व लोकांनीं आदले वर्षी या जंगलांतून विवक्षित प्रकारची राब नेल्यावर पुढले वर्षी

लागलीच नेलेले प्रकारची व त्याच नमुन्याची राब तयार होऊं शकत नाही. अशी स्थिति एकसारखी बरेच दिवस चालत आल्यामुळें आतां राब मिळण्याचा तर भरंसा नसल्यामुळें फार कठीण दिवस येऊन गुदरले आहेत. आणि त्याचा परिणाम असा होऊं लागला आहे कीं, जेथें पांच मण धान्य उत्पन्न होण्याचें शेत आहे तेथें दोन तीन मण धान्य घेऊन तोंडांत मारल्यासारखें गप्प बसावें लागत आहे. अशी शेतकऱ्यांची स्थिति असल्यामुळें त्यांना सदा भीक झाली आहे, आणि यामुळें ऐन पावसाळ्यांत त्यांना सावकारांच्या हातीं पायीं पडून कशीतरी महिन्या दोन महिन्यांनीं पुढलें पीक येईपर्यंत जगण्याची तरतूद करावी लागते. यासाठीं सरकारांनीं यांजवर मेहरबानी करून यांस जास्त सवलत दिली असतां गोरगरीबांवर अनिर्वचनीय उपकार होणार आहेत. ती अशी कीं सरकारच्या महत्वाच्या उत्पन्नाचीं जंगली झाडें शिवाय करून बाकीच्या कोणत्याही झाडांचा पाचोळा, वाळलेल्या फांद्या वगैरे जंगलांतून शेतकरी लोकांस थोडथोड्या नेण्याची मोकळीक झाली ह्मणजे त्यांच्या शेतकामास चांगलें

उत्तेजन येऊन त्यांच्या मेहनतीचें चीज होईल असें झालें पाहिजे.

### चिनो वंदिवान व वागाईत.

प्रथम पुण्याचे व ठाण्याचे तुरुंगांत चिनी व मलायी लोक अटकेंत ठेविले होते, परंतु तेथें त्यांना ती हवा मानेना; म्हणून हें हवाशीर स्थान कायम झाल्यानंतर तीन वर्षांनीं येथें तुरुंग बांधून, त्यांत त्यांना आणून ठेविलें. हा तुरुंग फक्त १२० लोकांच्या बेताचा केला होता. त्याचें वर्णन १८३० सालीं बुइंचेस्टर साहेबानें लिहून ठेविलें आहे तें असें:-

हा तुरुंग चौसोपी असून त्याचे चौकांत फरशी केलेली होती. त्याच्या दरवाज्याच्या देवडीवर रखवालादारांना राहण्यास व त्यांचे वरिष्ठ अंमलदारांच्या आफिसास कोठड्या केलेल्या होत्या. कैदी आजारी झाल्यावर जेव्हां इस्पितळांत सुद्धां जाण्याची मारामार होई, तेव्हां तुरुंगांतच पडून औषधपाणी घेण्यास त्यास आणखी दोन खोल्या त्यांत बांधून ठेविल्या होत्या. याप्रमाणें एक सोपा रूंधावला; आणि बाकीच्या तीन सोप्यांत लांब, उंच व हवाशीर अशा खोल्या कैदी



लोकांना राहण्याकरितां बांधिल्या होत्या. त्यांना त्या खोल्यांत जाण्यास त्याच अंगणांतून वाट केली होती. या तीन बाजूंपैकी फक्त दोन बाजू केवळ कैदी लोक राहण्यास लागत व तिसरी कारखान्याकडे आडून जात असे. हल्लीं इंजिनियर खात्याचा बंगला ज्या जागेत आहे त्याच जागेी हा तुरुंग बांधलेला होता.

या तुरुंगांत खून, चांचेपणा, रस्तेलूट असले मोठमोठे गुन्हे करणारे लोक आणून ठेवलेले असत तरी ते अगदीं ठोंबे नसून शिक्षण देण्यालायक असत, असें सुपरिंटेंडंटसाहेब यांजकडून वेळोवेळीं आलेल्या रिपोर्टांवरून दिसतें. यांपैकी प्रत्येकाला रोज दीड आणा भत्ता मिळे. सकाळचे आठपासून सायंकाळचे चारपावेतो त्यांना कामास सारखें जुंपलेलें असे. बहुतेक नित्य त्यांस सायंकाळचे सहा वाजले कीं कोंडवाड्याप्रमाणें कोंडून घालीत. तथापि रात्री सरासरी आठ किंवा नऊ वाजेपर्यंत त्यांस दिवा मिळत असे. ह्या निवांत वेळीं त्यांपैकीं बहुतेक जण कांहींना कांहींतरी काम करीत बसत असत. दिवसा जेवणाकरितां सुटी झाल्यापासून पुन्हा जुंपी होईपर्यंतचे वेळांत

- सवड करून बाजारांतून आपली पोटगी घेऊन येण्याची त्यांस मोकळीक असे. परंतु हे लोक हा वेळ जवळच्या शेतांत बटोटे किंवा दुसऱ्या इंग्रजी भाज्या करण्यांत घालवीत. ह्या भाज्यांना पाणी देण्याचें कामही फार आयासाचें होतें. ह्या भाज्या तयार झाल्यावर त्यांच्या विक्रीचा पैसा त्यांनीं खिशांत टाकला असतां त्याची कोणी पंचाईत करीत नसत. इकडच्या कामाला कोणी बदली घेऊन कांहीं इमानी कैदी लोकांना बटाट्याच्या राखणीकरितां शेतांत जाऊन निजण्यास सोडीत असत. त्यांनींही इमानाचें बेमान केलें नाहीं. येथील सर्व फिरण्याचे रस्ते ह्याच कैदींकडून करून घेतले आहेत. लष्करी खात्याकरितां जंगलांतील वनस्पतींपासून त्यांच्या कडून अरारोट काढून घेत असत. वर्षास ३५००० पौंड अरारोट त्यांकडून तयार होत असे. आज येथें होत असलेल्या भाज्या वगैरेच्या बागाइताची चिनी लोकांकडून पुष्कळच सुधारणा झाली आहे, आणि पुष्कळ अंशीं बटोटे वगैरे इंग्रजी भाज्यांची वाढती कळा येण्याचें श्रेयही त्यांनाच आहे. येथील राहणारे अडाणी लोकांस वेताचे करंडे व

खुर्च्या करण्यासही त्यांनींच प्रथम धडा घालून दिला होता. इ.स. १८४८ मध्ये जेव्हां हा तुरुंग बंद केला तेव्हां पुष्कळ कैद्यांना परवाने देऊन निखालस खुलें करण्यांत आलें होतें. कांहींना मात्र सुपरिटेण्डेंटसाहेबांच्या आफिसांत दर महिन्याचे पहिले तारखेस हजीरी देऊन येथें राहण्यास परवानगी मिळाली होती. परंतु पुनः गुन्ह्यांत सांपडल्यास पुण्याच्या तुरुंगांत तुह्यांस आडकावूं अशी त्यांस इशारत दिली होती. प्रस्तुतकाळीं चिनी मनुष्य औषधालासुद्धां येथें राहिला नाहीं, परंतु त्यांच्या बागांचें काम मात्र पूर्वीप्रमाणें धावड व कुणबी लोकांनीं अद्यापि चालविलें आहे.

वेण्णा सरोवरापासून निघणारा पाण्याचा प्रवाह कड्याखालीं उडी घालीपर्यंत त्याच्या किनाऱ्यावर ज्या मोखर जमिनी आहेत त्याच चिनी लोकांपासून धावड व कुणबी लोकांच्या हातीं आल्या आहेत. सर्व पावसाळाभर किनाऱ्याच्या जमिनी या नदीला पूर येऊन तिच्या पाण्यांत बुडून गेल्यामुळें त्यांवरील बांध, पाट, व सऱ्या यांचा तर अगदीं नायनाट होऊन जातो. पुढें आक्टोबर महिन्याची सुरुवात झाल्याबरोबर

पाऊस बहुतेक दडी देऊन राहतो तेव्हां ही वेण्णा-  
बाई थोडी शुद्धीवर येऊन मर्यादशील रीतीने वागू-  
लागते. असें झालें ह्मणजे तिच्या सान्निध्याच्या जमी-  
नीची जेथील तेथें सर्व बंदोबस्ती करून त्यांत विलायती  
वाटाण्याचे वेल लावितात. हे वेल सुमारे सहा फूट  
पर्यंतच्या उंचीवर कारवीच्या दोन दोन काळ्या एके  
ठिकाणीं बांधून केलेल्या दुबेळक्यावरून चढविलेले अस-  
तात. लांबून पाहणारास सर्व शेतांत त्यांची फार मजा दि-  
सते. या वाटाण्याच्या निदान पांच सहा तोडी होतातच.  
येथील वाटाण्याच्या गोडीची सर दुसऱ्या कोणत्याही  
ठिकाणच्या वाटाण्याला येत नाही हें अनुभव-  
सिद्ध आहे. या पिकाचा बहर नवंबर व डिसेंबर  
महिन्यांत असतो. पुढें या बागांत स्ट्राबेरी, रोजबेरी  
गूजबेरी, कोबी, टर्निप, नवलकोंद आणि फ्रेंचबीन  
वगैरे इंग्रजी भाज्या व फळफळावळ यांचीही लागण  
होते. ह्याही पुढें एप्रिल व मे महिन्यांत अगदीं सुरेख  
तयार होतात; व त्यांचा साहेब लोकांत फार चांगला  
खप होतो. ह्या वेळीं थोडाबहुत वाटाणाही होतो,  
परंतु तो हिवाळ्यांतील वाटाण्यासारखा गोड नसून कमी

असतो; तथापि याचा शीतोपचारादाखल उपयोग होत असल्यामुळे यावर फार उड्या पडतात.

या ठिकाणी तांबडे बटाटे व हिमालयावर असणाऱ्या जातीचे बटाटे पुष्कळ पिकतात, त्यांची लावणी नोवेंबर महिन्यांत केल्यावर ते चार महिन्यांनी तयार होतात. येथील चांगल्या बटाट्यांपैकी चांगला पोसलेला एक बटाटा एक शेर वजन भरतो. पुणे मुंबईस या महाबळेश्वरी बटाट्यांची फार चहा आहे. येथे पराकाष्टेचा पाऊस असल्यामुळे यूरोपांतील जरी काही फळझाडे झाली तरी सर्वच फळझाडे होतात असे ह्मणतां येत नाहीत.

येथून पांच मैलावर अवकळी गांवी शेट सोराबजी दादाभाई यांचा फार उत्तम बाग आहे. त्यांत हजारों रुपये खर्चून चहाकाफीची लागण चालविली आहे.

### मध.

वस्तू कितीही कष्टसाध्य असली तरी लोकांमध्तिची जरूरी असल्यास ती बाजारांत विकण्यास आल्यावांचून रहात नाही. हें पुढील हकीगतीवरून सहज कळून येईल:—

येथें मैदानांत असणाऱ्या निरूपद्रवी माशा फारशा दिसत नाहीत. जेथें घाण असेल तेथेंसुद्धां माशा घोंघों करित बसलेल्या बहुतेक कोठेंही विशेष पाहण्यांत येत नाहीत. यावरून त्यांना येथील सर्व ऋतूंची हवा सारखी मानवत नसल्यामुळे, मनुष्याप्रमाणें यांचीही मिजास आहे; तशी गोष्ट मधमाशांची नाही. त्यांचा उद्योग नेहमी चाललेला असतो व तो चालण्यास परमेश्वरानें त्यांस येथें विपुल साहित्य करून ठेविलें आहे.

ज्या दिवसांत येथील जंगलांतील व नजिकच्या शेतांतील ज्या झाडांला फुलें येतात त्या दिवसांत या मधमाशांची त्या झाडांच्या फुलांतील मधावर धाड पडते. मग त्या मधानें आपण आपला तळिराम गार केल्यावर, त्या आपण घातलेल्या अंड्यांतील होणाऱ्या संततीची तरतूद करितात. हे पाहून या क्षुद्र प्राण्याला परमेश्वरानें आपल्या पिलांचें रक्षण करण्याचें उपजत ज्ञान किती दिलें आहे ह्याचें कोणालाही नवल वाटल्यावांचून कधीही रहात नाही. या भावी संततीकरितां हे प्राणी डोंगराचे धारेसारखे व तुटलेले कड्यांत, झाडाचे

ढौळेंत किंवा इमारतचि गैर रावत्याचे वाजूस आपलें निर्भय असें घरटें किंवा पोळीं तयार करितात. तेथें जाऊन तीं काढणें ह्यणजे मूर्तिमंत मृत्यूच्या दाढांत सांपडल्यापेक्षांसुद्धां ज्यास्त भयंकर असतें. जेथें मनुष्याचा, जनावरांचा किंवा पाखरांचासुद्धां प्रवेश होणार नाहीं, अशी भयंकर जागा शोधून काढण्याची किती विलक्षण विचारशक्ति या माशांना आहे हें पाहून तोंडांत बोटच घालून रहावें लागतें.

या मधमाशा सहा प्रकारच्या आहेत—१ आग्या, २ काळ्या माशा, ३ हारदड माशा, ४ आट्या माशा, ५ पोयए माशा व ६ अंजिन माशा. या सहा प्रकारच्या माशांची अंडी घालण्याची वेळ अगदीं निरनिराऱ्या ऋतूंत असते.

पावसाळ्यांत, हिवाळ्यांत, व उन्हाळ्यांत या सर्व जातींच्या माशा आपलीं अंडी घालतात व त्याकरितां पोळें किंवा घरटें वांधून अंड्यांतून उत्पन्न होणारे संततीच्या पोषणार्थ जवळच मधसंचय करून ठेवितात. पावसाळ्याचे व हिवाळ्यांचे दिवसांत धायटी, गेळा, फापटी व भोमा वगैरे दीपनकारक वनस्पती-

च्या झाडांस मात्र येथें फुलें येतात. तेव्हां या वेळीं त्यांतील मध नेऊन या माशा त्याचें पृथक्करण करितात, आणि त्यापासून दोन पदार्थ काढितात.

• एक मेण व दुसरा मध. या घट्यांत ( पोळींत ) कपाटाच्या खणाप्रमाणें खण पाडलेले असतात. ते इतके लहान असतात कीं त्यांत आपले करंगळींचें शेवट घातलें असतां त्यामध्ये ते दोन खण सांपडतील. त्या मेणाचे असे शेंकडों खण करून त्यांत अंडों व मध घालून भरून टाकितात, व तें घटें फार अवघड ठिकाणी घट्ट चिकटवितात. तें चिकटविल्यानंतर सोईसोईनें त्याचा आकार वाढवून मोठीं पोळीं बनवितात. कारण त्यांत हजारों माशांची लाखों अंडी राहण्याची सोय व्हावी लागते. अशी यांच्यामध्ये मोठी एकी असते. यांतील कांहीं माशा मध आणण्याचें काम करितात व कांहीं पोळ्याच्या रखवालीचें काम करितात. असें करितां करितां अश्विन कार्तिक मासांत यांचीं पोळीं मोठमोठीं होऊन पूर्ण-तेस येतात. या पोळ्याला आग्या मोहळ असें ह्मणतात. या माशांच्या तडाक्यांत सांपडल्यास मनुष्य



जगणें कठिण असतें. या माशांच्या पोळ्यांतील मध तांबडा असून फार उष्ण असतो. हा औषधोपयोगी कामास फार चांगला आहे. एकेक पोळ्यांत सुमारे हांडा हांडापर्यंत मध निघतो. परंतु तो काढून आणण्यास फार त्रास पडत असल्यामुळे लोक आणीत नाहींत, ह्मणून महाग व कमी मिळतो.

हिंवाळ्यामध्ये मुंग्यासारख्या लहान मोठ्या जातीच्या माशा जमिनीजवळही आड संधीची जागा असेल तेथें किंवा जमिनीवरील एखादे घळींत किंवा घराचे वळचणीस निवांत जागा पाहून आपली पोळी करितात आणि त्यांत आपली अंडी घालितात; व त्यांचे पोषणार्थ मधुसंचयही करितात. यांच्या पोळ्यांची रचना वरील जातींच्या माशांच्या पोळ्यांप्रमाणेच केलेली असते. या माशा बुरुंबी, पांगळी, गेळा, गहू, जोंधळा, सातु, वगैरे पिकांच्या पांढरे फुलांतील मध जमवितात. यांची पोळी मार्गशीर्ष व पौष महिन्यांत चांगली मोठी होतात तेव्हां ती काढतात. हा मध पांढरा असतो. या मधाचे अंगी ऊष्णपणा कमी असल्यामुळे औषधि कामांस हा मध लागी

नसतो. हा नुसता चैनीने खाण्यास मात्र फार नामी आहे. कारण तो खाल्यापासून अपाय होणेचा संभव कमी असतो.

• उन्हाळ्यामध्ये साधारण माशा अंडी घालितात त्यांच्या अंड्यांची पोळी अवघड ठिकाणी असत नाहीत. याचा आकार व मधाचा सांठा वगैरे करण्याची रीति पूर्वी दिले प्रकारचीच आहे. या दिवसांत जांभळीच्या झाडाला फुलांचा अगदी बहर असतो; व येथे जांभळांचा भरणा फार असलेमुळे, हा मध बहुतेक याच फुलांपासून बनतो. वैशाखमास अखेर ह्या माशांची पोळी चांगली तयार होतात; यांतही मध पुष्कळ मिळतो; पण तो कडवट असतो. हाही मध औषधी आहे. परंतु आग्या माशांच्या मधाची यास सर नसल्यामुळे याचा नंबर दुसरा येईल.

• या प्राण्यांनी इतके झटून आपल्या अंड्यांचा जो सर्व प्रकारे बंदोबस्त केला असतो, तो त्यांच्या मते अगदी निर्भय झाला असतो. वास्तविक पोळ्याचे ठिकाणी कोणा साधारण मनुष्याची जाण्याची छातीसुद्धा होणार नाही इतके.

दुर्गम ठिकाण या माशा हुडकून काढितात. आणखी कड्यांतून अशीं कांहीं ठिकाणें असतात कीं, तिकडे मनुष्याची नजरसुद्धां जाणेचा संभव नसतो, व मधाची पोळी माशांचा मागच काढीत गेलें ह्मणजे मात्र सांपडते. अशा जागच्या पुष्कळ पोळ्यांतील मध काढून आणतात. अशा अस्मान तुटलेल्या कड्यांवरून नुसतें खालीं वांकून पाहिलें असतां डोकें भ्रमल्यासारखें होतें, काळीज धडधड उडूं लागतें, सर्व अंगास कांपरें सुटतें, आणि सारें शरीर घामानें डबडबून जाऊन डोळे मिटून गप्प बसावेंसें वाटतें; व कड्याखालीं मध काढण्यास उतरल्यावर जर निसटून पडलों, तर हजारों फूट खोलीच्या दरीच्या तळाशीं जाऊन पडूं व त्या ठिकाणीं चूर्ण होऊन पडलेल्या माश्या अस्थि गोळा करण्यास माझे आत किंवा मित्र कांहीं केलें तरी येऊं शकणार नाहींत, असा विचार मनांत आल्यावांचून राहत नाहीं ! अशीं भयंकर व दुर्घट ठिकाणें जरी या माशांनीं पाहिलीं तरी त्यांनां शत्रू आहेतच. या जगांतील क्रमच असा आहे कीं परमे-

श्वरानें एकाला एक शत्रु करून ठेविले आहेत. तसें नसतें, तर कोणी कोणाचें भय न बाळगता व मर्यादा न राखिता सर्वत्र अनर्थच झाला असता. सर्वांत मनुष्याचें ज्ञान व कल्पना हीं फारच श्रेष्ठ आहेत. त्याचे योगानें हा काय पाहिजे तें करूं शकतो. आणि म्हणूनच ह्या माशांच्या पोळ्यांवर हल्ला करून त्यानें या माशांच्या कडेकोट बंदोबस्त तुच्छ करून टाकला आहे, आणि त्यापासून आपला उपयोग करून घेतला आहे. हें पोळें काढण्याचें धाडसी काम करण्यासाठीं येथील कोळी लोक कड्यावरून दोरांची शिडी करून खाली सोडतात आणि त्यावरून खाली जेथें पोळी असेल तेथपर्यंत येतात. नंतर आडवे झोंके घेत घेत गवताच्या लांब केलेल्या पेंडीनें किंवा चुडीनें पोळीला आग लावितात व त्याचे योगानें त्यावरील माशा उठवितात. आणि मग ती पोळी काढून वर आणतात. नंतर त्यांतील मध पिळून काढून चोथा राहिल त्यापासून मेण तयार करितात. हें काम रात्रीचें करावें लागतें, कारण या वेळीं माशांना दिसत नसल्यामुळें त्यांचे

पासून इजा होण्याचें भय नसतें खरें; पण तरीसुद्धां कपड्यानें सर्व अंग गच्च झांकून टाकावें लागतें. ह्मणजे अंधारांत चुकूनही त्या खवळलेल्या माशा डंसण्याचें मुळींच भय राहत नाहीं. दिवसास त्या पोंवळ्याजवळ जाण्याचा कोणाचा हिऱ्या होत नाहीं. येथील पुष्कळ कोळी लोक हें जिवावरचे काम करून उदरनिर्वाह करीत आहेत.

येथें दरसाल १,००० पासून १,५०० रुपये किंमतीपर्यंतचा मध बाजारांत विक्रीस येतो. मग हा मध बाजारांत आणल्यावर दुकानदार लोक तो कांचेच्या बाटल्यांत भरून विक्रीस ठेवितात. असा बाटलींत ठेविलेला मध ताज्या मधापेक्षां फार चांगला असतो. कारण, बाटलींतील मधावर कांहीं दिवसांनीं बाटलीचे तोंडाशीं दुधाच्या साईप्रमाणें पांढरा पदार्थ जमतो, त्यास पिठा असें ह्मणतात. तो काढून टाकून मग त्याच्या खालील मध घेण्यास योग्य होतो. हा पिठाही कांहीं विशेष कामास उपयोगी पडतो.

## जंगल खातें.

या महाबळेश्वरच्या शिखरावर जंगल राखल्यामुळे जंगलखात्यास बरेंच उत्पन्न होऊन हवा फार सुखकारक झाली आहे, असें जरी आहे, तरी त्याचें वाईट परिणाम शेतकरी व दुसरे गरिब वर्गातील लोक यांस भोगावे लागत आहेत, हें उघडपणें दिसून येईल.

जंगलाचें उत्पन्न हिरडा, शिककाई, गवत, जळाऊं लांकडे, चिंबे व दगड वगैरे पासून सुमारे ६००० रु० येतें, व खर्चाची रकम सुमारे ३००० लागते. ही वजा जातां सरकारच्या पदरांत सुमारे ३००० रु० निवळ फायदा पडतो. हें उत्पन्न दिवसेंदिवस वाढत जाऊन आज इतक्या स्थितीवर आलें आहे.

हिमालयांत औषधी वनस्पति जशा विपुल आहेत तशाच या महाबळेश्वरच्या थंड हवेंतही कांहीं कमी नाहींत. यामुळे जंगलांतील सर्व झाडांचें नामकरण दुबार होऊं नये ह्मणून वनस्पतिवर्गांत दिलें आहे; तिकडे पहावें. चिंब्यांच्या जातीही " झाडी " या सदराखाली देऊन कोणात्या काय कामास येतात हेंही सविस्तर सांगितलें आहे.

या जंगलांत गवतेंही बऱ्याच प्रकारचीं सांपडतात त्यांचीं नांवां:—

१ हरळी.*	१३ ल्हावरा.	२५ नहिवळ व-
२ कराड.	१४ शेडा.	दित (नाग-
३ कंदोर.	१५ ढेकणी.	रमोये. )
४ तांबीट.	१६ चोपाळी.	२६ ल्हावा.
५ पुत्याण.	१७ पिशेर.	२७ मोळ.
६ बारी*	१८ भोपळी.	२८ कोलाडा.
७ कोळंब.	१९ काचळी.	२९ तिखी.
८ तुरडा*	२० घाणेरा.	३० चिकना*
९ गोंदड.*	२१ गाजंरी.	३१ कुसळ.
१० कशेड.	२२ मारवेल.*	३२ कौला.*
११ भसा.	२३ कुंदा.	३३ बाडपाण.
१२ घोणा.	२४ चिरका.*	३४ बारीफ.

या सर्व प्रकारचीं गवतें गुरांस ओलेपणीं खाण्यास चांगलीं आहेत परंतु वाळल्यावर फुली केलेल्या जातीच्या गवतावर गुरांची मोठी आवड असते. फार उंच झणजे सहा फुटापेक्षां जास्त उंच गवत वाढत नाही. इतकें उंच गवत इतर ठिकाणीं पाहण्यासही मिळणार नाही हें

खचित आहे. या मावळांतील गाई, ह्यशी वगैरे दुभत्या गुरांना गवत किंवा त्या जातीचे भात, नाचणीचे काड वगैरे खाल्ल्यावांचून गत्यंतरच नसते. कारण, कडवा, सरकी वगैरे जिवट पदार्थ येथे दुर्लभ आहेत. यामुळे देशावरील जनावरे मावळांत आणून बाळगलीं तर या खाण्याने फार दिवस जगत नाहीत. परंतु इकडील कोंकणी गुरांना त्याचे कांहीं वाटत नाही. तथापि हीं कोंकणीं जनावरे गवतावर अवलंबून असल्यामुळे वाटेनें चालतांना पाहिलीं तर मलूल झालेलीं दिसतात, आणि देशावरच्या गुरांप्रमाणे सतेज व खोडकर अशीं नसतात. तसेंच यांच्या दुधातुपांतही सत्वस्थपणा फार कमी असतो.

१००० हिरड्याचे उत्पन्न सुमारे.

१२०० शिककाईचे उत्पन्न ( अजमासे )

१५० गवताचे उत्पन्न ( अजमासे )

८०० ( सपाटीवरील ) जळाऊ लांकडे सरकारी तोड होऊन विक्रीचे.

१५० चिवे ( लोकांनी फी देऊन नेणेबद्दल )

५० दगड ( गाडीभर नेल्यास एक आणा फीप्रमाणे )



( १३५ )

या शिवाय झाडांच्या सावटीनें येणारें गवत गुरास चारल्यास शेतकरी लोकांस दरसाल गुरामार्गे ८२ फी, व इतर लोकांस दरसाल ह्मशीस १ रु० व गाईस ८८ फी, कुळकर्ण्याकडे भरून त्याचा दाखला जवळ वाळगावा लागतो. अशी सरकारची कदर बारीक मोठ्या जिनसावर सारखीच आहे. ती अशा किरकोळ गोष्टींत थोडी ढिली असल्यानें, ह्मणण्यासारखा तोटा न होतां गरीब रयतेवर मोठे उपकार होतील.

तसेंच या पांच मैलांतील कांहीं गांवांवर कोंडवाडा फी शेतकऱ्यास वाजवी फीचे द्विगुणित आहे. जंगलांतील मोठें वठलेलें झाड हातानें किंवा कुऱ्हाडीनें तोडून आणण्याची सरकारची सक्त मनाई आहे. फक्त आपोआप गळून पडलेलीं किंवा हातानें मोडून निघणारीं जळाजं लांकडे गरीब लोकांना फुकट गोळा करून आणण्याची व तीं विकण्याची सरकारानें त्यांस सवलत दिली आहे. यामुळें लांकूड आणणारे पोटाथीं धावड वगैरे लोकांस लांकूड मिळविण्यास फार पंचाईत पडते.

येथून सुमारें सहा मैलावर गुरेघर ह्मणून गांव आहे तेथें आंबा, फणस, ग्रेव्हिलिया, रोपस्टा, क्याश-

रिना, युक्क्यालिया वगैरे झाडांचीं रोपें तयार करण्याची नर्सरी आहे, त्यांत तीं तयार करून बंदीच्या फारेस्टांत लावण्याची जारीनें मेहनत चाललेली आहे. यांपैकीं विलायती झाडे पांचगणीच्या सुरूच्या झाडासारखी असल्यामुळे, तीं मोठीं झाल्यावर एकंदर झाडीला फार शोभाप्रद होतिल यांत संशय नाही. आंबा, फणस हीं झाडे उत्पन्नाचीं असून छायाही भरपूर पाडणारीं आहेत.

### कोयनेलचीं झाडे.

१८६५ पासून १८७५ पावेतो निलगिरीप्रमाणें येथें कोयनेलचीं झाडे तयार करण्याचा कारखाना चालला होता. त्यास सरकारचे ६४,००० रु० खर्च झाले, परंतु यश आलें नाही, यामुळे सरकारास तो नाद अजिबाद सोडून द्यावा लागला. येथून जवळच लिंगमळा बाग आहे त्यांत सरकारांनीं वेप्येच्या पाण्यावर हा कारखाना काढून चालविला होता त्या वेळीं तेथें बांधलेला बंगला हल्लीं त्यांनीं जंगलखात्याकडे दिला आहे.

## जनावरें.

मोठ्या हिंसक श्वापदांपैकीं पट्टे असलेले डहणे वाघ, बिबेवाघ, चित्तेवाघ किंवा दिवटी, आणि लहान जनावरांपैकीं तरस, खोंकड, सांवर, डुकर, भेकर, सायाळ, ससे, खार, मुंगुस, कोल्हा, मालु, पिशाच, कोळिसरा, रानमांजर, भाट, यांचे येथील जंगलांत अगदीं माहेरघर आहे. इतक्या सर्व प्रकारचीं जनावरे एके ठिकाणीं राहण्यास, देशावर असे ठिकाण बहुत करून नाहींच. या जनावरांना येथें राहण्यास, हवा थंड, झाडी गर्द असून मनसोक्त, शिकारी किंवा पारधी लोकांचा मुळींच सुळसुळाट नाहीं; अशी स्थिति असल्यामुळे येथें त्यांस येथेच क्रीडा करण्यास सांडतात. हीं जनावरें असतात, त्या ठिकाणीं सूर्यदर्शनसुद्धां होणे कठीण इतकी झाडी असल्यामुळे रात्र व दिवस हीं यांना सारखींच वाटतात. म्हणून दिवसास सुद्धां वाटेल तेव्हां वाटेल तिकडे भडक्या मारीत हीं फिरत अस-

तात. फारच भूक लागली ह्मणजे कांहीं भक्ष्य मिळविण्याकरितां हीं माणसाच्या वस्तीजवळ येतात. त्या वेळीं ग्राम्य जनावरांना वाघाचा वगैरे लांबून वास येऊन त्यांची अगदीं गाळण होऊन जाते. वाघ वगैरे हिंसक जनावरांना लांबून माणसाची चाहूल लागली, ह्मणजे तींही भिऊन जवळ येत नाहींत. याकरितां येथील कोंकणे व धावड वगैरे जंगलांत जाण्यायेण्याचा प्रसंग पडणारे लोकांजवळ मोठमोठ्या काठ्या असून त्यांवर लोखंडी लहान लहान तुकडे कोयंड्यांत बसविलेले असतात. या काठ्या नुसत्या हालविल्या तरी त्यांपासून आवाज होतो. तसा आवाज करीत वाटेनें चालले, किंवा मोठ्यानें बोलत चालले ह्मणजे ह्या जनावरांची जवळ येण्याची भीति राहत नाहीं.

परंतु एकटे दुकटे अगदीं सकाळीं किंवा सायंकाळीं जर झाडींतून मुकाट्यानें चालले, तर वाघोबांची मुलाखत होण्याची फार भीति असते ! या स्वारीचा सामना झाल्यास असलेल्या जागेवरून हालतां येत नाहीं, व त्यांचा अपमान करून कोणी आपला मार्ग सुधारला, तर त्याबद्दल त्याला हे शीघ्रकोपी जम-

( १३९ )

दक्षिण काय दंड करतील हेंही सांगतां येत नाहीं. तेव्हां अशा गृहस्थाचें दर्शनसुद्धां नको असेल तर सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर यांचे वस्तीच्या जवळ जाण्याचें धाडस करूं नये हेंच चांगलें.

रात्रीचा सापळा लावून ठेविला, ह्मणजे घुशीप्रमाणें वाघ पिंजऱ्यांत आडकून सांपडतो. असे जिवंत वाघ धरण्याचे येथील कांहीं बंगल्यावर सांपळेही आहेत. गेले आक्टोबर सन १९०१ इसवी महिन्यांत असा जिवंत सांपडलेला वाघ भावनगरचे महाराजांनीं आपले मुलखांत पाठवून दिला आहे. असे भटक्या मारीत फिरणारे वाघ किंवा इतर श्वापदें येथें रात्रीस कधीं कधीं अगदीं गांवाजवळ येतात.

येथें इतकीं जनावरें आहेत तथापि मोठी शिकार सांपडेल असा शिकारी लोकांना भरसा नसतो. सुमारे १० वर्षांपूर्वी येथें बरेच वाघ मारण्यांत आले होते. यामुळें पूर्वीपक्षां आतां यांची जात कमी झाल्याकारणानें शिकारी लोकांना शिकारीकरितां एल्फिन्स्टन पाइंटाकडे मडिमहालांत किंवा पारूत ह्मणून दाट झाडीचे ठिकाणीं रेडा किंवा बकरें बांधून ठेवून उमेदवारी

करावी लागते. ह्यणजे कोठें २।३ दिवसांनी त्याला एखादें सावज मिळालें तर मिळतें. हीं जनावरें ह्या आमिषाचा एकदम स्वाहा करित नाहींत, यामुळें एकदां येऊन यांनीं याचा मासला पाहिला असें समजतांच आसपास लपून बसून हीं पुनः त्यांस खाण्यास येतांच त्यांचा शिकारीलोक मोक्ष करितात.

आर्थरसीटच्या आसपास हिंवाळ्यांत व उन्हाळ्यांत सांबर सांपडतात. येथें कारवी वगैरेची झुडपांची खुरटी झाडीदाट असल्यामुळें त्यांना हुसकून मान्यांत आणण्यास फार त्रास पडतो. येथें ससे भेंकरें वगैरे इतर जनावरेंही पुष्कळ आहेत; तीं विशेषेंकरून वाहत्या पाण्याचे नजिकच्या झुडपाळ रानांत असतात. हीं जनावरें फार जागरूक व सावध असतात. या डोंगरावरील रानडुकरें व सायाळ फक्त रात्रीस येऊन बटाटे लावलेल्या शेताची धूळधाणी करितात. मार्च व एप्रिल महिन्यांत पांचगणीरस्ता लिंगमळा व वेण्यावाँटरफाल् यांचे आसपास लावी पक्षी असतात त्यांची शिकार करण्यास लोक फार जातात.

## पक्षी.

साधारणपणें दिवसा आपण एखाद्या गांवाजवळ आलों ह्मणजे कावळ्याचें कांव कांव ओरडणें व रात्रेंचें कुव्यांचें भुंकणें ऐकूं येतांच गांव जवळ आलों असें नम-  
जतें. परंतु या महाबळेश्वरीं कावळे व कुत्ते असून त्यांचा शब्द पर्जन्य काळांत व हिवाळ्यांत ऐकूंच येत नाहीं; यावरून येथील थंड हवेनें त्यांची पांचावर धारण बसली कीं काय अशी शंका येते. पांखरें नेहमीं देगा-  
वर सर्वत्र झाडांवरून दिसतात व तेथें झाडे कमी अ-  
सल्यामुळे एकेका झाडावर थव्याचे थवे किलकिलट करीत असतात. याचें कारण त्यांस बसण्यास झाडे पुरत नाहींत असें दिसतें. परंतु येथें त्याचे उलट स्थिति आहे. ह्मणजे झाडे पुष्कळ असून पक्षी फार कमी. असें कां होते ? त्यांस येथें डोंगरावर पिक नम-  
ल्यामुळे खाण्यास मिळत नाहीं ह्मणून, किंवा येथें घुंके व पाऊस असद्य ह्मणून कीं काय हे ठरविले पाहिजे. चिमण्या तर कसल्या त्या येथें मुळींच नाहींत. यावरून या ठिकाणचा हिवाळा पावसाळा त्यांचे पंचप्राण गो-  
ळा करणारा आहे असें वाटतें. परंतु हमेशा डोंगराखाली

तळखोन्यांत बुलबुलपक्षी उर्फ भुलगड, सुतारपक्षी, गिधाड, रानकोंबडा, मोर, साळुंखी, हुलगुड, घारी, ल्हावा, पाकोळी, पिंगळा, डोळा, झाप, काळोटी, चिचारी, गोगी, पारवा, पोटयारा, वाघूळ, गोचर, गोमा, केकाटी, खंड्या, कुकुडकुंबा, बगळा, परटीण, मालगाजी, बहिरीससाणा व इतर जंगली पांखरे रानांत दृष्टीस पडतात. म्हणून येथे डोंगरावर जर जोधळा बाजरीचे पिक कोणी केले असते तर त्याला माळा घालून पांखरे राखण्यास जावयाचे कारण पडले नसते!

### सर्प.

महाबळेश्वरची श्रंड इवा उष्ण प्रकृतीला फार मानवते म्हणूनच येथे कोंकणाप्रमाणे बहुतेक विषारी जिवाणूंचा भरणा झाला आहे की काय, हे निश्चितपणे सांगता येत नाही. नाग, अधेल्या साप, धामणी, मण्यारी, फुरसे, राती, चापडा, महांडोळ किंवा अजगर, जोगेटा, रुखाडा, येरंड्या, फरड, चितई, कांडोर, विंचू, इंगळी, विसांबर ( पालीप्रमाणे ) वगैरे जातीची जिवाणे येथे आहेत त्याबद्दल थोडाफार विचार करू.



**नाग**—या जातीचा सर्प फार चलाख असतो. हा पिंवळा धमक असून अस्सल जातीचा असला म्हणजे याची खोडी केल्यावांचून हा सहसा कोणाच्या वाटेस जात नाही. परंतु मुद्दाम किंवा आकस्मिक त्यास कांहीं धक्का लागला, तर तो मग कोणाची भीड न ठेवितां एकदम चाल करून अंगावर जातो. अशावेळीं त्याचा निरुपाय झाल्यास, तो आपल्या जिवाचा बचाव करण्यास वाट सांपडेल तेथें जाऊन दडी देतो, आणि पुनः आपला वादा सांपडेल तेव्हां त्याच्या शब्दज्ञानें त्याला ओळखून त्याचा सूड घेतो !

**धामण**—ही काळसर रंगाची असून हिचें तोंड व शेंपूट सारखेंच जाड असतें. हिचा असा चमत्कार आहे कीं म्हशीची व हिची नजरानजर झाल्यास द्वैस नम्र होऊन तिच्यापुढें शेवटचें लोटांगण घालते, आणि ती पुनः कधींही उठत नाही. ही मनुष्यास चावली असतां वेळेवर औषध पोहोचल्यास मनुष्य मरत नाही.

**मण्यार**—या जनावराच्या अंगावर पांढरे ठिपके असून ही जाल्या फार चलाख असते. हिचें विष इतकें

जालीम असतें कीं, ज्याच्यावर हिचा अनुग्रह होईल तो जगण्याची कोणी आशाच करावयास नको.

**फुरसें**—हें जिवणू वीत-दीडवीत, पराकाष्ठा हात भर लांब असून मधल्या बोटाइतकें जाड असतें. याचा रंग कांहीं काळ हिरवा व पिंजळा अशा मिश्रणाचा असतो. हें मोठें असल्यास याचे अंगावर केंसही असतात. याचें विष जलाल असल्यानें हें डंसलें असतां मनुष्य जगत नाहीं. याचें विष उतरून मनुष्य बरा होण्यासाठीं इकडील लोक ज्या ठिकाणीं याचा दंश झाला असेल त्या ठिकाणीं कोंबड्याचें गुदस्यान लावितात. असें केल्यानें कोंबडें विष शोषून घेऊन लागलीच मरतें. याप्रमाणें बारा पंधरा कोंबडों मेल्यानंतर पुढें कोंबडों मरेनाशीं झाल्यावर तो मनुष्य दगावत नाहीं. हा उपाय तें डंसतांच केला तर गुण येतो, नाहीं तर तो करण्यांत मुळींच अर्थ नसतो.

**विंचु**—हा विषारी प्राणी आहे, परंतु याचें विष घातुक होत नाहीं. विंचवांत इंगळी ह्यणोन जी जात असते, ती डंसली तर मात्र फार प्राणांतिक वेदना होतात.

**कांट किंवा कानिट**—हे जीव पावसाळाभर

जिकडे तिकडे दाट अरण्यांत सर्वत्र दिसतात. हे सरासरी दोन इंच लांब असून बारीक वातीप्रमाणे सूक्ष्म असतात. हे मनुष्य किंवा जनावरें जाण्यायेण्याच्या वाटेवर आपली मान वर करून वसलेले असतात, आणि वाटेने जाणाऱ्याच्या पायाला डंसतात. हा जीव जळू-प्रमाणे रक्त शोषून घेऊन मग आपोआप खाली पडतो व नंतर डंसल्या जागेतून थोडा रक्तश्राव होऊन थोडतो. यामुळे मनुष्य अजिवात जायवंदी होण्याची भीति नसते.

वाकीचीं सर्व जनावरें फारच भयंकर आहेत त्यांच्या तडाक्यांत आल्यावर, तीं यमसदनास नेल्यावांचून सोडणारीं नाहीत.

हे सर्व विषारी प्राणी पावसाच्या दिवसांत दगडांखाली मोठमोठीं विळें असतात त्यांत निवाऱ्याच्या ठिकाणी जाऊन वसतात. पुढे पावसाळा खलस होऊन उन्हाची ताप पडूं लागली, ह्मणजे बाहेर निवून जंगलांतील लहान झाडांवर किंवा खडकावर हे ऊन खात खुशाल पडतात, तेव्हां इकडील लोकांस ते संवयीने चटकन् दृष्टी पडतात. नवीन परकीय मनुष्याला यांच

ओळख एकदम न पटल्यामुळे कदाचित् त्यांजवर भयंकर प्रसंग गुदरण्याचा संभव असतो. हीं जनावरें मोठमोठ्या रहदारीच्या रस्त्यावर सहसा येऊन पडत नाहीत, परंतु लांब लांब ठिकाणीं जंगलांतून पाईटांचें पायरस्ते, घोड्यावरून जाण्याचे रस्ते व लहान गाडी रस्ते, यांवर पडणें यांस निर्घास्त वाटतें. सर्वांत फुरशाचा प्रताप जास्त आहे. तीं दरसाल दहापांच बळी घेतल्यावांचून सोडीत नाहीत.

हीं दंश करणारीं जनावरें, अंधार पडल्यावर आपण बाहेर फिरावयास गेल्यास, केव्हां केव्हां तरी भेटल्याशिवाय रहावयाचीं नाहीत. ज्यांना त्यांचें सप्रेम भेटणें नको असेल त्यांनीं जिकडे तिकडे स्वच्छ उजेड पडल्यावर बाहेर निघालें पाहिजे. तात्पर्य, महाबळेश्वरीं सकाळीं सहापूर्वीं एकट्या दुकट्यानें बाहेर पडणें व संध्याकाळीं साताचे पुढें अनवाणी व बरोबर दिवा घेतल्याशिवाय बाहेर जाणें फार धाडसाचें काम आहे. विशेषेकरून अंधान्या रात्रीं अशा रीतीनें बाहेर पडणें किंवा बाहेर राहणें फारच वेडेपणाचें आहे. एकंदरीत पायी जाणाऱ्यांनीं नमून खालीं मान घालून चालिलें पाहिजे.

कारण दिवसासुद्धां हीं फुरशीं रस्त्यावर येऊन माती खात स्वस्थ पडतात. या फुरश्यांचे दंशावर पाचगणीस जान चेस साहेब म्हणून कोणी असे तो दंश होताचि इलाज करून मनुष्य सहसा दगावूं देत नसे. त्याची अशी पद्धत असे कीं, डंसलेल्या ठिकाणाच्या वरच्या बाजूस घट्ट बांधून तो डंसल्या जागीं चिरण्याचे शस्त्रानें फासण्या मारी आणि असें करून त्या जखमेतून यथा स्थित रक्त वाहून गेल्यावर त्या ठिकाणीं तो कास्टिक लावीत असे. हा प्रयोग चालतांना दर १५ मिनिटांनीं तो अमोनियाचा अमल देऊन गुंगी आणी. अखेरीस त्या मनुष्याला झोप येई तीं तों घेऊं देत नसे.

हे विषारी जीव नाहींसे व्हावे म्हणून हे मारणारे लोकांना बक्षिसाची लालूच दाखवून परिक्षिति राजाचा मुलगा जन्मेजयाच्यासारखें सर्पसत्र करण्याचा आव सरकारानें फंड जमवून घातला होता. त्याचा दर अस्सल नागांस प्रत्येकीं दोन आणे व इतर प्रकारच्यांस एक आणा याप्रमाणें होता. त्याप्रमाणें संहारोपक्रम येथील धावड जातीच्या लोकांनीं विलक्षण प्रकारचा चालविला होता. परंतु पुढें ह्या बक्षिसाच्य.

कामांत सरकारानें हात आखडता घेतल्यामुळें सर्पसत्र अर्धवटच राहिलें, त्यायोगानें हल्लीं फार भिऊन रहावें लागतें.

जन्मेजयाच्या सर्पसत्रानें त्या जातीला चांगलाच नरमपणा आणून सोडला आहे तसा आधुनिक खटपटीचा परिणाम झाला नाहीं. पूर्वीच्या सर्पसत्राचा वचक बसून गेला आहे त्याचें अद्याप पावतों प्रत्यंतर येतें, तें असें: रात्रीं बेरात्रीं घराच्या आसपास किंवा घरांतील अडचणीचे भागांत यांचा कोणी जातवाला येऊन ओरडूं लागला ह्मणजे पुढील श्लोक त्याला ऐकूं येई इतक्या मोठ्यानें ह्मणूं लागलें असतां त्याला पूर्वीची स्मृति होऊन तो निघून जातो किंवा त्याचें कच कच ओरडणें बंद होतें. याचा आवाज उंदरासारखाच आहे परंतु थोडा कर्कश आहे. तो श्लोक असा:—

आस्तिकिवचनं श्रुत्वा यः सर्पो  
न निवर्तति । शतधा भिद्यते  
मूग्धि शं शं तस्य फलं यथा ॥

येथपर्यंत “ महाबळेश्वर ” हें ठिकाण सर्व मुंबई इलाख्यांत पहिले प्रतीचे सॅनिटोरियम ( आरोग्यवर्धनीय स्थान ) ठरविण्यास येथें कोणत्या नैसर्गिक गोष्टींची कशा प्रकारची अनुकूलता किंवा स्थिति आहे, हें दिलें आहे. आतां याचे पुढील भागांत मनुष्ये आपल्या सोईस किंवा संवईस अनुसरून कोणत्या कृत्रिम व्यवस्था करून घेऊन या सृष्ट पदार्थांचा कोणत्या प्रकारें फायदा करून घेत आहेत, हें थोडक्यांत पण सुरस रीतीने सांगितलें आहे.

---

## साहेब लोकांची व्यवस्था.

---

ख्रिस्ती देवळाच्या उत्तरेस खुल्या जागेवर फ्रिअर हालची इमारत आहे. ही इमारत गॉथिक घाटाची ( ह्मणजे कमानी कमानीची ) अशी बांधलेली आहे. इला सर्व तांबडा दगड घडून बांधकामास लावला आहे. ही बांधण्यास पहिल्यानें मुंबईचे शेट कावसजी

माणिकजी लिमजी यांनी उचल केली होती. अशी गोष्ट झाली की, १८६४ मध्ये हे गृहस्थ येथे होते त्या वेळी त्यांस सार्वजनिक सभा भरविण्यास येथे जागा नाही असें दिसून आल्यावरून ते ही इमारत बांधण्याच्या नादास लागले. पहिल्याने एक वर्गणीची यादी करून त्यांत त्यांनी स्वतः २००० हजार रुपयांचा आंकडा घातला, आणि नंतर पुष्कळ श्रीमान् पारशी लोक, माथ्युसाहेब, श्रीमंत फलटणकर साहेब, आणि दुसरे बडे हिंदु लोक यांनीही त्या फंडास उदार आश्रय दिला. पुढे काम सुरू झाले. परंतु पैशाची तूट पडल्यामुळे वर्षाने येथील सुपरिटेण्डंट साहेबांनी वर्गणीने पैसे काढण्याची खटपट केली तिचा कांहीं उपयोग झाला नाही. तेव्हां त्यांनी सरकाराचे कानावरही ती गोष्ट घातली. आणि मग सरकाराने हे काम पुरे करण्याचे यश घेतले.

या इमारतीत मोठमोठी तीन दालने आहेत. पश्चिम बाजूस दालन आहे, त्यांत निवडक निवडक वांचनीय इंग्रजी पुस्तके कपाटांतून भरून ठेविली आहेत. याच भागाला लागून साहेब व मडम लो-



कांची दरेस साफ करण्याची खोली वगैरे आहे. मध्य भागाच्या दालनांत इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील मुख्य मुख्य वर्तमानपत्रें, मासिक पुस्तकें, त्रैमासिकें व सचित्र वर्तमानपत्रें ठेवलेली असतात. तीं वांचीत बसण्याकरितां उत्तम रेशमी गादीच्या खुर्च्या व मेजें मांडलेली आहेत. या दालनाच्या मागील अंगास व्हरांड्यांत पुष्कळ आरामखुर्च्या मांडल्या आहेत. त्यांवर बसून पुष्कळ लोक कोणी हवा घेत, कोणी गप्पा मारीत, कोणी उजव्या बाजूचा झाडी व धुकें यांचा देखावा पहात व कोणी वर्तमानपत्रें वांचीत पडलेले असतात. याच दालनाला फ्रिअर हाल अशी संज्ञा आहे. कधी कधी रात्रीचे वेळीं यांत नाच, नाटकें, वगैरेही होतात.

या फ्रिअर हालमध्ये सात साडेसात वाजेपर्यंत येण्यास सर्व वर्गणादारांस मुभा आहे. आणि पुढें मात्र फक्त क्लबाची मेंबर मंडळी बसतात. सरकारच्या हुकुमानें फ्रिअर हाल कमीटीच्या तांब्यांत दिला आहे. परंतु या कमीटीस सरकारचा असा हुकूम आहे कीं, दरमहा अगाऊ वर्गणी ५ रूपये किंवा १५ दिवसापेक्षां कमी

( १५२ )

दिवसाचे महिन्यास अगाऊ वर्गणी ३ रुपये देणारास कुटुंबसह लायब्ररीचा उपयोग करण्याची हरकत करू नये. कुटुंबाची मंडळी तिर्हीहून जास्त असल्यास प्रत्येक जास्त मनुष्यास दरमहा १ रुपया जास्त दिला पाहिजे. महाबळेश्वर क्लबच्या वर्गणीदारांना लायब्ररीची वर्गणी निराळी द्यावी लागत नाही.

फ्रिअर हालला लागूनच १८८२ साली महाबळेश्वर क्लबाची इमारत बांधण्यांत आली. या इमारतींत आराम घेण्याचा हाल, जेवणाचा हाल आणि बिलियर्ड खेळण्याचा हाल इतकीं निरनिराळीं दालनें आहेत. क्लबाचे मॅबर निवडतांना गुप्त रीतीनें किंवा उघडपणें मते घेऊन ज्यास बहुमत पडेल त्यास मॅबर निवडतात. कायमचा मॅबर होण्यास प्रवेश फी ७५ रु.; सीजन पुरता मॅबर होण्यास प्रवेश फी २५ रु० आणि १० दिवस मॅबर होण्यास प्रवेश फी १० रुपये द्यावी लागते. शिवाय दरमहा वर्गणी रीतीप्रमाणें १० रुपये ही दिलीच पाहिजे. जवळ सानिटेरियमची जुनी सरकारी इमारत आहे तीही क्लबाला उपयोग करण्यास मिळाली आहे. या इमारतींत दुजोडी आठ खोल्या आहेत, त्यांत मॅबर लोक

रहात असतात. याही पुरत नसल्यामुळे फ्रिअरहाल आणि पोष्ट आफिस यांच्या दरम्यानच्या उच्चस्थानी आणखी सहा खोल्या बांधिल्या आहेत.

ह्या सहा खोल्यांचे मागील बाजूस चार लॉन्टेनिस कोर्टे व बुडहौस नजिक बॅडमिंटनकोर्ट अशीं केलेली आहेत, तीं क्लबच्याच मंडळीकरितां आहेत. फ्रिअर हालच्या मागील दरवाज्यापासून जी उतरण आहे तिचे तळांतील सपाटीच्या ठिकाणीं जिमखान्याचें मैदान आहे. यांत बायकांचा गोळीबार, गोल्फ, पोलो, शर्यती, घोड्याची दौड व इतर खेळ चालतात.

महाबळेश्वरास एक दोन मोठीं हाटेले आहेत; मोठें पुस्तकालय व पत्रकालय आहे; उघड्या हवेंत खेळण्याचीं कोर्टे आहेत. टांग्यांत बसून हिंडण्यासारखे, घोड्यावर स्वार होऊन दौड करण्यासारखे, किंवा सकाळ संध्याकाळ हवा तितका व्यायाम करण्यासारखे लहान मोठे, निर्भय, व एकांत असे रस्ते आहेत; प्रार्थना करावयाची झाल्यास ख्रिस्ती देऊळ आहे; एक कबरस्तान आहे; जिमखाना आहे; नाटकगृह आहे; शर्यतीचे राउंड आहे; होड्या फिरविण्यासारखें तळें

आहे; गव्हर्मेण्ट हौस ह्यणजे सरकारी बंगला आहे. लॅनटेनिसकरितां कांहीं जागा कमी पडत होती ती लार्ड हारिस यांनी सरकारी बंगल्याच्या हद्दीतील कांहीं झाडी तोडवून लागलीच तयार करून दिली. तसेंच बंगल्याच्या जवळ पोलोची जागा पाहिजे असे वाटल्या बरोबर झाडी तोडवून जागा तयार करून दिली गेली.

येथें येणारे आमचे जहागिरदार, राजेरजवाडे व बडे लोक यांनाही चैन करण्यास कांहीं कमी साधने आहेत असें नाहीं. हे ज्या बंगल्यांतून राहिलेले असतात ते बहुतेक त्यांच्या मालकीचेच असल्यामुळे त्यांचे कंपौन्डांत सर्व सोयी करून घेऊन ते आपल्या इष्ट मित्रांबरोबर वाटेल तशी मौज करीत असतात; यामुळे यांचाही वेळ निष्काळजीपणांत व आनंदांत गेल्यानें यांच्या प्रकृतीसही फायदा होतो. परंतु साहेब लोकांप्रमाणें समाज करून खेळण्याच्या यांच्या येथें कोठेंही जागा नाहींत; तथापि एकमेकांच्या बंगल्यावर जाऊन मेजवान्या घेणें, मनोल्हादक गाणें ऐकणें वगैरे मजा मारण्यानें येथें जमलेल्या मंडळीचें प्रेम जास्त वाढून चांगले स्नेह जमत असतात.

# महाबळेश्वरीं येणारे लोकांच्या वेळाचा व्यय.

शरीरसमृद्धीस मुख्य कारणें येथील हवा व रमणीय ठिकाणीं फिरणें हीं होत.

याकरितां पहाटेंस मोठ्या झुंझुरका सूर्योदयापूर्वीं उठण्याचा येथें परिपाठ आहे, व कोवळें उन्ह पडते तोंच व्यायाम करून घरीं परत यावे हा विहित मार्ग आहे. परंतु या नियमास उल्लंघणारे पुष्कळ असतात. कारण पांच वाजतां साखर झोंप मोडून थंडीच्या तडाक्यांत उठण्याचा निश्चय सर्वांचे हातून चालत नाहीं. याकरितां उशीरानें उठून व उशीरानें व्यायाम करून परत येणारे लोक फार आढळतात. आणि मुख्यत्वेकरून आपल्या लोकांमध्ये अशा प्रकारचा आळस पुष्कळ आढळतो. इंग्रज लोकांच्या नियमांत मात्र अंतर होत नाहीं. ते सकाळच्या वेळीं घोड्यावर बसून रपेटीस जातात, तथापि पर्यायें फिरण्याचाही प्रघात

फार आहे. सायंकाळीं फिरते वेळीं मात्र गाड्या घेतात. दिवसास उत्तमान्त्रसेवन किंवा मित्र मंडळीकडे मेज-वान्या होत असतात. पुढें साडेचार पांच वाजेपावेतो गंजिफा, बुद्धिबळें वगैरे घरांतील खेळ चालले असतात. मग उन्हे जात चाललीं झणजे बग्या, फ़ैटणी, शिग्राम, टांगे वगैरे यांत बसून थव्यांचे थवे पुनः बाहेर फिरण्यास निघतात. व कोठें तरी सुंदर व रमणीय ठिकाणीं बसून सुस्वर, मनोरम आणि वीरश्रीजनक किंवा आनंदकारक वाद्यसंगीत ऐकतात. या ठिकाणीं हजारों रुपये खर्च करून विहाराच्या जागा तयार केल्या आहेत. तेथें क्रिकेट व बाडमिंटन हे खेळ मोठ्या झपाट्याने चालले असतात. यांपैकीं क्रिकेट झणजे काय व त्यापासून हितावह परिणाम काय होतात हें सांगणें नको. परंतु इंग्रज लोकांमध्ये हा खेळ अलीकडे किंचित् मार्गे पडत चालला आहे; व बाडमिंटनचा नाद इंग्रज लोकांस चोहोंकडे अतिशय लागला आहे. क्रिकेटपेक्षां हरएक प्रकारें याजपासून फायदे फार आहेत. स्त्रियांचे कोमल जातीस तर हा खेळ फारच प्रशस्त आहे. सुमारे दहा हातांचे अंतरावर

दीड पुरुष उंचीचे खांब रोंविलेले असतात. व त्यांच्या वरच्या भागाला, अडीच तीन हात रुंदीचा जाळीदार तारांचा एक पत्रा बांधितात, आणि दोन्ही बाजूने खेळणारे लोक उभे राहून या पत्र्यावरून या बाजूकडून त्या बाजूकडे पिसांचीं फुलें टाकित असतात. या खेळाचें वेड इंग्रज लोकांस व विशेषेकरून त्यांच्या स्त्रियांस इतकें असतें कीं, महाबळेश्वरीं दुसरा कांहीं नियमित उद्योग नसल्यामुळें प्रत्येक दिवशीं निमेषधिक काळ वाडार्मिटन खेळण्यांत गुजरतो. राजविलासी मेजवान्या कधीं गव्हरनर साहेबांकडे, कधीं सेनाधिपतींकडे, कधीं इतर श्रीमंत लोकांकडे होतच असतात. अशा प्रसंगीं गायन सदोदित चालत असतें. याखेरीज आठ दहा दिवसांनीं फ्रिअर हालमध्ये नाट्यनाटकें होत असतात. कधीं कधीं वेण्या सरोवरावर जलक्रिडेकरितां पुष्कळ लोक जातात व इतर रमणीय ठिकाणीं वनभोजनें वारंवार होत असतात. धर्मादायाची सत्कृत्येही येथें होत असतात. सारांश—या ठिकाणीं ऐहिक अर्यांस अनुलक्षून तनु, मन, धन, खर्च करून इंग्रज लोक शारीर सुखाच्या पाठीमागें लागलेले असतात. व्यग्रता किंवा

चिंता उत्पन्न करणारी कामें ते बिलकुल करीत नाहींत. परंतु केवळ शरीराची समृद्धि व चित्ताची प्रसन्नता ते ठेवीत असतात.

इंग्रज लोकांत विवाह होतात ते स्वयंवरविधीनें होत असतात. ते होण्यास प्रथमतः उपवर वधुवरांचा विद्या, नीति, कला, वगैरेंचा तपास होऊन एकमेकांची परीक्षा करण्याची त्यांच्यामध्ये आवश्यकता असते. तशी परीक्षा होण्यास एकमेकांची भेट होणें इष्ट आहे. तेव्हां हा भेटीचा योग येथें फिरते वेळीं, खेळांमध्ये, नृत्यगायनाचे समर्थी, भोजने व वनविहार यांच्या निमित्तानें, अनायासे घडून येतो. तेणेंकरून परस्पर संघट्टण व मैत्री होऊन वाक्निश्चय होऊन जातात; व महाबळेश्वराहून खालीं गेलें, ह्मणजे लग्नांची एकदम गर्दी उडते. याकरितां शुद्ध, निर्मळ, व निष्कपटी प्रेमाच्या वृद्धीस महाबळेश्वरचें हें स्थळ सर्वांशीं उपयोगीं आहे.

आपल्या राजेरजवाड्यांपैकीं जे दोन चार गृहस्थ येथें येतात, त्यांना व मोठमोठ्या व्यापाऱ्यांस जास्त कमी पैसा खर्च करण्याचें सामर्थ्य असल्यानें महाबळेश्वरचें सुख बरें मिळतें. तरी त्यांचा बहुतेक सर्व ऐषा-



( १६९ )

राम उंबरठ्याच्या आंतल्याआंत असल्यामुळे शारीरिक समृद्धिपेक्षां मानसिक सुखाच्या लहरींत ते अगदीं गढून गेलेले असतात. बाहेरील उघड्या हवाशीर ठिकाणीं, सकाळ सायंकाळ फिरून येण्यापलीकडे, यांजकडून जास्त कालक्रमण होत नाही. दुपारीं किंवा रात्रींच्या वेळीं त्यांच्या बंगल्यांतून खेळ, गाणें, किंवा शिळोप्याच्या गप्पा मारणें या व्यवसायांत आपल्या मित्रमंडळींसह ते गर्क होऊन गेलेले असतात. कोणी कोणी बडे लोक आपल्या बंगल्याचें कंपौडांतच टेनिस कोर्टें तयार करून आपल्या सौंगड्याबरोबर खेळ खेळत असतात. कित्येक वेळीं जिमखान्याच्या जागीं जाऊन साहेब लोकांच्या नानाप्रकारच्या घोड्यावरील वगैरे खेळांचे चमत्कारही पहावयास कित्येक जातात. त्यांच्या क्रीडा पाहून वेळ कसा आनंदानें घालवावा याचा किता घेण्यासारखा आहे.

( १६० )

थोड्यावरून अगर गाडींतून फिरावयास  
जाण्याचीं ठिकाणें व पादचारी  
लोकांना रपेटास किंवा  
व्यायाम करण्याचीं  
ठिकाणें.

भव्य अशा सृष्ट किंवा कृत्रिम वस्तु पाहण्याची  
हौस सर्व लोकांस असते. अशा वस्तु आमच्या देशांत  
काहीं थोड्या थोडक्या नाहींत, परंतु अति परिचया-  
मुळें संनिध असलेल्या प्रेक्षणीय व वर्णनीय वस्तूंची  
आपल्या हातून अनेक वेळां अवज्ञा होते, आणि त्या-  
मुळें त्या वस्तूंच्या दर्शनापासून होणाऱ्या ज्ञानास व  
आनंदास आपण अंतरतो. त्याचप्रमाणें येथील उंच  
उंच भयंकर कडे, मोठमोठे धबधबे, अनेक शैल-  
समुदाय, घनदाट झाडी, रायगड, प्रतापगड, यां सारखे  
किल्ले, यांची आजपर्यंत स्थिति झाली आहे. कारण,  
त्यांजकडे कोणांच लक्ष देऊन त्यांच्या प्रेक्षणीय स्थि-  
तीचें कधींही वर्णन करून ते लोकांत प्रसिद्धीस आणले  
नाहींत. अखेरीस परके लोक येथें येऊन येथील वस्तूंच्या  
आल्हादजनक दर्शनानें तल्लीन होऊन जाऊन जेव्हां

हजारों रुपये खर्च करुं लागले, व नानातऱ्हेच्या मजा मारीत फिरुं लागले तेव्हां कोठें आम्ही जागे झालों. परंतु अलीकडे आमचे लोकांस ही जागृति होऊन ऐतिहासिक स्थळें पाहण्याची इच्छा झाली आहे. ही अत्यंत अभिनंदनीय स्थिति होय अशा उत्सुक शोधकांस उपयोग व्हावा ह्मणून या पुस्तकांत येथील दर्शनीय वस्तूंची वेडींवांकडीं वर्णनें दिलीं आहेत, तीं वाचून किंवा ऐकून त्या पाहण्याविषयीं त्यांच्या अंतःकरणांतली उत्सुकता अधिक तीव्र झाली पाहिजे.

महाबळेश्वरी दाट झाडी असल्यामुळें बसल्या ठिकाणीं फार वारा मिळत नाहीं, व हवेच्या थंडपणामुळें वारा घेण्याची इच्छाच होत नाहीं ही गोष्ट निराळी; पण एखादे वेळीं बंगल्यांतल्या बंगल्यांत किंवा घरांतल्या घरांत सोसाट्याची झुळूक पाहिजे, असें कोणी ह्मणेल तर ती त्याला सहसां प्राप्त व्हावयाची नाहीं. याचें कारण उघडच आहे. झाडें हे पंखे खरे पण हे सजीव पंखे हालूं लागून त्यांपासून वारा सुटण्यास हीं झाडें फार विरळ असलीं पाहिजेत. येथें तर तीं

एकमेकांस लागून गेलीं असल्यामुळे, अगोदर तीं मोठ्यानें हालत नाहींत व थोडी बहुत हाललीं, तरी त्यांपासून मोठा वारा सुटत नाहीं. तसेंच बाह्य प्रदेशांतून आलेला वाराही या झाडांत गुरफटून जातो आणि क्षणोक्षणीं लहान लहान टेकड्यांचा व वृक्षरायीचा त्यास प्रतिबंध होत असल्यामुळे त्याची गति खुंटते, आणि सर्वत्र सामसूम होते? ज्याला वाहता वारा पाहिजे असेल, त्यानें आपला बंगला किंवा घर सोडून एखाद्या उंच व मोकळ्या ठिकाणीं गेलें पाहिजे. अशी येथें दाट झाडी लागून गेली असल्यामुळे अशा मोकळ्या जागा येथें मुद्दाम केलेल्या आहेत त्यांस पांइट म्हणतात. या पांइटांला येण्यास गाड्याचे घोड्याचे व पार्यो जाण्याजोगे रस्ते केलेले आहेत.

ज्याप्रमाणें एखाद्या मोठ्या किल्ल्याच्या तटांस सोडून पुढें आलेले बुरूज असतात त्या प्रमाणें पर्वताच्या मुख्य रांगेपासून उजव्या व डाव्या बाजूस कांहीं कांहीं अंतरावर फुटलेल्या ज्या शाखा किंवा बाहू दिसतात त्यांस पांइट असें म्हणतात. अशा प्रकारच्या दोन पर्वत शाखांत किंवा बाहूंत

( १६३ )

मोठी थोरली दरी असते. या वाहूंच्या टोंकांस येऊन उभें राहिलें ह्मणजे समोरचा डोंगराळ प्रदेश साफ दिसतो आणि प्रतिबंधाच्या अभावामुळे जेरोने वाहणारा वारा मिळतो. साहेब लोकांनी या पाइंटांवर हवा खात बसण्यासाठीं फार चांगल्या सोई केल्या आहेत, त्या अशा कीं त्या ठिकाणीं आसपासची झाडी तोडून व जमीन साफ करून गाड्या फिरविण्याजोगें मैदान केलेलें असतें, आणि पाइंटाच्या शेवटास येऊन उभें रहाणाऱ्या जिज्ञासु प्रेक्षकांचा सृष्टिसौंदर्य अवलोकन करण्याच्या नादांत, तेल जाऊन कडेलोट होऊं नये, ह्मणून पाइंटांच्या सभोंवती बहुधा दगडी भित घातलेली असते. अज्ञा या रम्य स्थळां अनेक युवयुवती सकाळ संध्याकाळ आपली करमणूक करण्यासाठीं येत असतात. तथापि या ठिकाणीं कोणांस जी कांहीं करमणूक करून घ्यावयाची असेल ती त्यांनें सकाळीं सहा वाजण्याच्या पुढें व संध्याकाळीं सहा वाजण्याच्या अगोदर करून घेतली पाहिजे, तसें न केल्यास एखादे वेळीं प्राणांतिक अवस्था होणेचा संभव आहे.

येथे जे पाइंट किंवा शैलबाहू पाहण्यासारखे आहेत, त्यांत बार्बिंगटन, लाडवुइक, एल्फिन्स्टन व आर्थर पाइंट हे प्रमुख आहेत. बाँबे, कारनॅक, सासून वगैरे दुय्यम प्रतीच्या शाखा आहेत. याशिवाय कनाट पीक मॉंट मालकम, रे व्हिला (गव्हर्मेंट हौस) वगैरे ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

### बार्बिंगटन पाइंट.

हा पाइंट दक्षिण दिशेला मालकम पेठेपासून दोन मैलांवर आहे. येथे येण्याचा रस्ता फार चांगला आहे. हा रस्ता बाजारांतून फाउंटन हाटेलवरून चालला आहे. सासून पाइंट उजवे बाजूला टाकून पुढे गेलें ह्मणजे अर्धमैलभर चढ उतार बराच आहे. येथून पुढे जेथे रस्ता थोडा पश्चिमेस वळतो, तेथून अगदी पाइंटाला जाईपर्यंतचा अर्धा मैल जातां जातां तोंडाला साधारण फेंस येऊन जातो व धापही लागते. हा चढ चढला ह्मणजे मनुष्य पाइंटावर येऊन पोहोचतो.

हा पाइंट सुमारे ४२०० फूट उंच आहे. ह्या ठिकाणाहून कोयना खोरे व सॅडलबॅंगहिल ही फार छानदार दिसतात. शिवाय दुसरी वनशोभाही बरीच

( १६५ )

दिसते. बाविंगटन पाईट व सातारा रस्ता याचे दर-  
म्यान एक खोरे आहे त्याला बल्यूव्हाली असें ह्मणतात.  
येथून सोळशी खोरे फार रमणीय दिसते. बाविंगटन  
पाईटवरून सातारा रस्त्यास येऊन तेथून इकडे  
येण्यास गाडीरस्ता चांगला आहे.

### लाडवुइक पाईट.

सिडने ब्रेकवुइथ साहेबांचें नांव प्रथम लाडवुइक  
पाईटाला दिलें असल्यामुळें त्याला सिडनेपाईटही ह्मण-  
तात. परंतु सन १८२७ मध्ये लाडवुइक साहेब  
अगदीं प्रथम येऊन सिडने पाईटचे टेंकडीवर उत-  
रले होते. त्यांचें नांव या पाईटाला ठेवावें ह्मणून पुढें  
सरकारचा हुकूम झाल्यावर लाडवुइक पाईट असें लोक  
ह्मणूं लागले. महाड रस्त्यानें जाऊ लागलों ह्मणजे  
उजवे कडच्या बाजूला जे रस्ते फुटलेले आहेत  
त्यांतील दुसऱ्या रस्त्याला वळावें, पुढें आणखी एक  
फूटवाट लागते, तेथेंही उजव्या हातच्या रस्त्यानें च येथें  
यावें. रस्त्याला जातांना उतार व येतांना चढण आहे  
तथापि या रस्त्यानें गाड्या वेधडक जातात. या रस्त्याला  
दुतर्फी झाडी आहे. कित्येक जागीं वृक्षाची इतकी गर्दी

आहे की, त्यांत सूर्याचे किरणांचा प्रवेश बिलकूल होत नाही; व भर दोन प्रहरीं सायंकाळचा भास होतो. या मार्गानें सपाटी ह्मणून अगदीं नाही. दीड कोसपर्यंत जातांना एकसारखी खोल खोल व कित्येक ठिकाणीं अगदीं घसरती उतरण लागते. ही उतरण उतरून कोयनेच्या खोऱ्यांच्या किनाऱ्यावर गेलें ह्मणजे पुढें जाण्याचा गाडीमार्ग खुंटतो. ह्मणून इकडे पाहण्यास येणारे लोकांना येथेंच गाड्या उभ्या कराव्या लागतात. या ठिकाणीं येण्यास याशिवाय आणखी एक “ डबांटु-बिरशेवारोड ” नांवाची पाऊलवाट मुंबई पाइंटाजवळ महाड रस्त्यापासून फुटते. या वाटांनीं येथें कोयनेच्या खोऱ्याचे किनाऱ्यावर दाखल झाल्यावर स्वतः पायीं किंवा घोड्यावरून पुढें अगदीं पाइंटावर जाण्यास तयार व्हावें लागतें. ज्याप्रमाणें लीलेनें हत्ती आपली सोंड समोर करितो त्याप्रमाणें या पाइंटच्या पर्वताची पाव मैलपर्यंत लांब बारीक टोंकदार भूशलाका एकदम खोऱ्यामध्ये घुसते. या सोंडेवरून जातांना मार्ग कांहींसा नागमोडीसारखा चिंचोळा असून दोन्ही बाजूंनीं सुमारे तीन तीन हजार फूट खोलीचीं खोरी आहेत. यास्तव



जाणारा आपल्या जिवाला भतिभति व चक्कर येण्याच्या धास्तीने, बाजूला न पाहतां कित्येक ठिकाणी काठी टेंकीत टेंकीत या सोंडेच्या अग्रभागीं गेला ह्यणजे तेथें फक्त १२ फूट रुंदीच्या टोंकावर येऊन पोहोचतो. या टोंकास आपले लोक होमेश्वर व साहेबलोक नौज ( नाक ) असें ह्यणतात.

या ठिकाणाहून जो कांहीं अद्भूत चमत्कार दृष्टीस पडतो, त्याचें वर्णन देतां येत नाहीं. पाहणाराच्या मनासच तें विचारलें पाहिजे. वृक्षवनस्पतींचा हिरवा गार अफाट समुद्र पुढें पसरलेला असतो. त्यांत शपथेला बोटभर देखील जागा हिरव्या रंगाखेरीज दिसत नाहीं. व हें हिरवें मैदान सभोवतील पर्वताच्या कोंडमाऱ्यांतून निघून मोठें होत होत अखेरीस क्षितिजास जाऊन भिडतें. या चमत्कारानें क्षुद्र जंतुवत् पाहणारे जे आपण त्यांची दृष्टि अगदीं फांकून जाते. पायाखालीं तीन हजार फुटीची भित उभी पाहून नजर ठरत नाहीं. शोक गेला तर रसातळास जाण्याची भीति असते. डावेबाजूस मुंबई पाईंट व प्रतापगडचा सुळा उघडा बोडका उभा असतो. पुढें कांहीं अंतरावर

एकमेकाबरोबर युद्ध करण्यास महा राक्षस उठल्याप्रमाणे कोणी वांकडातिकडा, कोणी नीट, कोणी दुसऱ्याच्या अंगावर रेललेला, कोणी शेंबी खेळण्यास चाललेला असे डोंगर दृष्टीस पडतात.

उजवे बाजूस एलफिन्स्टन पाइंट व सावित्रीचा भयंकर खोल दरा आपल्याकडे टेहळून पाहत असतो. तो वरून एक मैल रुंद व दोन मैल लांब असावा असा दिसतो. या दऱ्याचे दुसऱ्या बाजूला एलफिन्स्टन पाइंट कड्याचा प्रेक्षणीय भाग आहे या अंगास नदीकिन्याने गर्द झाडी, हिरवी गार पिके अगदी आच्छादित होऊन गेली असतात. अशीच पलीकडे नजर फेंकिली ह्मणजे सावित्री नदी महाडावरून माहेराहून सासरी जात असल्याप्रमाणे सावकाश समुद्रकिनार्यावरून वाहत चालली आहे असे दिसते. येथून उत्तर कोंकण प्रदेशांतील लहानसान टेंकड्या सोंगट्या मांडल्याप्रमाणे दिसतात. तशा दुसरे कोणत्याही ठिकाणापासून दिसत नाहीत.

( १६९ )

### लाडवुइकचें स्मारक.

सरकारचे हुकुमानें जनरल लाडवुईक साहेबांच्या मुलानें या ठिकाणीं हा स्मारकाचा एक स्तंभ बांधून ठेविला आहे. हा त्यावरील घुमटासुद्धां जमिनीपासून सुमारे २५ फूट उंच आहे. या स्तंभाचे पश्चिमांगास संगमरवरी दगडाचा साहेबबहादुरांचा मुखवटा ( bust ) एका लोखंडी चौकटींत घालून गाडलेला आहे व चौकटीचे बाहेरून जस्ती तारेचीं वेष्टनें दिलीं आहेत. परंतु चौकटीलाच ताम्रा लागल्यामुळें तोंडावर डाग पडले होते, ते खरवडून काढलेले आहेत तरी यामुळें हा मुखवटा कुरूप झालेला दिसत नाहीं. या स्तंभाच्या दक्षिणेच्या बाजूस लेख लिहिला आहे तो:—

“ इसेक्समधील श्रॉवरी येथील राहणारा जन  
लाडवुइकसाहेब यांचा दुसरा मुलगा जन-  
रल पीटर लाडवुइकसाहेब यांचें स्मारक. ”

हा प्रथम सन १७९९ सालीं ईस्ट इंडिया कंपनीचा नोकर होऊन येथें आला. आणि ९० वर्षांची उमर होऊन हा सन १८७३ मध्यें फ्रान्समध्ये बाग्नेरिस येथें वारला. हिंदुस्थानांतील राणीसरकारच्या

( १७० )

सैन्यावरील नोकरांत यानें बहुतेक आयुष्य खर्च केलें होतें.

पूर्वेच्या बाजूस लेख आहे तो:—

“ सन १८०३।४ साली सैन्यामध्ये जे फेरफार करण्यांत आले त्या वेळीं यानें आर्थर वेलस्लीसाहेबाच्या हाताखाली सबालटर्नचे हुद्याची कामगिरी बजाविली होती. खडकीच्या लढाईत ता० २५ नोवेंबर सन १८१७ मध्ये हा कप्तान फोर्डच्या सैन्यांत ब्रिगेड मेजर होता. या वेळीं २८०० गोरे पायदळाच्या लोकांनी पेशव्यांचा पराजय करून पुरंधर व दुसरे डोंगरी किल्ले घेतले, तेव्हां हा त्यांत होता. सन १८१४ मध्ये कितूर येथील पलटणीचाही हा नायक होता. पुढें हा मुंबईचा टाऊन मेजर झाला आणि शेवटीं सातान्यास रेसिडेंटच्या जागीं आल्यावर हिंदुस्थानांत येणाऱ्या गोरे अम्मलदारामध्ये नोकरांत यानेंच पहिला नंबर मारला होता. या हवेपासूनचे फायदे यानेंच प्रथम लोकांच्या मनांत आणून दिले, आणि महाबळेश्वर हें हवा खाण्याचें ठिकाण करण्याचा योग आणिला. याप्रमाणें हें हवाशीर स्थान शोधण्याचें दीर्घ परिश्रम

( १७१ )

करून मुंबईइलाख्याचे डोक्यावर यानें परोपकाराचा मोठा बोजा करून ठेविला आहे. ”

उत्तरेच्या बाजूचा लेखः—

“ लाडवुइकसाहेबाचे अशा दीर्घश्रमाबद्दल सरकारच्याच हुकुमानें या टोंकाला लाडवुइकपाइंट असें नांव दिलें आहे. सन १८२७ सालीं निविड अरण्यांतून हळूं हळूं आणि अविश्रांत श्रम घेऊन यानें या स्थळीं येण्याचें धाडस केलें होतें; ह्मणून त्याचे स्मारकास हेंच योग्य स्थळ आहे असें समजून त्याच्या एकुलत्या एक मुलानें ही कबर येथें बांधिली आहे; हा मुलगा पहिल्यानें मुलकी खात्यांत शिरून पुढें १८७४ मध्ये मद्रास इलाख्याच्या अकौन्टंट जनरलच्या हुद्यावर गेला होता. ”

**एल्फिनस्टन पाइंट.**

हें टोंक मालकमपेठेपासून सहा मैल व क्षेत्र महाबळेश्वरापासून एक दीड मैल आहे. या टोंकाचें नांव नामदार माउंट स्टुअर्ट एल्फिनस्टनसाहेबांच्यावरून पडलें आहे. सॅनिटॅरियमकारितां जागा प्रयत्नः या ठिकाणीं कायम करण्याचा बेत होता. परंतु

येथें पाण्याची कमताई असल्याकारणानें पुढें मालक-  
मपेठची जागा ठरली गेली, तेव्हां या ठिकाणीं त्यांनीं  
एक आपला बंगला बांधला.

हा पाईट एका अजस्र कड्याचे टोंकावर असून,  
खालीं कोयनेच्या खोऱ्याची तीन हजार फूट खोल  
अशी एक भयंकर घळ आहे. या टोंकावरून डोका-  
वणें फार धैर्याचें काम आहे. कारण, खालीं जो भव्य  
भयानक प्रकार दिसतो, तो पाहिल्यावर डोळे फिरून  
जाऊन अगदीं अंधारी येते; व पाईटाचा खडक  
अगदीं घसरतां असल्यामुळें उभ्यानें पाहण्याची तर  
सोयच नाही. या घळीचे समोर प्रतापगडचा किड्या  
उभा आहे. तसेंच सावित्रीनें महाबळेश्वराच्या मस्त-  
कांतून निघून ज्या चिंचोळ्या खोऱ्यामध्ये चार हजार  
फुटीचे उंचीवरून धाडकन् उडी टाकिली आहे  
त्या खोऱ्याचा प्राग् भाग एल्फिनस्टन पाईटाच्या उत्त-  
रेस आला आहे; व पश्चिमेस समुद्रसुशोभित कोंकण-  
पट्टी सरधोपट पसरली असून त्यावरील लहान लहान  
डोंगर व टेंकड्या कित्येक काळ्या, बहुतेक भुऱ्या व  
मधून मधून हिरव्या दिसतात. हा किंचित् उंच सखल

प्रदेश उत्तरोत्तर अफाट पसरत जाऊन क्षितिजाशीं मिळाला ह्मणजे आकाशाचे भिंतीला अपरंपार गलया मारल्याप्रमाणे दिसतो. व नभस्थलापासून ह्या गलयाचा फुगीरभाग किंचित् पुढें येऊन त्याचा रंग नीलवर्ण, पांडुर व कोठें कोठें गुलाली झाकीचा असतो. हा गलया समुद्राच्या पाण्याचा होय. समुद्र व घाटमाथा यांजमध्ये तीस पस्तीस मैलांचें अंतर असल्यामुळे समुद्राचें पाणी नलिकायंत्रानें पाहिल्याखेरीज ओळखतां येत नाहीं. शिवाय ऊन असल्यास रविकिरणें मध्यें आल्यानें, परावर्तनादि व्यापार मेघमिश्रित वातावरणांत होऊन समुद्राच्या पाण्याचा विस्तीर्ण ढीग कांहीं एक विलक्षण रंगाचा दिसतो व या उदकाची लंबायमान रेषा पश्चिमेचे आभाळामध्यें ढळढळीत दिसत असते.

एलफिनस्टन पाइंट आणि आर्थरसीट पाहण्याला नेहमीं बराच वेळ लागतो. या पाइंटाच्या वरील बाजूस मजेखातर बाहेर भटकणारे किंवा वनभोजनाचे भोक्ते अशा लोकांकरितां म्युनिसिपालिटीनें एक लहानसा बंगला बांधिला आहे. त्यांत फर्निचर ( सामान )

कांहीं ठिकाणीं ठेविलें आहे. यांत जेवणाच्या टेबलावरील सामान नसून जेवण करण्यास आचारीही नाही. याचा उपभोग घेणारांस रोजची फी ३ रूपये द्यावी लागते. या बंगल्याला नेहमीं कुलूप असून त्याची किल्ली सुपरिटेण्डंटसाहेबांच्या आफिसांतील ओव्हरसीयरजवळ असते. ती सुपरिटेण्डंट साहेबांकडे मिळण्याबद्दल अर्ज केला ह्मणजे कोणासही मिळते. तेथील सुखोपभोग घेण्याचें मनांत आल्यास प्रथम तेथें शिध्दसामुग्री पाठवावी आणि नंतर सकाळीं निघून तेथें जावें, हा उत्तम पक्ष होय. त्या बंगल्याला जाण्याचा रस्ता केवळ उन्हाळ्यांत माणसें जाण्यासारखा केल्या आहे. महाबळेश्वर गांव किंवा देवळापावेतो मालकमपेटेहून चौचाकी गाडी नेण्यास कांहीं हरकत नाही, परंतु तेथून पुढें मात्र टांगे किंवा घोडी जाण्यासारखाच रस्ता आहे. त्या बंगल्यांत वनभोजनास जाण्यासंबंधीं दुसरी एक अवश्य तजवीज करावी लागते ती ही कीं, त्या बंगल्याच्या मार्गिल बाजूस बंगल्याला लागूनच असलेल्या खडकांतून जो एक वाहता झरा आहे, त्याचें पाणी गांवच्या गुरामाणसांनीं खराब



करुं नये म्हणून बंदोबस्ताकरितां आदळे दिवशीं किंवा आपण तेथें जाऊन पेंचप्याचे पूर्वीं कांहीं वेळ एखादा माणूस पाठवावा लागतो. त्याचप्रमाणें थंडीचे दिवसांत तेथें कोणी जाईल तर त्यानें आपल्या स्वयंपाक्याला बंगल्यांत कोठें मधाची पोळी लागली आहे कीं काय ह्मणून पाहण्यास ताकीद द्यावी; नाही तर यांनीं स्वयंपाकाच्या चुलीचा धूर केल्याबरोबर जर बंगल्यांत एखादें मधाचें पोळें लागलें असलें तर त्या पोळींतल्या माशा एकदम येऊन सर्वांवर धाड घालतील, आणि सर्वांना “ ऊठ कीं पळ ” करून सोडतील. असा दोनदां अनुभव आल्यामुळें ही सूचना दिली आहे.

एल्फिन्स्टन पाईंटवरून आर्यर सीटला जाण्याची जी गाडीवाट आहे तिचे पहिले मैलांत बह्मारण्यांतील भस्माचे जागीं जाण्यास डावे हातास एक पाऊलवाट आहे. तिला रहदारी नसल्यामुळें ती चांगली मळलेली दिसत नाही. यामुळें ती नवीन गैर माहीत लोकांना एकदम लक्षांत येत नाही. या फूटवाटेला एक बोर्ड लाविला ह्मणजे जिज्ञासु लोकांना तेथें गेल्यावर बुचक.

( १७६ )

व्यांत पडल्यासारखें होणार नाही. ही जागा औरस  
चौरस सुमारे २० फूट असून एक पुरुषापेक्षा जास्त  
खोल आहे. याचा असा चमत्कार आहे कीं यांतील  
माती ( भस्म ) पांढरी असून लोण्यासारखी नरम आहे.  
यावर गवतसुद्धा उगवत नाही. यावरून ब्रह्मारण्याचे  
वर्णनांत सांगितल्याप्रमाणें ही यज्ञाचे स्थंडिला (altar)  
ची जागा असावी असें वाटते. कारण, नुसत्या राखेंत  
( ashes ) झाड किंवा गवत कधीही यावयाचें नाही  
असा नियम आहे. त्यास अनुसरूनच येथील वस्तु-  
स्थिति आहे. भस्माचे जागेला लागून सावित्रीच्या उग-  
माचा प्रवाह अस्मान कड्यावरून खाली पडून दरीतून  
चालला आहे तोही पाहण्याची मोठी मौज आहे.  
एल्फिन्स्टन पाइंटापासून आर्थर सीटपर्यंतचा गाडी-  
रस्ता कड्याच्या किनाऱ्यानें असल्यामुळें कड्याच्या  
बाजूला पारापेट ( कठडेवजा ) भिंत घातलेली आहे.  
तथापि येथें गाडी बेतानेंच हांकावी.

### आर्थरसीट.

हा पाइंट मालकमपेठेपासून आठ मैल व महाव-  
ळेश्वरक्षेत्रापासून पांच मैल आहे. हा पाइंट ब्रम्हार-  
ण्याकडे आहे. या पाइंटला जाण्यास महावळेश्वर-  
क्षेत्राला जाऊन, तेथून पुढे बोर्ड लाविला आहे  
तिकडील रस्त्याला वळून, ब्रम्हारण्यांतून जावे लागते.  
समुद्राचे पृष्ठभागापासून याची उंची ४४२१ फूट  
आहे. यावरून इकडील वाजूच्या शैलशिखरांचा  
हाच मेरूमणी आहे असें ह्मणण्यास हरकत नाही.  
या पाइंटानजीकच्या खुल्या जागेत आर्थर मॅलेट  
साहेब झोंपडी बांधून राहिले होते. म्हणून यास  
आर्थरसीट असें नांव पडलें आहे.

या झोंपडीच्या खुल्या जागेपलीकडील उत-  
रणीच्या घट्ट जमिनीवर मार्तीत खोंदून केलेल्या  
पायऱ्यांवरून उतरून जातांना अंग तोलून धरून  
नेटानें पावलें टाकीत टाकीत गेलें ह्मणजे, मनुष्य  
या पाइंटाचे प्रचंड कड्याच्या अगदीं काठांवर  
येऊन पोहोचतें. येथें आल्यावरही या तरवारीच्या  
धारेसारख्या उभ्या काळ्या ठिक्कर पाषाणाच्या

( १७८ )

कड्याचे कांठांवरिल पुढें झुकलेल्या खडकाच्या  
वैठकीवर जो कोणी छाती करून जाऊन बसेल  
व तेथून पुढल्या व खालच्या पांच हजार फूट  
खोलीच्या प्रदेशावर नजर फेंकून नीट न्याहाळून  
कांहीं वेळ पाहील, त्याच्या अंतःकरणांत भीति व  
आश्चर्य यांचा अननुभूत संकर झाल्यावांचून राहणार  
नाहीं. तसेंच एक वेळ मागे वळून पाहिल्यावर  
डोंगराच्या मुख्य भागास सोडून अंतराळीं अस-  
लेल्या कड्यावर आपण आहो, असें त्यास दिसतांच,  
त्यास चक्रर येऊन डोळे मिटून स्वस्थ बसावे, आणि  
बसल्याजागींच पालथें पडून खालच्या खडकास  
घट्ट धरावे असें वाटेल.

थोडा वेळ दम खाऊन भीति थोडी कमी झाली  
आणि आजुबाजूस नजर टाकतां येऊं लागली ह्म-  
णजे विचार आणि विकार यांची त्याचे मनांत  
एकच गर्दी होऊन जाईल.

या बसलेल्या जाग्यावरून पुढील अंगास तो  
वांकून पाहील तर इतका कांहीं खोल खडा दिसेल  
कीं, कड्याच्या अगदीं पायथ्याला जर एखादे

( १७९ )

खेडेगांव असतें तर त्यांतील माणसें वारुळावर मुंग्या फिरल्याप्रमाणें दिसलीं असतीं. त्याचप्रमाणें सावित्री नदीच्या पाण्याचा प्रवाह अगदीं जवळच्या अस्मान उंचीच्या कड्यावरून खालीं पडून ठिकच्या ठिकच्या झालेला असा दृष्टीस पडून लागलीच दिसेनासा होतो तो पुनः फार दूरच्या अंतरावर पर्जन्यकाळ-अखेर दृष्टीस पडेल.

समोरचे वाजूस कोंकणपट्टीकडे खालीं सावित्रीच्या खोऱ्यामध्ये व पलीकडे अजमासें पन्नास पाऊणशें पर्वतांची पंक्ति उभी आहे तिच्या भयंकर व अक्राळ विक्राळ स्वरूपाकडे पाहिले ह्मणजे काय होतें व काय दिसतें त्याचें वर्णनच करवत नाहीं. दहा दहा पर्वतांची एक एक ओळ याप्रमाणें कित्येक ओळी बसल्या आहेत. त्यांतील प्रत्येक डोंगर एकमेकांपासून भिन्न असून, त्याच्या मस्तकाचा नीट अणकुचीदार सुळा वर गेलेला आहे. शिवाय दोन्ही वाजवा करवताच्या धोरसा रख्या खालपावेतो पोचल्या आहेत. या ठिकाणीं वनस्पतीचा लेश देखील नाही. या पर्वतपंक्तीची

शिखरें एखाद्या किल्याच्या कपाटावर चोंचीदार लंगरी खिळ्याच्या रांगा असतात त्याप्रमाणें दिसतात. तेव्हां नागवे, बोडके, व मस्तकसहित सर्वांग भादरलेले, जळके, काळे कुळकुळीत, व मधून मधून किंचित् भोरे, अशा प्रकारचे जे हे शैलसमूह दिसतात त्यांचें उग्र व रौद्र रूप पाहून पाहणाराचें हृदय खरोखर भयाभीत व चंचल होऊन दृष्टि स्थिरपणें ठरत नाही, व मनांत कल्पना येते कीं, पर्जन्यवृष्टीच्या वेळेस अवज्ञा करून वृष्टि न करणारे जे मेघ त्यांना सुळी देण्याकरितां हें एक भयंकर यंत्र तयार केलें आहे कीं काय ? अथवा इंद्रानें पर्वताचे पक्ष कापण्याकरितां या ठिकाणीं बर्च्या जमवून ठेविल्या आहेत कीं काय !

या सीटच्या दगडाला लागूनच एक खिडकीच्या कठड्यासारखा लहानसा खडपा आहे. याच्या दोन्ही आंगास उंच खडक असून मध्यें हा पातळ पाषाणाचा खडपा लांकडी फळीप्रमाणें पाहून येथें अगदी खिडकीचे कठड्याचा भास होतो. यावर जाऊन एकदां पाहोंचले ह्मणजे खालच्या खोऱ्याच्या


विलक्षण खोलीचा व आसमंतांतिल प्रदेशाचा मोठा आचंबा वाटतो. हा कठडेवजा खडपा सुमारे तीन फूट उंच असल्यामुळे पाहणाऱ्यास त्याज्वर खुशाल टेंकून खाली निर्धास्तपणे पाहतां येते. आणि फार पुढें होऊन वांकून पाहिले तर तोल जाऊन कोंसळून पडण्याची धास्ती वाटत नाही. या ठिकाणी उभें राहून खालील खोऱ्यामध्ये काहीं हलका पदार्थ सोडला तर तो खालचे खोऱ्यांतिल तुफान वाऱ्याचे योगानें पुनः माघारा येतो, ही प्रत्यक्ष करून पाहण्याजोगी मोठी मजा आहे.

आर्यरसीटच्या पाईटचा दगड आणि झोंपडीची खुली जागा यांच्या मध्यावर एक जिवंत पाण्याचें डबकें आहे, त्यास वाघाचें पाणी असें म्हणतात. त्यांतील पाणी या अरण्यांतील हिंसक श्वापदे व विषारी जनावरे पीत असल्यामुळे त्याची चव घेण्याचें धाडस करणें चांगलें नाहीं. नाइलाज झाल्यास यांतील पाणी उपसून काढून पुन्हां नवीन आलेलें पाणी पिण्यास अगदीं प्रशस्त असते.

( १८२ )

या खडप्यावर येण्यास दुसरी एक लांबणीची परंतु सुलभ अशी पाऊलवाट आहे. ही वाट तशीच नीट कोंकणांतही गेली आहे. तिला ढवळाघांट असें ह्मणतात. या कठडेवजा खडप्याजवळ या वाटेला खडकांत एक सुमारे २० फूट खोलीचा खडा आहे. त्याचे पलीकडे जाण्यांस जंगली दाण-गट सोट उभे व आडवे बांधून शिडीसारखी सोय केली आहे. त्या वाटेनें कोंकणेलोक सडे व ओझी घेऊन जातां येतां पुष्कळ दृष्टीस पडतात. जोर-खोऱ्याच्या बाजूस असलेल्या खेड्यापाड्यांतील लोकांना प्रसंगोपात् महाबळेश्वरीं पावसाळ्यांत येण्याचें प्रयोजन पडल्यास ते वेदगंगेच्या उगमाचे वरील बाजूनें एका खिंडींतून येऊन त्या पाऊलवाटेला लागतात, आणि पुढें आर्थरसीटवर रस्त्याला मिळतात. या खिंडीचें नांव बहिरवदरी असें आहे. या बहिरवदरीजवळ वेदगंगेला एक ओढा मिळतो त्याचें नांव यतिरा असें आहे. यास उन्हाळ्यांत सात वेळां जास्त पाणी येतें असें तेथील लोक सांगतात.





ही वर सांगितलेली शिडी उत्तरून गेलें ह्यणजे उजवे हातास फार घोर अरण्या दिसतें. हें जोर-खोन्याचे हद्दींत आहे. यांस माणिकचौक असें ह्यणतात. हा चौक पूर्वी जावलीचा राजा चंद्रराव मोरे यानें बांधून तयार केलेला होता. तो पुढें शिवाजी-महाराजांच्या हार्ती आला तेव्हां ह्या जंगलांत गुप्त फौज व शिवंदी ठेवण्यास त्यांनीं ही जागा केली होती. आतां या वाटेनें या जंगलामुळें दिवसाही एकटें दुकटें येतांना मुठींत जीव धरून यावें लागतें. या जंगलांत हाताच्या वेंगेत न मावणारे अशा मोठ-मोठ्या वृक्षांची झाडी इतकी दाट आहे कीं त्यांतून लंबायमान सूर्यकिरणांचा ऐन दोनप्रहरींसुद्धां प्रवेश होऊं शकत नाही. येथील खळ्या खणणारे पावसास या जंगलांत जमिनीवर थाराही मिळत नाही. वाघ, चित्ते, गवे वगैरे क्रूर हिंसक पशू यांतील गारव्याचे ठिकाणीं खुशाल भ्रमण करीत असतात. अशा शांत, निर्जन, आणि हिंसक श्वापदांनीं गजबजलेल्या अरण्याचे जवळूनसुद्धां जाणाऱ्या एकट्या दुकट्या मनुष्यास जनावरें येऊन आलिंगन

देण्यास निःशंक वाहेर आलेलीं कधीं कधीं दृष्टी पडतात, तेव्हां अगदीं पांचावर धारण वसून जाते. कारण अशा भयंकर चिंचोळ्या वाटेनें जाणाऱ्यास जीव घेऊन पोवारा करीन असें वाटल्यास तेंही अशक्य ! कारण, दोहीकडे अस्मान कडे ! वाघो-वाचीही स्वारी भक्ष्य मिळविण्याकरितां रानांतून हवी तिकडे भटकत असल्यामुळे त्याचीही केव्हां केव्हां मुलाखत होते. परंतु या रानचे सराईत कोंकणेलोक वाघास वाघरूढ ह्मणून तेव्हांच धुडकाऊन देतात.

या गृहस्थास दिवसास रानांतील प्राण्यांचें खाद्य सांपडलें नाहीं ह्मणजे रात्रीस महाबळेश्वर गांवांत शिरून तो वाहेर उघड्यावर बांधिलेल्या गुरांचा फन्ना उडवितो. चोहोंकडे अशा निर्जन वनांत अगदीं निःसीम शांतता असतांही खालील नदी कांठच्या मेंढरांच्या कळपांचें बेंबें ओरडजे, व गुरांच्या कळपांचें हंबरणें वर असलेल्या इसमास ऐकूसुद्धां येत नाहीं. अशा खोल दरींत डोकावून पाहिलें तर भोंड येईल असें वाटते.

( १८५ )

सारांश, सर्व महाबळेश्वरांतील रमणीय स्थलापेक्षां या ठिकाणां जो विशेष चमत्कार दृष्टीस पडतो तो खरोखर अवरुणनीय आहे. येथें मेघमंडळास भिडणारे उंच पर्वत, व त्यांच्या पायथ्यासभोंवतीं, कित्येक अगदीं नळीप्रमाणें चिंचोळीं असून वरून कड्यानें आच्छादित असल्यामुळें आंत सूर्याचा प्रवेश न होतां, अंधकार व तशांत निविड छायेनें भरलेलीं अशीं, आणि कित्येक मगराप्रमाणें भयंकर तोंडें वांशीत जाऊन पुढें अफाट मैदानाला मिळतात अशीं, हजारों फूट खोलींचीं खोरी आहेत. या निरनिराळ्या खोऱ्यांमध्ये पर्वतांतून उत्पन्न होऊन, व अजस्त कड्यांवरून हजारों फूट खाली उड्या घालून ज्या नद्या विलक्षण विस्तार पावून देशसमृद्धीस कारण होतात, त्यांचीं पात्रें सर्पाकृति व उन्हाळ्यांत शुष्क आणि जलशून्य दिसत असतात. ज्या कड्यांवरून ह्या नद्या उड्या टाकतात, त्या कड्यांला हजारों वर्षांपासून पडलेले विस्तीर्ण घट्टे दिसतात. तसेंच समुद्रतीर व त्यावर असलेले वाळडोंगर सांगट्या-

प्रमाणें दिसतात. पर्वतावरिल ब्रह्मारण्यांत तपोवना-  
मधील वृक्षसंमर्द, पुरातन तपश्चर्येचीं स्थानें, दऱ्या,  
व गुहा, इत्यादि यांचा एकत्र समुच्चय एकसमया-  
वच्छेदेंकरून दृष्टिगोचर झाला म्हणजे जो लोकोत्तर  
निरतिशय, व अमानुष चमत्कार दृष्टीस पडतो आणि  
जी सृष्टीची नैसर्गिक स्थिति साक्षात् नेत्रांसमोर येते,  
त्याकडे लक्ष दिलें म्हणजे पाहणारांच्या अंतःकरणाची  
वृत्ति काय होते हें त्यांसच विचारलें पाहिजे. कितीही  
मोठा पाषाणहृदयी नास्तिक असला तथापि या  
ठिकाणीं आणून त्यास उभें केलें तर निमिषमात्राचा  
अवकाश न लागतां त्याच्या सर्व पाखंडमताचा भंग हो-  
ऊन तो ईश्वरपरायण होईल यांत किंचित्ही संदेह  
नाहीं. आपल्या सारख्याचा तर ऊर दडपून गेल्याप्रमा-  
णें होतो, आणि गर्व असल्यास सर्व हरण होऊन वृत्ति  
अगदीं लीन व नम्र होते. जिकडे पहावें तिकडे  
ईश्वर दिसूं लागतो. व अंतर्दुर्मिची गडबड नाहींशी  
होऊन विचारास अवसर सांपडला म्हणजे वाटते  
कीं, जगदीश, जगन्नियंता, जगत्प्रातिपालक, सर्वज्ञ,  
सर्वसाक्षी, सर्वशक्ति, अनादि, अनंत, निराकार, नि-

विकार असा जो प्रभु त्वाचा महिमा अपार व लीला अगाध आहे. आपण क्षुद्र व अकिंचन आहो. आपलें काय ! पण महान् महान् राजे व योद्धे ज्यांनीं शेंकडों वर्षे राज्य करून दिगंतरीं कीर्ति पसरविली त्यांचीही दुर्दशा आपल्याप्रमाणेंच आहे !

या गोष्टीचें प्रत्यंतर या ठिकाणीं तत्काल दिसून येतें. तें असें कीं, कमळगड, प्रतापगड, व पुरंदर हे तीन किल्ले येथून दिसत असतात. मुसलमानांचें राज्य असतां या प्रांतीं विजापुरकराचें ठाणें कमळगडावर असे. पुढें मराठ्यांनीं यवनांचा पराभव करून प्रतापगडों आपलें ठाणें केलें. नंतर पेशव्यांनीं राज्यश्री भोगिली. परंतु ते यवन, मराठे व पेशवे आज कोठें गेले त्यांचा पत्ता नाहीं ! त्यांनीं या ठिकाणीं राजविलास भोगले, शूर कृत्ये केलीं, आणि यावच्चंद्रदिवाकर आपली सत्ता चालवी म्हणून मजबूत व दुर्गम किल्ले बांधिले. पण हल्लीं ते किल्ले धुळीस मिळत चालले आहेत ! हल्लीं सर्व राजसत्ता प्रस्तुतच्या राज्यकर्त्यांस प्राप्त होऊन त्यांनींही या शैलशिखरावर मालकमपेठ हें विलासाचें स्थान का-

यम केलें आहे, तेवढें मात्र शोभायमान दिसतें. बाकी-  
च्यांचा लय झाला. तस्मात् हे ईश्वरा ! आह्मीं मर्त्य,  
अकिंचन, अनभिन्न मानव आहोंत. आमचें तुझ्या  
अमानुष शक्तीपुढें सामर्थ्य किती ? तुझा परम मित्र  
व भक्त जो अर्जुन त्यानें सुद्धां विश्वरूप पाहिल्यानंतर  
तुझा स्तव केला आहे. तेव्हां आम्ही या आर्थरसीटव-  
रून ज्या जड वस्तु पाहून कुंठित होऊन गेलों  
आहों, त्या निर्माण करणाऱ्या जगञ्चालका, तुझी  
मात्रा व शक्ति अगाध आहे त्यांची आह्मी पांभर  
कल्पनाही करूं शकत नाहीं. याकरितां आमच्या  
कोते विचारानें झालेल्या प्रमादांची क्षमा कर.

### मुंबईपाइंट.

मुंबईला जळमार्गानें जाण्याच्या जुन्या रस्त्यावर  
हा पाइंट असल्यामुळें याला मुंबईपाइंट असें नांव  
पडलें आहे. मालकमपेठेपासून दोन मैलांवर रडतोंडीच्या  
घांटाच्या ऐन माथ्यावर हा पाइंट आहे. या रडतोंडीच्या  
घाटाला हल्लीं फिट्झलर्ड घांट असें ह्मणतात. येथील  
सर्व पाइंटांत ह्या पाइंटाला येणारे लोक फार अस-

तात. या पाईंटावर गाड्या उभ्या करण्यास जागा चांगली प्रशस्त आहे. येथे बाँड वाजविण्याकरितां उंच चबुतरा केलेला आहे. याला येण्यास दोन वाटा आहेत. एक रस्ता महाड रस्त्यानें जाऊन गव्हरमेंट हौसकडे जाण्याचा रस्ता उजवे हातास सोडून गेलेला आहे. दुसरा रस्ता महाड रस्त्यानें सुमारे पाऊण मैल गेलें, ह्मणजे डावे बाजूला फुटतो. अशा रीतीनें ह्या टोंकांवर जाऊन उभें राहिलें ह्मणजे खालीं कोयना नदीचे खोरे तीन हजार फूट खोल आहे, तें पाहून डोळे फिरूं लागतात. समोर इतिहासप्रसिद्ध व आपल्या शिवाजी-राजाच्या चरित्रानें परिपूत झालेला प्रतापगडचा किल्ला जमिनीवरून नीट सुळ्यासारखा जात आहे, तो नजरेस येतो. किल्ल्याच्या उजव्या बाजूस गर्द झाडीमध्ये लहानसें टुमदार पारगांव व पुढें पारघाटहीं दिसतात. नंतर पारघाटाच्या माथ्यावरून नवीन बांधलेली महाडची सडक नागिणीप्रमाणें नागमोडीनें उतरत येऊन कोयनेच्या खोऱ्यामध्ये अल्पकाळ गडप झाल्याप्रमाणें होऊन नंतर मोठ्या डौलानें

घाटमाथा चढत चढत महाबळेश्वरी श्रीशंकराच्या-  
गळ्यांत माळेप्रमाणें वेष्टण घालण्यास जात आहे  
कीं काय असें वाटतें ! आपल्या डाव्या आंगांस  
लहानमोठ्या पर्वतांची अस्ताव्यस्त गर्दी पसरलेली  
असते. हें पर्वतमंडळ व तसेंच आपण उभें राहतों  
त्या बाजूस व उजवे बाजूस पर्वतराज आहेत ते  
डोकीं उंच करून वीरश्रीनें लढण्यास अर्धरथी  
एकरथी व महारथी असे उभे ठाकलेले असतात.  
परंतु सर्वांत ठेंगणा तथापि पुराणविख्यात अभिम-  
न्युप्रमाणें वक्राकृति, दुर्धर, अतिरथी जो प्रताप-  
गडचा शैल तो सगळ्या गिरिशीरांस आपल्यापुढें  
अर्धचंद्राकार व्यूहरचनेनें उभे ठेवून त्यांच्यावर  
पाहण करीत आहे कीं काय असा भास होतो.  
आणि प्राकाररूप वीरभूषणें मस्तकीं परिधान  
करून, व सुळ्याचे खड्ग हातीं घेऊन, प्रतापगड या  
नांवानुख्य साक्षात् कृति करण्यास आवेशानें सिद्ध  
आहे कीं काय असें वाटतें. परंतु महावीरांचीं मनें  
जितकीं कठोर तितकींच मृदुही असतात. या  
वचनाप्रमाणें प्रातःकालीं प्रतापगड किल्ला पाहण्यास



गेलें म्हणजे त्या गिरिवीराची शोकावस्था दृष्टीस पडूं लागते. जणू काय हा मागील गत गोष्टी मनांत येऊन ज्या पुण्यश्लोक, ईश्वरपरायण आणि गोब्राह्मण प्रतिपालकाच्या निवासानें श्रीजगदंबेचे पाय आपल्या मस्तकीं लागून राजगुरू व साधुश्रेष्ठ रामदासस्वामी यांच्या आगमनाचा लाभ होत होतां, तो छत्रपति, तो राजश्रेष्ठ, तो स्वदेशाभिमानी, तो आर्यधर्मप्रतिपालक, तो गुणग्राही, उदार, पुण्यश्लोक शिवराजा आतां आपणास नाहीं, त्याअर्थीं आपलें जिणें व्यर्थ आहे अशा विचारानें पोटांत भडभडून आल्यामुळेच दुःखांत निमग्न झालेला असतो आणि दिनमणीचा प्रकाशपडेपर्यंत मेघपटलरूप वस्त्रानें आपलें तोंड झांकून घेतों असें दिसतें. सारांश, प्रतापगड पाहून विचारवंताच्या मनांत हे सर्व तरंग उठणें साहजिकच आहे.

**कारनाक व फॉकलंड पाईट.**

कारनाक व फॉकलंड हीं दोन गव्हरनरांचीं नांवे या दोन पाईटांस दिलीं आहेत. सुत्रई पाईटपासून कारनाक पाईट पाच मैल आहे; व फॉकलंड पाईट

अर्धा मैल आहे. ह्या दोन्ही ठिकाणचे देखावे सारखेच दिसतात. मुंबई पाइंटापेक्षां या दोन ठिकाणांपासून सॅडलॅबगोटकडी समग्र दिसते. परंतु मुंबई पाइंट आड आल्यामुळे सूर्यास्ताच्या समयींचा चमत्कार तेवढा यांवरून दिसत नाही. फाकलंड पाइंटावर गाड्या क्षणभर उभ्या करण्यास जागेची वाण नाही. येथून बार्बिंगटन पाइंटाचे कडे अगदीं साफ दिसतात. या दोन पाइंटाच्या आसपास डोंगरांची रांग नसल्यामुळे हे जमीनींतून उगवल्यासारखे दिसतात. या दोन पाइंटावर चौफेर दाट झाडी आहे. आक्टोबर महिन्यांत इकडील रस्त्यावरून शेवाळाची मजा दिसते.

**फाकलंड पाइंटच्या जवळच्या वनांतील रस्ता.**

या झाडींत तयार केलेल्या जागीं स्वच्छ उजेड वगैरे आला ह्मणजे मोठी मासलेवाईक शोभा दिसते. वनभोजनाकरितां येण्यालायक ही जागा आहे. येथें साहेब लोकांचा गोलफचा खेळ चालतो. त्या खेळाला जशी पाहिजे तशी येथें झाडी आहे. वेस्ट-वुड व फर्न बंगल्यानजीक महाड रस्त्याला जे

( १९३ )

अनेक रस्ते फुटले आहेत, त्यांतिल डावे हातचा रस्ता थेट फाकलंड पाईटावर जातो. तसाच डावीकडे टायगरपाथ टाकून उजवीकडे नीट डोंगराच्या कडेने जाण्यास एक लहान घोडे रस्ता आहे. तो जेथपर्यंत जाऊन पोहोचला आहे त्या ठिकाणाला एको पाईट अशी संज्ञा आहे. त्या रस्त्याने खालील खोऱ्याची वनशोभा चांगली दिसते. म्हणून पायी फिरण्यास जाणारांस हा चांगला मार्ग आहे.

### सासून पाईट.

बाजाराकडून बाविंगटन पाईटला जाण्याचा रस्ता आहे, त्या रस्त्याने निम्यावर गेलें म्हणजे हा पाईट येतो. याचे समोर लांबीचे अंतरावर फाकलंड पाईट दिसतो. याचे पुढील सखल प्रदेशांत बुडलॉन वंगल्याजवळ टायगरपाथला एक रस्ता मिळालेला दिसतो. या रस्त्याचे उजवे बाजूस चिनी लोकांच्या वागा असून डावे बाजूस धबधबे आहेत, ते फारच मजेदार दिसतात. या रस्त्याने हवा खाण्याकरितां पायी व घोड्यावरून पुष्कळ लोक जात येत असतात.

### क्यानॉट शिखर.

यांचें मूळ नांव "तंदुळनदी" असे आहे. याची

उंची ४६४४ फूट आहे. याचा रस्ता लिलीकाटेज बंगल्यानजीक महाबळेश्वर रस्त्यापासून पेटिटरोडने सुमारे ८०० पावले गेलेवर फुटतो व नागमोडीने वर जाऊन भिडतो, तसेच दुसरा रस्ता महाबळेश्वर रस्त्यानेही वर जातो. या पाइंटावरून चोहोंकडील प्रदेश फार रमणीय दिसतो. या पाइंटावर साफ जागा आहे त्याचे मध्यावर उच्चस्थानी हल्ली एक चबुतरामात्र आहे, व त्या लगत एक लहान झाड आहे. या शिखरावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पहाण्याची फार मजा असते. याचा रस्ता गाड्या येण्यासारखा आहे. परंतु काहीं ठिकाणी चढ बराच असल्यामुळे गाड्यांतून हिंडणारे लोक इकडे फार कमी येतात. मुंबईच्या सैन्याचा नायक आणि राजकुलोत्पन्न ड्यूक आफ कयानाटसाहेबसुद्धां येथे आल्याची निरंतरची स्मृति देण्या करितां त्यांचे नांव या पाइंटाला देऊन डिमॉक सुपरिंटेंडंटसाहेब यांनी या पाइंटास चिरंजीव करून ठेविले आहे. पूर्वी कामावर असलेवेळीं ह्यांनी आपल्या आगमनाने हे ठिकाण मंडित केले असलेमुळे त्यांचे नांव निघण्याची ही

( १९५ )

करामत करून ठेविली आहे. यास ड्यूक पाइंट किंवा क्यानाट शिखर म्हणतात.

**गव्हर्मेंट हौस किंवा प्रास्पेक्ट पाइंट.**

गव्हर्मेंट हौसचे दुसरे नांव बेलव्हिस्टा आहे. ही इमारत पश्चिम बाजूस अगदी डोंगराच्या गुंडेवर आहे. येथून थोडी कदमे गेलें ह्मणजे एक छोटे-खानी पाइंट लागतो त्याचें नांव “ प्रास्पेक्ट ” असें ठेविलें आहे. ही इमारत उंच जोतें देऊन भरपूर दोन मजली उठविली आहे. ही अष्टपैलु आकासाची मुंबईधरतीच्या इमारतीप्रमाणें दांघलेली असले-मुळें मालकमपेठेला एक मोठें प्रेक्षणीय ठिकाण आहे. दुसऱ्या मजल्याला बहुतेक बाजूंना ग्यालरी केली असल्यामुळें तर ही सुरेख दिसते. येथें स्वस्थ बसून लांबलांबचे देखावे पाहण्याची फारच मजा आहे. कॅंपोंडांत आणखी लहान लहान सोईस्कर इमारती आहेत, व आराम घेण्याकरितां जागा केली आहे. येथें पियानोचे दालन आहे, बिलियर्ड हाल आहे व येथील विहिरीला पाणी काढण्याकरितां एक हातपंप लावून सर्व ठिकाणी पाणी खेळविलें आहे. येथें नामदार.

साहेबांची स्वारी असतांना पाहणेस जाण्याची मनाई असते.

या बंगल्यासभोवार नानाकृति व नानातऱ्हेच्या फुलांनी सुशोभित असा नवीन व्यवस्थेशीर बगीच्या केलेला असलेमुळे तो फार रमणीय दिसतो. येथील कंपोंडांतच एक विस्तीर्ण लॉन्टोनेस कोर्ट केलेलें आहे. त्याचे आसपास दाट झाडी असून तें अगदी पाइंटाचे माथ्यावर असलेमुळे दिवसा केव्हांही तेथें खेळण्यांत गुंग झालें तरी मुळींच श्रम वाटण्याचें कारण नाहीं. या इमारतीचे खालचे टप्यांत मुंबई पाइंटाचे वाटेवर औरस चौरस सुमारे १२०० फूट जागेतील झाडी तोडून पोळोच्या खेळाकरितां जागा तयार करण्यांत आली आहे. तेथें चालणारा सर्व खेळ येथील बागेतून छानदार दिसतो. प्रास्पेक्ट पाइंटावर उभें राहिलें असतां, उजवे हातास एल्फिन्स्टन व डावे हातास मुंबई पाइंट हे मूर्तिमंत उभे राहिलेले दिसतात. मार्गे वळून पाहिलें ह्मणजे एकसारखा हिरवागार प्रदेश दिसतो. त्याची शोभा लिहिण्यापेक्षां पांगली समजेल.

( १९७ )

## केटस्पॉईट

याला येथील गांवचे लोक नाकेरिखड असे म्हणतात. हा येथून जुने पांचगणी रस्त्यावर फक्त चार मैल आहे. येथे पाहण्यासारखा एक विलक्षण मोठा खडक आहे. याची दर्शनी बाजू कृष्णानदीचे खोऱ्याकडे खांबाप्रमाणे उभी आहे व मागील बाजू दादर केल्याप्रमाणे आहे, तीवरून चढून जातात. जवळच सुमारे १०० फूट उंचीचा खडपा आहे. तो जणुं या मोठ्या खडकाचे पिळूंच बाहेर पडलेले आहे की काय असा दिसतो. ह्या खडप्यापासून सहा फुटावर याचा जनक खडक उभा आहे. या दोघांची ताटातूट झाली होती परंतु आतां त्यांच्याच जातभाईनीं मध्ये पडून दोघांचा संबध जोडला आहे. हे मध्यस्थ गृहस्थ फार कृश व किरकोळ घराण्यांतील असल्यामुळे योरांप्रमाणे याजवर एकदम पुष्कळांची धाड घालण्याची गोष्ट तर एकीकडेच राहिली परंतु जो कोणी एखादा त्यास भेटण्याची इच्छा करील त्याला नम्रतेनें खालीं मान घालूनच गेले पाहिजे. तो जर इकडे तिकडे पाहिल तर त्याची या मध्य-

स्थांस फार चीड आहे. अशा रीतीने जपून मोठ्या कड्याचे मस्तकावर जाऊन बसले ह्मणजे देशाकडील बाजू लांबपर्यंत दृष्टीस पडते. परंतु इकडे देखावे वगैरे काहीं मिळावयाचे नाहींत. तथापि खालील कृष्णानदीच्या प्रवाहाची वेडोंवांकडों वळणे व लहान लहान पिकाची असंख्य भातखाचरे यांची मात्र फार शोभा दिसते. कमलगड, पांडवगड व मांढरदेव हे डोंगर फार भव्य दिसतात. तायघाट मध्यंतरीं आड असल्यामुळे वाई मात्र येथून दिसत नाहीं. डोंगर अगदीं जवळ दिसलेमुळे पावसाच्या पाण्यानें खणून खणून पडलेल्या त्यांवरील पनाळी फार भयंकर दिसतात. रवरी धावेच्या गाड्या इकडे येण्यासारखा अलीकडे रस्ता केला आहे. पुणे रस्त्यानें वेण्णा तलावाच्यापुढें सुमारें दीड मैल गेलें ह्मणजे या पाइंटाचा रस्ता फुटतो. ही फुटवाट जुन्या मालकमपेठचे रस्त्यांत मोडत होती, तेव्हां हिला फेरीसाहेबाचा रस्ता असें ह्मणत असत. ही अगदीं पाउलवाट असून दह्याट गांवांकडून आली आहे.



## बेकवुइथसाहेबांचें थडगें.

येथील चर्चाचे मागील बाजूस चर्चाला लागूनच उच्च ठिकाणीं बेकवुइथसाहेबांचें फारच उंच थडगें बांधिलें आहे, तें इतकें कीं पांचगणीकडून येथें येणारे लोकांना हें बऱ्याच अंतरावरून दिसत असतें. समुद्राच्या पृष्ठभागापेक्षां याची उंची ४५५८ फूट आहे.

यावर चढण्याची वाट हल्लीं फार खराब झालेली आहे. थडग्यावर ३० फूट उंचीचा साधा चौकोनी मनोरा आहे. हें सर्व काम या साहेबांच्या मित्रमंडळींनीं वर्गणी करून केलें आहे. यास एकंदर ३००० रूपये खर्च आला आहे. बेकवुइथसाहेब १८३१मध्ये या ठिकाणीं परलोकवासी झाले. त्या वेळीं हे सर्व हिंदुस्थानच्या सैन्याचे सेनापति होते. हिंदुस्थानांत लढाया सुरू झाल्यापासून वाठलूंच्या लढाईपर्यंत नांवाजलेले लोकांच्या मंडळींत यांची गणना होत होती, आणि अद्यापिही होत आहे. येथें वरील स्नेही मंडळींनीं एक शिलालेख करून बसविला आहे. दुसरा त्यांच्या अनाथपत्नी-

कडून संगमरवरी शिलालेख आलेला होता तोही आणखी येथे ठेविला आहे. परंतु येथील हवेने हा दुसरा लेख १८४३ तच खराब होऊन लागेनासा झाला आहे. पहिला लेख तरी काळा झाल्यामुळे वाचण्याची पंचाईत पडतेच, तथापि दुसऱ्या इतकी याची दुर्दशा उडालेली नाही. यांतील गृहस्थ पिशाच होऊन लोकांना पीडा करू लागल्यामुळे येथील लोक या थडग्यापुढे नारळ फोडितात, देणे देतात व कित्येक कौलही लावितात.

पहिला लेख पश्चिम वाजूस लाविला आहे त्यांतील मजकूर येणेंप्रमाणें:—

“ लेफ्टेनेंट जनरल थामस सिडणे बेकनुइथ  
K. C. B. मुंबईचे गव्हर्नर आणि सेनापति  
व राणीसरकारच्या तोफखान्यावरील कर्नल  
यांचे स्मारक. ”

पुष्कळ दिवस अप्रतिम नोकरी बजावून शेवटीं तारीख १५ माहे जानेवारी १८३९ रोजी महाब-  
लेश्वर पर्णकुटिकेत यांस देवाज्ञा झाली. वय ६०  
वर्षे. “ यांच्या दिलदार स्वभावाची व मनमिळाऊ-

पणाची शिकस्त वाटून त्यांच्या मित्र मंडळीनीं हें स्मारक केलें आहे. ”

पूर्वेच्या बाजूस दुसरा लेख आहे तो असाः—

“ किलहेडच्या परलोकवाशी बुल्यम डगलस साहेब बार्ट याची मुलगी व बेकवुइयसाहेब यांची पत्नी मेरी हिनें आपल्या नष्ट भ्रताराच्या अपार प्रेमाचें सूचक ह्मणून हा शिलालेख करून वसविला आहे. यांच्या आकस्मित मृत्यूनें माझा सखा, सहचारी आणि उपदेशक मला जगांत राहिला नाहीं. ख्रिस्ती धर्माला साजणान्या त्यांच्या आंगच्या मनमिळाऊ पणाचा लाभ व संसारसुखदुःखरहस्य यांला मी आतां अंतरलें. हा जो घाला पडला त्याचें शांतवन केवळ त्यांच्या आत्म्यास शांति मिळाली असें मनांत आणूनच केलें पाहिजे. दुःखानें होरपळून गेलेल्या माझ्यासारख्या अनाथ विधवेच्या अंतःकरणांतिल दोन शब्दांस त्यांच्या कळकळीच्या मित्रांनीं बांधलेल्या या थडग्यांत जागा दिली ही त्यांची मजवर मोठी दया आहे. ”

( २०२ )

दि लेडी नॉर्थकोट राइड

व

दि नार्थकोट पाइंट.

बॉबिंगटन पाइंटावरून खालच्या रस्त्याने सुमारे सवा मैल ब्र्यूव्हॅलीकडे जाण्याच्या रस्त्याने गेलें असतां, उजव्या हातास फक्त स्वतःच्या किंवा बोड्याच्या पायीं फिरण्यासारखा एक बोळवजा नुकतांच ( सन १९०० सालीं ) मार्ग केला आहे, तो लागतो. त्यास आमच्या हल्लींच्या उदार व लोकाप्रिय मुंबई सरकारच्याच पत्नीचें नांव देण्यांत आलें आहे. हा सुमारे दोन मैल लांब आहे. या रस्त्याचें काम करण्यास नार्थकोट साहेब आणि इतर युरोपियन लोक यांनीं आपली खासगी वर्गणी करून पांचशें रुपयांची रकम घातली आणि या ठिकाणीं लेडी नार्थकोटसाहेबांची चिरकालची आठवण राहिल असें करून ठेविलें आहे. तसेंच हा रस्ता जात जात ज्या विशाल कड्यावर जाऊन पोहोचून पुढें जाण्यास वाव नसल्यामुळें पसरून जणुं काय खालीं उतरून जाण्यास मिळेल कीं नाहीं अशा स्थितींत वाटा

धुंडीत आहे असा दिसतो, त्या कड्याच्या ठिकाणाला खुद्द आपले हल्लींचे इलाखाधिपति नामदार नार्थकोट साहेब यांचें नांव दिलें आहे. याप्रमाणें अलीकडच्या मुंबईचे गव्हरनरांपैकीं यांचेंच नांव कायतें जुन्या बड्या साहेब लोकांच्याप्रमाणें महाबळेश्वरी लोकांकडून अमर करण्यांत आलें आहे.

या मार्गानें गाडी तर मुळींच जाऊं शकत नाहीं. कारण हा मार्ग जमीन खोदून काढून केला आहे, यामुळें फारच अरुंद झाला आहे. परंतु गाडींतून जाणारे लोक या मार्गानें जरी पायीं किंवा घोड्यावरून गेले, तरी त्यांस सूर्याकिरणापासून त्रास होण्याची बिलकूल भीति नाहीं, अशी गर्द झाडी या मार्गाच्या दोहों अंगांस राखून हा मार्ग काढला आहे. शिवाय या झाडीमुळें वाटेचे चढउतार पार टाकून गेल्यानें श्रम होऊन आंगाची जी तलखी होणार तिचेंही कांहीं अंशीं निरसन होतें. याप्रमाणें या वृक्षमंडपांतून (Glen) अगदीं पाईंटावर आल्यानंतर पुढील खोऱ्यांत डोकावून पाहिलें असतां कोयना कांठचा (Koyana valley) लांबवरचा प्रदेश दृष्टीस पडतो. तो इतर न-

द्यांच्या कांठच्या प्रदेशाप्रमाणे उगीच सामान्य तऱ्हेचा नाही. ह्यणजे त्यांतील झाडी उंच आणि दाट वृक्षांची असल्यामुळे फारच भेसूर झाली आहे. कारण, मोठमोठाल्या तक्तपोशीच्या कड्या, गवत व शेवाळ हीं कोयना कांठाला जितकीं विपुल सांपडतात तितकीं दुसऱ्या ठिकाणीं सांपडत नाहीत. तसेंच रानटी श्वापदेही येथे फार आहेत. यामुळे हा कोयनाकांठ वरून पाहणारांस एकसारखा हिरवा पट्टा काढल्यासारखा दिसत असल्यामुळे फार छान दिसतो. हा कोयनाकांठच्या प्रदेशाचा देखावा महाबळेश्वरच्या आणखी कोणत्या तरी गाडी रस्त्याने जाऊन गाडीतून हिंडण्याचे पूर्ण शोकी गृहस्थ पाहूं म्हणतील, तर मात्र तो त्यांना कोठेंच दुसरीकडे दिसणार नाही. पुढील बाजूस सॅडलबॅगचा डोंगर फार स्पष्टपणे दिसत असतो. या लेडी नार्थकोट रस्त्याने एक मैल गेल्यावर डाव्या हातच्या बाजूस ६ फूट रुंदीचा एक घोडेरस्ता दृष्टीस पडतो. तो या रस्त्याच्या खर्चाच्या रकमेतून शिनशिन घळी (Robber' cave) पर्यंत दुरुस्त करून घेतला आहे.

या रस्त्यानें रोज सकाळीं हजारों लोक डोंकीवरून गवत वगैरे घेऊन मालकमपेठच्या बाजारांत विकण्यासाठीं कोयना खोऱ्यांतील आठ दहा कोसाच्या प्रदेशावरून लगवगीनें येतांना भेटतात. त्यांस तिकडील लोकस्थितीची व जंगलाची वरील माहिती विचारली असतां सहज मिळणारी आहे.

### मालकम टेंकडी.

बाजारांतून पूर्वेकडे तोंड करून चाललें ह्मणजे समोर हिरवा कोट व पांढरी टोपी घालून प्रमुखपणानें उंच बसलेली जी वामनमूर्ति दिसते तिलाच हें नांव आहे. हिच्यावर जो बंगला दिसतो, तो कार व हार्डिंग साहेबांच्या मालकीचा होता. परंतु आतां तो बोमनजी दिनशा पेटिट यांनीं खरेदी घेतला आहे. या बंगल्यावरून मालकमपेठ गांव व इतर टेंकड्या पाहण्याची फार मजा वाटते. हा बंगला प्रथम या ठिकाणीं जान मालकमसाहेबानें बांधून आपल्या लाडक्या मुलीचें चार्लट असें नांव या बंगल्याला ठेविल्यामुळे याला "मौंट चार्लट" असें ह्मणण्याचा पाठ होता. परंतु

१८५२ मध्ये विशपसाहेबांस असें दिसून आलें कीं गांवचे लोक मालकमचे घर असें ह्मणतात. तेव्हां लागलीच त्यांनीं त्याप्रमाणें नांव दिलें. याचे पायथ्याशीं सार्वजनिक उपयोगाकरितां विशपसाहेबांनीं एक तलाव बांधला आहे त्यास विशपतलाव ह्मणतात. या टेंकडीवरून प्रतापगडच्या पश्चिमे कडील बराच प्रदेश दिसतो, ही सांगण्यासारखी विशेष गोष्ट आहे.

### पाण्याचे धबधबे.

येथें तीन धबधबे आहेत, त्यांला हिंवाळ्यांत पाणी बरेंच असल्यामुळें ते प्रेक्षणीय असतात.

### चिनी धबधबा.

सासून पाइंट व फॉकलंड पाइंट यांच्या दरम्यानचे सखल जागेंत जे ओढे आहेत त्यांना मालकमगांव रस्त्याच्या दक्षणेस चिनी लोकांच्या बागेजवळ धबधबा आहे ह्मणून यास चिनी धबधबा ह्मणतात.

### धोबी धबधबा (फॉल).

हा धबधबा फार उंचावरून पडत नाही, यामुळें ह्या धबधब्याची मजा कमी वाटते असें नाही. हा फार



कोंडलेल्या जागेत पडत असल्यामुळे त्या स्थळाला जी शोभा दिसते, तिचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. सिडने व एल्फिनस्टन् पाइंटाच्या मधल्या घोडे-वाटेवर हा आहे. महाबळेश्वर वाटेने थोडे लांब गेले ह्यणजे डावे हातास धोवी फॉल अशी पाटी लावलेली दृष्टीस पडते, तेथून या धवधव्याची वाट फुटते. फक्त मार्यो किंवा घोड्यावरून जाण्याच्या उपयोगाची ही वाट आहे. धवधव्याचे ठिकाणी आले ह्यणजे दोन लांबायमान खडप्याच्या चिंचोळ्या जागेतून पाणी खाली आदळत असलेले दिसते. भोवताली हिरवीगार रंगाची घनदाट झाडी लागून गेलेली आहे. येथे चोहोंकडे सर्व शांतता असून फक्त पाण्याचा मात्र आवाज होत असतो, हे पाहून पुस्तकांतून वाचलेल्या अरण्याच्या देखाव्याचे वर्धनाचा बरोबर मोकबला आहे असे वाटून आनंद होतो. आजूबाजूच्या दाट झाडोतून या धवधव्याला जातांना व तेथे पोचल्यावर एखादे श्वापद हळूच पुढे येऊन आर्लिंगन देईल किंवा काय, अशी फार भीति वाटते. वाटेने फार रहदारी नसल्यामुळे व आजू-

वाजूला वस्तीच्या मुळींच अभावामुळे वाय्याने झाडांची पाने हालून जो आवाज होत असतो तो ऐकून अगदी पांचावर धारण वसून जाते आणि एखादे हिंसक जनावर आपली चाहूल झाल्यामुळे उठून खुजवुजले असे वाटून अगदी जिवांत जीव रहात नाही. याकरिता बरोबर मंडळीचा समुदाय असला ह्मणजे भीति न वाटता चांगला दम येतो, याकरिता एकट्या दुकट्याने येथे जाणे चांगले नाही.

### वेण्णा धवधवा.

मालकमपेठ गांवानजीक पाचगणी रस्त्याचे वाजूस एक मोठे सरोवर आहे त्याच्याकडे या धवधव्याचे जनकत्व आहे. पावसाळ्यांत अति पर्जन्याने हे सरोवर जेव्हां उचवळत आणि गुळण्या टाकीत असते, तेव्हां वेण्णानदी या सरोवरांतून बाहेर पडल्याबरोबर मंदगाते जात आहेसे पाहून मनांत असा तर्क येतो की माहेराहून सासरी जाणे हिला अगदी नकोसे असल्यामुळे ही अशी रेंगाळत आहे की काय कोण जाणे ! पण तिचे तें रेंगाळणे फार वेळ टिकत नाही. मंद स्थितीत सुमारे ३ मैल प्रवास

केल्यावर पतिसमागमाच्या आनंदलहरी तिच्या हृदयांत येऊं लागून तिचें पाऊल वेगानें पुढें पडूं लागतें, व प्रत्येक पावलास पुढें जाण्याची तिची उत्कंठा अधिकच तीव्र होते. अशा प्रेमलहरींनीं ती अगदीं बावरी होऊन जाऊन गर्जना करीत करीत ५०० फूट उंचीच्या कड्याखालीं उडी घेते तेव्हां तिला जे रागाचे कलहोळ येतात त्यामुळें दशदिशा भरून जाऊन आसमंतांतील इतर ध्वनि पंचत्वाप्रत पावल्यासारखे भासतात, आणि धवधव्याच्या आघातानें तळांत असह्य वारा उत्पन्न होतो. अशी बेफाम झाल्यामुळें सर्व उदकसंचय अत्यंत तप्त होऊन त्यास उसळ्या येत आहेत व त्यांतून स्फटिका सारख्या शुभ्र व हिऱ्यासारख्या तेजोमय, अंबुकणांच्या बाष्पांचे अनंत लोळ निघत आहेत कीं काय असा भास होतो ! यावेळीं हिच्या मैत्रिणी लांबलां ठिकाणांहून येऊन हिला भेटत असतात. अशा झपाट्यानें चाललेल्या स्त्रीस जर कोणी अडथळा केला तर तिचा क्षोभ होऊन ती ज्याप्रमाणें अडथळा करणाराला झिडकारून देते त्याप्र-

माणें पाण्यांतून सोडलेले हलके पदार्थ धवधव्याच्या माथ्यावर परत उडून येतात.

कित्येक विचित्र जिज्ञासूंस या धवधव्याची शोभा तळाशीं कशी दिसत असेल हें जाणण्याची उत्कंठा असेल त्यांनीं ज्या ठिकाणीं धवधवा पडत असतो त्याचें समोर येऊन बसावें. या ठिकाणीं उभें राहून वर पाहणाऱ्याच्या अंगीं असामान्य धैर्य असेल तरच त्याचा निभाव लागतो. ज्यांचें धैर्य दगडासारखें असतें ते जिवावर उदार होऊन आपली उत्कट जिज्ञासा परिपूर्ण करण्यासाठीं आपले जिवि आपल्या वाटाड्याच्या हवालीं करितात. हे वाटाडे येथील खेड्यांतील लोक असतात. यांना सहवासामुळें कसलीच भीति वाटत नाही. हे त्यास धवधव्याचे मागें घेऊन जातात. अशा ठिकाणीं उभें राहून पुढें पडणाऱ्या प्रचंड वारिप्रपाताकडे पहात, व रंध्रास भेदून जाणारा वारिनिर्घोष ऐकत, असतां मनाची जी स्थिति होत असेल तिची वाचकांनींच कल्पना करावी. अशा ठिकाणाहून जे सुरक्षितपणें परत येत असतील, त्यांस मृत्युमुखांतून बाहेर पड-

ल्यासारखें होऊन, आपला पुनर्जन्म झाला असें वाटेल यांत शंका नाही.

आक्टोबर महिन्यानंतर या नदीचे पाणी कमी होऊन धवधव्याचा पाऊण हिस्सा खडक पुढें झुकल्यासारखा असल्याने प्रवाह टप्पाटप्पानें जातो आणि मग खाली आपटतो; यामुळे जे स्फटिकासारखे वारिविंदु उडत असतात त्यांवर सूर्याचे किरण तिरकस पडून सभोंवार इंद्रधनुष्याचे कडे दिसते तें फारच शोभा देते. ज्या कड्यांवरून धवधवा पडतो त्याच कड्यांवर खालून वर मेटाकुटीनें जातां येते. परंतु अंगावरचीं पांघरणें मात्र बहुतेक तुषारांनीं ओलीं होतात.

याला जाण्यास दोन वाटा आहेत. एक सातारा रस्त्याला अडीच मैल गेल्यावर डावे बाजूनें लिंगमळा बंगल्याजवळून वाट फुटते ती पाऊल वाट, व दुसरी केट पाइंटानजिक पुणें रस्त्यापामून निघते ती. या दोन्ही वाटांनीं मनुष्य धवधव्याच्या माथ्यावर येऊन पोहोचतो.

## लोकसंख्या.

सन १९०१ सालाचे खानेसुमारीप्रमाणें खुद्द मालकमपेठेंत कायमचे राहणाऱ्या लोकांची संख्या ९३४७ आहे. याशिवाय जंगलांत चार ठिकाणीं धावड लोकांची वस्ती आहे, ती मालकमपेठ गांवांतच मोडली जाते. येथील मूळ रहिवाशी लोकांच्या चार जाती आहेत. त्या कोळी, कुळवाडी, धनगर आणि धावड ह्या होत. परंतु ह्या ठिकाणाची रानटांपणाची स्थिति जाऊन त्यास मैदानांतील शहराप्रमाणें व्यवस्थितपणाचें स्वरूप आल्याबरोबर व्यापारी वर्गाला लोभ उत्पन्न होऊन ते येथें येऊन दुकानें थाटून राहिले. यामुळें आतां सर्व जातीचे व सर्व धंद्याचे लोक निरंतरचे येथें राहणारे बनून गेले आहेत. जेथें जीवितास व वित्तास धक्का पोंचण्याचें भय नाहीं त्या ठिकाणीं हवापाणी वगैरेविषयीं कोणत्याही प्रतिकूल व

अनुकूल गोष्ठी मनांत न आणतां पोटाकरितां मनुष्य गेल्यावांचून राहत नाही. याच तत्वावर हल्लीं येथें ब्राह्मण, गुजर, मारवाडी, मुसलमान वगैरे जाती वरकतीचे धंदे करीत आहेत. सर्वांत खरे व्यापारी वाणी, गुजर आणि मारवाडी लोक आहेत; आणि त्यांचें साधारण वस्ती असेल तेथें दुकान नाही असें कालत्रयीसुद्धां होणार नाही. त्याप्रमाणें त्यांची या जंगलां मुलखांतही बरीच दुकानें आहेत.

सर्वांत जास्त भरणा धावड जातीचा आहे. त्याचे खालोखाल कुळवाडी लोकांची वस्ती येथें व डोंगराखाली आहे. धनगर व कोळी लोकांची वस्ती ह्मणण्यासारखी येथें नाही, डोंगराखाली आहे. ह्या चार जातींच्या चर्येत व बोलण्यांत पुष्कळ तफावत आहे. कोळीलोक सर्वांत हुशार आहेत. ते लोक वांवेसूद असून त्यांची छाती रुंद व शरीर गोलदार असतें. त्यांची ठेवण रांठ असून दिसण्यांत ते आडमुठे दिसतात. मध काढणें, शेतकी, मजूरी व पारध करणें हे त्यांचे नेहमीचे धंदे आहेत. कुळवाडी लोकही शरीरप्रकृतीनें सद्द आहेत व कोळी

लोकांपेक्षा त्यांची सुरतही बरी दिसते. हे लोक सदांसर्वदां शेतांत खपत असतात. धनगर लोक पूर्वी फार भोळसर होते. त्यांचा त्यावेळीं दूध, व लोणी विकण्याचा धंदा होता. त्यांस वजन मापाची कांहींच माहिती नसे, त्यामुळे लोक त्यांस फार नाडीत असत. कोणी आपला पाय तागडीत ठेऊन माझा पाय दोन शेराचा आहे असें सांगून त्याच्या दडपण्याने वाटेल तितका माल लाटित असत. कोणी तागडीला बोट लावून त्यानें पारडे दावून धरून माझे बोट पावशेराचें आहे असें सांगून त्यांस अशा रीतीनें सपशेल फसवीत असत, असें सांगतात. परंतु अलीकडे ते फार हुषार झाले आहेत, तथापि त्यांचा स्वभाव तामसी नाही. हे लोक शरीरानें कृश असून कामाला कणखर नाहींत. हे लोक गुरें राखून आपल्या कुंटुंबाचें पोषण करितात. देशावरील धनगर लोकांप्रमाणें यांच्या जवळ बकरी किंवा मेंढरें नसतात. परंतु गुरें कांहीं तरी जवळ पाहिजेत, तीं नसल्यास त्यांचें लग्न व्हावयाचें नाही. या जातीची अशी समजूत आहे कीं ह्यशींना



जेव्हां वाघ किंवा चित्ते यांचा वास येतो तेव्हां त्या आपल्या पालकाच्या सभोवार फेर धरून उभ्या राहतात आणि ज्या बाजूने वास येत असेल त्या बाजूला शिंगे रोखून शत्रूचा चुराडा करण्याकरितां पवित्र्यांत उभ्या रहातात.

धावड किंवा लोखंडओतारी लोक हे मूळ कन्हाड गांवाकडून पाऊणशें वर्षांपूर्वी येथे आले. यांची जात मोठी कष्टाळू आहे. इतर जातीतील लोकांपेक्षां यांचीं गालाचीं हाडे उंच, डोळे बारीक, ओंठ जाड व वर्ण काळा असतो. यांचा लोखंड काढण्याचा धंदा बुडाल्यामुळे जमिनी घेऊन शेतकी करण्याची यांना गोडी लागली आहे. परंतु मजूरीच्या दांडगट कामांत यांच्या बायकांचा किंवा पुरुषांचा कोणीही हात धरू शकणार नाही. यांची वस्ती येथे फार आहे, तरी सर्व लोक मजूरीच्या धंद्यावर कमाई चांगली करून आनंदांत असतात.

### चरितार्थ.

मांस, दूध, आणि धान्य ही मनुष्याच्या उपजीविकेचीं मुख्य साधनें होत. यांपैकीं

कोणत्याही एकावर, दोहोंवर किंवा साऱ्या तिहींवर मनुष्यास आपला चरितार्थ करतां येतो. शिकार-करणें; मेंढरें, गाई, ह्यशी, वगैरे जनावरें पाळून दूध-दुभतें करणें; आणि जमीन तयार करून तींत धान्य भाजीपाला, फळफळावळ उत्पन्न करणें—या तीन गोष्टींपैकी पहिलीपेक्षां दुसरीस, व दुसरीपेक्षां तिसरीस अधिक श्रम, अधिक आत्मसंयमन व अधिक दूरदृष्टी लागते, हें सहज समजण्यासारखें आहे. तेव्हां ज्या लोकांत उपजीविकेचीं हीं तिन्हीं साधनें अस्तित्वांत आलीं असून त्यांची आवश्यकता पडूं लागली असेल, ते लोक पहिल्या किंवा दुसऱ्या साधनांनीं उपजीविका करणारे लोकांपेक्षां अधिक उद्योगी असले पाहिजेत हें उघड आहे !

फक्त मनुष्यमात्र या तीन प्रकारच्या आहारांपैकीं पाहिजे तो आहार करून राहूं शकतो. पण जसजशी त्याला उन्नतावस्था येत जाते, तसतसा त्याचा मांसाहार कमी होत जाऊन उद्विज्जाहार वाढूं लागतो, असें कित्येकांचें मत आहे. पण यथें विशेष लक्षांत ठेवण्या-सारखी गोष्ट ही आहे कीं, मनुष्याशिवाय इतर

प्राण्यांचे जे तीन वर्ग ( १ ) केवळ मांसाहारी ( २ ) केवळ धान्याहारी व ( ३ ) मांसधान्याहारी त्यांच्या निरनिराळ्या आहारांवरून केले आहेत, त्यांपैकी कौणत्याही वर्गांतिल प्राण्यांस आपले भक्ष्य "गोपाल" वृत्तीचे, किंवा कृषीवलवृत्तीचे अवलंबून करून संपादिताने नाहीं. अशा रीतीने आपला चरितार्थ करण्याची बुद्धि व सामर्थ्य फक्त मनुष्यांतच आहे. मनुष्याशिवाय इतर प्राणिसंख्येची बुद्धि नैसर्गिक प्राण्युत्पत्तीवर व भूमिगत उद्विज्जोत्पत्तीवर अवलंबून असते. ती कमी झाली की, त्यांची संख्या कमी होते, व अधिक झाली की, अधिक होते. मनुष्याची तशी गोष्ट नाहीं. त्याच्या शरीराच्या व मनाच्या विशिष्ट रचनेमुळे त्याला उपजीविकेस लागणाऱ्या पाहिजे त्या वस्तु हव्या तितक्या उत्पन्न करता येतात. यामुळे मनुष्यांची संख्या आणि त्यांस लागणारे अन्न हीं एकसारखीं वाढत आहेत.

हल्लीं या ठिकाणच्या लोकांच्या स्थितीला हें वरील तत्व सर्वथैव लागू पडतें. अशा येथील भयंकर जंगलांत महाबळेश्वर क्षेत्रानजिक नहर म्हणून गांव

होतें, तें हल्लीं मालकमपेठच्या गांवांत सामील झालें आहे. त्या गावांत शुद्ध धनगर लोकांची वस्ती असे. ते नेहमीं पुष्कळ गुरें वाळगून दुधदुभत्यावर आपल्या निर्वाहाची तरतूद करीत. सदरहूप्रमाणेंच जवळच्या खेड्यांतील स्थिति होती. कारण, मुलूख डोंगराळ असल्यामुळें शेतकीस जमीन फार बेताचीच. या डोंगरांत झाडी फारच गर्द असल्यामुळें मांसाहारी व उद्विज्जाहारी जनावरांना मग काय तोटा ! हीं मांसाहारीं जनावरें कोठें काहीं भक्ष्य मिळेंनासें झालें ह्यणजे मनुष्यवस्तीजवळ येऊन गुरां-ढोरांना फार त्रास देत. परंतु पुढें सुधारणा होऊन १८५३ सालीं येथील सरकारी जंगलाची हद्द ५ मैल ठरून मर्यादित झाल्यामुळें येथील लोकांच्या संवर्षांत पुष्कळ फरक पडला. जंगलांतील गवत मोफत मिळेंनासें झाल्यावर धनगर लोकांच्या “ गोपालवृत्ती ” चा पसारा त्यांना गुंडाळून ठेवावा लागला. त्यावेळीं पुष्कळ व्यापारी येथून व्यापाराकरितां लोणी घेऊन जात, ते अगदीं बंद पडले. तेव्हां उद्विज्जाहारी जनावरें नैसर्गिक भूमिगत उद्विज्जोत्पत्तीची-

मनाई झाल्यावरोवर कमी झालीं त्यामुळे मांसाहारी जनावरांनाही नैसर्गिक प्राण्युत्पत्तीची वाण पडली. ह्या धनगरी जनावरांचीं अर्भकें केव्हां तरी मांसाहारींच्या भक्ष्यस्थानीं पडत, तीं पडेनाशीं झाल्यामुळे त्यांनाही उतरती कळा लागली. याच पुरातन प्रचारांवरून धनगर लोकांत अशी चाल पडली आहे कीं, ज्या जवळ निदान दोनसुद्धां गुरें नाहींत त्यांचें लग्न होण्याची मुष्कील असते.

अंतर त्यांनीं कृषिविलवृत्तीचा स्वाकार केला. ते कुणवा लोकांप्रमाणें पांच मैलांतील खोऱ्याच्या तळभागांत शेतकी करूं लागले. डोंगराळ प्रदेशांत सर्व जंगल राखून ठेविलें, या व्यवस्थेंत शेतकऱ्यांचीच नुकसान झाली, आणि शेतकीला एकंदर जमिनींतून एक तृतीयांश जमीन मिळून तीही अगदीं संपुष्टांत आली. म्हणजे माणशी सरासरी अडीच एकर जमीन राहिली. पैकीं सातवा हिस्सा जमीन मात्र पाण्या खालचा ऊस, भात, खपली वगैरे पिकें होण्यास लायख अशी राहिली. इतक्या जमिनीवरच्या शेतकीवरच जर बहुतेक

लोकांनीं निर्वाह करण्याचें पूर्वीप्रमाणें अवसान घातलें असतें, तर त्यांना नुसती जगण्याचीसुद्धां पंचाईत पडली असती. आणखी या शेतकीची— शेतकीच्या उत्पन्नाची अगदीं अनास्था झाली आहे, त्यामुळें कृषीवलांतही कांहीं त्राण नाहीसा झाला आहे.

तथापि वर सांगितल्याप्रमाणें मनुष्यांची वाढ कमी झाली नाही. शेतकीची अशी आत्राळ झाल्यामुळें महाबळेश्वरच्या भोंवतालच्या खेड्यांतील लोकांची स्थिति घांटावरील खेडगळ लोकांपेक्षां निकृष्टतेस आली आहे, या कारणास्तव सडकेच्या कामावर किंवा मालकमपेठ येथें मोलमजूरी करून त्यास गुजारा करावा लागत आहे. मालकमपेठेस वाहेरून हवा खाण्यास पुष्कळ चैनी लोक येतात; त्यांच्याकडून यांना बरेंच काम मिळतें. तसेंच जंगलांत होणाऱ्या फुकटच्या व उपयुक्त जिनसांचा बराच खप असल्यामुळें त्यांत तर यांस याहून जास्त फायदा होतो. गुरांस खाण्यास व घराचीं छपरें करण्यास गवताची पुष्कळ चणचण असल्यामुळें, तें आणून विकण्यांतही त्यांना किफायत होते. त्याचप्रमाणें सर्पण, काठ्या, फणस, आंबे,

करवंदें, मधोचीं पोळीं, नेचे, आर्चिड, शेवाळ वगैरे किरकोळ जिनसाही ते लोक आणून विकतात. ह्या जिनसा काढून आणण्यास जितके श्रम होतात व दिवस मोडतात त्या मानानें पाहिलें असतां घेणारांस जरी त्या जिनसास पुष्कळ पैसे दिलेस वाटतें, तरी ते त्यांच्या मोडलेल्या दिवसाच्या मजूरीइतकेच पडतात. बांबूशिवाय वाकीचे जिन्नस फुकट आणतां येतात. आणि बांबूवदलसुद्धां ह्मणण्यासारखी फी द्यावी लागत नाही. एकंदरीत लागवडीची तूट जंगलांतील जिनसांनीं भरून काढावी लागत आहे.

सन १८५३ सालच्या फेरफारामुळें त्यावेळच्या कृषीवलवृत्तीच्या वर्गास जें नष्टचर्य प्राप्त झालें होतें तें हें मालकमपेठ गांव अशा रेघारूपाला येईपर्यंत पुरलें. अंगमेहनत करून पैसा मिळण्याचा क्रम १२ महिने चालत नसल्यामुळें शेतकीसारखें यांत सतत रावावें लागत नसे. असो. असा कामाठीपणाचा धंदा करणारे लोकांस त्यांचे जातभाई प्रथम हलके मानूं लागले व ते कमजातीचे लोक बनून गेले. पुढें सर्वांनांच दिवस वाईट आल्यामुळें कालगतीनें त्यांच्या

वरचा कलंक नाहीसा झाला आहे. मुक्रार जंगलाच्या हद्दीचे क्षेत्र ४,३३९ चौरस फूट ठरविले आहे आणि त्यांत लोकांचे पूर्वीचे हक्कांत फेरफार केला नाही.

मनुष्याच्या आहारवस्तु कष्टसाध्य आहेत, व त्यांची उपभोगेच्छा अमर्याद आहे, येवढ्या देान गोष्टी स्पष्टपणे ध्यानांत घेतल्या ह्मणजे, त्यास इतर प्राण्यापेक्षां शेंकडोंपट अधिक उद्योग कां केला पाहिजे, हें सहज समजणार आहे. हें ज्यांस पक्कें समजेल तो सहसा निरुद्योगी होणार नाही. याशिवाय निरुद्योगी लोकांस उद्योगी लोकांच्या वश होऊन किती त्रास सोसावा लागतो, हें ज्यांस कळले असेल तो तर स्वतः उद्योगी होईल इतकेंच नाही तर इतरांसही उद्योग करण्यास प्रवृत्त करील. विशेष उद्योगी मनुष्याचे सान्निध्य नसल्यास सामान्य उद्योग करून आयुष्य घालविणें शक्य आहे. पण कोणत्याही कारणानें उद्योगी मनुष्याशीं गांठ पडल्यास, एक तर त्यांच्या प्रमाणें उद्योग करण्यास, किंवा त्यांच्या आधीन होऊन तो ठेवावला त्या स्थितीत राहण्यास तयार झाले पाहिजे. उद्योगाचे



दोन भेद आहेत. एक नियामक व दुसरा उत्पादक. पहिल्या वर्गांत, राजे, मंत्री, शिपाई पोलिस वगैरे फक्त समाजयंत्राचे चालक किंवा व्यवस्थापक येतात. दुसरे वर्गांत शेतकरी, कोष्टी, सुतार वगैरे सर्व प्रकारचे धंदेवाले येतात. येथील बाजारांत व आजुवाजूला सर्व दुसरें वर्गांत येणारे लोकांची गर्दी आहे. त्यांचा उद्योगही दीर्घ आहे. वाण्याचे दुकानांत वाण जिन्नस असून आणखी भुसारमालही मिळतो; गंधी असून तो पटवेकऱ्याचेंही काम करितो; असा यांना उत्पादक उद्योगाचा कंटाळा नसल्यामुळे जंगलांत बसले तरी सर्व, व्यापारी लोक कसे टुमटुमीत आहेत.

### धावड कोली वगैरेंच्या चालीरीती.

येथें सर्व लोकांना मराठी भाषा समजतें. फक्त धावड व मुसलमान लोक खेरीज करून सर्वांची घरांतील बोलीही मराठीच आहे. धावड लोकांची भाषा मराठीच आहे, परंतु त्यांत हिंदुस्थानी शब्दांची वरीच भेसळ आहे. मुसलमान लोकांची मुसलमानी भाषा आहे. येथील सर्व लोकांच्या घरां-

वर व बंगल्यांवर कारोगेटेड पत्रे असून भिंती व लांकूड काम चांगलें मजबूत केलेलें असतें. प्रत्येक वराला किंवा बंगल्याला पुढें किंवा मागे जी खुली जागा असते, तिचे सभोंवार तांबडे लहान मोठे माणसाच्या डोक्यासारखे गुंडगुळे दगड गोळा करून आणून गडगडा घातलेला असतो. अशी दुसरीकडे कोठेंही पद्धत नसल्यामुळें परकीय मनुष्यास याची मौज वाटते. पेटेंत प्रत्येक वरामध्ये सुमारे तीन फुटाचा बोळ टाकून घरे बांधलेली आहेत; व घरांपुढें रस्त्यानजिक दाट छायेचा एकेक वृक्ष राखिला आहे; त्या झाडापासून उपद्रव झाला तरी म्युनिसिपालिटीच्या हुकुमावांचून त्याला धक्का लावण्याची मनाई आहे.

पेठेशिवाय आजुवाजूला झोंपडीवजा जंगलभर बंगले पसरलेले दिसतात. त्यांबद्दलचे पद्धतशीर कांहीं नियम नसावे असे वाटतें. सर्व बंगल्यांना कंपौड असून त्यांत सर्वत्र जंगली झाडांची छाया होऊन गेलेली असते. यामुळें बंगल्यांत बसलें ह्मणजे नेहमीं गार वारा येत असतो. बंगल्याच्या कंपौडांत नवीन

इमारत करणेकरितां झाडें तोडण्याची आवश्यकता पडल्यास त्याजबद्दल सुपरॅटेंडेंट साहेबांची परवानगी घ्यावी लागते. कोळी व कुणवी नेहमीं पाणी नजिक असेल तेथें झोंपडें बांधून राहतात.

धावड व धनगर लोक येथील कायमचे रहिवासी झाले आहेत. धनगरलोक नेहमीं गाई, ह्यशी बाळगून, दिवसभर त्यांस चरणीला नेऊन त्यांचे मार्गें फिरत असतात. त्यांना शेतवाडी क्वचित् असते. यांजवळ देशाप्रमाणें, मेंढ्या, बकरीं वगैरे नसतात. धावड लोकांना दाढी असते, व त्यांचा पेहेराव मुसलमानी धरतीचा असतो. बाकीच्या सर्व जातींचा पोषाख पुष्कळ अंशीं सारखाच असतो. कोळी लोकांचा धर्म हिंदु आहे. धनगर, कोळी व कुणवी यांचा एक ग्रामदेवता व दुसरी पालण करणारी देवता असते, त्याप्रमाणें येथील ग्रामदेव अनेक असून जन्नी ह्यगून एक रक्षक देवता आहे. तिला काहीं सार्वजनिक संकटनिवारणार्थ देणें घेऊन जाण्याची येथें पूर्वापार चाल आहे, त्याप्रमाणें हल्लीं ब्राह्मण,

वाणी उदमीसुद्धां वागूं लागले आहेत. येथें वन-  
 देवता, चेडे व पितर यांची आराधना करून आपल्या  
 कार्याला त्यांची अनुकूलता संपादण्याची फार चाल  
 आहे. या देवतांची पूजा वगैरे करणारे गुरव देवळां-  
 तच असतात. त्यांना देवापुढें येईल तें वेऊन राह-  
 प्यानें चांगलीच प्राप्ति होते. याशिवाय देवळांत  
 आणखी दोन मनुष्ये असतात त्यांस देवर्षी किंवा  
 देवाचे भक्त म्हणतात. त्यांच्या भाकणाला देव भाक  
 देतो अशी येथील मराठे, कोळी वगैरे लोकांची  
 समजूत असल्यामुळे त्यांजकडून हे गांवढळ लोक कौल  
 लावितात, आणि कौलांचा जबाब मागवितात. ह्यावर  
 येथील बहुतेक लोकांची फार श्रद्धा असते. इकडील  
 लोकांचा पिशाच्चयोनविर फार भरंसा आहे. आणि  
 त्या योनीपैकीं चेडे, पितर, मनुष्याचें बरें वाईट करणारीं  
 दैवतें आहेत असें मानून हे लोक त्यांस फार भजत  
 असतात. यामुळे त्यांच्या भगत लोकांची चलती  
 चांगली चालते. हे लोक आपल्यापैकीं ज्यानें कोणी  
 आपलें नुकसान, घातपात, चोरी वगैरे करून उप-  
 द्रव दिला असेल त्या इसमाचें कांहीं अनिष्ट करण्या-

बद्दल त्या भक्ताकडेून देवाला गाऱ्हाणें घालितात व त्याचा सुड घेण्याचा यत्न करितात. यामुळें सर्व लोक एकमेकांला वचकून असतात. या निरनिराळ्या जातींचा सोऱ्हरसंबंध होत नाहीं. हा फक्त जाती-तल्या जातींतच होतो. तथापि या सर्व जातींपैकीं उंच जातीच्या मनुष्यानें स्वयंपाक केला असला तर त्यापेक्षां कमी व त्याच्या जातीचे सर्व लोक तो घेऊन जेवण करितात. कोळी, कुणवी, धनगर या सर्व जातींचे लोक चांगले धट्टेकट्टे असतात. त्यांची कुटुंबेही फार वाढतात. ह्या जातींचीं माणसें लौकर थकून मरत नाहींत.

हिंदु धर्म व मुसलमानी धर्म यांचें मिश्रण होऊन धावड लोकांचा धर्म बनला आहे. हे सर्व मांसाहारी असून सांघडेल तेव्हां पारध करितात. यांचें नेहमींचें खाणें धान्याचें आहे. ते ते अस्सल प्रतीचें आणून चैनीनें खातात. ही जात फार कष्टाळु आहे, आणि नेहमीं मोलमजुरी करून उपजीविका चालविते. या लोकांचे घरीं हिंदूंचे देवही असतात. व त्या देवांचे ते हिंदू धर्माप्रमाणें पूजन करितात. हिंदूंचे

( २२८ )

सर्व सणाला हिंदुंप्रमाणें खाणें ठेऊन पोशाख नेहमीपेक्षां ते चांगला करितात. ही जात फार दारुबाज आहे.

## बाजार.

येथील बाजार अगदीं भरवस्तोंत आहे. बाजार वसला आहे त्या जागेला डोंगराचा उतार ( slope ) आहे, परंतु त्यांत टपे टपे ठेऊन थोडथोडी सपाट जमीन काढली आहे आणि त्यांत दुकानें घातली आहेत. लांबून ख्रिस्ती देवळाची उंच इमारत दिसते, त्याचे दक्षिणेस हा बाजार आहे. या मालक. मपेठच्या वस्तीला, पूर्वपश्चिम दुतर्फा घरे असलेल्या तीन सडका आहेत. यांपैकी दोन सडकाच्या बाजूनीं दुकानें बांधलेलीं असून नेहमीं त्यांत वस्ती असते. ख्रिस्ती देवळालगतच्या बाजूला सुमारे ४१५ घरे आहेत. येथें राहणारे सर्व लोक व्यापारी व नौकर आहेत. येथें इनामदार किंवा भिक्षुकी करून सुखवस्तु राहणारे लोक नाहींत. या बाजारानें २३ एकर १०७० यार्ड जागा भरून काढली आहे.

पेठेचे मध्यभागीं सर्व दुकानें आहेत, या भागालाच मुख्यतः मालकमपेठ असें म्हणतात. दुकानाच्या मागलि दारीं या दुकानदाराची कुटुंबे राहतात.

ब्राह्मण	मराठे	वाणीपंचम
पारशी	मुसलमान(काजी)	धावड
धनगर	कोमटी	मारवाडी
गुजर	जैन मारवाडी	शिंधी
रोटीवाले	भोरी मुसलमान	
मेमन मुसलमान	चांभार	वुरुड

इत्यादिकांची वस्ती आहे. यांपैकीं बहुतेक जातीच्या लोकांचीं दुकानें आहेत. त्यांत सर्व प्रकारचा माल मिळतो. परंतु तो सातारा वाईकडून येत असल्यामुळे महाग विकतो.

कोणते जातीचे लोक काय व्यापार करितात ते खालीं देतोः—

ब्राह्मणलोक—सराफी, अडाणी लोकांचीं पत्रे वगैरे लिहिणे आणि देवघेवीचे व गाहणापाणाचे व्यापार हे धंदे मुख्यत्वे करून करितात. त्यांचीं दुकानें आहेत.

पारशी—मेल कंत्राटदार व इतर लोकांस टांगे, फॅटर्णी भाड्याने देणे, युरोपस्थ लोकांस लागणारे दारू वगैरे पदार्थ, आगाऊ सूचना दिली म्हणजे फिश आणून देणे, बर्फ, सोडावाटर वगैरेचीं दुकानें या लोकांची आहेत.

मुसलमान—यांची चावडीनजिक म्युनिसिपालिटीने बांधलेलीं भाजीपाला व फळफळावळीचीं दुकानें आहेत. त्यांत हंगामाचे दिवसांत बटाटे, कोबां, फुलावर, नवलकोल, बीट, वाटाणे, या इंग्रजी भाज्या; कांदे, लसूण व इतर सर्व एतद्देशीय फळभाज्या व पालेभाज्या; स्ट्राबेरी, राजबेरी, गूजबेरी हीं इंग्रजी फळे; नागपूर कडील फळे; बसईचीं लाल केळीं; रत्नागिरी व गोमांतकचे हापूस पायरीचे आंबे; पुण्याकडील संत्रे, सफरचंद, अंजीर, द्राक्षे, चकोत्री, पेरू, आननस, सोनकेळीं, करवदें, जांबळें, लिंबें, आलें, तोरणें, अंबोळकी वगैरे एद्देशीय फळे कालमानाप्रमाणें मिळतात. इंग्रजी फळे व भाज्यांखेरीज सर्व माल बाई, सातारा वगैरेकडील असतो. इंग्रजी तऱ्हेचा माल मात्र येथें करितात.



मराठे, धनगर, कुणबी—येथें मराठे धनगरलोक गाई ह्यशी आणि शेरड्या वाळगून दूध व लोणी यांचा व्यापार करितात, हें वर सांगितलेंच आहे. शिवाय सीझनमध्ये वाईचे गवळीलोक आपली दुभर्ती जनावरें घेऊन येऊन येथें राहतात. जवळ पासच्या खेड्यांतील लोकही लोणी सांठवून येथें विक्रीस आणतात. येथें डेरी ( लोणीखाना ) नाहीं. पांचगणी येथील डेरीचें व मुंबईचें लोणी येथें विक्रीस येतें, तें पारशी व साहेबलोक मात्र घेतात.

मारवाडी—कापडाचा व भुसार माल ( बाजरी, जोधळें, तांदुळ, दाळ, मीठ. ) वगैरेंचा व्यापार करितात.

शिंपी—शिंप्यांचीं दुकानें येथें वरींच आहेत. कांहीं कापडाचा व्यापार करून शिवण्याचाही धंदा करतात. कांहीं नुसतें शिलईचें काम करणारे आहेत. पावसाळ्यांत काम नसलेमुळें बहुतेक निघून जातात.

वाणी, पंचमवाणी, तिराळे, गुजर व कोमटी—यांची किरकोळीनें वाणजिन्नस व भुसार माल विकण्याचीं दुकानें आहेत. तेथें सर्व प्रकारचें धान्य, गोडें तेल, खो-

बरेल, तूप, स्टेशनरी, वगैरे सामान मिळते. बाजरीचें पीठ, मैदा, रवा, वगैरेही मिळतात.

रोटीवाले—येथें रोटी चांगली मिळते, परंतु ती २० वर्षांपूर्वी मिळत होती तशी मिळत नाही. याचें कारण असें सांगतात कीं, ताडीवर जकात फार वसल्यामुळें ताडी येथें आणण्याचें परवडत नाही. ह्मणून बटाटे व दुसऱ्या वनस्पतींच्या दारूचा यांत उपयोग करावा लागत असल्यामुळें ताडीनें होत होत्या तशा रोट्या हल्लीं उत्तम होत नाहीत.

बोहरी व भेमन—यांच्या दुकानांत कांचेचे दिवे, त्यावरील चिमण्या, चिनी बशा पेले, स्कू, खिळे वगैरे व दुसरें पुष्कळ नकली सामान असून तूप, मेण मुंबईस, पाठाविणें वगैरेचाही हे व्यापार करितात.

धावड—हे मजूरीचीं कामें, गवंडी काम, शेतकी व बागाईताचें काम करितात, व जंगलांतून निरनिराळ्या प्रकारच्या काठ्या आणून विकतात, व कोणी हेलकऱ्याचींही कामें करितात.

**चांभार**—हे लोक उत्तम प्रकारचे वूट, स्लिपर व चढाव बांधितात. याशिवाय इतर घाटाचे जोडे करणारे चांभार येथे फार कमी असतात.

**बुरूड**—बुरूड लोक वेताचे करंडे, खुर्च्या, वगैरेचीं विणकर कामे करितात. शिवाय वांबूंचे तडे, पारसले पाठविण्याचे करंडे, आणि दुसरे सुपे वगैरे हर तऱ्हेचे जिन्नस करितात.

**खाटीक**—भाजी मंडईचेनजिक मटन मारकेट आहे तेथे बकऱ्यांचे व मेंढ्यांचे मांस, कोंबडी व कोंबड्याचीं अंडी मिळतात. याचे पलीकडे वीरू ( गोमांस ) विकण्याचा बाजार आहे. या व्यापाराला सरकारांनी मर्यादित केल्यास डोंगरमाथ्यावर पुढे गुरांचा तोटा पडण्याची भीति राहणार नाही.

याशिवाय गाड्या नीट करणारे घिसाडी, टिनचे डबे, कंदील करणारे टिनमन व फर्निचर भाड्याने देणारे हौउस एजंटही येथे आहेत. दवाखान्याजवळ ट्रेचर कंपनीचे औषधाचे व दुसरे साहेब लोकांचे खान्याच्या सामानाचे दुकान आहे.

लांकूड फाटी व कोळसा येथें स्वस्त मिळतो, तो धावड कुणबी लोक जंगलांतून आणून विकतात. येथें गवत विकावयास पुष्कळ येतें, व तितकें सर्व खपून लागलींच लोक परत घरीं जातात. बटाटे, मध व मेण या मालाची येथें उतारपेठ आहे. कोळी लोक जंगलांतील हजारों रुपयांचा मध आणून बाजारांत विकतात. तसेंच इमारतीचे जंगली कांपीव लांकूडही बाजारांत आड्यावर विकावयास बरेच येतें. कोंकणे तांदुळ, देशी तांदुळ वगैरे धान्यही येतें. कडवा, कोळंब, तावीट, कारवी, सागाचीं पानें, सापड्या, वासे वगैरे माल सकाळीं विक्रीस येतो.

मार्च महिन्यापासून येथें लोक येण्यास सुरुवात होते, तेव्हां दिल्ली वगैरेकडील जवाहीर विकणारे, काश्मीरकडील लोकरा कपडे विकणारे, दिल्ली आश्रयाकडील सतरंज्या विकणारे, फळफळावळ विकणारे यांची येथें गर्दी होऊन जाऊन बंगलेंबंगली विक्री करण्याकरितां ते फिरत असतात.

पठेंत पश्चिम अंगांस रोमन कॅथालिकचर्च आहे, व त्याच्या पलीकडे नवीन बांधलेली लायब्ररीची

टोलेजंग इमारत आहे. तेथून नजीक दवाखाना आहे. पूर्ववाजूस पेठेत अमेरिकनचर्च आहे; व त्याचे मागील अंगास मराठी शिकण्याची रे स्कूलची इमारत आहे. येथे एक धर्मशाळा चांगली बांधलेली आहे. नजीक फारेस्ट आफिसची सरकारी इमारत आहे. रे स्कूलच्या मागील अंगास सार्वजनिक पायखाने असून खाटोक लोकांना गुरे, बकरी कापण्याची जागा केलेली आहे. व येथेच महार व मांग लोकांच्या झोंपड्या आहेत. या मैदानाला बाँनी व्ह्यू असे नांव आहे. ही घाण या मैदानांतून काढून दुसरीकडे नेली ह्यणजे सँडल बँककडे तोंड करून घरे बांधण्यास फार चांगली जागा आहे.

प्रत्येक महिन्याचे पहिले तारखेस बाजारभावाची निरखपट्टी चावडीवर व फ्रिअरहालमध्ये लावितात. परंतु त्यांतिल दराप्रमाणे विकण्यास कोणी बांधले जात नसत. तथापि त्यांत विशेष फरक होत नाही.

---

## हॉटेले. (HOTELS.)

महाबळेश्वरह्नुवाखेरीज येथें पुरोपियन किंवा पारशी लोकांकरितां तीन हॉटेले ( खाण्याराहण्याची सोय असलेल्या संस्था ) आहेत. ( १ ) रिपन हाटेल येथील तार आफिसालगत आहे. त्यांत राहण्याची जागा, फर्निचर वगैरे उत्तम प्रकारचे असून सभोवारची झाडी सूर्याच्या प्रखर तेजाचा तर मुळींच आंत शिरकाव होऊं देत नाही. यामुळे ही हाटेल फारच सुखकर झाली आहे. तसेंच ही हाटेल अगदीं मध्य वर्तीत असून फ्रिजर हाल, जिमखाना, पोस्ट व तारआफिस याच्या निकट आहे. ( २ ) फाउंटन हाटेल दक्षिण दाजूस सासून पाइंटाच्या रस्त्यावर आहे. ह्या हाटेलला फार रमणीय ह्यू आहे. ( ३ ) हाटेल पूर्वे भागास या शैलाशिखराच्या शेवटास र्हेसव्ह्यू नांवाच्या इमारतीत आहे. येथून वेण्णा सरोवराचा व त्याच्या आसमं-

ताच्या झाडीचा चमत्कार व जिमखान्यांतलि खे-  
ळांची धुमश्चर्की पाहण्यास छानदार सांपडते. ह्या  
तिन्ही ठिकाणीं रोजचा आकार ४ रु० पामून ७  
रु० पर्यंत मिजासीचे मानानें द्यावा लागतो.

यहुदी आणि पारशी लोकांच्याकरितां येथें विश्रा-  
मालयें आहेत तीं—रे व्हिला, रायल फॅमिली व महाब-  
ळेश्वर क्लब. या संस्थांच्या व्यवस्थितपणाचा अनु-  
भव घेतलेल्या एका प्रवाशानें असें लिहून ठेविलें  
आहे कीं जे कोणी लोक यास उदार आश्रय दे-  
तात त्यांस त्यांचे चालक चांगली बरदास्त ठेवून  
खूष करितील. या विश्रामालयांत येऊं इच्छिणाऱ्या  
प्रवासी जनानीं त्यांचे चालकांस त्याप्रमाणें सूचना  
मात्र आगाऊ लिहून दिली पाहिजे.

महाबळेश्वरीं सर्व कांहीं चांगलें आहे पण एक मात्र  
चांगलें नाहीं; तें काय ह्मणाल, तर राहण्याची सोय. पण  
ही गोष्ट अंमलवाल्या, पैसेवाल्या इंग्रज लोकांस आणि  
फक्त पैसेवाल्या हिंदु, पारशी व मुसलमान लोकांस लागं  
नाहीं. पंचाईत पडते ती कायती गरीब लोकांची !  
अगोदर भीक, त्यांतून रोजगार मिळाला तर बायका

पोरें व इतर नातलग पोसावयाचे असल्यामुळें सदा-  
दित हातातोंडाशीं गांठ असते. तेव्हां येथें येऊन  
राहण्यास अद्वातद्वा खर्च कोठून करणार! शिवाय परत-  
त्रता विघ्नसंतोषीपणा करण्यास तर एका पायाव-  
रच तयार असते. आतां जे लोक धंदाउद्योग,  
शेतकी वगैरे करून दोन पैसे मिळवितात, व संचय  
करितात त्यांना ऐपत असते. परंतु त्यांना येथें जाण्या-  
पासूनचे फायदे कळत नाहींत. सारांश महाबळेश्वर  
आपलें असून तेथील सुख आपलें दैवी नाहीं. पण  
गरीब लोकांनीं असें ह्मणून पोटांत काय घालावयाचें  
आहे? यांच्या खेरीज अंमलदारांचा आणि श्रीमंत  
लोकांचा निभाव कसा लागावा? साहेबाला शिर-  
स्तेदार पाहिजे, कारकून पाहिजेत, पटेवाले पाहि-  
जेत. सारांश, बहुतेक त्यांचें हापिस पाहिजे. संस्था-  
निकांना त्यांचे कारभारी, त्यांचे शिक्षक,  
त्यांचे कारकून, त्यांचे चारदोन स्नेही, हुजरे, पाणके,  
आचारी, वगैरे लोक पाहिजेत. या लोकांची मात्र  
व्यवस्था नीट रीतीनें लागत नाहीं. संस्थानिकांच्या  
आश्रितांची स्थिति थोडी बरी असते. कारण, हे



आपल्या मालकाच्या बंगल्यांत कोठें तरी पडून राहतात.

पण साहेब लोकांच्या हापिसांतील नोकरांची फार त्रेधा उडून जाते ? सरकारांतून कितीही मोठे भाडें मिळालें तरी तेवढ्यानें उन्हाळ्यांत येथें राहण्यास चांगलें घर मिळत नाहीं. महिन्या दीड महिन्यासाठीं, पंचवीस तीस किंवा चाळीस रुपये देऊन कोणाला एखाद्या वाण्याच्या अंधान्या माजघरांत, कोणाला एखाद्या ब्राम्हणाच्या धुरकट स्वयंपाक घरांत, कोणाला एखाद्या कुणवटाच्या खोपट्यांत गुजारा करावा लागतो! तसेंच येथें पाण्याचीही मोठी सक्त मेहनत आहे. पाणी लांब असून खोल असल्यामुळे विहिरींतून एक घागर किंवा हंडा वर काढून घरीं आणून टाकी तोंपर्यंत हाताभयास आणि पाठीच्या कण्यास चांगलाच व्यायाम होऊन जातो ! कोणी विशेष वातबद्ध स्त्री असेल तर तिच्याकडून येथील विहिरीच्या दहा बारा घागरी रोज आणवाव्या, ह्मणजे एका पंधरवड्यांत तिचा बहुतेक वात झडून

जाईल असें आह्मांस वाटतें ! अशा अडचणीमुळें स्वयंपाक करण्यास ज्यांस फार ताप होत असेल कवा भांडीकुंडी व शिधासामुग्री यांची जुळवाजुळव करण्यास कपाळास पित्त येत असेल त्याला येथें ब्राह्मणाच्या एका व शूद्राच्या बऱ्याचशा खाणावळीत स्वस्थ वसून जठराग्नि शमन करण्याची सोय आहे. त्याबद्दल ब्राह्मणाचे खाणावळीस दरमाहा रूपये ८ पासून १० पर्यंत व शूद्रांच्या खाणावळीत कमी प्रतीचें खाणें खाल्यास दरमाहा रु० ५ पर्यंत आकार पडतो.

कोणी एकादा गरीब मनुष्य येथें येऊन आपली झोळी सजवीन ह्मणेल तर तेवढी मात्र सोय नाही. कारण येथें कोणत्याही जातीचें एकसुद्धां भिकार कोठेंही दृष्टीस पडत नाही. परंतु जर कशाचित् कोठें दृष्टीस पडलें तर त्यास पोलिस धरून हाकून लावितात. येथें गरीब भिकारी लोकांकरितां एक फंडाची रक्कम वर्गणी करून जमाविलेली आहे, त्यांतून त्यांस पैसा वाटितात. ही पट्टी जमाविण्याकरितां वर्गणीचें बूक सर्वांकडे घेऊन जाऊन त्यांच्या मर्जीप्रमाणें

त्यांजवर आंकडा घालून लागलोंच धर्मखात्याचा पैसा त्याप्रमाणें देऊन टाकितात.

तात्पर्य, जाग्याचे इतके हाल सोसून देखील येथें माहिना दीड माहिना काढणें फायदेशीर आहे. ज्या प्रमाणें तरूण स्त्रीला सासुसासऱ्याचा, नणंदाजावांचा किंवा दुसऱ्या कोणाचा कितीही जाच असला तरी जर तीवर नवऱ्याचें पूर्ण प्रेम असेल, तर त्याची तिला फिकीर वाटत नाही; उलट माहेरापेक्षांही सासरच अधिक सुखावह वाटते. ज्याप्रमाणें अवांतर गोष्टी-पासून कितीही त्रास झाला तरी एका हवेच्या सुंदर-पणामुळे बाकीच्या सर्व संकटांअडचणींची कोणास कांहीं दिक्कत वाटत नाही.

येथील सुखाची काय प्रौढी वर्णावी? वर्फ न घालतां गार व गोड पाणी; कोठेंही पडलें तरी गार व स्वच्छ हवा; गोळ्यांत पडा कीं पडवींत पडा, जामिनीस आंग लागल्यावरोबर निद्रेची मिठी, आतिशय भिकार जागेंत देखील एक टेंकूण, डांस किंवा पिसू दिसण्याची मारामार; कितीही श्रम झाले तरी सदरा काढून टाकून जरासें हुशश हुशश

केलें, पाण्याची एखादी चूळ भरून टाकली, पानसुपारीचा एखादा बार भरला, किंवा चिलमीचे— ( साध्या चिलमीचे ) व विडीचे चार दोन झुरके घेतले, कीं पुनः आपले पहिल्यासारखे हुशार ! कांहीं खाल्लें तरी साफ पचावयाचें—आणि कितीही खाल्लें तरी अधिकच खावेंसें वाटावयाचें अशी जेथील हवा, अशा ठिकाणीं जागेच्या अडचणीपासून होणाऱ्या त्रासाकडे कोणी फारसें लक्ष्य देत नाही. या कारणास्तव महादलेश्वरीं जाण्याचें जरी फुकाचें नाही तरी ज्यांना नोकरीचा धोशा पाठीमागे नाही असे लोकही येथें येतात. परंतु त्यांची संख्या फार थोडी असते, व पैसा खर्च केल्याचें पूर्ण फळ त्यांना मिळतें, इतकेंच नाही तर द्विगुणितही मिळतें.

अशी जागेची चणचण आहे तर मुंबईचे किंवा पुण्याचे सावकार लहान लहान घरे किंवा चाळी येथें येणाऱ्या कोणा सामान्य स्थितीच्या लोकांकरितां कां बांधून ठेवित नाहीत, अशी कोणी शंका घेईल; पण पैसेवाले लोक आपल्या रक्कमा येथें चाळींत वगैरे गुंतवून ठेवण्यास कां धजत नाहीत याचें

उत्तर असैं आहे कीं,—उभ्या वर्षाचें भाडें येथें ए-  
 प्रिल व मे या दोन महिन्यांत उभें करावें लागतें.  
 ह्यणजे बारा महिन्याचें भाडें या दोन महिन्यांच्या  
 सीझनवर किंवा ऋतूवर लादावें लागतें ! व त्यामुळें  
 दिसण्यांत त्या भाड्याची रक्कम फार जबर दिसते.  
 पण वास्तविक पाहतां इतकें भाडें घेऊन घरांच्या  
 मालकांस ह्यणण्यासारखा फायदा होत नाहीं. वा-  
 कीच्या गांवोगांव घरांत कोणी रहात नसल्यास कु-  
 लूप घालून जातां येतें, परंतु येथें त्यास निदान  
 पावसाळ्यांत कुलूप लावून ठेऊन चालत नाहीं.  
 कारण पर्जन्यातिशयामुळें पावसाळ्यांत घराचा  
 बचाव करण्यास गवताचा वगैरे बराच खर्च लागतो;  
 व त्यावर नेहमीं नजर ठेवावी लागते; तथापि  
 ज्याप्रमाणें बाजारांत येणारा माल आणि तो घेणा-  
 र्या ग्राहकांची संख्या यांचा एकमेकांवर परिणाम  
 घडतो, त्याप्रमाणें येथें जसजशी अधिक अधिक  
 सोईचीं घरे मिळूं लागतात तसतशी आरामासाठीं  
 येणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाईल असा आम-  
 च्या स्वतःच्या घरांवरून आह्मांस अनुभव आला आहे.

## बंगले.

या महावळेश्वरच्या हवापाण्याची प्रशंसा करावी तितकी थोडीच आहे यांत कांहींच संशय नाही, हें केवळ आह्मांच ह्मणतो असें नाही. परंतु याची सत्यता श्रमिान पुरोपियन व नेटिव कामगार व विद्वान डाक्टर लोकांच्या चिकित्सेनें चांगल्या आरोग्य वर्धनीय ठरलेल्या हवेचा अनुभव घेतलेले इतर सधन लोक यांच्या कृतीवरूनही उबड दिसत आहे. कारण या सानिटोरियमच्या सुखकर जागेवर येऊन राहण्याचे सोयीसाठीं कसले तरी वरें वाईट, “ हट किंवा काटेज ” नवीन बांधून ठेवण्याचा किंवा पूर्वी बांधलेले असेल तें या ठिकाणच्या अतिवृष्टीपासून, सुरक्षित राखण्याचा क्रम फार दिवसापासून चालला आहे. त्याचें पाऊल दिवसेंदिवस पुढेंच पडत आहे. यांचे मालक कोणी विलायतचे, कोणी मुंबई, पुणे, इंदूर, मिरज, जमखिंडी, असे दूरचे प्रदेशांतिल राह-

णारे असतांही त्यांनीं व आमचे मुंबई सरकार यांनीं येथें हजारोंच्या हजारों रुपयांचा खर्च करून या भयंकर जंगलांत वसाहात करून टाकिली आहे. असा या लांब लांब ठिकाणच्या श्रीमान लोकांच्या मनावर जो परिणाम घडला तो वस्तुस्थिति तदनु रूप असल्याशिवाय घडणार नाही हें आतां कोणीही कबूल करील.

या बांधलेल्या इमारतींत मालकांस प्रतिवर्षाच्या थंड व उष्ण काळांत जरी राहण्यास जालें नाहीं तरी त्यांच्या इमारती भाड्याने देण्याची त्यांची खुषी असल्यास त्या रिकाम्या राहत नाहींत एक ठेंच नाहीं, परंतु त्यांचें चांगलेंच रेलचेल भाडें मालकांस मिळतें. हें पुढील लिस्टावरून दिसेल. या प्रमाणें येथील वंगले, घरे, खोपटें इतर जमीनजुमल्याप्रमाणेंच उत्पन्नाच्याबाबीं झाल्या आहेत. अशा हवापाण्याचे सौख्योपभोगाकरितां दरसाल शेंकडों रुपयांचा येथें येण्यानें चुराडा झाला तरी त्याची कांहीं फिकार वाटत नाहीं. असें समजूनच बडेबडे साहेब लोक, महाराज छत्रपति कोल्हापूर,

महाराज होळकर, महाराज गायकवाड, कच्छचे राव, महाराज भावनगर, मिरज, कुरुंदवाड, व अक्कलकोट वगैरे ठिकाणचें सरदार, मारवाड उत्तर हिंदुस्थान वगैरे ठिकाणचे राजे लोक, लिमडीचे संस्थानिक, मोठमोठे जज्ज, वकील, बारिस्टर यांची येथें बरीच गर्दी झाल्यामुळें थोडें दिवस शहराची रोषनाई येऊन अगदीं जणू कांहीं घटोत्कचाचा बाजारच बनून जातो.

महाब्रह्मेश्वरीं येण्यांत खर्चाची मुख्यरक्कम ह्मटली म्हणजे घरभाडें होय. मोठमोठ्या साहेब व इतर बडे लोकांचे बंगले मालकमपेठेच्या वस्तीपासून दूर आहेत. त्यांपैकीं कांहीं बंगल्यांत मात्र मालकाखेरीज कोणी लोक भाड्यानें राहत नाहींत. त्यांस पुढील यार्दीत आदमासिक भाडें सांगितलें नाहीं. ज्यांचें भाडें दाखल केलें आहे तेसुद्धां त्यांच्या मालकांस नकोसें असतील तेव्हांच दुसऱ्यास मिळतात. अशा भाड्यानें मिळणाऱ्या एकेका बंगल्याचें भाडें हिवाळ्याकरितां व उन्हाळ्याकरितां निरनिराळें ठरवावें किंवा दोही ऋतूंचें एकदम ठरवावें. त्याचा साधा-



रण मगदूर किती आहे हे आम्ही पुढील कोष्टकांत दिले आहे. या ठिकाणी भाडे हटले ह्यणजे आठ दिवस राहिले तरी सीजनचेच भाडे द्यावे लागते. कारण घरवाल्यांना वर्षाचे भाडे आठ महिन्यांत वसूल करून घ्यावे लागते. कदाचित् कोणास वाटेल की इतकाले भाडे घेतात त्याअर्थी घरवाल्यांची चैन असेल; परंतु ही समजूत खोटी आहे; कारण, साधारण बंगला बांधण्यास देखील पैसा व श्रम फार लागतात. या दुःखासही घरवाले इतके भीत नाहीत. परंतु पावसाळ्यामध्ये घरे जतन करण्याचे काम फार कठीण असते. कारण पाऊस फार अवखळ व वादळे फार असल्यामुळे घरांचा खुळखुळा होऊन जातो व बांधण्याच्या खर्चापेक्षां डागडुर्जातच पुष्कळ पैशाचे नुकसान होते. इतकेही असून हे बंगले महालासारखे मोठे विस्तीर्ण किंवा सोईचे असतात असे नाही. त्यांना बहुधा ' हट ' अगर " काटेज " अशी संज्ञा असते व त्याचप्रमाणे त्यांचे स्वरूप असते. मुख्य सुख इतकेच की हरएक बंगल्यासभोंवार सुख-प्रद, रमणीय आणि गर्द झाडा असते, तेणेकरून

पूर्वीच्या ऋष्याश्रमाची किंवा पर्णकुटिकेची कल्पना मनांत येते. नामदार गव्हरनरसाहेब, डेविड सामून व सर दिनशा पेटिट यांचे बंगले राजकीय आहेत; परंतु अशा घरांची संख्या मोजण्यास हाताची बोटे देखील फार आहेत. मध्यम प्रतीच्या गृहस्थास मालकमपेठेत वाण्याउदम्याची रिकामी घरे व दुकाने राहण्यास मिळतात. कित्येक झोपड्या मोकळ्या जागेवरही आहेत. त्यांस मात्र भाडे वेताचे पडते.

या पुढे दिलेल्या यादीत दोन्ही ऋतूंचे प्रत्येक बंगल्याचे साधारणपणे पडणारे भाडे दाखवून त्याच्या कंपौडाचे क्षेत्र व त्याचे भुइभाडेही सरासरीने दिले आहे, ते अशाकरिता की यांपैकी एखादा बंगला खरदीच घेण्याचे कोणाच्या मनांत आले तर हे पुस्तक संग्रही ठेविल्याने त्यासंबंधी सर्व माहिती त्यास काढात बसण्याची बहुतेक तसदी पडू नये.

या सर्व बंगल्यांना तवेले व नोकर राहण्याच्या सोई केलेल्या आहेत यामुळे येथे येऊन राहण्यांत गाड्या घोड्याची हयगय होण्याची काळजी पडत

( १२१ )

नाहीं. व कोठें कोठें बंगल्यांत किर्लोही काढलेल्या असतात.

बंगला लहान किंवा मोठा असल्यास आणखी नजीकच चालचलाऊ गवती घरे करून घ्यावीं लागतात. येथें हाटेलांतून उताऱ्यांची गर्दी होऊन गेली म्हणजे असले गवती तंत्रु लोक राहण्यास नेहमीं करितात. हल्लींच्या पत्र्यांच्या घरांना व बंगल्यांना सुद्धा पूर्वी असेच गवती आच्छादन असे. परंतु त्याची जळून खाक होण्याची किंवा वावट लांनें वावडी उडण्याची फार धास्ती करीत वसू नही पुन्हां तें दर दोन वर्षांनीं पावसानें कुजलेमुळें जुनें काढून नवे करावे लागेच; या सर्व कारणांमुळें आतां जिकडे तिकडे पत्र्यांच्या इमारती झालेल्या दिसतात, तथापि पूर्वींचा नमुनाही कोठें कोठें नजरेस येतो.

या पुढील लिस्टाचा अनुक्रम सरकारी बंगला ( गव्हरमेंट हौस ) येथें असलेल्या सर्व बंगल्यांत अप्रतीम असल्यामुळें मूळारंभीं धरून एकंदरींचीं यादी केली आहे.

महाबळेश्वर येथील बंगल्यांच्या नावांचें लिस्ट .

( २९० )

बंगल्याचें नांव.	मालकाचें नांव.	क्षेत्रफळ. एकर गुंठे,	भाड्याचें प्रमाण.		लोकल फंडसहित आकार. ( अजमासें )
			थंड ऋतु १५ आ. १५ मा. ३१ जा. १५ जून	उष्ण ऋतु	
१ वेलाहिस्टा.	सरकारी.	११८७	१५०	६५०	३९ ०
२ टॅरीसिस.	”	”	३००	१०००	” ६ ३
३ पार्कहाऊस.	मि. तुळशीदास केशवदास. मुंबई.	१५६३३	२००	८००	” ५ १
४ वेस्टवुड.	मनमोहनदास रामजी.	९६६०	२००	१०००	” १ ३
५ राकडेल.	नसरवानजी धनजीशहा.	”	२००	८००	” ५ १
६ जिजिलान व धन. काटेज.	मि. फेरोजशा बोमनजी	९६६०	२००	१०००	” १ ३

४७	१३	११०
३८		
३७	१०	
४५	५	६
४८	५	९
४६	८	३
४२	१२	९
३६०	१५	
१९	१२	
१३	८	
५१	८	
१७	१३	३

१००	१००	१००
१००	५००	
१५०	८००	
१५०	६००	
१५०	७००	
२००	८००	
३००	१६००	
२००	१०००	
१५०	६००	
२००	१०००	
१००	६००	
१००	४००	
१५०	८००	

१५  
७६७  
११६२५  
४६१३  
४६२२  
१४६२४  
४  
३३६३९  
५६२४  
८६२०  
५६६  
५६२४

१३ मिथिबाई काटेज,	१० मि० केरावाला,
१० एलफिन्स्टनकोटज.	मि० केरावाला.
११ बायसे.	श्री० पंतसचीव भोर,
५२ परिवेगिडिला.	मि० केरावाला
१३ डैगलसनरे.	मूलराज खडव.
१४ सिडनीहौस.	अहमद हवीचभार्.
१५ हरूनविडला.	मि० हाजी इम्राहिम.
१६ बुडकॉन	एच. वकील.
१७ न्युजन्टलाज.	शेख अहमद इमाम.
१८ केग.	लखपति कोल्हापुर.
१९ हिल्स्टोन.	धनजीशा जमशेटजी.
२० केनिहलवर्थ.	मि. हिरजीभाई धनजीशा
२१ एलफिन्स्टनहाल.	जयशंकर रामनाथ.
२२ व्हॅलेंटाइन्लाज.	गोपालराव गायकवाड,
२३ त्रिश्रामदाऊ.	

( २५२ )

बंगल्याचें नांव,	भाळकाचें नांव.	क्षेत्रफळ. एकर गुंठ.	भाड्याचें प्रमाण. थंडांतु उष्णऋतु १५अ १५ मा. ३१ जा. १५ जून	लोककळंडसहित आकार. ( अजमासें )
२४ सिव्हु.	खा. बहादूर रतन मंवरजी	२६३०	२००	८ १२ ३
२५ बेलमान्ट हौस.	शेट त्रिभुवनदास.	४६४		२१ १२ ३
२६ आयनरूफ.	मि. लक्ष्मणासिंग.	५६३३		६१ १४ ३
२७ बाडिकलाज.	मि. माणिकजी बोमनजी.	० स्टजप्र ०	१००	
२८ ग्वाळियरलाज	हजीअदम सुलेमान.	७६३१	१५०	२४
२९ म्यु. गव्ह. बंगलेन.	१ सुपरिंडेंट महाबळेश्वर.		१५०	
३० नं० २				
३१ नं० ३				
३२ नं० ४				
३३ नं० ५				

युरोपियन लोकांस म्युनिसिपालिटी  
भाड्यानें देते.

२३ वेव्हरली, अनबाई मि. हिरजीभाई धनजी- शहा.	२	१५०	८००	४२	८
२५ व्हेलिव्ही. हजाअदम सुभेमान.	६८२४	१५०	७००	२१	१४
२६ हव्हेनो. वाळकृष्ण सायना.	५८३३	१००	१०००	६१	
२७ गळेगरी. मि. जे मोकडोनल,	१३८८	२००	८००	१४०	
२८ ताङ्गपान काटेज. मि. संवरजी रस्तमजी.	२८१४	१५०	६००	४७	
२९ न्यू क्लिफ्टन काज. श्री. संस्थान सुधीळ.	४८१२	२५०	७००	१४	
३० बर्ड्सनेस्ट. मि. एदलजी दिनशा.	६	१५०	६००	६३	१२
३१ बारचेस्टर. मि. जे. बी. मर्षबान.	७८५	१००	१०००	७५	
३२ बेलाव्ही. मि. कुंवरजी कावसजी.	६८२४	२००	१०००		
३३ फाउन्टन हाटेल. साणि बेल्विडेरी.		२००	८००		
३४ बोनोव्ही. डी. मरू.	६८७	१२०	५००	६५	९
३५ जुबिली वटिज. मि. डॉ. आरिआ.	८०१	१००	४००		
३६ रोज काटेज. मि. कर्सनदास, मुंबई.	३८१०			३२	८
३७ मलबरी काटेज. मि. रणछोडदास त्रिभुव- नदास, मुंबई.		७५	३००		

बंगर्याचें नांव.	मालकाचें नांव.	क्षेत्रफल. एकर गुंठे.	भाड्याचें प्रमाण- थंडकतु उष्णकतु १५ सा. ३१ जा. १५ जून	लोककण्डसहित साकार. (अजमासे)
४८ सनीसाईड.	मि. ना. वि. मंडलिक मुंबई. कुवरजी आरदेसर. मि. भगवानदास, मुंबई. मि. रस्तमजी कामजी वा- डिया, मुंबई. मि. धनजीशा जमशेटजी. मि. खरशेटजी दादाभाई. सातारा.	२२०३२ २६२५ ५६४	१००	२१४ २
४९ सनीकाटेज.			५०	
५० सनीलाज.			१००	
५१ अपनाकाटेज.			४००	
५२ सिंगफीरड.			२५०	
५३ वाडियाकाटेज. (जुनी शाळा.)	७५	३००	२९१४	
५४ वाडियालाज.				
५५ रिपन हाटेक.				

( २५०० )



५६	स्टोन हाऊस.	मि. नसरवानजी डोसा- भाई, पुणे.	१६२७	२००	८००	
५७	वेस्ट लाज.	मि. माणिकजी बमनजी.		२००	१०००	
५८	रिट्टीय.	मिस. वुइलसन.		१००	२००	
५९	पोस्ट आफिस.	सरकारी.				
६०	रेलियाफ आफिस.	सरकारी.				
६१	सेंट क्लेर विहारा.	मिस. वुइलसन.		१५०	७००	
६२	क्लिफ्टन हाँस.	मि. एच. ब्रामले.		२००	८००	
६३	डुलसी डोमम.	मि. एच. ब्रामले.		१५०	६००	
६४	किल्ली काटेज.	प्रो. ओ. ही मूलर	१२४२२			२३१५
६५	सॉन्डहस्ट क्यासल	दादाभाई द्वारमसजी जुबास.	७	५००	२०००	७०
६६	नेलसन काज.	मि. दामोदरदास तापीदास	५६२	१५०	७००	१६
६७	झोभर्स काटेज.	"		५०	१५०	
६८	बोहिभिया.	मि. एस्. डी. सासून.	२४६२८	२००	१०००	२६५१
६९	माउंटडरलस.	अमेरिकन मिशन.	९०१७			५०
७०	विक्टोरिया का- टेज.	मि. बालाजी पांडुरंग.	५६२४			१७१४

बंगल्याचें नांव.	मालकाचें नांव.	क्षेत्रफळ. एकर गुठे.	भाड्याचें प्रमाण.		लोककणफंडसाहित आकार, ( अजमाई. )
			शुद्धनतु उष्णनतु १५ भा. १५ मा ३२ जा. १५ जुन		
७१ ग्लेन ओगल.	मि. इ. डी. सासून.	७६३१	२००	१०००	८२
७२ दि विलोज.	मि. नसरवानजी सोरावजी.	१५६२१	१५०	७००	८२
७३ रेडक्यासल.	श्री. जमखिढीकर.	१०१२	२००	८००	१३१३
७४ मुरारजी क्यासळ.	मि. धरमसा मुरारजी.	४४२७			५०
७५ निरा लाज.	मि. आरनीसिम.	४२६१५			४५०
७६ माउंट माळकम.	मि. बमनजी दिनशा पेट्टि				३
७७ फाउण्टन हाल.	सर दिनशा पेट्टि	५०११	४००	१५००	२८
७८ टॉप्ल हाल.	मि. दादाभाई हारमसजी.	२६५	१५०	७००	२२
७९ प्रास्पेक्ट काटेज.	मि. मंचरजी दोराबजी.				८
८० ग्रेत काटेज.	अमेरिकन मिशन.				

८१ युनिअन हाउस.	धनबाई कुंवरजी.	२००	८००		
८२ मरे हाऊस.	अमेरिकन मिशन.	५००	१५००	१५	
८३ पारसनज.	दादाभाई हारमसजी डुबास.	२००	८००	३५	
८४ श्रवरी.	मि. नरोत्तमदास मुरारजी	१५०	७००		
८५ ख्रिस्तिचर्च.	मि. धनजीशा जमशेटजी.	१५०	६००		
८६ विक्टोरियालाज.	मि. दादाभाई हारमसजी.	२००	८००		
८७ आक्टोगान.	सुपरिंटेंडन्ट म्युनिसिपलिटि	१५०	६००	५४	
८८ बुडसाईड.		२००	१०००	४२	९
८९ नानपरेक्यू.	मि. मंचरजी दोराबजी.	३००	१६००	८६	६
९० मिनिएचरविद्वा.					
९१ शापूर हाल.	मि. शापुरजी एदलजी.				
९२ माउंट युनिक.	मि. खरशेटजी दादाभाई.				
९३ क्लिफ.	अमेरिकन मिशनरी.				
९४ ग्रीन हिल.	मिशनरी				
९५ सेक्रेटरीएट आ०	सरकारी.				
९६ नाईम.	आर. पी. वाइल्डर.				
९७ आयोना.	मिशनरी.				
		१५०	७००		४३

( २५८ )

बंगल्याचें नांव.	मालकाचें नांव.	क्षेत्रफल. एकर गुठे.	भाड्याचें प्रमाण.		लोकलफंडसाहित आकार. (अजमाशें.)
			थंडकतु उष्णकतु १५भा. १५ मा. ३१जा. १५ जून		
९८ आबरलिन काटेज.	रेव्हंडबिनसर.		१५०	७००	
९९ न्यू हौस.	एच. एच. आगाखान.				
१०० फुरिन्स हाल.	हिज हायनेस आगाखान.		३००	१०००	
१०१ साऊथव्यू.	मि. गोपाळराव लिंबाजी गायकवाड इंदूर.				
१०२ सिडोळा पार्क.	श्री. मिरजकर.		३००	१५००	
१०३ ब्यूव्हॅलिहाल.	मि० कमरुद्दिन तय्यबजी.		१५०	८००	
१०४ तय्यबजी लाज.	नामदार तय्यबजी.	७६२१	१५०	५००	१५
१०५ पॅरडार्डिज लाज.	मि० आदरजी दोराबजी.	११६२	२००	८००	११५१३३
१०६ कीजन लाज.	श्री. डी. डी. खंबाटा.				

१०७	आकबट्टे विहला.	मि. हिरजीभाई धमजीशहा.	१५०	७००		
१०८	कीन काटेज.	मि. एफ्. आर.	१५०	७००		
१०९	क्राफेट काटेज व बीहाइव्ह.	मि० पी. माईट.	१००	२००		
११०	फोर ओक्स.	मि. दिनशा जमशेदजी.	३००	८००	४३	११
१११	मालकम काटेज.	मि. रणछोडलाल छोटालाल	१५०	५००	२७	५
११२	ओक्स.	जयशंकर रामनाथ निस वत इंदूर.	२५०	७००		
११३	दि मोव्ह.	मि० गुरुबाई कुवरजी.	१००	२५०	४२	४
११४	दि बावर.	हि. हा. अगाखान.	१००	८००	३४	१२
११५	हीथ व्हू.	मंचरजी दोराबजी.	१००	८००		
११६	लैघम हौस.	मि० कासम साजन.	१५०	६००		
११७	कौघम लाज.	मि. इनाहिमभाई हसनभाई	१००	६००		
११८	होप काटेज.	मिस वुइकसन.	१००	४००		
११९	इस्मायक हाऊस		३००	१०००		
१२०	स्टीव्हनसनकाज.		१००	१०००		
१२१	मार्फि काटेज.		३००	१०००		
१२२	हेकालडेन.		१००	१००		
			महाब०	हाटेल	८३	६

लो कलफंडसहित  
आकार.  
( अजमाले )

बांगर्याचें नांव.	मालकाचें नांव.	क्षेत्रफल. एकर गुंठे.	भाड्याचें प्रमाण.	
			शुद्धकृतु १५ मा. ३१ जा.	उष्णकृतु १५ मा. १५ जून
१२३ माइट काटेज.	नूरमहंमद जयराम पीरभाई		३००	१५००
१२४ रेव्हिला.	मि. हाजीकासम लद्दा.		१००	३००
१२५ रेसबू.	मि. कासम साजन.		१००	४००
१२६ गेस्ट हाऊस.	मि. इम्राहिम रहिमतुल्ला.		१००	४००
१२७ क्लबहाऊस.	मि. कासम साजन.		३००	८००
१२८ हासम काटेज.	मि० बाटलीवाळा.			
१२९ रस्टमलाज.	श्री. आनंदराव खंडेराव रास्ते.		१००	५००
१३० आनदाश्रम.	मि. कासम साजन.		३००	८००
१३१ साजन व्हिला.				

१२२	कैडी विहला.	मि. फजिलभाई मिरभाई चिनाई.		१००	१००		
१३३	गौलफव्बु.	नारायणजी द्वारकादास.	३६१६	१५०	६००	१२	
१३४	चारलठ विहला.	कुवरजी आरदेसर.		१५०	७००		
१३५	महाबळेश्वरराज.	मि. एच. बी. हस्कडेपी.		१५०	७००		
१३६	हेक्टरराज.	मि. कासम साजन.	६६५	१५०	६००		
१३७	एस्कडेल काडेज.	जाफर सुलेमान.				१	
१३८	वेणालाज.	मि. पुरुषोत्तमदास.		१००	७००		
१३९	महाबळेश्वर ( मि शमहौस. )	कासम साजन.					
१४०	एकाने विहला.	मि. डोसाभाई नसरवानजी मुंबई.	३६२५	३००	१५००	४	
१४१	आशेकद हाक.	मि. विठ्ठलदास दामोदरदास	२६१९	३००	१२००	७	
१४२	लेकव्बु.	गुलबाई कुंवरजी.	२६७	१५०	५००	१	
१४३	गुजजर ( माउंट हासम. )	मि. नुरमहंमद जैराजभाई.		१५०	६००		
१४४	पार्वती विहला.	मि. नारायणजी द्वारकादास	५६२०	३००	८००		५

( २९२ )

बंगल्याचें नांव,	मालकाचें नांव.	क्षेत्रफल, एकर गुंठे.	भाड्याचें प्रमाण.		लोककळ फंडसहित आकार. ( भजमासें )
			थंडांतु सुष्णऋतु	१५ आ. १५ मा. ३१ जा. १५ जून	
१४५ माणिक विहला.	मि. नारायणजी द्वारकादास		३००	६००	
१४६ पी. डब्ल्यू. डी. बंगलो.	सरकारी.				
१४७ रोजरी.	मि. दादाभाई डुवास.		३००	६००	
१४८ दुकान ट्रेचर कंपनी.	ट्रेचर कंपनी दुकान.				
१४९ सेन्ट जेम्स काटेज.	मि. दादाभाई द्वारमोसजी.		३००	१०००	
१५० हास्पिटल.	सरकारी.				
१५१ क्वि फ्रियरहाल.	सरकारी.				
*१५२ स्पेन्सर विहला.	मि. नारायण आणि व्यंकू हरी सिर्पा.	१६३४	१५०	६००	१४१२



\* या सर्व बंगल्याच्या भाड्याची व दुसऱ्या तऱ्हेची माहिती पाहिजे असल्यास देऊन ते मिळवून देण्याची तजवीज कसोशनि होईल. बंगला, घर, फर्निचर, इतर सामान व जमिनी भाड्याने किंवा विकत घेण्यादेण्याचीही तजवीज ज्यांचे त्यांचे ऐपतीप्रमाणे माफक कमिशनाने करण्यांत येईल,

येथील बंगले, जमिनी, घरे किंवा दुकाने बेचून टाकण्याची असल्यास त्यांस गिऱ्हाळेकें गाठून देण्याचे किंवा खरेदी घेणारांस यापैकी कोणत्याही सोईवार मिळकती दाखवून देण्याचे कामही कमिशन घेऊन काळजापूर्वक करूं, परंतु याबद्दल केली सूचना मात्र मिळाली पाहिजे,

D. K. DIXIT.

# पाहण्यासारखी प्रसिद्ध ठिकाणे.

महाबळेश्वरापासून दहापांच मैलांत पाहण्यासारखी जी ठिकाणे आहेत ती पाहण्याची तखलीफ घेतली असतां धर्मश्रद्धा, सृष्टिसौंदर्यावलोकनाकांक्षा, व ऐतिहासिकस्थानदर्शनेच्छा तृप्त झाल्यावांचून रहाणार नाही. पृथ्वीवरील अशा भव्य वस्तु पाहून मनुष्याच्या चित्तास इतका आनंद व इतके समाधान कां होतें, अशी एका कवीस शंका येऊन त्यानें पुष्कळ विचार केल्यावर त्या शंकेचे असे समाधान केले कीं, भव्य वस्तूंच्या निरीक्षणापासून विश्वास उत्पन्न करणारी मनुष्याच्या चित्तांत असलेली अगम्य शक्ति तिचा प्रेक्षकांच्या मनास क्षणभर बोध झाल्यासारखा होऊन तें एक प्रकारच्या अनिर्वचनीय आनंदसुखांत गढून जातें. तेव्हां ज्यास अनुकूल असेल, व ज्याला अशा वस्तूंच्या प्रेक्षणापासून होणाऱ्या आनंदाचा अनुभव घेण्याची योग्यता आली असेल

( १६९ )

ल्याने केव्हांतरी त्या पाहण्यास चुकूं नये. असे आमचे सांगणे आहे. महाबळेश्वराच्या आसपास असलेल्या या प्रेक्षणीय स्थळांचीं नांवे अशी आहेत:-  
प्रतापगड, मकरंदगड किंवा सडळ्व्याक्, पारुत, चंद्रगड, कमलगड, चोराची घळ, राजपुरी, पांडवगड, दुतोंडी घळ, गायदरा किंवा गुलेरा घळ. ”

### प्रतापगड.

प्रतापगड हे गांव महाबळेश्वराप्रमाणेच घाटमा-

प्रतापगड किल्ला.  
चे वर्णन.

थ्यावर आहे. हे महाबळेश्वर-  
च्या पश्चिमेस सुमारे १० मैलां-  
वर आहे. प्रतापगड किल्ला

समुद्राचे पृष्ठभागापासून ३५४३ फूट उंच आहे. जावली प्रांत व निरा आणि कोयना यांचे कांठचा प्रदेश हस्तगत केल्यावर, तेथे जाणे येणे सुलभ व्हावे ह्मणून आणि पारघाटाचे नाके आपल्या माण्यांत रहावे या हेतूने या पारघाटानजीकचे टेंकडीवर हा नवीन किल्ला शिवाजीमहाराजांनी बांधिला. हे काम सातारच्या पिंगळे घराण्यांतिल मोरो-

( १६६ )

पत पिंगळे पेशवे अथवा मुख्यप्रधान यांचे देखरेखी खाली सन १६५६ साली पुरे झाले. याला चोहोंबाजूंस तट आहेत ते दुहेरी आहेत. त्यांपैकी बहुतेक ठिकाणी किल्ल्याच्या कडेला स्वाभाविक काताळ खडक अगदी तटासारखा उभा आहे, व ज्या ठिकाणी असा खडक नाही त्या ठिकाणी जंग्या राखलेले बुरूज जागजागी असलेला तट काळे दगडांनी वांघून काढलेला आहे. परंतु हल्ली तटाचे काम बहुतेक ठिकाणी नादुरस्त होत चाललेले पाहून मनांत येते की ज्या विख्यात छत्रपति शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून वरेच दिवस महान् महान् पराक्रम करून ज्याने स्व-देशसेवा उत्तम प्रकारे बजाविली आणि आपल्या नांवाचा डंका वाजवून सोडला, तो हा प्रचंड परंतु आतां अगदी दीन दिसणारा किल्ला आपल्या उतार-वयामध्ये त्या शिवाजीमहाराजांच्या वेळचे आपले भरभराटीचे दिवस, व आपल्याला बक्षिस ह्मणून दिलेली " प्रतापगड " नांवाची पदवी व प्राकारादि अलंकारभूषणे मिळण्याचे निरनिराळे प्रसंग, आठवून

तु तो वीरश्रेष्ठ, त्याचें युद्धकौशल्य आणि प्रजावात्सल्य स्वप्नवत् झालेलें पाहून जणूं काय शोकावस्थेनें दिवसेंदिवस खचतच चालला आहेसा वाटतो.

मालकमपेठेच्या बाजूनें त्यावर जाण्यास रस्ता कार राजमान्य आहे. तो मुंबईपाइंटाचे खालून फिट-सरल्डघाटानें अगदीं वाड्यापर्यंत जाणारा उत्तम गाडीरस्ता आहे. या रस्त्यानें गेलें ह्मणजे एका तासांत वाडागांव येतें, तेथें गेल्यावर आराम पाहिजे असल्यास रहदारी बंगल्यांत किंवा दुसरीकडे गांवांत जावें. आणि थोडा वेसावा खाऊन मग गडावर चढण्यास कंबर बांधावी. प्रायानें जाण्याचें अवसान असल्यास एका पाऊण तासांत वर दरवाज्यापाशीं मागूस जाऊन थडकतें; परंतु तसें जाण्याला ज्याला नेट नसेल त्याला खुर्चीत बसून जाण्याची सोय होते. फक्त तेथील मावळ्यांच्या मोटाला दोन अडीच रूपये देण्याचा उदारपणा केला ह्मणजे झालें. शिवाजीच्या हाताखालीं ज्या अडाणी लोकांनीं तोंडांत बोटें घालण्यासारखे जिवावरचे धाडसाचे पराक्रम करून मुसलमानांची

( २६८ )

खोड मोडली, व इतिहासांत आपलें नांव चिरायु करून सोडिल्लें, त्या मावळ्यांस पोटाची वीतभर खर्ची भरण्यासाठीं मडमांस, पारशिर्णीस, साहेबांस आणि रावसाहेबांस खुर्च्यांत घालून खांद्यावर वहावें लागत आहे, यावरून दैवाची गति मोठी विचित्र आहे. या प्रामाणिक, कृश, व गरीब लोकांकडे पाहिल्याबरोबर पोटांत असा विचार उभा राहतो. डोंगरांतील वाटेल्या दुतर्फा झाडांची झालर आहे त्यामुळें भोंवतालचा वारा लागून रस्ता तुडवीत जाणारांस फारसा शोण होत नाहीं. वर गेलेवर तटावाहेर एका लहानशा टेंकडीवर थडग्यासारखी एक इमारत आहे. तींत विजापूरचे बादशाहाचा आफजुलखान सरदार शिवाजीमहाराजांबरोबर लढण्यास आला असतां, त्यास मारून त्याचें डोकें पुरलें आहे असें सर्व लोक सांगतात. पुढें आंत जाऊन गडाचे तटावर उभें राहिल्लें असतां एकीकडे महात्रळेश्वरच्या डोंगराची आणि दुसरीकडे कोंकण घाटमाथ्यापर्यंत पसरलेल्या विस्तृत मावळप्रांताची विलक्षण शोभा दिसते. खुद्द किल्ल्याचें टिकाऊ

व. मजबूत बांधकाम पाहून जुन्या लोकांनी हीं एवढालीं अवाढव्य कृत्ये यंत्राच्या साहायाचून शरीरकष्टाने कशीं केलीं असावीं, याचा चमत्कार वाटतो. आणि ज्यांच्या पूर्वजांनीं टोलेजंग किल्ले बांधिले त्यांच्या वंशजांत मर्दुमकी अशी मुळींच राहिली नाहीं हे पाहून पराकाष्ठेचा विस्मय होतो. डोबे बाजूचे रस्त्यानें आंत गेलें म्हणजे पूर्वेच्या सखल बाजूस भवानीचे देऊळ दृष्टीस पडतें. या देवालयाने काम काळ्या दगडाचे आहे. सभामंडप मात्र लांकडी आहे. तो ५० फूट लांब, ३० फूट रुंद व १२ फूट उंच आहे. सभामंडपाच्या पिंजरीस वरून तांब्याचा पत्रा सातारचे प्रतापसिंह महाराजांनीं मारलेला आहे. गाभाऱ्यांत काळे पाषाणाची भवानीची शाळुकामूर्ति स्थापन केलेली आहे. ती सुमारे १॥ फूट उंच आहे. तिच्या अंगावरील वस्त्रालंकार अगदीं पाहण्यासारखे असून मौल्यवान आहेत. सूर्योदय झाल्यानंतर आरशाने हिचे तोंडावर किरण पाडून ते पाहिले असतां मूर्ति स्पष्ट दिसून तोंडावरील चक्र

व आंगावरील अलंकार पाहून विलक्षण मौज वाटते. हें पाहण्यास येथें आरसा मुद्दाम ठेविला आहे.

प्रतापगडच्या लढाईनंतर राजकार्यामुळें आपली कुलस्वामिनी जी तुळजापुरची भवानी, इचे दर्शनास जाण्यास शिवाजीमहाराजांस सवड मिळेना म्हणून देवीचें स्थान संनिध असल्यानें नेहमीं दर्शन होत जाईल, या हेतूनें सन १६६१ मध्ये त्यांनीं ह्या देवाल्याची स्थापना केली. शिवाय आफजुलखान हा शिवाजीचा सूड उगवण्यासाठीं संधि पहात होता. हें शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांना समजलें होतें; म्हणून महाराज भेटोस जाणार असें कळलें, त्या वेळीं त्यांची मातोश्री जिजाबाई इणें तुळजापुरच्या देवीस नवस केला कीं, मात्रा शिवाजी यशस्वी झाला म्हणजे भी लोटांगण घालीत तुझ्या दर्शनास येईन. त्याप्रमाणें यश मिळाल्यावर प्रतापगडास देवीची स्थापना करून तिनें तो नवसही फेडला. याशिवाय येथें केदारेश्वर नांवाचें शंकराचें देवालय पुरातनचें आहे.



पुढें आपले ताब्यांत असलेले मुलखापैकीं जवळ पासची १ हरोसी, २ कुमठे, ३ विरमणी ४ हात-लोट, ५ माचूतर, ६ विरवाडी, ७ करंवे, ८ गौडी, ९ केळघर, १० कुचुंबी, ११ डांगरेघर, १२ कन्हार, १३ कावडी व १४ जावली या गांवचे ५००० रुपयांचें उत्पन्न करून दिलें. हें उत्पन्न हल्लीं चौथाई वगैरे जाऊन ४००० रुपयांचें देवीकडे दयाळु इंग्रजसरकारांनीं चालविलें आहे. याची व्यवस्था पंचामार्फत चालू आहे. त्यांतून देवीचा नंदादीप, नवरात्र उत्सव, रोजचा अन्नसत्र व नोकरांचा पगार वगैरेंचा खर्च होतो. देवीचे देवळापुढें एक लहानसा तलाव आहे, त्यांत पाणी चांगलें असून विपुल असतें. याशिवाय दुसरा तलाव आहे. पुजारी, पुराणिक, चौघडा वाजविणारे गुरव इत्यादिक गडावर राहून नित्य सेवाचाकरी करीत असतात. व यांच्याच वस्तीचीं सुमारें ८१० घरे वरच आहेत. याशिवाय येथें वस्ती नाही, याचे पश्चिम आणि उत्तर बाजूला अस्मान कडे तुटलेले आहेत. त्यांची खोली ७००। ८०० फूट आहे. अशा ठिकाणीं उभें राहून

न्यास्ताचे वेळीं कोंकणपट्टीकडे नजर फोंकिली अ-  
ततां, समुद्राचा किनारा फार रमणीय दिसतो.  
प्रतापगडावर शिवाजीमहाराजांच्या वेळेपासून मरा-  
ठ्यांची बखर आहे. किल्याचें पठार अर्ध मैल  
लांब आहे.

प्रतापगडाची लढाई. आफजुलखानाबरोबर जो इति-  
हासप्रसिद्ध प्रसंग झाला त्याची

थोडी हकीकत येणेंप्रमाणें आहे:—

शिवाजी महाराजांचें प्राबल्य फारच वाढत चा-  
ल्लें असें पाहून विजापुरचे बादशहा यांनीं त्याचें  
शासन करण्याचा निश्चय केला व या कार्यां आफ-  
जुलखान नामें एका नामांकित सरदाराची योजना  
केली, आणि त्यास बऱ्याच सैन्यासह शिवाजी महा-  
राजांस जेर करण्यास पाठविलें. यावेळीं शिवाजी  
महाराज प्रतापगडांच होते. पुढें आफजुलखान वाईस  
आला हें वर्तमान महाराजांस कळतांच त्यांनीं त्याज-  
कडे वकील पाठवून गरबीचें बोलणें लाविलें. त्यांत  
कांहीं बेआदबीचे शब्द वापरल्यामुळें खानाच्या  
अंतर्थाभीं राग येऊन शिवाजीचा घात करण्याचा

( २७३ )

आपला हेतू सफल होण्याची संधि तो पहातच होता. अफजुलखान गर्विष्ट असल्यामुळे फार चढून गेला आणि त्यास अंतर्दामीं फार आनंदही झाला की, आपण आलों असें ऐकतांच शिवाजी इतका वंगला. त्या गुर्भीतच शिवाजी महाराजांनीं किळ्यावर यावे म्हणून बोलावणे केले, तेही त्यानें मान्य केले. प्रतापगडावर शिवाजीचे भेटीस जाण्यास निघते वेळीं त्यानें बरोबर १५०० फौज घेतली होती व एक सय्यद हत्यारबंद शिपाई घेतला होता. काय प्रसंग येईल याचा नेम नाही अशी शिवाजी महाराजांच्याही मनांत मोठी धास्ती वाटून त्यांनीं स्वरक्षणासाठीं भेटीच्या ठिकाणाजवळ गुप्तपणे थोडे सैन्य ठेविलें आणि स्वतः स्नान करून नित्य नियम उरकून आपली मातुःश्री जिजाबाई इच्या पायावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला; अंगांत चिलखत चढवून व त्यावर आंगरखा घालून, उजव्या अस्तनींत एक बिचवा गुप्त ठेविला, व डाव्या हातांत वाघनखें घालून स्वारी खानाच्या भेटीस निघाली. खाशाबरोबर फक्त त्याचा वाळमित्र सरदार तानाजी मालुसरे हा होता. ( मालुसरे गांव

येथून ४ मैल आहे ) भेटीची वेळ घेतांच पहिल्यानें आफजुलखानानें एका हातानें शिवाजीस गच्च धरून वार केल्यावर शिवाजीनें खानाच्या पोटांत वाघनखें खुपसलीं आणि त्याचीं आंतडीं बाहेर काढलीं, त्यासरसा खानाला त्वेष येऊन त्यानें शिवाजीचें डोक्यावर वार केला, तेव्हां शिवाजीनें बिचवा काढून त्याचा प्राण घेतला. खानाच्याबरोबर असलेल्या हत्यारबंद शिपायाला तानाजी मालुसऱ्यानें ठार केलें. यांत शिवाजी महाराजांनीं दगलबाजपणा केला नाहीं. अशी माहिती जुने पवाड्यावरून मिळते तो असाः—

॥ अबदुल्यानें कव घातली ॥

॥ शिवाजी गवमून धरला सारा ॥

॥ चालवी कटारोंचा मारा ॥

॥ शिल्यावरी न चले जरा ॥

॥ राजानें बिचवा लावून दिला ॥

॥ वाघपंज्याचा केला मारा ॥

॥ त्याचे फोडिलें उदरा ॥

( २७५ )

स्काट वारिंगचे इतिहासांतही अशीच हकीकत आहे. असें झाल्यावर त्याचें डोकें कापून किल्ल्यावर पुरून त्यावर कबर बांधिली आणि धड किल्या-खाली पुरलें. त्यावरही अद्यापि कबर आहे. नंतर त्यांच्या सैन्याची कत्तल करून सर्व सामुग्री लुटून आणिली. इ० स० १६५९ सालीं महाराजांनीं अशी तरवार बाहदरी केल्यावर त्यांची फार कीर्ति झाली यावेळीं शिवाजीचें वय सुमारे ३२ वर्षांचें होतें. या ऐतिहासिक प्रसंगामुळेच प्रतापगड हें स्थळ इतिहासांत फार प्रसिद्धीस आलें. या प्रसंगापासूनच मोगलांवर मराठ्यांचे वर्चस्वाची सुरुवात झाली. पुढें पेशवाईत सन १७७८ मध्ये याच गडावर नानाफडनाविस यांनीं सखारामबापु बोकील यांस कैदेत ठेविलें होतें. असो. हा किल्ला शिवाजी-महाराजांस यशस्वी झाला व त्यांच्या दौलतीचा मूळ-खांब बनला. त्यामुळे त्याबद्दलचा मोठा अभिमान सर्व मराठ्यांस वाटणें साहजिक आहे. परंतु आतां जरी वैभवालंकार जाऊन नुसतें कलेवर राहिलें आहे तथापि प्राणोत्क्रमण झालें असतांही ज्याप्रमाणें

स्नेहाळु जननीस अपत्यकलेवर सोडवत नाहीं त्या-  
प्रमाणें सहृदय महाराष्ट्रीयंसां याचे जवळ आल्यावर  
एकवार तरी प्रेमपूर्वक त्याचें दर्शन घेतल्यावांचून  
रहावत नाहीं, हें अगदीं उचित आहे.

यावेळीं शिवाजीचा उत्कर्ष कसकसा होत  
गेला व त्याची स्वधर्मावर असलेली निःसीम श्रद्धा  
कशी त्यास फळास आली याबद्दलची हकीकत  
फार रसाळ आणि श्रवणीय असल्यामुळें थोडक्यांत  
येथें देतोः—

शिवाजीचा इ- जावली प्रांतांत शिरके मराठे  
तिहास. यांस विजापूर बादशहाचे त-  
फेनें राज्यव्यवस्था पाहण्याकरितां

नेमलें होतें. परंतु हे त्यांस विलकुल जुमानात नसत.  
कारण सद्दाद्रीचे पहाडामध्यें बादशाहाचे फौजेचा  
विलकुल इलाज चालत नसे. आणि ह्मणूनच प्रता-  
पगडच्या लढाईतसुद्धां आफजुलखान वाईस तळ  
देऊन बसला होता. पुढें कालगतीचे योगानें शिर-  
क्यांचा लय होऊन, त्यांचा मुलूख चंद्रराव मोरे यास  
इनाम मिळाला. त्यांचें राज्य सन १६५५ पर्यंत

( २७७ )

अव्याहत चालले होते. पुढे याजपासून शिवाजी महाराजांनी घाटमाथा कार्बाज केला. यावेळी महाराज हमेशा महाडास राहत असत व सव्याद्रिमार्गाने त्यांचे घाटांवर येणेजाणे असे. पुढे महाराजांनी वासोटा किल्ला सर केला, तेणेकरून संपूर्ण जावली सस्थान त्यांचे स्वाधीन झाले; तेव्हां सन १६५६ मध्ये महाराजांनी विजापुरवाल्याचा सरदार मोरे याचा वाडा पाडून त्याची लांकडे व दगड प्रतापगडचे कामास आणून गडाचे काम केले, आणि हे जावली प्रांताचे सदर ठिकाण करून टाकिले. याचे पूर्वी इ० स० १६४७ मध्ये राजगड किल्ला महाराजांनी तोरण्याजवळ मोरबद या नांवचे टेकडीवर बांधिला. बाणकोट किंवा मंडणगड-रगतगड व रोहिला हेही पूर्वीच बांधिले होते. हे किल्ले कोंकणांत आहेत.

विजापूरच्या बादशाहानी शिवाजीस पुष्कळ वेळां धमकी देऊन पाहिली व लालुचही दाखविली. परंतु सर्व प्रयत्न पाण्यांत गेले असे पाहून आफजुलखानास सैन्यासह महाराजांवर

पाठविलें. तो पूर्वी वाईस सुभेदारीचे कामावर असल्यामुळें वाईस येऊन राहिला, हें शिवाजीस कळतांच तो प्रतापगडावर येऊन दाखल झाला आणि सन १६५९ सालीं पूर्वी सांगितल्याप्रमाणें प्रतापगडच्या लढाईत त्याचा त्यानें पराजय केला. नंतर त्या वर्षी ( १६५९ त ) पावनगड व पन्हाळा हे विजापूरबादशहाचे किल्ले घेतले. हे किल्ले जवळ जवळ आहेत. ह्याच सालीं घोसाळ्याजवळचा बिरवाडीचा किल्ला प्रतापगडच्या लढाईनंतर बांधिला. सन १६६० मध्ये विजापूरच्या बादशाहांनीं पुन्हां शिद्दीजोहार यास महाराजांवर पाठविलें, तेव्हां महाराज पन्हाळ्यावर होते. शिद्दी जोहारानें तें पुष्कळ दिवस तळ देऊन वेढा दिला होता. शेवटीं महाराज रांगण्यावर गेले व शिद्दीजोहार याचे हातीं पन्हाळा लागूं दिला नाहीं. पन्हाळा व पावनगड हे मजबूतीविषयीं फार प्रसिद्ध होते, असें महाराजांचे पवाड्यावरून समजतें. असा महाराजांचा राज्यविस्तार वाढत चालल्यामुळें तुळजापूरचे कुलस्वामिनी देवीस जाण्यास फुरसत होईना म्हणून त्यांनीं



( २७९ )

प्रतापगडावरच त्या देवीचें नांवानें एक देवी करून बसविली. असें करण्यास त्यांस तुळजापुरचे देवीचा दृष्टांत झाला होता.

महाराज रायगडीं असतां त्यांनीं कीर्तनांत गोसाव्याचे तोंडून सद्गुरूवांचून मोक्ष नाहीं असें ऐकिल्यावर त्यांना मोठा विचार पडला. तेव्हां ते आपली कुलस्वामिनी जी भवानी इची प्रार्थना करण्याकरितां प्रतापगडीं आले, आणि गुरू कोणास करावें याविषयीं आज्ञा व्हावी ह्मणून त्यांनीं देवीची आराधना केली, तेव्हां देवीनें सांगितलें कीं, “ रामदासस्वामी यांसच शरण जावें, कारण ते तुम्हांकरितांच उत्पन्न झाले आहेत.” हा दृष्टांत झाल्यावर महाराज स्वामींच्या दर्शनाकरितां चाफळास आले. स्वामी तेथें नव्हते ह्मणून स्वामींचा शोध करित महाराज बरेंच फिरले, परंतु शोध न लागल्यामुळे प्रतापगडीं राज्यकारणामुळे निघून आले. आणि पुनः देवीची प्रार्थना केली कीं प्रयत्न केला असतांही दर्शन होत नाहीं याचें कारण काय? त्याच दिवशीं रात्री स्वप्नामध्ये—पार्या पादुका, कटी

कौपीन, हार्ती माळ, कांखेस कुवडी, मस्तकीं जटा-  
भार याप्रमाणें रामदास स्वामींची मूर्ति महाराजांपुढें  
उभी राहिली, व नारळ प्रसाद दिला, आणि आपण  
कोण ह्मणून महाराजांनीं विचारल्यावर स्वामींनीं  
सांगितलें कीं “ आम्ही गंगातिरीं राहणार परंतु  
सांप्रत तुमच्याकरितां कृष्णातिरीं आलों आहोंत, व  
तुम्हाला एवढेंच सांगणें आहे कीं, तुम्ही जें राज्य-  
साधन आरंभिलें आहे तेंच चालवावें, आणि धर्माचा  
उच्छेद झाला आहे त्याची स्थापना करून देव-  
ब्राह्मणांचे ठायीं सादर असावें.” इतकें म्हणून स्वामी  
अदृश्य झाले व महाराज जागृत झाले. पुढें मातोश्रीची  
आज्ञा घेऊन महाराज निघाले ते महाबळेश्वर, वांई  
व माहुलीपावेतीं गेले तों त्यांस स्वामींकडून पत्र  
आलें. त्यावरून स्वप्नाचें मजकुरास जास्त पुष्टी-  
करण मिळालें. तें पत्र असें:—

निश्चयाचा महा मेरू । बहुत जनासी आधारू ।  
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥ १ ॥  
परोपकाराचिया राशी । उदंड घडती जयाशी ।  
ज्याचे गुण महत्वाशी । तुलणा कैची ॥ २ ॥

( २८१ )

नरपती हयपती । गजपती गडपती ।  
पुरंधर आणि शक्ति । पृष्ठभार्गी ॥ ३ ॥  
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।  
पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥ ४ ॥  
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।  
सर्वज्ञपणे सुशील । सर्वाठायी ॥ ५ ॥  
धीर उदार सुंदर । शूर क्रियेशीं तत्पर ।  
सावधपणेशीं नृपवर । तुच्छ केले ॥ ६ ॥  
तीर्थे क्षेत्रे तीं मोडिलीं । ब्राह्मण स्थाने विवडलीं ।  
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥ ७ ॥  
देवधर्म गोब्राम्हण । करावयासी रक्षण ।  
हृदयस्थ जाहला नारायण । प्रेरणा केली ॥ ८ ॥  
उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।  
धूर्त तार्किक सभानायक । तुमचे ठाई ॥ ९ ॥  
या भूमंडळांचे ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं ।  
महाराष्ट्रधर्म राहिला कांहीं । तुह्याकरितां ॥ १० ॥  
आणखी कांहीं धर्म चालती । श्रीमंत होजाने कि-  
त्येक असती ।  
धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीं विस्तारिली ॥ ११ ॥

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांस धाक सुटला ।  
कित्येकांस आश्रय झाला । शिवकल्याण राजा ॥ १२ ॥  
तुमचे देशी वास्तव्य केलें । परंतु वर्तमान नाही घेतलें ।  
ऋणानुबंधें विस्मरण झालें । वा काय नेणूं ॥ १३ ॥  
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणें काय तुझ्याप्रती ।  
धर्मस्थापनेची कीर्ति । संभाळिली पाहिजे ॥ १४ ॥  
उदंड राजकारण तटलें । तेथें चित्त विभागलें ।  
प्रसंग नसतां लिहिलें । क्षमा केली पाहिजे ॥ १५ ॥

हे वाचून शिवाजीनें उत्तर लिहिलें कीं आशि-  
वादपत्र पाहून परमानंदातें पावलों. दर्शनाची इच्छा  
धरून येत आहे. शेवटीं हे पत्र व आपण स्वतः स्वा-  
मिस एकाचवेळीं प्राप्त झाल्यावर स्वामींनीं त्यांस एक  
नारळ प्रसाद दिला आणि मूठभर खडे, मूठभर माती  
व मूठभर लीद दिली. त्याचा अर्थ—नारळ स्वक-  
ल्याणार्थ; माती दिली त्याचा अर्थ पृथ्वी प्राप्त होईल;  
खडे दिले त्यावरून किल्ले ताब्यांत राहतील; लीद  
दिली याचा अर्थ पागा ताब्यांत राहिल. तसेंच  
सन १६५९ पूर्वी तुकारामबोवांनीं शिवाजीस पत्र

लिहिलें होतें त्यांत “ छत्रपति ” हें विशेषण स्पष्ट-  
पणें दिलेलें आहे, तें असें:—

शिवनाम तुझे ! ठेविलें पवित्र । छत्रपति सूत्र ।

विश्वाचें कीं ॥ १ ॥

यावरून छत्रपति हें नांव प्रतापगडच्या लढाईचे वेळीं व त्यापूर्वीं सर्व लोकांत प्रसिद्ध होतें. पुढें महाराजांनीं गुरुपदेशाप्रमाणें हिंदुधर्माचे व गोब्राम्हणाचें रक्षण केलें. हल्लीं याच महाराजांच्या घराण्याची शाखा कोल्हापुरास आहे व तेथील गादीला पूर्वीं ईश्वरी प्रसादानें मिळालेली “ छत्रपति ” ही पदवी अद्यापि चालत आहे. शिवाजी महाराजांच्याच उपदेशाची स्मृति चोहोंकडे राहून त्यांच्या राज्याच्या सर्व शाखा अशाच चिरकाल आणि निर्विघ्नपणें चालोत, अशी परमेश्वरास आमची प्रार्थना आहे. असे रामदासस्वामींसारखे अवतारी पुरुष धर्माची निकृष्टावस्था होत चालली म्हणजे परमेश्वरी अंशरूपानें जगांत निर्माण होतात, हें गीतेंतील कृष्णाच्या वाक्यावरून सिद्ध होतें:—

( २८४ )

परित्राणाय साधूनां । विनाशायच दु-  
ष्कृतां ॥ धर्मसंस्थापनार्थाय ॥ संभवामि  
युगे युगे ॥ १ ॥

### मकरंदगड.

मकरंदगड यास येथील लोक घोणसपूर असें म्हणतात. हाही प्रतापगडाप्रमाणेंच डोंगरी किल्ला आहे. परंतु यावर प्रतापगडाप्रमाणें एकादें युद्ध झालें असतें तर त्यांचें नांव इतिहासांत प्रतापगडाप्रमाणें अमर होऊन राहिलें असतें. तथापि याचा उपयोग जरी प्रत्यक्ष रीतीनें स्वदेशसेवा करण्यास झाला नसला, तरी हा आड बाजूला असल्यामुळे शत्रूचा घाला आला असतां छपून बचाव करण्यास किंवा वासोटा वगैरे किल्यावर जाण्यायेण्यास ह्यानें अनेक वेळां चांगली मदत दिली. सन १६५६ मध्ये जेव्हां प्रतापगड बांधिला त्याच वेळीं शिवाजी महाराजांनीं याचीही दुरुस्ती करून घेतली. याची उंची ४०९४ फूट आहे. याचें पठार उंच सखल आहे. हा किल्ला मालकमपठेपासून दक्षिण दिशेस ७ मैल अंतरावर आहे, याला त्याच्या बाह्यस्वरूपाव-

( २८५ )

रून " सॅडल बॅक " असें नांव प्राप्त झालें आहे. याला उंटावर घालण्याच्या खोगिराचा आकार आला आहे. तो फार चमत्कारिक दिसतो. याच खुणेवरून अपरिचित मनुष्याला या शैलसमुदाया-मध्ये त्याची ओळख करून देतां येतें. सासून व बार्बिंगटन पाइंटापासून हा उत्तम दिसतो. याच्या अगदीं शिखारावर जाण्यास १० किंवा १२ मैल चालून जावें लागतें. या किल्ल्यावर जाण्यास बार्बिंगटन पाइंटाच्या पलीकडून एक पाऊल-वाट आहे ती मांघर, चतुरबेट गांवांवरून इकडे घोणसपूर गांवावर गेली आहे, व ही फारशी त्रासदायकही नाही. या डोंगराला जीं दोन पूर्वपश्चिम शिखरें आहेत, त्यांपैकी पूर्वेकडील बाजूचे शिखराची वाट सोपी आहे व त्या शिखरावर जाण्याची तसदी घेतली, तर कांहीं सृष्टेचमत्कार पाहून सार्थक होण्यासारखें आहे. परंतु वाट अरुंद असून दोन्ही बाजूला कडे तुटलेले असल्यामुळे वर जाईपर्यंत जिवांत जीव असत नाही. पश्चिम बाजूच्या शिखराची वाट फारच खडतर असून वर कांहीं रमणीय देखावाही

नाहीं. पूर्वबाजूच्या शिखराचे पायथ्याशीं घोणसपूर ह्मणून गांव आहे. तेथून वर गेलें ह्मणजे तेथील देखावा पाहून मनास मोठा विस्मय वाटतो. त्याच-प्रमाणें चोहीं बाजूला तट पडित झालेला पाहून आर्यमातेच्या मुलांनीं आपल्या कर्तवगारीच्या दिवसांत अशा दुर्घट स्थळीं हा तट कसा बांधला असेल, याचें सानंद आश्चर्य वाटतें व आतां असा त्याचा त्राता कोणी राहिला नसल्यामुळें तो उध्वस्त झालेला पाहून मागल्या अमदानीची आठवण होऊन मन उद्विग्न होतें. तेथील मल्लिकार्जुनाचें देऊळाची व्यवस्था आतां कोणी मुळींच पहात नाहीं यामुळें आकाशांतील सृष्टिक्रमाप्रमाणें तें पंचतत्वाला मिळत असलेलें पाहून पूज्यबुद्धि वाटून मनाची व्यग्रता होतें. याच किल्ल्यावर पेशव्यांचे कारकिर्दीत पूर्वी ज्या ताई तेलिणीनें पुष्कळ दिवस टिकाव धरून बापू गोखल्यासारख्या शूर सरदारास दाद लागूं दिली नाहीं तिनें खोदून काढलेले एक पाण्याचें तळघर फार आरामदायक आहे. त्यामध्ये खोदलेली जागा सुमारें आठ खणी दुजोडी सोप्याइतकी पैस असून मधून मधून



खांव खोदलेले दिसतात. यांत नेहमीं जिवंत पाणी भिंगासारखें स्वच्छ भरलेलें असतें. वर जाऊन हें पाणी प्यालें ह्मणजे पूर्ण श्रमपरिहार झाल्यासारखें वाटतें. ज्यांनीं पुण्याचे गाडीरस्त्यावरील खंडाळ्याच्या घाटांतला खांबटकीचा तलाव पाहिला असेल, त्यांस या तळघराची प्रतिमा जलद डोळ्यापुढें येईल. हा डोंगरमाथा प्रतापगडापेक्षांही जास्त उंच असल्यामुळे चोहोंकडे फार अफाट प्रदेश दिसतो, आणि आकाश निरभ्र असल्यास बऱ्याच लांबीचा कोंकण-प्रदेश व समुद्रावरून बदकाप्रमाणें चाललेल्या आग-बोटी पाहून मजा वाटते. असा सर्वत्र भव्य देखावा पाहून आपल्या सूक्ष्मपणाविषयीं विचार मनांत येऊन आपलें मन अगदीं खट्टू होऊन जातें.

### कमलगड.

कमलगड हाही बांधिव किछाच आहे. या किल्यावर चोहोंबाजूला तटासारखा खडक आहे. तेथें विजापुरच्या बादशहाचे पदरचे चंद्रराव मोरे ह्मणून कोणी जावलीचे राजे जाऊन येऊन असत. या मोऱ्यांच्या सात पिढ्या पावेतों त्यांचें राज्य चाललें होतें,

तें सन १६५५ सालीं शिवाजी महाराजांनीं घाट-  
मऱ्या काबीज केला त्यावेळीं घेतलें तेव्हां हा कि-  
ल्ला महाराजांकडे आला. ह्या डोंगरांची उंची  
४५११ फूट आहे. ही टेंकडी केटपाईटाच्या उत्तरेस  
आहे. या टेकडीवर जावयाचें असल्यास केटपाईटपर्यंत  
टांग्यानें किंवा घोड्यावरून जावें. तेथून पुढें शिडीदारें  
घाटाच्या पाऊलवाटेनें पायीं डोंगराखालीं उतरून  
गांवावरून कृष्णानदीचे पलीकडे जावें. तेथून नां-  
दगणें आणि परतवडी हीं गांवां डावे बाजूस सोडून  
डोंगरावर चढावयास लागवें. हा चढ तीन मैल आहे.  
वालणारा खंबीर असल्यास दोन तासांत गडावर  
जाऊन पोहोचतो. ह्या डोंगराचे योगानें एका खो-  
ऱ्याचे दोन भाग झाले आहेत. ते एक कृष्णाखोरे  
दुसरें जांबूळखोरे; कृष्णाखोऱ्यांत कृष्णानदी  
हहत चालली आहे व जांबूळखोऱ्यांत बळखीनदी  
हहत चालली आहे. आणि दोघांचा संगम  
मलगडाचे पूर्वे सोंडेकडे बेलंग गांवाजवळ  
आला आहे. या डोंगरावरील माथ्याचा पठार १०  
किंवा १२ च एकर असेल. या किल्ल्याला भोंवता-

( २८९ )

लून खडक आहे, त्यांतून आंत जाण्यास कोठें वाट नसल्यामुळे वरून चटून जाण्यास फार आयास होतात. पूर्वी खडकाच्या तळांतून वर जाण्यास एक भुयार असे, त्यांतून लोक येत जात असत. अलीकडे या भुयारांत एक मोठा थोरला दगड कोसळून पडल्यामुळे भुयारांत जाण्याची अगदीच बंदी झाली आहे. त्याच दगडाजवळ पायराच्या झाडावरून लोक वर जात येत असतात. येथें कोणी इमारती किंवा तट बांधिल्याचीं कांहींच चिन्हे दिसत नाहींत. येथें एक खोल विहीर आहे ती सर्व कावेच्या दगडांची असून नेहमी पाण्यानें गच्च भरलेली असते. हल्लीं इची खोली सुमारे ३० पासून ३५ फुटांपावेतो आहे. या विहिरींत कोनाडे होते. आरोपी लोकांना उपाशी ठेविलें असतां लवकर जीव देणें वरें किंवा उपासमार होत होत मरणें वरें वाटतें, हें पाहण्याकरितां ही कोनाड्यांची तजवीज केली होती असें ह्मणतात. परंतु हे कोनाडे कोठें आहेत तें आतां विहीर बुजत आल्यामुळे दिसत नाहींसें झालें आहे.

( २९० )

या टेंकडीवर मुळींच वस्ती नाही. या गडाच्या दोहों अंगास लहान झुडपांची पुष्कळ दाट झाडी आहे. भोंवतालच्या खडकाचे पायथ्याजवळ पाण्याचा झरा आहे व त्याचे पश्चिमेस गोरखनाथाचें एक ओबड-धोबड देऊळ आहे. हा डोंगर हल्लीं अजगांवाखालीं आहे. यावर एप्रिल व मे महिन्यांत डुकरांचा बराच प्रळय होतो. त्या वेळीं त्यांची पारध करण्याची फार मौज असते.

### चोरांची घळ.

मालकमपेठेपासून सुमारे ५ मैलांवर दक्षिण अंगास एक घळ आहे ती पाहण्यास बरेच लोक जात असतात. तिकडे जाण्यास बाविंगटन पाईट पासून पुढें वाट फुटलेली आहे. ही फुटवाट एक मैलपर्यंत गाडी किंवा घोडें जाणेसारखी आहे. नंतर पायानें जाण्याची पाऊलवाट लागते. ती एका खडकाळ मैदानांत गेली आहे. ह्या मैदानाचे एका बाजूस ही घळ आहे. मालुसरे गांवच्या धावड लोकांची या पाऊलवाटेनें फार रहदारी असते. या घळीसंबंधानें लोकांनीं निरनिराळीं अनुमानें केलीं

आहेत, परंतु याबद्दलची निश्चयात्मक माहिती मिळत नाही. कांहीं लोकांचे असे म्हणणे आहे कीं पूर्वी येथे अरण्यांत राक्षस राहत होते, त्यांचे हे वसतिस्थान असावे; कांहींचे असे म्हणणे आहे कीं, ऋषींनी तपश्चर्या करण्याकरितां अशा एकांत जागी गुहा केली असावी; कांहीं आधुनिक मंडळींचे असे मत झाले आहे कीं, पूर्वी येथील धावड लोकांचा लोखंड काढण्याचा कारखाना होता त्या वेळी त्यांनीं येथून दगड नेऊन नेऊन ही जागा खोदून टाकिली असावी. परंतु या शेवटच्या कल्पनेवर अशी शंका उत्पन्न होते कीं, लोखंडी दगड येथील जमीनीचे पृष्ठभागावरच जर हवा तितका सांपडतो तर जमीनीचे आंत खोदून दगड काढण्याचे त्यांस काय प्रयोजन होतें?

ही घळ आंत सुमारे १५० फूट लांब आहे. घळीचे तोंड १० फूट रुंद असून न ओणवतां आंत जाण्यासारखे उंच आहे. मध्यभागाची जमीन सखल होत आली आहे. कांहीं वर्षांपूर्वी ही घळ म्हणजे एक ५०० फूट लांबीचा आरपार जाण्या-

( २९२ )

सारखा बोगदाच होता असें सांगतात. हल्लीं ही येथील कहरा पावसाच्या पाण्याचे लोंढ्यांनीं आंत गाळ येऊन भरत चालली आहे असें दिसते. या घळीच्या आसपास झाडी गर्द असून त्यांत हिंसक जनावरांची जाग ( चाहूल ) आहे. तेव्हां तीं या घळींत जाऊन स्वस्थ पडत असण्याचा बराच संभव आहे. यामुळे जवळपासच्या खेड्यांतील लोक आंत जाण्यास फारसे धजत नाहीत. या घळीला येथील लोक शिन शिन घळ किंवा भयंकर रस्ता असें म्हणतात.

### दुतोंडी घळ.

ही घळ सिंडोला डोंगराची ओळ व पांचगणी रस्ता यांपासून जेथे केट पांइटला जाण्याचा रस्ता फुटतो त्यांचे दरम्यानचे सखल जागेत केलेली आहे. ही वर सांगितले घळीपेक्षां लहान आहे, तथापि ही फार प्रसिद्ध आहे आणि पुष्कळ लोक ही पाहण्यास येतात.

### पारुत.

दक्षिणेस कोयना खोऱ्याच्या बाजूस या डोंगराचे शैलबाहूवर हें एक खेडें आहे. हें बांबिंगटन

( २९३ )

पाइंटापासून सुमारे ६ मैल आहे. याला जाण्यास पाऊलवाटच आहे, पण चांगली आहे. या गांवचे आसपास फार किर्र झाडी आहे. त्यांत डुकरे, भेंकरे, ससे, सांबरे, पांखरे वगैरे पुष्कळ प्राणी आहेत. या गांवाच्यापलीकडे सुमारे १०।१२ मैलांवर वामणोली गांव आहे त्याचे जंगलांत अस्वले, सांबर हीं जनावरे आहेत. वामणोलीला जाण्यास मेढे गांवावरून चांगली पाऊलवाट आहे. हीं ठिकाणे शिकारी लोकांना रंजविण्यासारखी आहेत व यांवर मैदानांतील हौसी लोकांना झाडीची मजा पाहण्यासारखी आहेत.

### चंद्रगड.

प्रतापगडाच्याच दिशेकडे मालकमपेठेपासून सुमारे ६ मैलांवर आर्थरसीटचे वाजूस भैरव दय्याने ढवळ्या घाटालगत एक टेकडी आहे तिला चंद्रगड असे ह्मणतात. या गडाचे भोंवतालच्या जंगलांत मोठ मोठे हिंसक पशू आहेत. त्यांची पारध करण्यास येथून लोक कधी कधी जातात.

### पांडवगड.

कमलगडाच्या पलीकडे ५ मैलांवर पांडवगड आहे.

त्याला जाण्यास रस्ता पांचगणीपर्यंत उत्तम गाडीचा आहे. तेथून तायघाटाने खाली उतरून थोम अ-बेपुरीवरून पाऊलवाट गेलेली आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंत दीड मैल चढून जावे लागते. हा किल्ला चोहोबाजूंनी चांगला बांधलेला आहे. याची उंची ४१७७ फूट आहे. येथून फार लांबीचा प्रदेश दिसतो. या किल्ल्यावर पाणी फार चांगले आहे. येथेच पांडव पूर्वी अज्ञातवासांत असतांना येऊन छपून राहिले होते अशी आख्यायिका आहे. कारण डोंगराचे माथ्यावरून जमीन पोंखरून तळापर्यंत वाट केलेली तीन चार जागी आहे तीस पांडवदरा असे म्हणतात. हल्ली हा आंतून पडल्यामुळे बुजून गेला आहे. पांडवाच्या मूर्तीही वर आहेत. त्यांस पांडवजाईचे देऊळ म्हणतात. येथे वार्षिक जत्रा भरत असते. ह्या डोंगरांत तीन पाण्याचे हौद व एक गुहा आहे.

### राजपुरी.

पांचगणी गांवचे मागील बाजूस खिंडीतून राज-पुरी येथे येण्यास वाट आहे. ही वाट फक्त पांयाने



( २९५ )

जाण्यासारखी आहे. या वाटेने सुमारे ४ मैल गेलें, म्हणजे एक गुहा डोंगराच्या मध्यभागी मुद्दाम कोरल्याप्रमाणें दिसते. ही गुहा कोणी कोरली असावी हें समजत नाहीं. या गुहेला वाहेरील बाजूस व्हरांड्यासारखी जागा असून त्यांत चौकोनी पाण्याचे दोन हौद बांधलेले आहेत. यांतील पाणी जिवंत असून नेहमी भरलेलें असतें. हें पाणी क्षेत्र महावळेश्वरचे पाण्याप्रमाणें गोड व थंडगार असते. पलीकडे देवळांतील गाभाऱ्याप्रमाणें एक अंधाराची सुमारे २० फूट लांबीची कोरीव घळ आहे, त्यांत खडवडीत पाषाणाची २ फूट उंचीची मूर्ति आहे. तीस कार्तिकस्वामी, असें ह्मणतात. हिंदु धर्माप्रमाणें फक्त पुरुष मंडळी याची पूजा करण्यास जाते बायका या देवास कधीही जात नाहींत. जत्रा कार्तिकी पौर्णिमेस भरते, त्या वेळीं येथें जवळपासचे पुष्कळ लोक जमतात हें कोरीव काम फार पैस असून मजबूत आहे. याची आजपावेतो कोणीही दुरुस्ती केली नाहीं तथापि अद्याप पावेतो तें कोठेंहीं भंगलेलें किंवा पडलेलें दिसत नाहीं.

## गायदरा किंवा गुलेरा घळ.

ही घळ पांचमैलाच्या हद्दीतील गोळेगांवचे रानांत जोर व गोळेगांव या गांवांच्या दरम्यानचे टापूच्या डोंगरांत सपाटीवर आहे. ह्या ठिकाणी येण्यास वाट मालकंपेठेपासून महाबळेश्वरक्षेत्रपावेतो उत्तम गाडी रस्त्याची असून पुढे मात्र पायाने गेले पाहिजे. ही पायवाट महाबळेश्वरी गणेशदाऱ्याने फुटते. ही मातट जमिनीची लहान पाउलवाट असून तिच्या दुतर्फा दाट झाडीची थाप लागून गेलेली आहे. त्यामुळे पादचारी लोकांना या वाटेने त्या झाडीची थंडगार हवा लागून येतां जातां घामाने अंगावरची पैरण भिजून चिप होण्याची वेळ येत नाही. तळांतील जोरगांवचे लोक या वाटेने डोकीवरून मोट-मोठाले गवताचे भारे वगैरे आणून मालकमपेठेत धिकून टाकितान्त व लागलीच संध्याकाळी परत घरी जातात. खाली उतरून जातांना डावीकडे व उजवीकडे डोंगराच्या बाजवा दाट झाडीने आच्छादित झाल्यामुळे चोर्होकडे जमिनीचा किंवा पाषाणाचा यांकिंचित् भाससुद्धां होत नाही. परंतु मा-

थ्याच्या भागाचा उंच मान काढून उभा राहिलेला खडक सर्व ठिकाणी उघडा व काळाभोर दिसून जवळ असल्यामुळे पाहणाराच्या मनास गर्भगळित करून टाकतो. डावे अंगास तळांतील सपाट जाग्यावर चिमुकले धनगरी पद्धतीचे कमलजा देवीचे देवालय व त्याच्यापुढील पटांगणास लागून वाहत असलेला वेदगंगेचा प्रवाह ही त्या हिरव्यागार पसरलेल्या सृष्ट गालिच्यास चित्तविचित्र प्रकारची शोभा देतात. असे सुमारे तीन मैल डोंगर उतरून गेलें ह्मणजे जोरगांव लागते. ह्या गांवास सपाटीची जागा नसल्यामुळे गावांतील केंबळी घरांची त्रेधा उडल्यासारखी दिसते. कोठें दोन, कोठें चार, अशीं जागजागीं खोपटीं केलेलीं दिसतात, यावरून देशावरील मनुष्यास हें गांव आहे किंवा सोंग आहे असें वाटल्यावांचून राहत नाहीं. पुढें डावेवाजून निघून चाललें ह्मणजे कृष्णानदीचे झुळझुळ वाहत चालणाऱ्या प्रवाहाचे लहान ओढ्यासारखें पात्र लागते, तें आणि वेदगंगेचा मोठा प्रवाह यांचे येथें ऐक्य होऊन कृष्णाबाईचे मोठें प्रस्थ झालें

( २९८ )

आहे. पुढें डोंगराच्या बाजूकडे जरा वळलें असतां ही घळ दिसूं लागते. तिची आंतून लांबी ५० हात, रुंदी २० हात व उंची १० हात आहे. तोंडाची रुंदी सुमारे १६ हात असून उंची १० हात आहे. ह्या घळीच्यावरून पाण्याचा प्रवाह बारा महिने पुढें पडून वाहत असतो. यावरून यांत मनुष्य-वस्ति असावी असें अनुमान होतें. ही घळ सरकारी जंगलाच्या हद्दींत आहे. तथापि या ठिकाणीं मनुष्यांची व जनावरांची वर्दळ असल्यामुळें आंत जाऊन पाहण्याची धास्ती वाटत नाहीं. याजबद्दल जवळपासच्या गांवकरी लोकांची अशी कल्पना आहे कीं वाघ वगैरेच्या धाडी पडण्याची काळजी असल्यामुळें गुरें बंदोबस्तानें ठेवण्याकरितां ही घळ कोरली असावी. हल्लीं ९०।६० गुरें मावण्यासारखी विस्तीर्ण जागा यांत असून ती स्वच्छ आहे.

## म्युनिसिपालिटी.



मालकमपेठची वसाहत इ० स० १८२७ पासून सुरू झाली, हें पूर्वी मालकम पेठ ऊर्फ नहर या प्रकरणांत सांगितलेंच आहे. तेव्हांपासून इ० स० १८६६ पर्यंत या हिल्लस्टेशनची स्वच्छतेसंबंधी व्यवस्था पाहण्याचें काम सरकारतर्फे नेमलेल्या कांहीं मंडळीकडे होतें. यास हें काम करून घेण्यास जो खर्च करावा लागे, तो सरकारी खजिन्यांतून कांहीं एक ठराविक रकम घेऊन त्यांतून करण्याची या मंडळीस परवानगी होती. या रकमेस “स्टेशनफंड” अशी संज्ञा असे. पुढें इ० स० १८६५ मध्ये या स्टेशनची सुधारणा करण्याचें सरकारचे मनांत आल्यावर त्यांनीं या साठी ज्यास्त लागणाऱ्या पैशाची जुळणी करण्याकरितां ही म्युनिसिपालिटी स्थापन करण्याची कल्पना काढली. त्याप्रमाणें इ० स० १८६७ तारीख १ माहे मे इसवी रोजी ही मंडळी कमी करून सरकारानें गांवम्युनिसिपालिटीची स्था

पना केली. इ० स० १८८६ मध्ये या गांवम्युनि-  
सिपालिटीच्या ताब्यांत या हिल्लस्टेशनकरितां  
घेतलेली सर्व जमीन देण्यांत आली. इतकें झालें  
तरी म्युनिसिपालिटीस सरकारी मदत म्हणून जी  
रकम मिळत होती; ती होताच आणि अद्यापिही  
५२१६ रुपये दरसाल मिळत आहेत. परंतु सर-  
कारानें प्रथम बंगल्याकरितां घेतलेल्या जागेबद्दल  
एका एकरास एक रुपयापासून १० रुपये  
पावेतो प्रमाणें कर घेण्याची शिस्त ठेविलीच  
आहे. या जागेबद्दल सरकारानें कित्येकांस  
२१, ५०, व ९९ वर्षांचीं लीजे ( कौल ) दिले  
आहेत. सन १८८८ पासून पुढें ज्याचे जुने लीज संपून  
गेलेमुळें त्यास नवीन करून देण्याची पाळी येईल,  
त्यांनीं सरसकट एकरी १० रुपयेप्रमाणें कर सर-  
कारास देण्याचें ठराविलें आहे. या शिवाय प्रत्येक  
बंगल्याच्या किंवा घराच्या मालकास वार्षिक भा-  
ड्याच्या मगदुरावर शेकडा २॥ रुपयेप्रमाणें म्यु-  
निसिपालिटीस घरपट्टी द्यावी लागत आहे ती निरा-  
ळीच. याही गोष्टी बंगल्यास किंवा घरास भाडें

ज्यास्त पडण्याची जी कारणे वंगले या प्रकरणांत दिली आहेत, ती वाचतांना लक्षांत ठेविल्या पाहिजेत.

ही म्युनिसिपालिटी निघाल्यावर निरनिराळ्या बाबींच्या उत्पन्नाची भर पडून आतां दरसाल म्युनिसिपल तिजोरींत सुमारे २०,४०० रुपये रकमेची जमा होत आहे. त्यांतून सुमारे १७,५०० रुपयांची रकम खर्ची पडून बाकीची दरसाल शिल्लक राहत आहे. या बाबीं—फारस्टकडे गेलेल्या म्युनिसिपालिटीच्या जामिनची उत्पन्न; म्युनिसिपालिटीच्या वंगल्यांचे उत्पन्न; हौसटॅक्स, कान्सरव्हन्सी टॅक्स, व्हील व हॉर्स टॅक्स वगैरेचे उत्पन्न—फार लौकर पैसा जमविण्यास कारण झाल्या आहेत.

या हिल्लस्टेशनवर कायमचे रहिवाशी व हवापाण्याच्या सुखाची प्राप्ति करून घेण्याकरितां आलेली मंडळी यांजकडून पुढें दिल्याप्रमाणे गाडी व घोड्याबद्दल कर वसूल करून घेण्यांत येतात. येथें येणारे लोक एक पुरा महिनासुद्धां येथें राहणारे नसले तरी त्यांस महिन्याचाच कर द्यावा लागतो. सीझनचे केवळ तीन महिने जरी त्यांनीं येथें काढले

तरी त्यांस वर्षाचा कर भरणें भाग पडतें. गाड्या घोड्यांचें रजिस्टर ठेऊन त्यावरून कराची आकारणी करितात. गाडी किंवा घोडा स्वतःचा किंवा भाडेघानें आणलेला असो, ती वापरणारांसच त्याबद्दल कर द्यावा लागतो. त्याचें प्रमाणः—

	दरमाह.	दरसाल
चारचाकी गाडी.....५		१२
दोनचाकी,,.....३		८
सारवट गाडी.....२		६
रबरी धावास ( जास्त )..१		३
बसण्याचे घोडे.....२		६
” तट्टास.....१॥		३

हा कर लष्करी खात्याच्या व मुंबई सरकारच्या तैनातीस असणारे नोकरांस पडत नाहीं.

जंगली पक्षांस त्यांच्या वाढीच्या दिवसांत मारणारे लोकांस मारून देण्याबद्दल नजर ठेवण्याविषयीं येथें येणाऱ्या सर्व गृहस्थांस म्युनिसिपालिटीची सूचना आहे. कारण यासंबंधाचा कायदा महाबळेश्वरासही लागू केला आहे. तथापि त्यांच्या काहीं



मुदती आहेत. त्यांत मात्र या सूचनेप्रमाणें व्यवस्था राहणेची आहे. त्या मुदती—पक्षी मारणेची बंदी तारीख १ माहे मार्चपासून तारीख १ माहे आक्टोबर पावेतो; सांबर मारणेची बंदी तारीख ३१ माहे मेपासून तारीख १ नोवेंबर पावेतो; भेकर मारण्याची बंदी तारीख ३१ माहे डिसेंबरपासून तारीख १ माहे मार्च पावेतो; हरीण मारण्याची बंदी तारीख ३० माहे एप्रिलपासून तारीख १ माहे डिसेंबरपावेतो; ससे मारण्याची बंदी तारीख ३० माहे सप्टेंबरपासून तारीख १ माहे मार्च पावेतो. या निर्दिष्ट केलेल्या मुदतींत ज्या कोणा-जवळ नुकतेंच मारलेलें किंवा धरलेलें तें तें जंगली पांखरुं किंवा तो तो प्राणी असल्याचें दिसून येईल, किंवा जो कोणी म्युनिसिपालिटीच्या हद्दींत त्या त्या जंगली पांखरांचा किंवा प्राण्यांचा पिसारा अगर कातडी काढून घेऊन येईल तो, ही पहिलीच वेळ असल्यास, १० रु० दंडास पात्र होईल. या परस्थलोकांकडे जो कोणी अशीं पांखरें किंवा प्राणी विक्रीकरितां घेऊन आलेला आढळेल यास

सुपरिंटेंडंटचे आफिसांत किंवा फौजदार कचेरींत अडकावून टाकून असले गुन्हे न होऊं देणेंबद्दल दक्षता ठेवील त्यास हे अल्पवयी जीव रक्षण केल्याचें श्रय मिळेल.

येथील म्युनिसिपालिटीचा मुख्य अमलदार सातारा जिल्ह्याचा कलेक्टर आहे. परंतु तो नेहमीं सातान्यासच राहत असल्यामुळें बहुतेक सर्व अधिकार येथील सुपरिंटेंडंटकडेच सोंपविळले असतात. येथील वस्ती फार लहान असल्यामुळें मेंबरांची निवडणूक सरकार तर्फेच होत असते. या मेंबरांपैकीं कांहीं मेंबरलोक सरकारी नौकर असतात, व कांहीं गांवचे मोठमोठे ठळक व्यापारी असतात. या म्युनिसिपालिटीचें सर्व आफिस पावसाळ्यांत सातान्यास जातें. या हिळस्टेशनावर फिरण्यासारखे गाडीरस्ते सुमारे ६४ मैलपर्यंत भरण्याजोगें चोहोंकडे पसरले आहेत. हे तयार करण्यास पूर्वीं येथें असलेले चिनी-बंदिवान लावून करून घेतलेले आहेत. याच कामावर त्यांस नेहमीं राबवून घेत असत. हल्लीं हे सर्व रस्ते पावसाळ्यांत खडी घालून दुरस्त ठेविण्याचें काम

म्युनिसिपालिटीकडूनच होत असते. तसेच उन्हाळ्यांत येथील सडकांच्या वाजूस असणारे झाडांचा वाळलेला पाला पडून रस्ते कोठे अव्यवस्थित दिसल्यास ते झाडून साफ करण्याकरितां जागजागीं हातांत डाहाळ्याची झाडणी घेऊन वायकामाणसाची फरेट चोहोंकडे लागून गेलेली असते. यामुळे येथे केव्हांही व कोठेही गलिच्छपणा दृष्टीस पडत नाही. अशी उत्तम प्रकारची म्युनिसिपालिटीची व्यवस्था असते, ती पाहून फार आनंद होतो.

### कानसरव्हन्सी टॅक्स.

येथे येऊन बंगल्यांतून राहणारे थोर लोकांनी त्या बंगल्याच्या कंपोंडांत कागदाचे कपट्यांचा आणि इतर हरतऱ्हेचा कचरा पडून गलिच्छपणा न दिसेल अशी तजवीज मेहेरवानी करून ठेवावी; तो झाल्यास आपले नोकरांकडून एका जागीं गोळा करवावा ह्मणजे म्युनिसिपाल कमिटीच्या कचऱ्याच्या गाड्यांतून भरून टाकण्यास फार सोईचे पडते. बंगल्याच्या सभोंवारचे जंगल स्वच्छ ठेवून

हवा न बिघडूं देण्याचे कामी फार त्रास पडूं लागल्यामुळे आणखी या लोकांस अशी मुद्दाम सूचना देण्यांत येते कीं यांनीं आपले कंपोंडांत नोकर लोकांचे पायखाने तात्काळ तयार करून घ्यावे आणि त्यांतील मैला भंगीलोक लांब नेऊन डिपोंत टाकित्यांत किंवा कोठें तरी जंगलांत फेंकून देतात यावर त्यांनीं करडी नजर ठेवावी अशी त्यांस विनंती आहे. कारण, त्यांच्या कामावर दुर्लक्ष्य केलें तर हे भंगीलोक जवळच्या झाडांत मैला टाकून हात हालवीत जाण्यास कधीं कमी करणार नाहींत. मागून मग तो कोणी टाकला व केव्हां टाकला ही चांभारचौकशी करण्यांत कांहींच उपयोग होत नाहीं. मैला टाकण्याची जागा कोणीकडे केली आहे ती समजून घेण्याकरितां आपल्या बरोबरच्या भंग्याला येथील कानसरव्हन्सी इनस्पेक्टरकडे पाठवून द्यावे. भंग्याची कामगिरी बरोबर न झाल्याचें सुपरिंटेंडंटसाहेबांच्या कानावर आलें, तर त्याबद्दल सक्त तजवीज केली जाईल.

**भंग्याचे दर**—वंगल्यांतील मुख्य मालकास दर.

( ३०७ )

महा २ रु० व १६ वर्षावरील वयाच्या त्याच्या कुटुंबातील प्रत्येक इसमास दरमहा १ रु० प्रमाणे भंग्यास पैसा दिला पाहिजे. १६ वर्षांच्या आंतील वयाच्या मुलांस भंगीपट्टी माफ आहे. आपले हिंदु नोकरांना दरमहा माणशी चार आणे पडतात. एकंदरीत बंगल्यामार्गे ६ रुपयांपेक्षा जास्त मुशाहिरा मात्र भंग्याला देण्याचा नाही.

बंगल्याच्या मालकाने कंपौडाची बाडी ( सुक्या दगडाचा गडगडा ) व पिलर चांगले दुरस्त राखले पाहिजेत; आणि पावसाळा खलास होतांच पावसाच्या निवारणार्थ केलेल्या झड्या किंवा तत्संबंधी कांहीं गदळा असेल तो काढून सर्व जागी स्वच्छता ठेविली पाहिजे.

कंपौडांत गवती छपराचे पायाखाने, तवेले किंवा झोपड्या तूर्तातूर्तीकरिता बांधण्याचे अवश्य पडल्यास त्याबद्दल सुपरिटेण्डंट साहेबांकडून आगाऊ परवानगी मागितली पाहिजे.

कानसरव्हन्सीटॅक्स शेंकडा १॥ प्रमाणे ( अ )  
तारिख १ मार्च पासून तारीख १५ माहे जून

तागाइतचे ऊष्ण काळाबद्दल बंगल्याच्या किंमती-  
वर असतो— व ( ब ) तारीख १० आक्टोबर  
पासून २८ फेब्रुवारीपर्यंतच्या थंड काळाबद्दल म्यु-  
निसिपालिटीच्या हद्दीतील खासगी जागेत कोठेही  
जनावरांकरितां किंवा गाड्या वगैरेकरितां छपरें  
किंवा आडोशाची जागा हीं केल्यास त्याबद्दल  
दरएक सजिनला १०० चौ० फुटास दोन आणे  
प्रमाणें कर भरला पाहिजे.

कानसरव्हन्सीटॅक्स ज्या इमारतीस द्यावा लागत  
असेल त्या इमारतीचे कंपौंडांत तंबू लावला असेल  
किंवा झोंपडी केली असेल तर त्यांजबद्दल मात्र इतर  
ठिकाणीं लावलेल्या तंबूच्या किंवा केलेल्या झोंप-  
ड्यांच्या कराचा तिसरा हिस्सा कर दिला ह्मणजे  
शालें. पुढील इमारतीस कराची आकारणी होत  
नाहीं:—ज्या घराचें किंवा इमारतीचें वर्षास १६  
रूपयांच्या आंत भाडें येतें त्या ज्या म्युनिसिपाली-  
टीच्या इमारतीस भाडें घेण्यांत येत नाहीं त्या  
आणि धर्मखात्यानें बांधून ठेवलेल्या धर्मार्थ इमारतीं-

## लेडी रे स्कूल.

मालकमपठेची वस्ती वाढत वाढत इतकी वाढली, की, ती पेट वसविल्यापासून सुमारे ३० वर्षांनी ह्यणजे सन १८६४ साली येथे मुलांची शाळा असावी अशी आवश्यकता वाटून ही शाळा स्थापन झाली. या वेळी या शाळेला सरकारी इमारत होती, परंतु ती लहान असलेमुळे त्या इमारतीची विक्री करून पुढे सन १८८६ साली म्युनिसिपाल खर्चातून शाळेकरिता ही नवीन इमारत बांधण्यांत आली. या संधीस मुंबईचे गव्हर्नर नामदार लार्ड रे साहेब यांची स्वारी येथे आलेली असल्यामुळे, या नव्या इमारतीचा प्रवेशविधि त्यांच्याकडून करवून या इमारतीस त्यांच्या प्रियपत्नीचे नांव "लेडी रे स्कूल" असे देण्यांत आले, त्या नांवाने ही शाळा अद्यापि प्रसिद्ध आहे.

या शाळेत मराठी पांच इयत्तांपर्यंत अभ्यास चालतो. या शाळेत पाऊस काळांत, जरी या वेळी येथे कोणी बाहेरील गृहस्थ राहत नाहीत, तरी मुलांची संख्या १५० पर्यंत असते. ही संख्या, हिवाळ्यांत

( ३१० )

व उन्हाळ्यांत येथें बाहेरील लोक येऊं लागले . ह्मणजे सुमारे २०० पर्यंत वाढते. या मुलांपैकीं बहुतेक मुलें मराठे व मुसलमान जातींचीं असतात. शाळेंत शिक्षक पांच आहेत. एक हेडमास्तर असून त्यांचे हाताखालीं आणखी चार असिस्टंट मास्तर असतात. ही शाळा येथील म्युनिसिपल कमिटीच्या ताब्यांत असून तिच्या संबंधाच्या सर्व प्रकारच्या खर्चाची व्यवस्था म्युनिसिपालिटीच्या उत्पन्नांतूनच होते.

### हॉस्पिटल.

फ्रियर हालच्या नजिक म्युनिसिपालिटीच्या आश्रयानें चालणारी स्टेशन हॉस्पिटल आणि धर्मार्य दवाखान्याची संस्था आहे. तीवर येथील सुपरिटेण्डंटसाहेबांची तपासणी असते. येथें या साहेब-बहादुरांचें हुकुमाप्रमाणें दवाखान्याचें काम करण्या-कारितां एक हॉस्पिटल असिस्टंट व एक कन्पौडर असे नोकर ठेविलेले असतात. ते दररोज सकाळीं ७ पासून १० पर्यंत व दुपारीं ५ पासून ७ पर्यंत



दवाखाना उघडा ठेवून औषधपाणी देण्याकरितां हजर असतात.

सर्व सरकारी नोकरांना व लष्करी खात्याच्या नोकरांच्या कुटुंबांतील माणसांना कांहीं सल्लामसलत किंवा औषध घेण्यास कांहीं एक छदाम द्यावा लागत नाही. सरकारी नौकर नसून इनकम-टॅक्स भरणारे लोकांस दवाखान्यांत येऊन प्रकृति दाखविण्याबद्दल आठ आणे व औषध घेण्याबद्दल तीन आणे मिळून आकरा आणे द्यावे लागतात. पुन्हा त्यांस दुसरे दिवशीं प्रकृति पाहण्यास चार आणे व औषधाबद्दल तीन आणे आकार पडतो. हॉस्पिटल आसिस्टंटला दिवसा घरीं आणण्याचें कारण पडल्यास फी एक रूपया देऊन औषधाचे तीन आणे भरावे लागतात. रात्रीं आणण्याबद्दल औषधाशिवाय दोन रूपये फी पडते.

कोणास सिव्हील सर्जनची सकाळीं अवश्यकता आहे असें वाटल्यास त्यानें त्यांस सकाळीं नऊ वाजण्याचें आंत चिठी पाठविली पाहिजे किंवा रात्रीची बोलाविण्याची जरूर वाटल्यास सायंकाळचे

प्रांचापूर्वीं त्यांस सूचना देऊन ठेवावी लागते. त्यांची फी दिवसास रूपये १० व रात्रीस रूपये २० आहे. या संस्थेचा खर्च म्युनिसिपालिटीकडून होत असतो.

### चावडी व फौजदार कचेरी.

या हिल्लस्टेशनवर सर्व प्रकारची व्यवस्था पाहण्यास दर दोन वर्षांनीं एक गोरा मुख्य अमलदार सरकारांतून नेमण्यांत येतो, त्यास " सुपरिंटेंडेंट " असा हुद्दा दिलेला असतो. हे येथें आक्टोबरच्या सुरवातीपासून तों जून १५ पावेतो राहून चौहोंकडे देखरेख करीत असतात. हे नेहमीं सिव्हिल सर्जनच्या परीक्षेत पसार झालेले असले पाहिजेत असा नियम आहे. यांस येण्याबरोबर दुसरावर्ग माजिस्ट्रेटचा अधिकार मिळतो; व पुढें यांस केव्हां केव्हां पहिला वर्ग माजिस्ट्रेटचाही अधिकार देतात. या माजिस्ट्रेटखेरीज येथें एक दुसरा अमलदार तिसरा वर्ग माजिस्ट्रेटचा अधिकार असलेला वारा महिने राहतो त्यास "महालकरी" असा हुद्दा असतो. याजकडे मुल्की व माजिस्ट्रेटी काम चालतें. हे मेढें तालुक्याचे मामलेदाराच्या हाताखालील ठाणेदार या नात्यानें

काम करीत असतात. याशिवाय यास सुपरिटेण्डंट साहेबांसही येथील व्यवस्थेसंबंधाने मदत करण्यास झटावे लागते. जिल्ह्याचे मुख्य मालक कलेक्टर सां. हेव हे या सुपरिटेण्डंटचेही वरिष्ठ आहेत. कोणी संस्थानिक येथे येणार असल्यास किति लोकानिशीं येणार हें त्यास आगाऊ सुपरिटेण्डंटसाहेब यास कळवावे लागते.

या महालकन्याची कचेरी किंवा ज्यास चावडी असें ह्मणतात ती मालकमपेठेच्या ऐन मध्य वर्तीत बांधलेल्या एका सरकारी इमारतीत आहे. या इमारतीतच सरकारी तिजोरी असते. सीजनच्या दिवसांत येथे येणाऱ्या मोठमोठ्या अमलदारांच्या पगारवांटणीची खोटी होऊं नये म्हणून नेहमीं लाख रुपयेपर्यंत या तिजोरींत शिलक राखावी लागते. त्यासंबंधी देवघेवीचे व्यवहार करण्याचें काम खुद्द सुपरिटेण्डंट साहेबांकडे आक्टोबर ते जूनपर्यंत असते. पुढे पावसाळ्यापुरते महालकन्याकडे येते. हुजूर डे० कलेक्टर यांचेकडे या तिजोरीचे हिशोब तपासणी होऊन रकमेचा तोटा आल्यास जिल्ह्याचे खजिन्यांतून पैसा

येतो. या करितां हे साहेबवहादूर आपल्या हेडक्वार्काची योजना करून त्यास प्रत्येक महिन्याचा पहिला आठवडा, व पुढें प्रत्येक मंगळवार, गुरुवार, आणि शनिवार या दिवशीं दुपारीं १ पासून ४ वाजेपर्यंत हें काम करण्यास पाठवितात. मध्यंतरी स्टॉप ति-किटें वगैरे घेण्याची किंवा नोटी मोडण्याची आवश्यकता पडल्यास सुपरिंटेंडंटसाहेब यांजकडे लेखी अर्ज केल्यावर ते त्याकरितां तिजोरी उघडतात. या अडचणीमुळे येथें बाजारांत सामान घेण्याकरितां येणारे साहेबलोकांच्या बटलरांस वगैरे नोटी मोडण्यास सराफ लोकांकडे बटणावळ देण्याचा हमेषा प्रसंग येतो. मुंबईसरकारच्याच नोटा मात्र या खजिन्यांत घेतात, इतर ठिकाणच्या घेत नाहींत. तसेंच या फार फाटक्या, चिताड किंवा दोन वेगळाले तुकडे जोडून केलेल्या नोटा केव्हांही तिजोरींत घेत नाहींत. १०० रु. रकमेवरील किंमतीच्या नोटा मोडण्याचें असेल तेव्हां त्याबरोबर नोटांचे नंबर व त्या आणणारा मालक हें एका कागदांत दाखल करून तो कागद त्या नोटांलगत पाठवावा

लागतो. या तिजोरींत बँकेचे चेकचा पैसा मिळत नाही. कारण येथे ही तिजोरी बँकेचे काम करित नाही.

या इमारतीत याशिवाय पोलीस कामगारांची कचेरी असते. त्याचा मुख्य कामगार फौजदार किंवा चीफ कान्स्टेबल नेमलेला असतो. त्याचे हाताखाली फार तर पोलीसशिपाई व नाईक मिळून २५।३० पर्यंत लोक असतात. त्यांवर जमादार वगैरे वरिष्ठ लोक सीजनच्या वेळीं जास्त नेमितात. अलीकडे हिंदुस्थानांत प्लेगचा प्रादुर्भाव झाल्यापासून या महाबळेश्वर सानिटेरियमवर दूषित भागाकडून येणारे कमी दर्जाचे लोकांस आब्रुझरव्हेशन कॅम्पमध्ये ठेविण्याची फार कडक व्यवस्था आहे. त्याकरितां प्लेग फौजदार व त्याचे सोईसाठीं लागणारे पोलीस कामगारही येथे सीजनभर ठेविलेले असतात. येथील पोलीस कान्स्टेबल दिवसा पेठेंतील रस्त्यावर उभे राहून गाड्या घोड्यांच्या तडाक्यांत कोणी सांपडूं नये ह्मणून चांगली दक्षता ठेवीत असतात. गवताचे किंवा जळाऊ लाकडाचे भारे विक्री क-

रितां घेऊन येणारे लोकांस पठेंतून अगदीं उभे राहूं  
देत नाहींत. हे रात्रींस बरोबर भाले घेऊन रवणीस  
या पेठेच्या आसपास मात्र फिरत असतात. येथें  
रात्रींच्या प्रसंगीं कधीं कधीं जंगली हिंसक जनावरें  
दृष्टीस पडतात म्हणून ही भाल्याची कल्पना का-  
ढली आहे. येथील चावडीवर एक तास टांगलेला  
आहे, तोही पाहण्यावर असणारे शिपायाकडून वाज-  
विण्यांत येतो. आणखी कोठें येथें आग किंवा  
रात्रीची मोठी चोरी वगैरे सार्वजनिक संकट आलें  
असतां हा तास एकसारखा घणघण असा बराच  
वेळ वाजवितात. तेणेंकरून गांवचे सर्व लोक संकट  
निवारणार्थ पोलिसच्या मदतीस एकदम गोळा होतात.  
सातार जिल्ह्याचे पोलीस सुपरिंटेंडेंट हे पोलीस खा-  
त्याचे मुख्य आहेत.

मेढें तालुक्यांत या पेठ्याचा समावेश होत अ-  
सल्यामुळें मेढ्याचा तालुका सवरजिष्टर मार्च,  
एप्रिल व मे या महिन्यांत पाहिले सोमवारी येथें  
येऊम दस्त नोंदण्याचें काम करून जातो. तसेंच  
१०० रुपयाचे आंतील शेतकऱ्यांचे दस्त नोंदण्या-

( ३१७ )

करितां येथें कायमचा एक गांवरजिस्टर आहे. तो महिन्यांतील १५ दिवस तेथें काम करून १५ दिवस तालुक्यात दुसरे ठिकाणीं जातो. या शिवाय देवीडाक्टरही येथें येऊन देवी काढण्याचें काम करित असतो.

---

या इमारतीचें काम महाबळेश्वरच्या इतर प्रेक्षणीय इमारतीच्या तोडीचें झाल्यामुळें, हिनें या स्थलास जास्त शोभा येऊन ही फार लोकोपयोगी झाली आहे. हिची रचना ( design ) अलीकडच्या पद्धतीची असून चांगली साधली आहे. हिचें बांधकाम मजबूत, टुमदार व शोभिवंत झालें आहे. ही इमारत सखल जागेमध्ये असल्यामुळें कंवरे इतकें उंच जोतें बांधून वर इमारत केली आहे. इमारतींत दोन अंगास दोन लहान दालनें करून दरम्यान एक मोठा लांबलचक हाल केला आहे. यामुळें वर्गणीदारांस स्वस्थ बसून वाचण्यास फार पैस जागा झाली आहे. शिवाय कांहीं सार्वजनिक कारणानें सभा करणें इष्ट असल्यासही यानें मोठी सोय झाली आहे. इमारतीच्या रूपास आंतून छताप्रमाणें जस्ती पत्रा मारलेला फार मजेदार दिसतो खरा परंतु आवाज झाले वरोबर लागलींच प्रतिध्वनी होऊन थोडा गोंगाट होतो. या इमारतीच्या आंतील व्हरांड्याच्या जमिनी भिटन टाइल्सच्या रंगीबेरंगी केलेल्या फार छान दिसून वरून चालणारास आनं-



दित करितात. त्यावर उत्तम प्रकारचे मुंबईहून आणलेले लांकडी फरनिचर मांडले आहे.

या इमारतीचे पुढील अंगास टेनिस खेळण्याचे एक मोठे पटांगण ठेविले आहे. या पटांगणाचे व मुख्य इमारतीचे सभोवार लाल दगडाची पारापेट भित घालून त्यावर नकशीदार ओतीव लेखंडी रेलिंग बसविले आहे. त्यांचे ओतकाम करितांना त्याच्या प्रत्येक तुकड्यांत बोमनजी दिनशा पेटिट नांवाची आद्य अक्षरे ( मोनोग्राम ) इंघ्रजीत ओतवून वेतलेली आहेत. त्यांनी करून ठेविलेले हे रेलिंग ह्मणजे येथील आबालवृद्धांच्या मनांत बोमनजींच्या उपकाराबद्दलच्या कृतज्ञपणाची सतत जागति राहण्यासारखे रोज डोळ्यापुढे दिसण्याजोगे स्मारकच जाले आहे, असे ह्मटले तरी चालेल. सभोवार कुंड्या वगैरे मांडून व फुलशाडे लावून वगीच्या बनविला आहे तोही फार शोभादायक झाला आहे.

ही नवी लायब्ररी सुरू करण्याचा प्रवेशविधि नामदार गव्हरनर लॉर्ड नार्थकोटसाहेब यांचेकडून

तारीख २२ मे १९०२ इ. रोजी मोठ्या समारंभाने जाला. त्यावेळीं गव्हरनरसाहेबांचें नांव घालून हुद्याचें मोर्तब (Coat of arms) कोरेलेली अशी एक मोठी रुपेरी चावी त्यांच्या स्वाधीन करून त्यांजकडून इमारत उघडविली. या समारंभाचे वेळीं परम उदार शेट बोमनजी पेटिट एकाएकीं आजारी पडल्यामुळे त्यांचे चिरंजीव सर जहानगीरजी पेटिट यांनीं आपल्या वडिलांचे आकस्मिक अस्वास्थ्यामुळे येणें अशक्य असल्याचें सांगून दुःख प्रदर्शित केलें आणि त्यांनीं नामदारसाहेबांस निमंत्रण करण्याचें काम आपल्यावर सोंपविलें आहे असा प्रस्ताव करून, गव्हरनरसाहेब आले त्याबद्दल आनंदाचे उद्गार काढले. शिवाय आणखी आभारदर्शक वरींच भाषणें जालीं.

या संस्थेच्या उत्पादक कमिटीचे पुढारी सालिसिटर भाईशंकर नानाभाई, व श्रीयुत नारायण विश्वनाथ मंडलिक, बी. ए. वगैरे मंडळींनीं फार खटपट करून ही लायब्ररी स्थापन करण्यांत यश संपादन करून महाब-

ळेश्वर येथे आरामासाठी येणाऱ्या एतद्देशीय लोकांवर उपकार करून ठेविला आहे.

या शिवाय येथे फ्रियरहालची लायब्ररी आहे तीत सभ्य नेटिव लोकांससुद्धां जाण्यास हरकत नसते. पूर्वी आनरेबल विश्वनाथ नारायण मंडलिक हायकोर्ट वकील यांनी सार्वजनिक कामास मदत करण्याच्या आपल्या नैसर्गिक स्वभावाला अनुसरूनच या दोन्ही लायब्रऱ्यांचे उत्पादकपणाचे यश मिळविले आहे. याप्रमाणे सार्वजनिक कामास यांनी सुर्वे इलाख्यांत फार मदत केली आहे.

### रे गार्डन.

नवीन बांधलेल्या बोमनजी पेटिट लायब्ररीच्या इमारतीला लागूनच निरनिराळ्या प्रकारच्या फुल-झाडांनी सुशोभित केलेला एक वगीच्या आहे त्यास " रे गार्डन " असे ह्मणतात. यांत कुंड्यांतून, जमिनीवरील विलक्षण प्रकारच्या रेखून काढलेल्या आकृत्यांतून, व भोंवतालच्या किनाऱ्यावरून असलेल्या विलायती व एतद्देशीय अनेक रंगांच्या फुलापानांचा समूह पाहून चित्तास आनंद देणारे हे

स्थळ आहे. यामुळे येथे येऊन केव्हां तरी बसवें  
असें पुष्कळ लोकांस वाटते व ते स्वस्थ बसलेलेही  
बरेच वेळां नजरेस येते. या उपवनांत ठिक-  
ठिकाणीं हौसी मंडळींना बसण्यास बाकेही टाकि-  
लेली आहेत. कुटुंबवत्सल मंडळींच्या मुलांचें  
येथें आल्यावर मनरंजन होण्याकरितां लोखंडी  
चार पाळणें व वर्तुळाकार फिरणारें घोड्याचें चक्र  
कायमचें ठेविलेले आहे. परंतु यांची मजा पाहण्या-  
बद्दल दर एक कुटुंबवत्सल मनुष्यास म्युनिसिपाल-  
कमिटींत थंड ऋतूबद्दल दीड रुपया व उष्ण ऋतू-  
बद्दल दोन रुपये फी द्यावी लागते. ह्या बागेची  
व्यवस्था पाहण्याचें काम खुद्द सुपरिंटेंडंट साहेब व  
दुसरे कमिटीचे मेंबर लोक यांजकडे आहे. बागेची  
उत्तम प्रकारची स्थिति पाहून यांचें यावर चांगलें  
लक्ष्य आहे असें वाटते.

## पोस्ट (आफिस) व तार (आफिस)

पश्चिम दिशेस एकमेकाला लागूनच तार आफिस व पोस्ट ( टपाल ) आफिस हीं दोन आफिसें आहेत. बारा महिने येथें पोस्टाचें सर्व काम चालतें. पत्रें टाकण्याकरितां या शिवाय आणखी ३ खांब पुरलेले आहेत. पहिला खांब सातारा रस्त्यावर हीय व्हु नांवाचे बंगल्यापुढें आहे, दुसरा खांब भाजी मंडईनजिक दीक्षित यांचे घरापुढें आहे. तिसरा मुंबई पाईटाकडे जाण्याच्या रस्त्यावर हिलस्टोन बंगल्याचे वाजूस आहे. याशिवाय महाबळेश्वराला जाण्याच्या वाटेवर मुळरचे बंगल्यानजिक एक पेटी लाविलेली आहे; तसेंच क्लब, रेसव्हु हाटेल वगैरे प्रसिद्ध इमारतींतही एक एक पेटी लाविलेली असते.

आक्टोबरच्या महिन्यापासून जून महिन्यापर्यंत चाठारकडील टपाल सकाळीं ८ आणि ९ चे दर-

( ३२६ )

म्यान येथें येऊन लागलीच १० चे सुमारास पोस्ट-  
मन पत्रें वगैरे जिकडचीं तिकडे वांटून जातो. कॉ-  
कृण व महाड बाजूची डांक दुपारीं दोन वाजतां  
येते व त्याची डिलिब्हरी तेव्हांच करितात. जेव्हां  
नामदार गव्हरनर साहेब यांची स्वारी येथें असते तेव्हां  
दररोज दोनवेळां टपाल येऊन दोनवेळां पत्रवांटणी  
होते. साहेब लोकांचे नोकर टपाल घेण्याकरितां  
पोस्टांत येतात, त्यांना लगेच टपाल मिळते. रात्रीं  
आठ वाजतां आलेल्या पत्रांची वांटणी सकाळीं  
बरोबर सहा वाजतां होते; व सकाळीं आठ  
वाजतां आलेलीं पत्रें नऊ वाजतां वाटून शिपाई  
मोकळे होतात. टपाल जाण्याची नेहमींची वेळ  
सायंकाळीं बरोबर सहा वाजतां असते. तसेंच  
गव्हरनर साहेबांचा येथें मुक्काम असल्यास सकाळीं  
बरोबर सहाला येथून आणखी एक स्पेशल डांक  
वाठाराकडे जाते. महाडाकडे सकाळीं ११ वाजतां  
डाक बंद करून रवाना होते.

पावसाळ्यांत ( जूनपासून सपटंबरपर्यंत ) वाठार  
कडील टपाल रनरकडून वाईपासून येथें ११ वा-

( ३२७ )

जतां येतें, व रनरबरोवर बाईपर्यंत जाणेसाठीं दुपारीं २ वाजतां रवाना होतें. या वेळीं कोणीही परगांवचा इसम येथें राहत नाहीं व गांवांतही ज्यांना पोटाच्या खळीसाठीं हें ठिकाण सोडतां येत नाहीं, अशी साहेब लोकांच्या नोकरांचाकरांची, श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानच्या ब्राह्मणांची, दहा पांच वाण्याउदम्यांची, एक दोन दारू विकणाऱ्या पारशांची, व धावड, धनगर कुणबी वगैरे आणखी काहीं लोकांची, मिळून सुमारे एक हजाराची येथली कायमची वस्ती असते. उन्हाळ्यांत ती पांचसात हजारापर्यंत होते. तेव्हां पावसाळ्यांत पोष्टाला उन्हाळ्याप्रमाणें काम नसल्यामुळे उन्हाळ्यांत पोष्टमास्तर एक व क्लार्क तीन असले तर पावसाळ्यांत एकच इसम राहून काम पाहतो.

रविवार व सणाच्या सुटद्याखेरीज करून बाकीच्या दिवसांत सीझनमध्ये रोजच्या देवघेवीची वेळ सकाळीं ७ पासून ८ पर्यंत व दुपारीं १२ पासून ३ वाजेपर्यंत असते. युरोपांत जाणाऱ्या डांकेचीं पत्रें टाकणें तीं शुक्रवारीं टाकणें; व बंग्या,

(( ३२८ ))

मनी आरडरी पाठविणें त्या गुरुवारी पाठविणें हा उत्तम पक्ष. ह्यणजे डाक चुकण्याची व खोटी होण्याची धास्ती राहत नाही. मेल कंताटदार मि. फ्रान्सेजी आरदेसर यांनी टपाल नेणें आणणेचें काम आज ३०।३५ वर्षे महाबळेश्वर सदर स्टेशनवर राहून फार चांगलें केलें आहे, व हल्लींही करीत आहेत. याकरितां यांचे मेलटांग्यांत बसून वाठाराहून येथें व येथून वाठारास येण्याजाण्यास पासेंजर लोकांनाही जागा मिळते ती निर्धास्तपणें स्वीकारावी. त्याबद्दल पासेंजराला निदान ५ रु० भाडें पडतें.

### तार आफिस.

सुपरिंटेंडंट साहेबांचें विन्हाड बुडहौस नांवाच्या बंगल्यांत असतें, त्याच्याच पुढल्या अंगास सरकारी तार आफिस म्हणून पाटी लाविलेली आहे, तेथें हें आफिस आहे. दरसाल हें आक्टोबरला खुलें होऊन तारीख १५ माहे जूनला बंद होतें. थंड्या ऋतूमध्ये येथें गव्हरनर साहेबांची स्वारी असते तोंपर्यंत पाहिल्या प्रतीचें असल्यामुळें रात्रंदिवस उघडें राहून काम चालतें. व उन्हाळ्यांत तर



( ३२९ )

अखेरपर्यंत हें पाहिलें प्रतीचेंच असतें. हें पाहिलें प्रतीचें नसतें, त्या वेळीं सकाळचे ११ पासून सायंकाळचे चार वाजेपर्यंत तारा करण्याचें काम घेतात. आदित्यवार वगैरे सुटीच्या दिवशीं सकाळीं ७ पासून ९ पावेतो, आणि दुपारीं ४ ते ६ पर्यंत आफिस खुलें असतें.

### घरें पाहणारे एजंट.

पॉले माइटसाहेब सन १८४८ मध्ये येथें येऊन राहिला, आणि त्यानें हा हौसएजंटचा धंदा प्रथम घातला. त्यांत याला इतकी गोडी लागली होती कीं, त्यानें हें काम ह्यातारपणापर्यंत सोडिलें नाहीं.

पुढें माइट साहेबांच्या गादीचें काम प्रॉन्क आर साहेबांनीं २०।२५ वर्षेपर्यंत चालवून आपलें बरेंच साधन करून घेतलें, व येथें ते आपलें कायमचें ठिकाण करून राहिले. यांस देवाज्ञा होऊन २।३ वर्षे झालीं, यांचे मार्गे नांव घेण्यासारखा असा निव्वळ हौस-एजंटचा धंदा करणारा कोणी नसल्यामुळे कोणाचेंही नांव येथें देतां येत नाहीं.

या आर साहेबांच्या पश्चात् त्यांच्या देखरेखी

खाली असलेले सर्व बंगले निरनिराळ्या जात्यभि-  
मानी लोकांनी आपल्या आपल्या जातिबंधुकडे सों-  
पवून दिल्यामुळे जो तो हौस एजंटच झाला आहे.  
व यापासून एकास मिळत असलेला कमिशनचा  
फायदा पुष्कळांत विभागला जाऊन या धंद्याची  
कवडामिोल किंमत झाली आहे. असा प्रकार झाल्या-  
मुळे एका मनुष्यास पुष्कळ कामे पडून त्या सर्वांत  
त्यांचे लक्ष विभागले गेले आहे. याचा परिणाम  
असा झाला की, बंगल्याच्या दुरस्तीकडे किंवा त्यांत  
आलेले भाडेकऱ्याच्या सोईगैरसोईकडे लक्ष्य कमी पो-  
होचून मालकाचे नुकसान व भाडेकऱ्याची गैरसोय हो-  
ण्याचा संभव फार.

आमचा स्वतांचाही हौसएजंटचाच धंदा आज  
१९।२६ वर्षे चालला आहे. परंतु वर्षातून आठ  
महिने आम्ही या धंद्यास काया-वाचा-मने-करून  
झटून व यत्न करून लोकसेवा करित  
आलो आहो. त्यांत केवळ पैसा कमाविण्यावरच दृष्टि  
दिली नाही. आम्ही केलेल्या सेवेबद्दल सद्गृहस्थांनी  
अभिप्राय दिले ते पुस्तकाचे अखेरीस जोडले आहेत,

त्यांजवरून विदित होणार आहे. इकडील कोण-  
त्याही प्रकारची माहिती आमचेकडे मिळेल.

### लष्कर उतरण्याची ठिकाणे.

चांगलीं पैस असून अगदीं सपाटीची व देखावे  
व पाणी संनिध असलेली अशी सर्वोत्कृष्ट जागा येथें  
सासून पाइंटजवळ आहे. ही जागा सासून घरा-  
ण्याच्या मालकीची असल्याने त्या जमिनीवर तळ  
देणें असल्यास त्यांच्या वंशजांची परवानगी घेऊन  
मग छावणी द्यावी लागते. तीन लष्करी छावण्या  
यांत्किंचित्ही संकोचित्पणा न होता येथें खुशाल  
देतां येतात, इतकी ही विपुल जागा आहे.

दुसरी जागा हिरडा डेपोजवळ आहे. ती सर्व  
जंगलखात्याच्या देखरेखीखाली आहे. या ठिकाणीं  
पूर्वी सातारच्या राजाच्या सैन्याचा तळ पडून मोठा  
गांव वसल्यासारखें होऊन जात असे; म्हणजे ल-  
ष्करकरितां बाजार वगैरे सोई अवश्य असल्यामुळें  
जवळपासच्या खेडगळे लोकांनीं या जागेला बाजार  
हेंच नांव दिलें होतें. परंतु पुढें मालकमपेठ बाजार  
बनल्यानंतर वर सांगितलेल्या बाजारास जुना बाजार

हें नांव पडलें. हल्लीं या जागीं बाजाराचीं दुकानें वगैरे नाहींत तरी येथील रहिवासी लोक यास जुना बाजार असेंच म्हणतात. येथील वेण्णा सरोवर बांधून काढून पाण्याचा सांठा केला आहे तो सातारच्या महाराजांनीं आपले लष्करकरितांच केला होता.

तिसरी जागा ठिहकटोरिया काटेज नांवाच्या बंगल्यालगत आहे. ती महाबळेश्वर म्युनिसिपालिटीची असल्यामुळें सुपरिंटेंडेंट साहेबांच्या ताब्यांत आहे.

येथें तंबू ठोकण्याकरितां किंवा छपरें करण्याकरितां ज्या सार्वजनिक म्युनिसिपालिटीच्या जमीनी घेण्यांत येतात त्यांजबद्दलचें भाडें म्युनिसिपालिटींत भरण्याची रूळी आहे. मग तें अर्धवट महिन्याचें असलें तरी भरपूर महिन्याचें भाडें घेतात. तें प्रत १ ली ५ रु.; प्रत २ री ३ रु.; प्रत ३ री २ रुपये प्रमाणें असतें.

धर्मसंबंधी सभा किंवा वनभोजनें करण्यास लागलेल्या जागेस भाडें ८४ रोजप्रमाणें द्यावें लागतें. मात्र या सर्व कमेटीच्या जाग्याबद्दल आगाऊ सुपरिंटेंडेंट साहेबांची परवानगी घ्यावी लागते.

## स्मशाने.



अनित्यानि शरीराणि वैभवं नैव शाश्वतं ॥

नित्यः संनिहिते मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ॥ १ ॥

येथें हिंदु, मुसलमान, पारशी व साहेब लोक यांची निरनिराळ्या ठिकाणीं स्मशाने आहेत, तेथें या जातींचे सर्व लोक जातिधर्माप्रमाणें प्रेतसंस्कार करितात. त्यास लागणारे सामानही येथें तयार मिळते. तेव्हां या हवाशरि ठिकाणीं सुखाकरितां येऊन राहिलेल्या लोकांपासून प्रेतसंस्काराच्येथील व्यापारी लोक फायदा मिळविण्यास सोडीत नाहींत. यावरून इंग्रजीमध्ये मनुष्याच्या जीवित्वास समुद्रावरील \*जहाजाची उपमा दिली आहे ती रास्त आहे असें म्हटल्याशिवाय राहवत नाहीं. कारण जसें जहाज केव्हां बुडेल याचा नेम नाहीं, तसाच मनुष्याचा आत्मा केव्हां व कोठें कुडी सोडून जाईल याचा

\* "Life is but a ship in the Ocean."

भरंवसा नसतो. या कारणास्तव या आरोग्यवर्धक ठिकाणीही अनिष्ट व प्राणहारक घाले पडतात. त्याबरोबर टक्कर देण्यास आपण तयार असले पाहिजे.

वेण्णातलावाचे उगमाजवळ हिंदूंचें स्मशान आहे त्यांत दहनविधि किंवा भूमिगताविधि करण्याचे संस्कार जातिधर्माप्रमाणें करण्यांत येतात. मुसलमान लोकांची वस्तीच्या ठिकाणी सोईप्रमाणें दोन ठिकाणी स्मशाने आहेत. एक सातारा रोडकडील बल्लू व्हेलीच्या लवणांत आहे व दुसरें सुमारें ६ मैलावर लिंगमळा बागेस लागून आहे. या ठिकाणी जास्त भरणा धावड जातीच्या मुसलमान लोकांचा असल्यामुळे मूठमातीस जाण्याचा त्यांचा समारंभ पेटेंतून नजरेस आल्यावांचून राहत नाही. प्रेत जमिनींत पुरण्याचा यांचा शिरस्ता आहे.

### पारशी लोकांचें स्मशान.

वेण्णा तलावानजिक पेटिट रोडला लागून आहे. तेथें साहेब लोकांप्रमाणेंच पेटींत घालून हे प्रेत पुरून टाकितात. जातिधर्माप्रमाणें वास्तविक हा

यांचा संस्कारविधि नाही. यांचा विधि अगदीच निराळा आहे. तो करण्यास येथे टावर आफ सायलेन्स बांधिलेला नसलेमुळे व साताऱ्याखेरीज दुसरे ठिकाणी पाठवून भागण्यासारखे साधनांचा अभाव असलेमुळे त्यांचा नाइलाज आहे.

### साहेब लोकांचें स्मशान.

बाजारापासून महाडरस्त्याचे सडकेच्या डावे बाजूस पावमैलावर हें टायगर पाय रस्त्याचे अलीकडे आहे. यांत मुसलमानांच्या थडग्याप्रमाणेच थडगी आहेत, परंतु ही फार व्यवस्थितपणे एका मोठ्या दगडी कपोंडांचे मर्यादित आणून ठेविली आहेत. हें कपोंड काळ्या घडीव दगडांनीं कमानीवजा खण करून बांधले आहे. त्यांत जाण्यास एक फाटक ठेविलें आहे. आंत गेल्यावर सर्व थडगी संगमरवरी दगडांनीं व दुसऱ्या घोटीव आरशाप्रमाणे स्वच्छ काळ्या पाषाणांनीं नानाकृतीचीं बनविलेलीं आहेत. तीं पाहून प्रेक्षकांच्या मनांतील स्मशानाच्या वेदना विसरून जातात. या थडग्यावर पुष्कळ झाडाचा विस्तार पसरून जाऊन सावलीचें छतच होऊन

गेलें आहे. या लोकांमध्ये थडग्यावर लेख लिहून ठेव-  
ण्याची पद्धति प्रचुर असल्यामुळें त्या मृत मनुष्याचे  
नांव व त्याची वाहदुरकी जिज्ञासु लोकांस चिरकाल  
पाहण्यास भिळतात. तसा प्रकार इतर जातींमध्ये  
मुळींच नसल्यामुळें एकदा मेल्यावर त्याची आठवण-  
सुद्धां होण्यास ज्ञातीला मार्ग नसतो. या स्मशानांत  
विशेष पाहण्यासारखे पराक्रमी पुरुषांचे नमुन्याक-  
रितां थोडे लेख आहेत ते असे:-

चवथे घोडेस्वाराच्या पलटणीतील एक शूर व  
तरुण शिपाई लेफटेनेट हिंद साहेब याचें थडगें  
आहे याच्या मरणाची अशी हककित आहे कीं, हा  
येथील रानांत शिकारीकरितां गेला असतांना बैलानें  
शिगावर घेऊन ता. १९ एप्रिल सन १८३४ मध्ये  
ठार मारिलें. हा बैल आपल्या गुराच्या कळपांतून  
त्याचा अगदीं पाटलाग करीत सुटला होता तेव्हां  
यानें त्याच्या तडाक्यांतून निसटण्याची बरीच खट-  
पट केली होती. परंतु अखेरीस तिचा उपयोग झाला  
नाहीं. दुसरें थडगें अमेरिकेंतून आलेल्या पाद्री लो  
कांपैकीं ग्रेव्ह साहेबाच्या जोडप्याचें आहे. तिसरी



कबर मुंबईच्या टाकसाळेचा मास्तर व मुंबईच्या जिआग्राफिकल मंडळीचे उत्पादक जेमस् फ्रेजर हेडलसाहेब यांची आहे. चौथी कबर मद्रासच्या २३ वे पलटणाचा कपतान व हैद्राबाद येथील असिस्टंट रोसिडेंट थामस जान न्यूबोल्ड हा येथे २६ मे सन १८९० रोजी मेल्या त्याची आहे. पांचवी मुंबईच्या सैन्याचा आडव्होकेट जनरल मेजर वुलियम मिलर साहेब यांची कबर आहे. त्याचा आकार-खांबासारखा असून वर चंबूवजा डेरा केलेला आहे. शिवाय ब्राथवेटबाईसाहेब बोरबाईसाहेब, फेनेल, कारनेजी, विसेल कॅरोल्सकुक, गोठ क्रेन्स वगैरे साहेब लोकांची थडगी आहेत.

या मालकमपेठेला लागूनच दक्षिण आंगास चिनी लोकांच्या स्मशानकपौडाची लांबलचक एक भिंत आहे. त्यांची काहीं काहीं थडगी आहेत. परंतु त्यावर लेख वगैरे काहीं लिहिल्या नसल्यामुळे त्यांजबद्दल माहिती मिळत नाही. हल्लीं याठिकाणी चिनी लोकांचा गंधसुद्धां नाही. यामुळे हे स्मशान रद्द झाले आहे.

## सार्वजनिक भक्तीचीं ठिकाणें.

हिंदुस्थानांतील पाहिजे तें रमणीय स्थान ध्या, तेथें आमच्या लोकांनीं एखाद्या देवालयाची स्थापना करून परमेश्वराच्या सर्वव्यापित्वाची, सर्वशक्तिमत्वाची आठवण मनुष्यमात्रास दिली नाहीं असें सहसा होत नाहीं. निर्जन अरण्य, ओसाड माळ, किर् र झाडी, खोल दरी, उंच डोंगर, असल्या सर्व ठिकाणीं कोणीना कोणी तरी देव अथवा देवी यांच्या मूर्तीची स्थापना झालेली असावयाचीच ! महाबळेश्वर डोंगरावरही अनेक देवतांचीं देवालये आहेत.

हल्लीं या वस्तीला आमचीं पांच देवळें झालीं आहेत. मारुतीचीं तीन, श्रीराम व विठोबा यांचें एक व शंभूचें एक. यांपैकीं बहुतेक देवळें मुख्य पेठेंतच आहेत. ह्या देवळांना सालिना किंवा एकदम अशी सरकारांतून कांहीं मदत मिळालेली नाहीं. यांचा नेहमींचा खर्च येथील पेठकरी व्यापाऱ्यांच्या शिरावर आहे. कधीं कधीं कोणीं हिंदु बडे लोक कांहीं देवाच्या उत्सवास हातभार लावितात. या सर्व देवळांपैकीं रामाचें देऊळ अगदीं अली-

कडचें आहे. या देवळाची इमारत मजबूत असून आटोपशीर अशी बांधलेली आहे. याच्या सभामंडपाचें लंकूडकाम चांगलें केलें आहे. या देवळास एकंदर दोन अडीच हजार रूपये खर्च झाला तो गांवकरी लोकांनीं याचकवृत्ती करून केला आहे. या गांवकरी लोकांत कोणी रामाचें उपासक व कोणी गाणपत्य आहेत म्हणून यांत आणखी गणेश स्थापनाही झाली आहे. आतां गोकुळअष्टमीला विठोबाचा, रामनवमीस रामाचा, हनुमानजयंतीस मारुतीचा असे उत्सव होत असतात. सर्वांत रामाचें देवळाची इमारत व देवांच्या मूर्ति पाहण्यासारख्या आहेत. हीं देवळे पठेंत आहेत.

आजकाल श्रीरामाच्या देवळाची सर्व लोकांस फार भक्ति आहे. कांहीं भक्तिमान् लोक दररोज तेथें " रामकृष्णहरि " वगैरे नामघोष करून भजन करतात.

ख्रिस्ति लोकांनींही येथें प्रार्थना करण्याचीं मंदिरे बांधिलीं आहेत. ज्यांस क्राइस्ट चर्च म्हणतात, तें विस्तीर्ण ख्रिस्तमंदिर बाजारच्या जस उत्तर बा-

जूस आहे. १८४२ सालीं व्कार धर्मगुरूंनीं ही इमारत सार्वजनिक कामाकरितां म्हणून अर्पण केली होती ती नवी जुनी करून हल्लीं ईश्वरसेवोपयोगी केली आहे. तारक येशु, मोझेस, आणि महा साधु योहान्न वगैरे पवित्र मूर्तींची सुंदर चित्रें विलायतेतून तयार करून आणून उंच तक्ताजवळ बसविलीं आहेत. यांत निरनिराव्या उपासकांचीं देवळांत २१० प्रार्थनासनें मांडलीं आहेत. हे मंदिर सातारच्या धर्माध्यक्षाच्या ताब्यांत दिलें असल्यामुळे उन्हाळ्यांत ते आपला डेरा येथे देऊन राहतात. लोकांस या मंदिरांत येऊन आसनारूढ होण्यास आतां कांहीं दक्षणा द्यावी लागत नाही. येथील फूटतूट दुरस्ती इंजिनियर खात्याकडून होत असते. आदित्यवारचा दिवस देवळांत साहेबलोक ईश्वरभजनांत घालवितात. सकाळीं आठ वाजतां दर्शन व सायंकाळीं ५-३० वाजतां प्रार्थना व धर्माचे विषयावर चर्चा अशा गोष्टी रविवारीं होतात.

संताक्रूज—बाजाराच्या पेटेंत क्याथालिक धर्माचे एक देऊळ आहे, तें गोमांतकी पाद्री साहेबांच्याह-

वालीं केलेलें असतें. हे पाद्री आक्टोबरपासून पावसाळा लागेपर्यंत येथें राहून पावसाळ्याला परत गोव्यास जातात. त्यांला गोवें सरकारांतून नक्त वेतन मिळतें. खेरीज बापतिस्मा देणें, लग्नें लावणें, प्रेतसंस्कार करणें, आणि आवांतर कृत्यें हीं त्यांचीं येथील कर्तव्यें होत. याबद्दल जी फी येईल तिच्यावर यांची मालकी असते.

**मरेचें घर**—मरेसाहेब हिंदुस्थान सोडून निघाले तेव्हां त्यानीं आपलें घर अमेरिकन मिशन पैकीं साध्वी ग्रेव्हाबाईसाहेब यांस इनाम दिलें होतें. त्यांनीं आपल्या पतीप्रमाणेंच या ठिकाणीं आमरणांत दिवस काढले. तेव्हां त्यांच्या पश्चात् हें देऊळ अमेरिकन मिशन मंडळींला चर्चाचे कामास आयतेंच सांपडलें. आणि यामुळें आतां या इलाख्यांतील कोणत्याही अमेरिकन मिशनरीला किंवा त्यांच्या कुटुंबाला हवा बदलणेचें प्रयोजन पडल्यास येथें प्रदली करून घेऊन चांगल्या आरोग्यकारक हवेंत राहण्यास फार सोईकर झालें आहे. ह्या देवळांत रविवारी ११ वाजतां प्रसंगोपात इंग्रजांतून प्रार्थना

( ३४२ )

होते. बाजारांतील लहान देवळांत, दर आठव-  
ड्यास मराठींतही एक प्रार्थना होत असते. तेथे  
सर्व शाखेचे ख्रिस्ती लोकांस येण्यास सदर  
परवानगी असते.

---

# पांचगणी.

हैं ठिकाण महाबळेश्वर आणि वाई यांच्या बहुतेक मध्यावर आहे. तथापि हवापाण्यासंबंधाने हे प्रति महाबळेश्वरच आहे. पुण्याहून महाबळेश्वरी येतांना वाटेने या गांवांतूनच यावे लागते. महाबळेश्वरपेक्षा याची उंची २०० फूट कमी आहे. महाबळेश्वर डोंगराची जी शाखा वाई बावधनपर्यंत जाऊन पसरली आहे त्या शाखेवर तांबडे मातीच्या जमिनीचा जेथे शेवट होतो त्या ठिकाणावर अर्ध मैलाच्या अंतरांत दोन खेडेगावे आहेत त्यांपैकी पूर्वेकडील गावाचे नांव धांडेघर व पश्चिमेकडील बाजूस सपाटीवर आहे ते पांचगणी. हे गांव महाबळेश्वरापेक्षा सखलांत असल्यामुळे महाबळेश्वरचा कहरी पाऊस व धुकें यांचा या गांवावर भडिमार होत नाही. हा कहरी पाऊस उत्तर व दक्षिण

आंगच्या डोंगरांकडे पांगून गेल्यामुळे पांचगणीचा चांगला बचाव होतो. यामुळे पांचगणीला खुशाल बारा महिने राहिले तरी नकोसे वाटत नाही. पूर्व बाजूनेही डोंगराचे उंच नाकाड आले असल्यामुळे थंडीच्या दिवसांतील पूर्वाभिमुख वाराही महाबळेश्वराप्रमाणे येथे आंगाला झोबल्यासारखा लागत नाही.

पांचगणी येथील वसाहत होण्यास जान चेतसाहेबांनी पहिल्याने हिऱ्या करून परिश्रम केले त्यांचे चांगले सार्थक झाले. या स्थानाची उंची ४३७८ फूट आहे. येथील जमीन व हवा मनुष्यांस व समशीतोष्ण कटिबंधांत होणाऱ्या फळझाडांस फार चांगली आहे असे यांनी सन १८५४ सालापासून स्वानुभवाने खात्री करून घेऊन लोकांच्या प्रतीतीस आणिल्यावर सन १८६२ साल पावेतो साहेबलोकांची ६ घरे येथे झाली आणि लागलीच याचवर्षी सरकारांतूनही मदत म्हणून सालीना २,००० रुपयांची नेमणूक येथील स्वच्छतेच्या व्यवस्थेकरिता चालू झाली. जान चेतसाहेबालाच पहिले आनररी सुपरिटेण्डेंट व माजिस्ट्रेट करून



त्यांच्या गळ्यांत सर्व व्यवस्था पाहण्याचें सर बार्टल फ्रियरसाहेब यांनीं घातलें. येथें राहणाऱ्या लोकांस महाबळेश्वरपेक्षां येवढीच कमतरता आहे कीं त्यांस बाहेर फिरून पाहण्यास रम्य ठिकाणें नाहींत. येथून पूर्वपश्चिम पसरलेल्या कृष्णाखोऱ्याची भव्य शोभा दिसते. किनाऱ्यावरून ठिकठिकाणीं गांवें आहेत त्यांतील घरांच्या व झोंपड्यांच्या लहान लहान समुच्चयांचे तुकडे तुकडे, भोंवतालच्या झाडीतून व पिकांतून ओसाड भगदाडें किंवा सांडवे पडल्यासारखीं दिसतात. नदीच्या पाण्याचीं वळणें हिरव्या गार पिकांतून कृष्णसर्प शांतपणानें पसरल्याप्रमाणें वाटतात. दक्षिण अंगास तर छोटेखानी पण याहीपेक्षां प्रेक्षणीय मजा दिसते.

पांचगणीच्या जमिनीच्या अंतर्गामी उष्णता उत्पन्न करणारीं द्रव्यें आहेत. यामुळे डोंगरकांठच्या खडकाचे तळाशीं खोदलें असतां त्याठिकाणीं धुमसत असलेला अंतरंग वन्हि एकदम थंड होऊन बुडबुडे आल्यासारखें वाटतात. जवळ धांडेघर गांव आहे तेथें पाणी चांगलें असून तेथून काळे दगड,

पांढरे रस्ते वगैरे सर्व देसुरी हवापाण्याचीं चिन्हें लागतात. हा गांव लहान वस्तीचा आहे. येथें शंकराचें देऊळ आहे. त्यांत पाण्याची उत्तम सोय आहे. येथें रस्त्यावर घोड्याचा टपा मेल कंट्राक्टर यांचा आहे. पांचगणीच्या मार्तोतही लोहांश मिश्रित आहे. परंतु जमिनीच्या आंगी महाबळेश्वराप्रमाणें मोखरपणा नाहीं. पाण्याचा तळ लौकर लागतो व जमिनींत विहीर करण्यास खडकाचा धरही लागतो असें जरी आहे तरी हुकमी पाणी लागेलच असा भरंवसा नसतो. यामुळे गोडीला व गारपणाला जरी महाबळेश्वरच्या मासल्याचें पाणी येथें आहे, तरी तें मन-मुराद मिळत नाहीं. येथें फक्त ३ सार्वजनिक झरे आहेत. बाकीचे लोकांच्या खाजगत जमिनींत सांपडल्यामुळे त्यांबद्दल विशेष माहिती देण्याचें कारण नाहीं. या तिहींपैकी बारा महिने भरपूर पाणी असणारा झरा उत्तरेस जरा खाली उतरून गेलें ह्यणजे लागतो. त्याला कडे बांधून काढलें असून त्यांस मराठ्यांची विहीर असें ह्यणतात. यास सरकारानें अलीकडे ३५३ रु. खर्च करून चांगले दुरुस्त केलें आहे.

पांचगणी हें हवा खाण्याचें ठिकाण या दृष्टीने पाहिलें असतां चांगलें आहे. हवामान वर्षभर सुखासमाधानानें राहण्यासारखें आहे. येथील हवा थंड असून पाचक आहे, परंतु थोडी रुक्ष आहे. येथेही फिरावयास जाण्यायेण्याच्या वाटा असून पाइंटासारख्या जागा केलेल्या आहेत. त्या सिडणी पाइंट व टेबलल्यांड ह्या होत. हीं दोन ठिकाणें फिरण्यास जाण्यासारखीं आहेत. अलीकडे गांवाच्या मार्गाल अंगास डोंगरांचें शिखर आहे त्या लगत उंचावर मोठी दगडी ताल घालून खेळण्याची पैस जागा केली आहे. त्या ठिकाणीं सायंकाळचे सुमारास लोक खेळण्याकरितां जमतात. ही स्टेशन फंडानें तयार केली आहे.

### व्यवस्था.

येथील लोकसंख्या सुमारे ७००।८०० आहे. त्यांत नेटिव ६०० असून साहेब लोक १००।१५० आहेत. येथील सर्व अधिकार सुपरिंटेंडंट साहेबाला आहेत. त्यांची योग्य बजावणी होऊन लोकांस नीट स्वच्छता ठेवण्याची दहशत असावी

हणून त्यांस दुसरा वर्ग माजिस्ट्रेटचा अधिकार फौजदारी कामासंबंधानेही दिला आहे. येथे पोलीस आफिसर असून शिपाई वगैरे मिळून १५ लोक सुमारे असतात. हे स्थळ महाबळेश्वर सुपरिटेण्डेंटचे देखरेखीखाली असते. लोकांच्या खाजगी बंगल्याशिवाय सार्वजनिक उपयोगी अशा इमारती आहेत त्या, सुपरिटेण्डेंटचे आफिस, रहदारी बंगला, हॉटेळ, लायब्ररी, पोष्ट आणि तारआफिस, हिंदूची सरकारी मराठी शाळा, यहुदि व साहेब लोकांच्या मुलांची सरकारी मदत मिळालेली इंग्रजी शाळा, दवाखाना, मार्केट आणि ३० नौकरांस राहण्यासाठी कोठड्या वगैरे इमारती आहेत. पैकीं ३ मात्र सरकारी पैशाने बांधिलेल्या आहेत. येथील रहदारी बंगला हवा तेवढा मोठा असून त्याला स्वयंपाकघर, नोकर लोकांच्या व पाकनिष्पत्ति करणाऱ्यांच्या कोठड्या आणि तबेला वगैरे इमारती जोडल्या आहेत. या बंगल्यांत महाबळेश्वरचे सफरीस निघालेले साहेब लोक मुक्काम करितात; किंवा कोणी पारशी किंवा गोरे लोक हॉटेलला

उदार आश्रय देतात. येथील हायस्कूलचा शिक्षण-  
क्रम पाद्री मंडळीच्या कमिटीने चालविला आहे. सन  
१८७६ मध्ये सुमूहर्तावर याची स्थापना झाल्यावर,  
१८८० मध्ये मुंबईच्या मुख्य पाद्री साहेबांनी यास-  
थोडे उत्तेजन देऊन सुधारणा केली. तूर्त खाणा-  
वळ खाऊन पगारी गोरे व पारशी जातीचे  
विद्यार्थी या शाळेत पढत असतात. या इंग्रजी शा-  
ळेच्या इमारतीला सन १८८४ साली ४०x१८  
ची एक कोठडी नवीन बांधून जोडावी लागली  
त्यास २६०० रु० खर्च आला. रविवारी शाळेस  
सुटी असल्यामुळे देवाची प्रार्थना करण्यास कित्येक  
ख्रिस्ती लोक येथेच जमतात. डांगेरमाथ्यावरील उच्च  
ठिकाणच्या गार हवेत साहेब लोकाच्या मुलांन  
शिकण्यास ठेवण्याची कायमची एवढीच शाळा  
आहे. ज्यांना आपली मुले विलायतेस केवळ शिक्ष-  
णाकरिता पाठविण्याचे सामर्थ्य नसेल किंवा तीं आप-  
ल्या डोळ्यापुढे असून वरचेवर भेटावीत असे वाटत  
असेल त्यांना हे हायस्कूल ह्मणजे एक अलभ्य  
वस्तूच सांपडली असे ह्मणण्यास हरकत नाही.

कारण, मनुष्याच्या शरीरसुखास मुख्य जी हवा ती येथें मनास सदासर्वदा उल्हसित ठेवणारी असल्यामुळे, शिक्षणक्रमाचा धोशा कसा दुधांत साखर घातल्याप्रमाणें मनःपूर्वक चालला असतो. येथील वसाहतीचें सालीना उत्तम सरकारी मदत २००० रु० ची धरून बहुतेक खर्चाच्या वेताचेंच आहे. येथील व्यवस्था चांगली चालली आहे. हल्लीं येथें युरोपियन व पार्शी लोकांचे एकंदर बंगले सुमारें ९०।६० आहेत.

### नरसरी.

थंडहवेंत होणारी परदेशचीं झाडे, वनस्पति, बटाटे, सपताळू, निवडुंग आणि लव्हकबेरी व इतर मूळ झाडे वगैरे येथें तयार करण्याची खटपट चाललेली असते, ती वाया जात नाही. कारण पांचगणीच्या काफीची लंडनच्या दलालांनीं तर चांगलीच तारीफ केली. तसेंच मधुर सुवास असलेली हेलिआट्रोप व मर्टलचीं फुले येथें जंगलांत पुष्कळ होतात. ब्रायरचीं फुले सगळ्या हिंदुस्थानांत दुर्मिळ तीं येथें तयार होतात. वाईहून घाट चढून येणाऱ्या रंखरखीनें त्रस्त झालेल्या

पथिकास येथील दुतर्फा कुंपणांच्या पुष्पगुच्छांचा शृंगार पाहून त्याच्या मनास खचीतच समाधान वाटते. हे फुलांचे झुपके कुंपणावरून इतके दाट असतात की ते गुलाबाच्या फुलाच्या मुद्दाम माळा करून पसरल्या प्रमाणे दिसतात. एकेका झुपक्यांत पन्नास पन्नास फुले दृष्टी पडणे ह्यणजे कांहीं सामान्य गोष्ट नाही आणि असे झुपके पाहून मनास सानंद आश्चर्य वाटणे अगदी साहजिक आहे. सर्व ऋतुकाळीं रम्य दिसून ही सुंदर पांचगणी आगष्ट व सपटंबर महिन्यांत तर सौंदर्याची कमालच करून सोडिते. यावेळीं लहान-झुडपे, बटरकप, रानवाटाणा यांनीं रान अगदीं शृंगारून गेलेले असते. सपाट जाग्यावर हरळी, मखमाल व इतर प्रकारचे गवत उगवून हिरवागार गालीच्या पसरल्यासारखा दिसतो.

बाहेरून महावळेश्वरी आलेले लोक मे अखेर पावसाळा लागतां लागतां आपले सामान पाठवून डांकेच्या जंत्रांत नावे नोंदून वाहन मिळण्याचा नंबर येईपर्यंत गडबडीत गडबड करून येथे उभाउभीं येऊन जातील तर त्यांना याही ठिकाणचा मासला कळून

( ३५१ )

येईल. या वेळीं येथें वळवाचे पाऊस, पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून वाऱ्याचीं वावटळें येऊन तिसरे प्रहरें पडण्यास लागतात. खरा पावसाळा देशावर सुरू झाल्यापासून आठ दिवसांनीं ह्यणजे अर्धामूर्धा जून महिना टकलतो इतक्यांत चोहोंकडून श्लोडपीत दक्षिण बाजूनें आरंभ करितो आणि सारखा रात्रंदिवस पाणी ओतावयास लागतो. हा चमत्कारही मुक्काम जास्त वाढविल्यास पाहण्यास मिळतो.

---

गाड्याचे टपे—महाबळेश्वर, धांडेघर, वाई, जोश्याची विहारि, शिरगांव, वाठार ही घोडे बदलण्याची कंट्राक्टर यांची ठिकाणें आहेत.

समाप्त.





## सूचिपत्र ( जंत्री. )

उतार	६२	कलह	९
उपाध्या	३३	कन्यागती	१३
एको पाइंट	१९३	क्लेश	६६
एल्फिन्स्टन	१७१	कष्ट	११३
एल्फिन्स्टन तलाव	७१	कृत्रिम	६०
ओघ	१२	कन्हाड	१४
ओठ	६१	करवीर	२३
आर्थरसीट	१७७	काळभैरवाचें स्थान	२८
ओढे	७०	कार्तिकस्वामी	२९६
औषाधि	८९	कारवी	१४०
कळक	८३	कावेरी	१४
कवरस्थान	१६३	कायदा	३०२
कृष्णाबाई	६९	कारनाक पाईट	१९१
कमलगाड	५१	कांठ्या	८३
कमलजा	३१	क्यानाट शिखर	१९४
केट पाईट	१९७	क्राडा	१६९
कर्णविवरांत	३६	किल्ले	१६०

कुलदैवत	३२	गोदावरी	१४
कुसर	८१	गोरखनाथाचें दे-	
कुणबी	१२१	ऊळ	२९०
कुत्रा	४२	घळ	२९८
खर्व	१५७	घटोत्कचाचा	
खंडाळ्याच्या घाटांत	३६	बाजार	२४६
खडपा	१९७	घर	१६२
खडा	१७८	घरें	२१
खिस्त मंदिर	३३९	घरपट्टी	३००
खुर्च्याच्या रागा-		घाटमाथ्याची	६८
प्रमाणें	३४	घाम	५६
खोरी	५६	घाणाचें पाणी	६३
गव्हरमेंट हौस	१९५	घुशी	१३९
गांथिक	१४९	घोंस	७८
गारा	५६	घोणसपूर	२८६
गुजारा	७६	चंद्रराव मोरे	२८७
गुलेराघळ	२९६	चविणी	८२
गुरेघर	८७	चवरांचीं झाडें	८२
गुन्हें	३०४	चावडी	३१२
गुजराय	५४	चिनी धबधबा	२०९
गेळा	८३	चिमूट	८३

चोराची घळ	२९०	टाकी	५६
छत्रीवर	५८	टांगे	१९६
छावणी	५८	टेंकड्याचा	१६२
जनावरें	१३७	ठाण्याचे	११८
जंगली कापीव		ठिकन्या	१७९
लांकूड	२३४	ठिकाण	१६०
जहागिरदार	१५४	ड्यूक पाईट	१९५
जंगल	१३२	डाक्टरास	६४
जड	६८	डाक्टर वुलियम	४३
जनरल लाडविक	४१	डिमॉक सुपरिंडेंडंट	
जमखिंडीकरसाहेब	२२	साहेब	१९४
जरंडा	५१	ड्यूक आफ कॅनाट	
जानेवारी	५४	साहेब	१९४
जांवळी	५८	डेरी	२३१
जिमखाना	१५३	डेलिया	५९
झाडी	७७	डोमेश्वर	१६७
झुझुरका	१५९	डोंगराळ	७०
झुळका	५५	डोहळे	५५
झोंप	६८	ढवळा घाट	१८२
टंचाई	४९	ढौलेंत	१२५
टॅक्स	३०१	तल्लीन	५९

तपश्चर्या	४	धोबी धबधबे	२०६
तपोवने	४	घांडेघर	३४३
• तल्लख	६४	धान्य	५७
• तंदुळनदी	१९४	धावड लोक	४९
तंबु	३०८	धुके	३८
तवे, कढया	४९	धुकट	५४
तार आफ्रिस	३२८	नरसरी	३५०
ताडी	२३२	नदांची	६०
तांबनदी	७३	नहरांत	७५
ताई. तेलणीने	२८६	न्युजंटझरा	७३
तायघाट	१९८	नाटके	१५१
तुफान	६	नायनाट	१२१
तुरंगांत	११८	नाग	१४२
तिजोरांत	३०१	नाक	१६७
दरडी	७६	नाच	५६
दय्या	१८६	नार्थकोटपाइंट	२०२
दुतोडी घळ	२९२	नारायण विश्वनाथ	
दुर्दशा	१८७	मंडलीक	३२२
देखावे	३४	नीति	१५८
घन	१५७	निरखपट्टी	२३५
धर्म हिंदु	२२५	नेचे	८४

नॉर्वेवर	५४	पांडवगड	२९३
पश्चिमेकडून	५५	पारा	५५
पक्षा	१४१	पाहाडांत	६०
पखाल	७२	पाणथळ	६२
परवानगी अर्ज	७२	पांचहजार	६३
परमेश्वरानें	१२४	पाचक	६८
प्रतापगड किल्ल्याचें व-		पाठाळ	११२
र्णन	२६५	पांखेंरें	१४२
प्रतापगडची लढाई	२७५	पारगांव	१८९
प्रतापगड	२६४	पांडवदरा	२९४
प्रतापगडचा किल्ला	४५	पाइंट	१६२
प्रतिनिधिसाहेब	२६	पांचगणी	३४३
पृथक्करण	१२१	पिंपळ	७७
पन्हाळा	५४	पिसा	७८
पेटिटरोडनें	१९७	पित्तांशाचा	६४
पेशवे	१८४	पित्त	६४
पेरणी	११२	पिठा	१३१
पत्र्याच्या इमारती	२४९	प्रीतिसंगम	१५
परदेशवास	४१	पोल	७९
पंचगंगा	९	पोलोची	१५४
पांढरे ठिपके	३६	पोस्ट आफिस	३२५

पोयण	१२५	वखर	२७२
पिंगळे	३०	बंदुका	२०
• पितृमुक्ती तार्थ	२३	बर्फ	५५
• • फर्न ( नेच्या )	३७	ब्रह्मकुंड	१२
फारेष्टांत	८८	बाजार	२८८
फाऊंटन क्षरा	७३	वारचेस्टरास्प्रिंग	७४
फ्रियर	१४९	बापुगोखले	२७
फिट्झरल्ड घाट	१८८	बाह्य स्वरूपावरून	२८४
फी	१७४	बाविंगटन	१६४
फुरसें	१४४	बॉनी व्ह्यू	२३५
फुकट	१३५	विशप तलाव	२०६
फूल	५८	बिलियर्ड	१५२
फोरिसाहेबाचा		ब्ल्यूव्हॅलीकडे	२०२
रस्ता	१९८	बेकवुइथ	१९९
फौजदार	३१५	बेलाव्हिस्टा	१९५
ब्रह्मारण्य	१६	बोर्ड	१७५
बंदिवान	११८	भस्म	२०
बटाटे	१२०	भव्य	१६
बॅडमिंटन कोर्ट	१५३	भयंकर रस्ता	२९२
बंगला	१६२	भक्ष्यस्थानां	१८
बंगल्याचें लिस्ट.	२५०	भक्त	२२६

भावनगर	१३९	मायेरान	५१
भूगर्भपदार्थ	४७	मार्चपासून	५५
मरीपेठ	४५	मालकमटकडी	२०५-
मराठे	१८७	मार्च व एप्रिल	६७
महालकरी	३१२	मालकमचें घर	२०६
मडीमहाल	४५	माथ्युसाहेब	१५०
मंडलिक झरा	७३	म्युनिसिपाल	६३
मल्लिकार्जुनाचें देवळाची		मुंबई	१८८
व्यवस्था	२८६	मुसलमान	२१३
मृगनक्षत्रापासून	५६	मुखवटा	१६९
महाबळेश्वर	१,२,८	मुरारजी क्यासल-	
मालकमपेठ	२	स्प्रिंग	७४
मच्छालिपट्टण	१४	मेण	१३१
मघ	१२३	मे व जून	६७
मरेचें घर	३४१	मैदान	१६३
मकरंदगड	५१	यवन	१८७
महाड	१८९	यवतेश्वर	५१
मनोराज्यांत	४९	यतिरा	१८२
महादेव वासुदेव वर्षे	२४	यात्रेकन्यांकडून	२२
मालकमपेठ ऊर्फ नहर	४१	यांत्रिक	४९
मारुती	२३	युरोपियन	६८

योद्धे	१८७	लिंगरूप	८
रपेटोस	१५५	लिली	५९
रायगड	५१	लिमजी	१५०
राजवेरी	८८	लिंब	७७
राजपुताना	५४	लिंगमळा	८७
राजसत्ता	१८७	लीज	३३०
राजे	१८७	लुकण	४९
रामदासस्वामी	२३	लोखंडी दगड	४८
रामेठा	७९	लोखंड	४७
रासवर्ग	९२	वऱ्हाड	५४
रेस्कूल	३०९	वहिवाट	११६
रेगार्डन	३२३	वचनांत	९
रोटंडा घाट	४६	वणवा	२०
लष्कर	३३१	वर्गणी	२०२
लंबायमान किरण	१९	वनभोजनाकरितां	१९२
लायब्ररी	१५२	व्यवस्था	३२७
लान्टेनिस	१५३	व्यापिली	७०
लाडवुइक	१६५	वाटाणा	८८
लारेल	५९	वाद्य	१३९
लांकडे	५७	वारा	५१
लाटिन	९२	वाई	१३



विद्या	१५८	शाखा	१६२
विश्वाचे स्वामी	७	शाळा	३०२
विठोबा	३३८	शिवाजीचा इति-	
विजा	५६	हास	२७६
विकार	६२	शिकार	१८
विस्तीर्ण	५२	शिनाशिनघळीपर्यंत	२०४
विसांबर	१४२	शिककाई	१३२
विरली	३९	शिलालेख	१९९
विलायतेप्रमाणें	४५	शिवाजी	१८९
वुइंचेस्टर	११८	शिडी	१३०
वुइलसन साहेब	८७	शिग्राम	१५६
वुडहौस	१५३	शिकारीचे नियम	३०२
वेण्णा धबधबा	२०८	शेतांतील पिकें	१०९
वेण्णा तलाव	७०	शेंवाळ	८५
वेळाचा व्यय	१५५	शेगड्या	४०
वेताचे करंडे	१२०	सरोवर	७०
वेदगंगा	१५	स्वयंभूपिंडी.	११
वेण्णा नदी	१०	स्वप्नाप्रमाणें.	४९
वैद्य	८९	स्वयंवर	१५८
शंकराच्या	१९०	संस्थान	३०
शहराची रोषनाई	२४६	संस्थान भोर	२५

स्वरूप	२४७	सांडपाणी	१३
सर जान मालक्रम		समाधान	५५
साहेब	४३	सावित्री	१७९
सक्तीची	६३	स्मशाने	३३३
स्मृति	१४८	सासून पाइंट	१९३
संताक्रुज	३४०	सिद्धांत	६४
सरकारी शाळा	२४	सिंडोलापार्क	८७
सर्प	१४२	सिडने पाइंटावर	४१
सेनिटेरियम	१४९	सिंहगड	५१
सेंडल बँक	२८५	स्निग्धता	६०
समुद्र	५५	सूचना	३०२
सह्यपर्वताचे	६०	सुळका	५२
स्मारकाप्रमाणे	११	सुपरिंटेडेंट	३१२
स्मारक	२००	सूर्यास्त	१९४
स्थान	१७०	सूर्योदय	१९४
स्ट्रॉबेरी	८८	सूचना	१७५
सावज	१४०	सुप्रसन्न	६१
साहेब	१४९	सुप्रकृति	९०
सावे	१०९	स्नेह	१५४
सातारा	५०	सोराबजी	१२३
सातारचे रोसिडेंट	४२	हजारो रुपये	१६१

हक	३३	हारीस	१५४
हवा	५१	हॉटेलें	२३६
हजार लोक	९९	हिंसक	२
हरिहरेश्वरी	८	हिवताप	६२
हारदड	१२५	हिंदुस्थानांतलि	१६९
हास्पिटल	३१०		

पुस्तकें विकत मिळण्याचें ठिकाण.

दत्तात्रेय कमळाकर दीक्षित, राहणार महाबळेश्वर,  
जि० सातारा.

## शुद्धिपत्र.

पृष्ठ	ओळ.	अशुद्ध.	शुद्ध.
२	१५	प्रदश.	प्रदेश.
७	७	त्यांस	त्यास
१०	१४	कुकुद्भति	ककुद्भति
१२	१२	पहाणाराच	पहाणाराचे
१३	३	यात्रेकन्यांच्य	यात्रेकन्यांच्या
१४	१७	दन्या	दरे
२२	५	वर्षामार्गे	वर्षामार्गे
३६	१२	ह	हा
४३	५	सावाचे	साहेबांचे
४७	५	येथील	येथील
४८	१	मातीचे	मातीचे
६३	१८	समुद्रसपाठीपासून	समुद्रसपाठीपासून
६४	१३	पित्तकरपंचाणे	पित्तकरपणाचे
७३	८	गव्याच्या	गव्याचा

पृष्ठ.	ओळ.	अशुद्ध.	शुद्ध.
७८	७	राई	राई
८०	१६	सालीचीं	सालीचे
८३	४	कोवीसारखा	कोंबासारखा
८७	६	आक	ओक
९१	२	स्कंधाची	स्कंधाची
११४	१४	ह्यांचा	ह्यांच्या
११९	११	रिपोर्टावरून	रिपोर्टावरून
१४२	४	गोचर, गोमा	गोचरगोमा
१४७	१९	बक्षिसाच्य	बक्षिसाच्या
१४८	१८	मूर्घि	मूर्घि
१५३	५	बुडहौस	बुडहौस
१६४	५	( गव्हर्मंटहौस )	गव्हर्मंटहौस
१६५	९	परतु	परंतु
१८९	२	बाँड	बँड
२०६	२	मालकमचे	मालकमचें
२०८	१९	टकत	टिकत.
२१९	१७	खालचा	खालची

पृष्ठ.	ओळ.	अशुद्ध.	शुद्ध.
२३७	२	धुमश्वर्की	धमश्वर्की
२३९	४	मोठे	मोठें
२४०	३	कवा	किंवा
३०१	१९	यास	त्यास
३२१	१२	जगति	जागृति
३२९	६	खलें	खुलें
३३२	९	लष्करकरितां	लष्करांकरितां
३४०	९	मूर्तीची	मूर्तीचीं
३४४	६	ज्ञौवल्यासारखा	ज्ञौवण्यासारखा
३४९	१३	लोकाच्या मुलांन	लोकांच्या मुलांना
३६०	१२	ब्लॅकबेरी	ब्लॅकबेरी
"	"	मूळ झाडे	फळझाडे

---

# डायबिटीस क्युअर.

अथवा

## मधुमेहारि.

महाबलेश्वरच्या आरोग्यकारक हवेंत उत्पन्न होणाऱ्या पुष्कळ गुणकारी वनस्पत्यौषधिभांडाराची माहिती मिळविण्याचा आमचा उपक्रम वरेंच दिवस चालल्यावर या रोगावर कांहीं रामबाण वनस्पति आढळून आल्या. पुढें त्यांचा प्रयोग या रोगानें त्रस्त झालेल्या बऱ्यांच अजाऱ्यांवर करून पाहून गुण आल्याची पक्की खात्री झाल्यावर त्यांचें हें औषध बनविलें आहे.

हें औषध घेऊं लागल्यापासून पंधरा १५ दिवसांतच गुण येण्यास सुरवात होते, ती अशीः— रोग्याची तृष्णा कमी कमी होत जाऊन त्याच्या लघवीचें मानही दिवसेंदिवस बदलत जातें, इतकेंच नाही तर तींतील साखरेचे प्रमाणांतही

हळू हळू अंतर पडू लागते; त्याचप्रमाणे जठ. राग्नि चांगला प्रदीप्त होऊन भूक चरचरीत लागू लागते, व खाद्येच्या अन्नाचा शरिरांत चांगला परिपाक होणे व मलोत्सर्ग साफ होऊ लागणे या क्रिया एखाद्या सुप्रकृति मनुष्याप्रमाणे चालू लागतात. तेव्हां रोग्यास अर्थातच हुशारी वाटण साहजिक आहे. परंतु हा रोग अगदीं समूळ नाहींसा होण्यास हे औषध दोन तीन माहिने तरी सारखे घेतले पाहिजे.

१८० गोळ्यांच्या १ डब्याची किं. रु. १०१२

३६० गोळ्यांच्या १ डब्याची किं. रु. ३.

शिवाय पॅकिंग व पोस्टेजबद्दल हांशील ०५५ आणे जास्त पडेल. तीनपेक्षां जास्त डबे मागविल्यास टपालहांशील वगैरेचा कांहींएक चार्ज पडणार नाहीं. अनुपानखर्डा औषधासोबत पाठविला जाईल.

पत्ता—दत्तात्रय कमळाकर दीक्षित, राहणार महावळेश्वर.



**LIST OF PERSONS  
WHOSE CERTIFICATES CAN BE SEEN  
IN THE FOLLOWING PAGES.**

---

1. R. B. Y. M. Kelkar, late Oriental Translator to Government of Bombay.
2. R. B. R. R. Bhardi.
3. Mr. M. B. Chaubal, High Court Pleader, Bombay.
4. Mr. S. W. Kane, Doctor, Bombay.
5. Justice M. G. Ranade, High Court Judge, Bombay.
6. Mr. Janardan Gopal, Solicitor, Bombay.
7. Mr. R. S. Poredi, L. M. & S., Private Secretary to H. H. the Rajasahab of Akkalkot.
8. R. B. M. W. Barve, Late State Karbhari, Kolhapur.
9. Shri. H. S. Desai, Bhawnagar.
10. Mr. M. K. Makanji, Bombay.
11. R. B. V. M. Bhide, Poona.
12. R. B. R. V. Poonekar, Late Khasagi Karbhari, Baroda.
13. Col. G. H. Jacob, Staff Corps.
14. R. B. Jayasatyabodharao Trimalrao, Subt. Judge, F. C., Satara.
15. Mr. K. B. Bullel, M. D.
16. Mr. S. Tagore, I. C. S.
17. Mr. G. H. Bhide, Pleader, Nagpur.
18. R. B. R. N. Mudholkar, B. A. LL. B.
19. Mr. M. G. Pasta, Bombay.
20. Mr. Kalabhai Laloobhai, Vakil, Bombay.
21. R. B. C. D. Kavishwar, Sub-Judge, F. C.
22. Mr. Hiralal Chunilal, Government Pleader, Broach.

23. Prof. G. G. Agarkar.
24. Hon. Bal Gangadhar Tilak, B. A., LL. B.
25. Hon. Gopal Krishna Gokhale, B. A.
26. R. B. A. B. Desai, Assistant Commissioner  
S. D.
27. Prof. Abaji Vishnu Kathavate.
28. Hon. Mr. C. H. Sitalvad.
29. Shri. Lakhangauda S. Sardesai, Vantmur.
30. Mr. B. B. Mukhirj, Agent of H. H. The  
Maharaja Manikya Bahadur of Independent  
Tipprah Bengal.

---

### MALCOLM PETH.

SIR,

It is now acknowledged by all that there is no better *Sanitarium* than Mahableshtar in this part of the country. That being so, it is resorted to not only by the higher officers of Government, but also by Chiefs and Jahagirdars and by other classes of well-to-do people for business or health. For Europeans coming to this station, there is every kind of convenience. It is the native visitor that finds it very difficult to live here comfortably, at a moderate cost. With a view to remove this inconvenience as far as it lay in my power, I established an agency in the year 1887, with what success, will be seen from the accompanying certificates kindly given to me by well-known gentlemen with whom I had any kind of dealing during their sojourn in this place. I am not however satisfied with what little I have been

able to do. I have not been able to remove even a little of the difficulties which are encountered by native visitors here. It is my ambition to remove them all and to make them as comfortable as European visitors. But this is beyond the power of my limited means. I hope therefore, you will be kind enough to utilize my services in some way or other you may deem fit. I am a permanent resident of this place and hope you will be good enough to entrust me with the management of your own or your Chief's Bungalow or to ask me to do any kind of business that an honest and hard-working agent, can do in a place like this. I shall be quite content<sup>d</sup> with such remuneration or commission charge<sup>s</sup> as you will be pleased to give, since my primary purpose is to extend the business of my agency with a view to serve native visitors as much as I can. Negotiations, for the purchase of sites [of Bungalows, furnishing and adjusting them after the local fashion, purchasing and sending local curiosities, hiring houses and supplying all available things at a moderate price, may be made at all times. Because it is the business of this kind in which I am likely to be most useful, and it is in this direction I hope to be employed by you at no distant day.

Hoping to be excused for the troubles,

I beg to remain, Sir,

Yours very truly,

DATTATRAYA KAMALAKAR DIXIT,

AGENT,

MAHABLESHWAR.

# TESTIMONIALS.

---

I am glad to state that Mr. Dattatraya Kamalakar Dikshit, Agent, Mahabaleshwar, has always rendered me valuable assistance in procuring furniture &c. He is a trustworthy man and am sure that any stranger visiting this Sanitarium will find him extremely useful.

Y. M. KELKAR,

Oriental Translator to Government Rombay,  
Mahabaleshwar, 24-5-90.

---

I am glad to record that Mr. Dattatraya Kamalakar Dikshit is a very useful gentleman in this station. His manners are good and he is trustworthy.

R. R. BHARDI,

Assistant Commissioner.

Malcolm Peth, 25th May, 1890.

---

Mr. Dattatraya Kamalakar Dikshit has started business here as house agent and supplier of furniture &c. to strangers coming here. It is an attempt to provide a very desirable institution on these hills for the comfort and convenience of Hindu gentlemen; and it is to be wished that these should largely avail themselves of Mr. Dikshit's agency. Thus patronised, Mr. Dikshit

hopes to be able to afford every comfort for boarding and lodging; he is strictly honest, persevering and energetic and ought to succeed in his attempt.

MAHADEO B. CHAUBAL,  
Pleader, High Court, Bombay.

Malcolm Peth, 25th May, 1890.

---

I have great pleasure in stating that Mr. Dattatraya Kamalakar Dikshit has been of great use to me during my short stay here. He has been very assiduous in looking to my comfort and has, in fact, made me feel at home in this strange place.

S. W. Kane,  
Doctor, Bombay.

26-5-90.

---

I have very great pleasure in recording that Mr. Dattatraya Kamalakar Dixit who has lately started business as an house agent here, is a very useful and honest man. Gentlemen coming to these Hills should take advantage of his agency.

M. G. RANADE,  
Special Judge, Poona.

Mahableshwar, 23-5-90.

---

Mr. Dntoba Kamalakar Dixit was introduced to me by my brother Dr. Pandurang, Surgeon in the Baroda State at present, who has known him for a long time. During my visit to this place in

the May Season he, Dattopant, proved himself of very great use to me. I found him extremely obliging and ever willing to render what assistance he can to those (Native Gentlemen) who visit this place and who may stand in need of it. He deserves every encouragement from visitors.

JANARDAN GOPAL,

Solicitor Bombay.

---

Mr. Dattatraya Kamalakar Dixit has been useful to us on several occasions during our stay here. He has started business as an house agent and we feel sure that before long his services will be largely availed of, by visitors to this Sanitarium.

R. S. POREDI, L. M. & S.,

Private Secretary to H. H. The Rajesaheb  
of Akkalkot.

Mahableshtar House, 6th June, 1890.

---

I have known Mr. Dattatraya Kamalakar Dikshit of Mahableshtar for the last five years. He is a very obliging and accommodating house agent here; always willing and ready to assist his constituents, prompt and attentive to the wants of his clients at all times, a good correspondent too.

MAHADEO WASUDEO BARVE.

7th June, 1889!

---

It seems that Dattatraya Kamalakar Dixit has commenced very recently the business of house agent and supplier of things such as furniture, beds, &c. We had a little of order with him this season, but we would be willing to entrust him with any such business hereafter as we know him since these seven years.

HARIPRASAD SANTURAM DESAI,  
Bhavnagar.

9th June, 1899.

---

Dattatraya Kamalakar Dixit seems to me to be a faithful and honest agent. He has, it seems, very recently started the agency of supplying houses and bungalows, which he does in my opinion, at a much cheaper price, than other two Europeans. I wish that every native and especially a Hindu, must give the agency of his bungalow to this man. He also supplies furniture of every sort and also carriages for Season to much advantage.

MULRAJ KHATAO MAKANJI,  
Bombay.

25th May, 1882.

---

I am very glad to state that Dattatraya Kamalakar the house agent at Mahableswhar is a very obliging and useful gentleman. He has been of great use to me last and this year in procuring house accomodation and other conveniences. And the feature in his character is that he does all things in an honest and straightforward way.

VISHNU MORESHWAR BHIDE,  
Pensioner First Class Sub-Judge,

26th May, 1889.

---

Poona.

I am very glad to certify that Mr. Dattatraya Kamalakar Dikshit who has lately commenced the business of house agent at Mahableshwar is very obliging and not only supplies houses and Bungalows but furnishes every thing that visitors to this station are in need of. He is honest and straightforward in his dealings. He is very useful agent as well as an amiable friend.

RAOJEE VITHAL POONEKER,  
Pensioner, Late Khasgi Karbhari,  
Baroda.

29th May, 1882.

---

I have made acquaintance here of Mr. Dattatraya Dikshit, who has set up in business as an Agent for native gentlemen visiting the hill and from his extensive local knowledge, there is no doubt that he is in a position to afford material aid to such. Mr. Dikshit is also an enthusiast in regard to the medical plants of the country and is doing his utmost to discover their properties. In a vast country like this, there must be number of plants possessed of healing virtues, and every effort to add to the Indian pharmacopoeia is deserving of encouragement. I hope therefore that men, who are competent in such matters, will give a helping hand to Mr. Dikshit in his praiseworthy efforts to benefit suffering humanity.

G. A. JACOB,  
Col., Staff Corps.

Mahableshwar, 16th March, 1891.

---



I came to this place to spend a few days of the Holy-Easter Holidays, with family and children, and put up in the house of Dattatraya Kamalakar Dikshit. He kept excellent arrangement for the care of my family during my stay here. He is a very good gentleman of obliging character, a man of learning and intelligence. He has been studying the medical plants here. It would be of great use if he publishes the names of the plants and their uses. He has built two or three houses on the hill, which have been well provided for and furnished. There are wells and privies to both the houses. Any visitor coming to this place will I am sure, be pleased with the kind and cordial treatment from Mr. Dattatraya Dikshit.

27th March, 1891.

JAYSATYBODHRAO TRIMALRAO,  
Subte-Judge, F. C., Satara.

---

I have great pleasure in stating that Mr. Dattopant Dixit has been of great use to me during my short stay at this place. He carefully looked after my comforts. He really deserves some encouragement from Native visitors of this place.

3rd June, 1891.

K. B. BULEL, M. D.

---

We have had occasion to avail ourselves of the services of Mr. Dikshit and were very much pleased with them. He is likely to be of great use to gentlemen visiting Mahableshwar.

S. TAGORE,

Sessions Judge,  
Mahableshwar, 29-5-90. Sholapur and Bijapur.

---

Mr. Dattatraya Kamalakar Dikshit has rendered me great assistance in making my stay comfortable in every way. During my stay here for upwards of two months his usefulness became known to me in various ways in assisting poor natives who came here for the benefit of their health. Without his help and his attention, their stay would have been very uncomfortable. Such a native agent is an absolute necessity here. Native gentlemen in well-to-do circumstances, who come here for the benefit of their health in the hot season, should patronize him in engaging house accommodations through him, which will entitle him to obtain commission from house-owners, instead of using European Agency for this purpose. This kind of patronage will enable him (Mr. Dixit) to assist the poor natives in various ways. I will use him as my Agent to secure house accommodation for me hereafter and I recommend that every one who is of my opinion should do so and thus give the poor natives the benefit of his assistance on their arrival here at cheap remuneration.

GOPALRAO HARI BHIDE,  
Pleader, Nagpur.

31st May, 1893.

---

I have known Mr. Dattatraya Kamalakar Dixit since the year 1888. That year and last year and this year, when I was here I availed myself of his services very freely. I have always found him willing and prompt to do what is in his power for those who require his assistance. He has set up an agency office since 1887 and has

by so doing supplied a long felt want in the case of Hindu gentlemen who were new to this station or had no house of their own. I firmly believe that Mr. Dixit is deserving of every encouragement and support.

RANGANATH N. MDDHOLKAR,

B. A., LL. B.

Plender, High Court, Amraoti.

1st June, 1893.

---

Dattatraya Kamalakar Dixit, has given me good satisfaction in his lately commencing his agency business to secure houses and bungalows. He is very honest and obliging. He also supplies furniture and other household materials. I wish him success in his future prospects. I recommend, all gentlemen who deal with him will get every satisfaction.

MADOWDAS GOKULDAS PASTA,

Bombay.

3rd June, 1889.

---

Mr. Dattatraya Kamalakar Dixit having applied to me for my remarks as to the way in which he has been carrying out the orders from time to time made on him for the different supplies at Mahableshwar, I endorse with pleasure what, Mr. Bhide has said. I have always found him very prompt and attentive to every order entrusted to him. Any visitor of the hills will, I dare say, find in him a very useful guide and agent and at

the same time a very amiable and docile friend. I wish him every success and encouragement in the work he has undertaken.

27th May, 1887.

KALABHAI LALOOBHAI,  
Vakil, High Court,  
Bombay.

---

Mr. Dattatraya Kamalakar Dixit acted as our agent in procuring house accommodation, servant and conveyance during our short stay in Mahableshtar. He is very prompt and attentive in executing the orders entrusted to him. He appears to be a very deserving man and I wish him success in the agency business commenced by him. Natives coming to this place would be inconvenienced if there were no help of a man like Mr. Dattatraya.

CHUNILAL DALPATRAM KAVISHWAR,  
Sub-Judge, Kaira. Ahmedabad Dist.

LALOOBHAI DALPATRAM KAVISHWAR,

L. C. E.,

Secretary, Baroda State, Spinning & Weaving  
Mills, Baroda.

Mahabaleshtar, 29th May, 1889.

---

I visited Mahableshtar and put up with Mr. Dattatraya Kamalakar Dixit. I stopped with him only for twenty four hours and found him very kind and hospitable. There is no other such agent for natives and it is to the interest of all natives

to give him encouragement in the course he has taken up and I am sure every native who will come in contact with him, will be very much pleased by the assistance, given by Mr. Dixit.

HIRALAL CHUNILAL,  
Government Pleader, Broach.

Mahableshwar,  
28th April 1892.

सुधारकांत (अंक ७ तारीख ८ माहे दिसेंबर १८९०.) महाबळेश्वराचें वर्णन लिहितांना प्रो० गो० ग० आगरकर यांनीं असें लिहिलें आहे:—  
“ रा. दत्तोपंत हे हुशार, प्रामाणिक, उद्योगी आणि मनमिळाऊ गृहस्थ आहेत. यांनीं महाबळेश्वरीं अलीकडे एजन्सीचा धंदा सुरू केला असल्यामुळें मध्यम स्थितीच्या लोकांची मोठी सोय झाली आहे. दत्तोपंतापाशीं घरापासून टांचणीपर्यंत पाहिजे ती वस्तु भाड्यानें देण्यासारखी असल्यास भाड्यानें किंवा विकत देण्यासारखी असेल तर किंमत देऊं करून मागा, ती थोड्या वेळांत फार माफक कमिशन घेऊन ते तुम्हांस आणून देतात, आणि तुमचा परामर्श घेण्याविषयीं नेहमीं तत्पर असतात. आज दोन तीन वर्षे महाबळेश्वरीं मधल्या स्थितीतले खाजगी गृहस्थ किंवा मोठमोठे नेटिव अंमलदार गेले, त्यांनीं दत्तोपंतास दिलेल्या

सर्टिफिकांचें एक लहानसें पुस्तक जालें आ  
या पुस्तकांतिल बहुतेक सर्टिफिकांत दत्तोप  
अंगी वर सांगितलेले गुण असल्याबद्दल ह  
सांपडण्यासारखा आहे. ”

---

I have known Mr. Dattatraya Kamalakar  
Dixit for several years and have great pleasure  
recommending him to all such gentlemen and  
desire to have a hardworking and honest agent  
Mahabaleshwar.

**BAL GANGADHAR TILAK**

B. A., LL. B.,

Member of Council, Bombay

Mahabaleshwar,

7th March, 1896.

---

I had occasion this year to avail myself  
the services of Mr. Dattatraya Kamalakar Dixit  
securing house accommodation at Mahabaleshwar  
and I have much pleasure in stating that  
Dixit arranged every thing to my entire  
satisfaction.

**GOPAL KRISHNA GOKHALE**

Professor and Member of Council, Bombay

Mahabaleshwar,

21 May 1900.

---

I am glad to have on record that Mr. D. K. Dixit rendered me excellent services in finding me suitable accommodation, furniture &c. He is a willing worker and deserves the patronage of all gentlemen.

ACHUT BHASKAR DESAI,  
Assistant Commissioner, Belgaon.

26-5-1900.

---

I have known Mr. Dattatraya Kamalakar Dixit for sometime. I have great pleasure in stating that his thorough acquaintance with the station and his good manners and his willingness to render assistance to visitors make him a very good house and furniture agent.

ABAJI VISHNU KATHAWATE,  
Prof. Elphinstone College, Bombay.  
Mahabaleshwar,  
28th May, 1900.

---

Mr. Dattatraya Dixit is a very amiable and obliging gentleman and was very serviceable to us during our stay at Mahabaleshwar this year. He in starting the agency work that he has been doing for the last few years, has supplied a real want in the case of the Hindu visitors at this Sanitarium.

CHIMANLAL H. SITALVAD,  
B. A., LL. B.,

31-5-94.

High Court Pleader, Bombay.

---

I have much pleasure in saying that Dattopant Dixit is an experienced old agent of the place attending very carefully to the wishes of his guests.

LAKHANGAUDA S. SARDASAI,

Vantmur.

29th April, 1895.

---

I heard of Mr. Dattatraya Dixit ( House Agent Mahabaleshwar ) from Mr. S. Tagore Sessions Judge of Satara and on my arrival here every arrangement for me was so promptly made by him that I felt no inconvenience during my sojourn here. He is honest, polite, obliging and useful to all. I recommend all gentlemen wishing to visit this place to communicate to him their need.

B. B. MUKHIRJ,

Agent of H. H. The Maharaja

Manikya Bahadur of Independent Tipprah,

Bengal.

Mahabaleshwar,

22nd March, 1896.

---